

262

४५
१

फाले व भाज्यांपासून टिकाऊ पदार्थ


डॉ. वि. लवारा



लेखकाचा परिचय



डॉ. वामन विनायक लवाटे, बी. एससी. (ऑनर्स), बी. एससी. (टेक.), पी. एच. डी. (टेक.) १९५४ मध्ये फ्रूड टेक्नॉलॉजीमध्ये बी. एससी. (टेक.) व १९५८ मध्ये केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये पी. एच. डी. (टेक.) असा शिक्षणक्रम पूर्ण केल्यावर १९५९ ते १९६५ पर्यंत हिंदुस्तान अँग्रीवायोटिक्स लिमिटेड, पिंपरी, पुणे येथें संशोधन अधिकारी म्हणून काम केले. १९६१-६२ मध्ये अमेरिकेत पिटूसचर्गी विद्यापीठात पोस्टडॉक्टरल शिष्यवृत्ति मिळून संशोधन कार्य केले. मुंबई विद्यापीठाच्या एम. एस्सी. पदवीसाठी विद्यार्थ्यांना पिंपरी पेशे संशोधनात्मक मार्गदर्शन केले. १९६५ पासून मुंबईतील एका ख्यातनाम परदेशी औषध उद्योगात उत्पादन अधिकारी या जागेवर काम पहातात. १९७१ मध्ये जर्मनीस काही प्रशिक्षणासाठी भेट दिली. गेली काही वर्षे मुंबई विद्यापीठाच्या फार्मसी शाखेमधील पदवी परिक्षेसाठी परिक्षक म्हणून नियुक्ती झाली. विविध भारतीय व पाश्चात्य इंग्रजी शास्त्रीय नियतकालिकांमध्ये अनेक संशोधनात्मक लेख प्रसिद्ध झाले आहेत. मराठी व इंग्रजीमधून शास्त्रीय लेखन करण्याची आवड आहे. मराठी विश्वकोशासाठी काही लेखन केले आहे. पुस्तकरूपाने प्रसिद्ध होणारे हे दुसरे लिखाण आहे. पहिले पुस्तक 'मिष्टखादे' ह्या विषयावर असून ह्याच विज्ञानमालेतील क्र. ३५ चे प्रकाशन म्हणून ते नोंदवेचर १९७६ मध्ये प्रसिद्ध झाले आहे.



विज्ञानमाला क. ४४

फळे व भाज्यांपासून

टिकाऊ पदार्थ

राज्य साहित्य-संस्कृती
मंडळ संवादालय गिरिधार

मुंबई-४३३ ०३२.

रसिस्टर मंडळ

हगोकरण मंडळ

२८३

लेखक :

डॉ. वा. वि. लवाटे

पीएच. डी. (टेक.)



महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ,
मुंबई.

प्रथमावृत्ति : ऑगस्ट १९७७ (शके १८९९)

उपलब्ध	दिनांक	तालरी
प्रकाशक : सचिव,	१५/८/८०	६४३
महाराष्ट्र राजव साहिस्य-संस्कृति मंडळ,		
सचिवालय मुंबई ४१००३२.		
तथात्त्व		

⑥ प्रकाशकाधीन

मुद्रक :

राधोचा म्हाने
रचना प्रिन्टर्स,
राऊत इन्डस्ट्रीश्ल इस्टेट,
मोगल लेन, माहीम,
मुंबई ४०००१६.

किमत : रुपये १५-००

- निवेदन -

आधुनिक शास्त्रे, ज्ञानविज्ञाने, तंत्र आणि अभियाचिकी इत्यादी विषयांत त्याचप्रमाणे मारतीय प्राचीन संस्कृती, इतिहास, कला, इत्यादी विषयांत मराठी भाषेला विद्यापीठाच्या स्तरावर ज्ञानदान करण्याचे सामर्थ्य यावे हा मुख्य उद्देश लक्षात घेऊन साहित्य-संस्कृती मेड्डाने वाढाऱ्य निर्मितीचा विविध कार्यक्रम हाती घेतला आहे. मराठी विद्वकोश, मराठी भाषेचा महाकोश, वाढाऱ्यकोश, विज्ञानमाला, भाषांतरमाला, आंतरभारती-विश्वभारती, महाराष्ट्रितिहास इत्यादि योजना या कार्यक्रमात अंतर्भूत केल्या आहेत.

२. शिक्षणाच्या प्रसाराने मराठी भाषेचा विकास होईल हे तर निर्विवादच आहे. पण मराठी भाषेचा विकास होण्यास आणखीही एक साधन आहे आणि ते साधन म्हणजे मराठी भाषेत निर्माण होणारे उत्कृष्ट वाढाऱ्य हे होय. जीवनाच्या भाषेतच ज्ञान व संस्कृती याचे अधिष्ठान तयार व्हावे लागते. जोपर्यंत माणसे परकीय भाषेच्याच आश्रयाने शिक्षण घेतात, कामे करतात व विचार व्यक्त करतात तोपर्यंत शिक्षण सक्स बनत नाही. संशोधनाला परावरंवित्व रहाते व विचाराला अस्सलण्य येत नाही एवढेच नव्हे तर वेगाने वाढणाच्या ज्ञानविज्ञानापासून सर्वेसामान्य माणसे वंचित राहतात. मराठी भाषेला विद्यापीठीय भाषेचे प्रगल्भ स्वरूप व दर्जा येण्याकरिता मराठी विज्ञान, तत्त्वज्ञान, सामाजिक शास्त्रे आणि तंत्रविज्ञान या विषयांबरील संशोधनात्मक व अद्यावत् माहितीने युक्त अद्या ग्रंथांची रचना मोळ्या प्रमाणावर होण्याची आवश्यकता आहे.

३. वरील विषयावर केवळ परिभाषाकोश अथवा पाठ्यपुस्तके प्रकाशित करून विद्यापीठीय स्तरावर अद्या प्रकारचे स्वरूप व दर्जा मराठी भाषेला प्राप्त होणार नाही. सर्वेसामान्य सुशिक्षितांपासून तो प्रज्ञावंत पंडितापर्यंत मान्य होतील अद्या ग्रंथांची रचना व्हाव्यास पाहिजे. मराठी भाषेत किंवा अन्य भारतीय भाषांमध्ये विज्ञान, सामाजिक शास्त्रे व तंत्रविज्ञान या विषयांचे प्रतिपादन करावयास उपयुक्त अद्या परिभाषा सूची किंवा परिभाषा कोश तयार होत आहेत. पश्चिमी भाषांना अद्या प्रकारच्या कोशांची गरज नसते याचे कारण उपट आहे. पश्चिमी भाषांत द्या विद्यांचा संग्रह केलेला असतो, त्या विद्यांची परिभाषा सतत वापराने रुढ झालेली असते, त्या शब्दांचे अर्थ त्यांच्या उच्चारांबरोबर या वाचनांबरोबर वाचकांच्या लक्षात येतात, निदान त्या त्या विषयांतील जिज्ञासूना तरी ते माहीत असतात. अशी स्थिती मराठी किंवा अन्य भारतीय भाषांची नाही. परिभाषा किंवा

(चार)

शब्द यांचा प्रतिपादनाच्या ओवांत समर्पकपणे वारंवार प्रतिष्ठित लेखांत व ग्रंथात उपयोग केल्याने अर्थ व्यक्त करण्याची त्यात शक्ती येते. अशा तन्हेने उपयोगात न आलेले शब्द केवळ कोशात पहून राहिल्याने अर्थशून्य राहतात, म्हणून मराठीला आधुनिक शान-विज्ञानाची भाषा बनविष्याकरिता शासन, विद्यापीठे, प्रकाशन संस्था व त्या त्या विषयांचे कुशल लेखक यांनी मराठी ग्रंथरचना करणे आवश्यक आहे.

४. वरील उद्देश ध्यानात ठेवून मंडळाने जो बहुविध वाड्मयीन कार्यक्रम आवला आहे त्यातील पहिली पायरी म्हणून सामान्य सुशिक्षीत वाचकवर्गाकरिता, इंग्रजी न येणाऱ्या कुशल कामगाराकरिता व पदवी/पदविका घेतलेल्या अभियंत्याकरिता सुबोध भाषेत लिहिलेली विज्ञान व तंत्रविषयक पुस्तके प्रकाशित करून स्वरूप किंमतीत देण्याची व्यवस्था केलेली आहे. मंडळाने आजवर आरोग्यशास्त्र, शारीरविज्ञान, जीवशास्त्र, आयुर्वेद, गणित, ज्योतिषशास्त्र, भौतिकी, रेडिओ, अणुविज्ञान, सांख्यिकी, स्थापत्यशास्त्र, वस्त्रोद्योग, पाणी पुरवठा, बनस्पतीशास्त्र, इत्यादि विषयांवर ३६ दंडंदार पुस्तके विज्ञानमालेत प्रकाशित केली आहेत. प्रकाश चित्रकला, गणकयंत्रे, रंग, कृत्रिम धारे, पुस्तक-बांधणी, मोटार दुरुस्ती, वैमानिक विद्या, अवकाशायान, सावरनिर्भिती, सीमेंट, वास्तुकला, खनिज तेल व व तज्जन्य रसायने, टेलिविजन, इत्यादी इतर अनेक विषयांवरील पुस्तके तयार होत आहेत.

५. प्रस्तुत ग्रंथ मंडळाच्या विज्ञानमालेतील ‘जेम्स, जेलीज, पिकल्स व सॉसेस’ या विषयवर डॉ. वा. वि. लवाटे, मुंबई यांनी लिहिला असून तो “फळे व भाज्यापासून टिकाऊ पदार्थ” या शीर्षकाने मंडळाच्या “विज्ञानमाले”त प्रकाशित करण्यास मंडळास आनंद होत आहे.

मुंबई

२५ आषाढ, शके १८९०

१६ जुलै, १९७७.

लक्ष्मणशास्त्री जोशी.

अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळ.

लेखकाचे दोन शब्द

ताज्या फळांचा व भाज्यांचा आस्वाद घेणे सर्वानाच मनापासून आवडते. तथापि ताजी फळे व भाज्यांची उपलब्धता मोसमी व स्थानिक स्वरूपाची असते व त्यामुळे त्यांच्या बाजारातील किंमतीत वारंवार चढउतार होत असतात. त्याचप्रमाणे ताज्या फळांचा व भाज्यांचा टिकाऊपणाही मर्यादित असतो, वरील कारणास्तव ताज्या फळांवर व भाज्यांवर विशिष्ट संस्कार अगर प्रक्रिया करून डचावंद किंवा बाटलीवंद करण्याच्या पद्दतीने, निंजलीकरण करून किंवा गोठवून त्यांची वारमाही उपलब्धता वाढवण्याची शास्त्र शुद्ध तंत्रे पाश्चात्य देशात या शतकांच्या पूर्वीचांत विकसित झाली. ही तंत्रे आता भारतातही उपलब्ध झाली असून टिकवलेल्या फळांचे व भाज्यांचे अनेक प्रकार आता बाजारात मिळू शकतात.

ताजी फळे व भाज्यांच्या सतत उपलब्धतेचा विचार करता भारतीय व पाश्चात्य परिस्थितीत मूळतः एक महत्वाचा फरक लक्षात येतो. उण कटिंवंधातील भारतासारख्या संदर्भाय देशात सर्व तळेचे हवामान आढळते व त्यामुळे ताज्या फळांच्या व भाज्यांच्या मोसमीपणाचा प्रभ विशेष गंभीर स्वरूपाचा दिसत नाही. शिवाय खास यंत्रसामग्री व अशायावत् तंत्रशास्त्र वापरून तयार केलेल्या टिकाऊ फळे व भाज्यांना किंमत अधिक पदत असल्यामुळे त्यांची देशातर्गत मागणी मर्यादित राहण्याचीच शक्यता दिसते.

भारतामध्ये पूर्वीपार पद्दतीने फळे व भाज्यांपासून साखरेच्या सहाय्याने बनवलेले मुरंबे आणि मीठ, मसाले व स्वाद्यतेले वापरून तयार केलेली लोणची मोळ्या प्रमाणावर वापरली जातात. अशा तळेने कमी स्वच्छात घरगुती स्वरूपावर फळे व भाज्यांपासून स्वत, टिकाऊ व रूचकर पदार्थ तयार करण्याची कला विस्तृत प्रमाणावर विकास पावली आहे. फळे व भाज्यांपासून विविध प्रकारचे चविष्ट व टिकाऊ स्वाद्यपदार्थ तयार करण्याची कला पाश्चात्य देशातही प्रथम घरगुती स्वरूपावरच उगम पावली व तिची त्यानंतरच्या काळात औचोगिक प्रमाणावर प्रगति झाली. अशा पदार्थांत साखरेच्या सहाय्याने बनवलेले जैमस्, जेलीज् व मार्मालेड्स् हे पदार्थ आणि शिरका, मीठ व अम्ले वापरून तयार केलेली सॉसेस्, केचप्स् व लोणची हे प्रकार मोडतात.

प्रस्तुत पुस्तकात साखर, मीठ, मसाले, शिरका व स्वाद्यतेले यांचा वापर करून तयार केलेल्या फळे व भाज्यांच्या टिकाऊ पदार्थांविषयी उपलब्ध माहिती विविध अंगाने दिली आहे. फळे व भाज्या डचावंद अगर बाटलीवंद पद्दतीने निंजतुक करून, निंजली-

करण करून अगर शीतावस्थेत गोठवून टिकवण्याच्या संरक्षक पद्धतीचा विचार हा पुस्तकाच्या विषयात मोडत नसल्याने त्याबद्दलची माहिती व चर्चा हेतृतः बगळली आहे. त्याचप्रमाणे फले व भाज्यांपासून रस अगर पेये बनवण्याच्या तंत्राचाही हा पुस्तकात निर्देश केलेला नाही.

फले व भाज्यांचे 'संरक्षण किंवा टिकवणे' हा वास्तविक एक विस्तृत व सखोल अभ्यासाचा विषय आहे. हा पुस्तकाचा विषय हा वरील मोळ्या विषयाचा केशल एक भाग आहे, तरीहि हा पुस्तकाची मांडणी करताना फले व भाज्यांपासून टिकाऊ पदार्थ करण्याच्या अभिप्रेत पद्धतीच्या विविध अंगांचा जास्तीतजास्त सलगपणे विचार करण्याचा प्रयत्न केला आहे. हा पुस्तकामुळे जिजासू मराठी वाचकांची फले व भाज्यांपासून तयार केल्या जाणाऱ्या टिकाऊ पदार्थाचाबतच्या शास्त्रीय जानाची उत्कृष्ट वाढीला लागेल अशी आशा वाटते. अधिक तपशीलासाठी वाचकांनी सोबतच्या संदर्भमूळीचा उपयोग करावा.

हे पुस्तक लिहून प्रकाशित करण्यास उत्तेजन व संघि दिल्याबद्दल लेतक महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळाचा अत्यंत आभारी आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक लिहीण्यास आवश्यक ते मार्गदर्शन व सहाय्य करणारे माझे नेही व या विषयातील एक तज डॉ. दि. वा. रेगे, प्रोफेसर ऑफ फूट टेक्नॉलॉजी, डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई विद्यापीठ, यांचाही क्रृष्णनिर्देश करणे अगल्याचे आहे.

—डॉ. वा. वि. लवाटे

अनुक्रमणिका

प्रकरण क.	नाव	पृष्ठ
१	पूर्वींठिका	१
२	फले व भाज्या टिकवण्याची आवश्यकता व उपाय	६
३	सास्वरेच्या सहाय्याने टिकवलेले पदार्थ	१८
४	मीठ व इतर पदार्थाच्या सहाय्याने टिकवलेले प्रकार	६८
५	आवश्यक अन्य पदार्थ व साहित्य	११७
६	टिकवलेल्या पदार्थाचे प्रतपरीक्षण व संवेदित चावी	१४२
७	टिकवलेल्या पदार्थाचे आहारातील स्थान व पोषणमूल्य	१५४
	परिशिष्ट	१५८
	आकृत्यांची सूचि	१५९
	तस्त्यांची सूचि	१६१
	संदर्भ	१६२
	पारिभाषिक शब्दसूचि	१६३
	विषयसूचि	१६५

प्रकरण पहिले

पूर्वपीठिका

फले व भाजीपाला द्या नैसर्गिक खाद्यपदार्थांना मनुष्याच्या आहारात पूरक अव महणून फार महत्वाचे स्थान आहे. हे पदार्थ परिपक्व झाल्यावर काही ट्राविक काळच टिकू शकतात व अशा खाण्यायोग्य स्थितीतच त्यांचा खरा आस्वाद खाणारी व्यक्ति घेऊ शकते. त्यानंतर द्या पदार्थांचा नाश व्हावयास मुरवात होते. अशा तन्हेने मूलतः नाशिवंत असलेल्या फले व भाज्यांपासून दीर्घकाळ टिकणारे पदार्थ तयार करण्याची कल्पना मानवाला फार पूर्वकाळापासून सुचलेली असावी व त्याच्या अनुषंगाने त्याचे दीर्घकाळ सतत प्रयत्न नालू असावेत. त्याच प्रमाणे, असे टिकाऊ पदार्थ तयार करण्याच्या प्रयत्नात त्या पदार्थांतील मूळ फले व भाज्यांची चव व स्वाद वाढवून ते अधिक रुचकर करणे शक्य असल्याचेही मनुष्याच्या लक्षात आले असावे.

फले व भाज्या द्यांच्यापासून रुचकर व टिकाऊ पदार्थ करण्याच्या आवश्यकतेचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे अनेक फले व भाज्यांचा मोसमीपणा हे होय. बहुतेक फले व भाज्या बारमाही उपलब्ध नसतात व जेव्हा उपलब्ध असतात तेव्हा मागणीपेक्षा पुरवढा जास्त असल्यास मालाला किंमत कमी मिळते आणि माल उठावाच्या अभावी नासून फुकट जाण्याची भिती असते. टिकाऊ पदार्थाच्या निर्मितीद्वारे मनुष्य अशा मोसमी नैसर्गिक खायसंपत्तीचा वर्षभर उपभोग घेऊ शकतो.

फले व भाज्यांचे टिकाऊ पदार्थ करण्याच्या कलेचा उगम प्रथम घरगुती स्वरूपात झाला व द्या कलेची ठिकिठिकणी प्रगति स्थानिक हवामान, आहारविषयक सवयी, समजूती व आवडीनिवडी, मूळ व सहाय्यक पदार्थांची उपलब्धता .(दर्जी, विविधता व किंमत द्या दृष्टीने) व लोकांचे रहाणीमान आणि गरजा द्या अंगांच्या अनुषंगाने होत गेली. शतकानुशतके घरगुती व स्थानिक पदतीने वृद्धिगत झालेल्या द्या कलेला पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांतील युद्धजन्य परिस्थितीतील विशिष्ट गरजांमुळे जोराची चालना मिळाली

व आता हा कलेची परिणती एका मोठ्या व प्रगत औद्योगिक उत्पादनंतरात झाली आहे. नैसर्गिक स्वाच्छपादार्थांपासून टिकाऊ व चविष्ट वस्तु निर्माण करण्याच्या व्यवसायाला आता प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेत एक निश्चित, स्वतंत्र व महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. अशाही परिस्थितीत फळे व भाज्यांपासून घरगुती पद्धतीने टिकाऊ व रुचकर पदार्थ करण्याच्या कलेला अजूनही देशोदेशी फार महत्व आहे व अनेक प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ मोठ्या प्रमाणावर घरोघरी तयार केले जात असतात.

फळे व भाज्या हासारख्या नैसर्गिक वस्तु नाश पावण्याची कारणे पुढील २ वर्गात एकत्रित करता येतात.

१. परिपक्व अवस्थेत नैसर्गिकरित्या असलेल्या प्रक्रियांचे स्वाभाविक कार्य

२. बाहेरून प्रादुर्भाव झालेल्या सूक्ष्मजीवांचे कार्य

१. प्रक्रियांचे कार्य :

फळे व भाज्या हा बनस्पतींची जीवनकिया त्यांच्यामध्ये असलेल्या असल्य प्रक्रियांच्याद्वारे होणाऱ्या अनेकविध जीवरासायनिक क्रियामुळेच घडून येत असते. फळ किंवा भाजी झाडावरून काढल्यानंतरही त्यातील प्रक्रिये आपआपले कार्य करीतच असतात. त्यामुळे परिपक्वतेच्या पूर्णावस्थेनंतर ही प्रक्रिये विनाश घडवून आणण्यास कारणीभूत होतात. (उदा : कापलेली काही फळे थोड्या वेळातच काळी पडतात), उण्णता अगर इतर मार्गाने हा प्रक्रियांचा नाश करून त्यांची क्रिया बंद करता येते.

२. सूक्ष्मजीवांचे कार्य :

वातावरणातील सूक्ष्मजंतू, यीस्ट व बुरशी यांच्या संसर्गामुळे व फैलावामुळे फळे व भाज्यांमध्ये विनाशकारी रासायनिक परिवर्तने घडून येतात व त्यामुळे हा वस्तु स्वराच होतात. अशा तन्हेच्या हानिकारक सूक्ष्मजीवांचा उण्णता अगर अन्य साधनाने नाश करून त्यांचा पुनःप्रवेश न होऊ देण्याची स्वरदारी घेतल्यास हा स्वाच वर्लूंचा टिकाऊ-पणा वाढविता येतो.

फळे व भाज्या व त्यांच्यापासून बनवलेले पदार्थ, त्यांच्यातील प्रक्रिये व सूक्ष्मजीव कांचा उण्णतेच्या सहाय्याने विनाश करून निर्जीव व टिकाऊ करता येतात. त्यानंतरचे कार्य म्हणजे वाढा सूक्ष्मजीवांचा प्रवेश टाळणे किया मर्यादित करणे व त्यांच्या वाढीला

आला घालणे हे होय, हवाबंद डबे अगर बाटव्यामध्ये पदार्थ ठेवल्यास व पदार्थातील पाण्याचा अंश कमी केल्यास वरील कार्य साधण्यास मदत होते, वरील उपायांच्या सहाय्याला अनेक सूक्ष्मजीवविरोधी संरक्षक रासायनिक द्रव्ये काही प्रमाणात वापरल्यास टिकाऊपणास आवश्यक त्या सर्व गरजा पूर्ण होतात, हे सर्व उपाय घन किंवा द्रव अवस्थेतील पदार्थांवर करता येतात.

पदार्थ टिकाऊ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोणत्याही उपाययोजनेमध्ये पदार्थांच्या मूळ रूप, रंग, स्वाद व रुचि द्याना कमीतकमी हानि पोहोचवणे हा हेतु असतो, जॅम्स, जेलीजू, लोणाची व सॉसेस बनवताना टिकाऊपणांच्या जोडीला पदार्थांचा आकर्षकपणा (स्वाद व रुचि द्या दृष्टीने) बाढवण्याचाही बहुधा उद्देश असतो, वरील पदार्थ तयार करताना फले व भाज्यातील प्रक्रिये व सूक्ष्मजीव नष्ट करून झाल्यावर साखर, मीठ, मसाले, स्वाद्यतेले, अम्ले वर्गेरे संरक्षक द्रव्यांच्या सहाय्याने ते दीर्घकाळ टिकवले जातात, फले व भाज्यांपासून बनवलेल्या टिकाऊ स्वादपदार्थांचे कृति व संरक्षक द्रव्यांचा वापर द्या तत्वांच्या आधारे स्थूलमानाने पुढील दोन वर्ग पाडता येतात.

१. साखरेच्या सहाय्याने टिकवलेले पदार्थ

२. मीठ, मसाले, अम्ले व स्वाद्यतेले द्यांचा वेगवेगळा किंवा एकत्र उपयोग करून टिकवलेले पदार्थ

१. साखरेच्या सहाय्याने टिकवलेले पदार्थ : पहिल्या वर्गात जॅम्स, जेलीजू, मार्मालेड्सू, वर्गेरे पाश्वाय प्रकारांचा व मुरंबे आदि अनेक भारतीय प्रकारांचा समावेश होतो. हे सर्व पदार्थ प्रायः फळांपासून किंवा फळांच्या रसापासून बनवलेले असतात. जॅम्स, जेलीजू व मार्मालेड्सूमध्ये साखर, पेकिटन व अम्ल द्यांच्या संयोगाने यिजण्याची किंवा पट्ट होण्याची किंवा घडते, पेकिटन हे पिण्ठ वर्गातील एक रासायनिक द्रव्य असून ते फक्त फळांमध्येच कमीजास्त प्रमाणात आढळते, काही फळांत त्याचे प्रमाण अधिक असते व अशा फळांपासून ते तयार केले जाते. सिट्रिक, टार्टरिक व मैलिक ही अम्ले कमीजास्त प्रमाणात सर्व फळांत आढळतात. ज्या फळांमध्ये पेकिटन अगर अम्लांचे प्रमाण आवश्यक-तेपेशा कमी असते त्या फळांपासून जॅम, जेली अगर मार्मालेड करताना ही द्रव्ये बाहेरून यालाची लागतात. बाहेरून घालण्यासाठी प्रामुख्याने सिट्रिक अम्ल वापरण्यात येते, फळांच्या लगायापासून फूट बटर किंवा फूट पेस्ट सारखे गोड पाश्वाय प्रकारही बनवले जातात.

मुरंबे हा फळांपासून बनवलेला भारतीय पदार्थ वर्ग आहे, द्या वर्गात पेकिटन,

साखर व अम्ल हांच्या थिजण्याच्या गुणधर्माला विशेष महत्व नाही. इतर काही महत्वाचे भारतीय प्रकार पुढील प्रमाणे आहेत : फळांच्या रसाची मलई व बफ्फा, पेठा, पाकवलेली फळे किंवा फळांच्या साली, हलवे, वैगरे.

२. मीठ, मसाले, अम्ले व खाद्यतेले ह्या चा उपयोग करून टिकवलेले पदार्थ : दुसऱ्या वर्गात पाश्चात्य व भारतीय पदृतीची लोणची, सॉसेस, चटण्या ह्या पदार्थांचा समावेश होतो. हे पदार्थ फळे किंवा भाज्या किंवा त्यांचे रस किंवा अर्के हांच्यापासून बनवले जातात. पाश्चात्य पदृतीच्या लोणच्यांमध्ये मीठ, शिरका (हात साधारणतः ४% असेटिक अम्ल असते), मोहरीची पूड, हळदीची पूड हे पदार्थ वापरले जातात. भारतीय पदृतीच्या लोणच्यांमध्ये मीठ, तिखट, विविध मसाले व बनस्पती तेले वापरली जातात. पाश्चात्य प्रकारच्या लोणच्यांच्या मानाने भारतीय प्रकारच्या लोणच्यांमध्ये अधिक विविधता आढळते. लोणचे करण्याच्या कूटीला पिकलींग (लोणचे घालणे) असे म्हणतात व सर्वे प्रकारची लोणची मूळ एकाच तत्वावर आधारित असतात. काही प्रकारच्या पाश्चात्य लोणच्यांमध्ये विशिष्ट प्रमाणात किणवनकिया किंवा आंबवण्याची किंवा होऊ देण्यात येते.

सॉसेस व केचप्सूही रसापासून किंवा लग्यापासून बनवली जातात. मीठ, मसाले, शिरका, कांदा, लसून वैगरे पदार्थ त्यात वापरले जातात. काही प्रकारात अस्य प्रमाणात एकादे संरक्षक रासायनिक द्रव्याची वापरतात. टोमेंटोपासून बनवलेले सॉस व केचप हे पदार्थ फार लोकप्रिय आहेत. चटणीचे प्रकार सॉस किंवा केचपपेक्षा अधिक दाट असतात.

वरील प्रकारच्या टिकाऊ स्वादपदार्थांच्या औयोगिक उत्पादनासाठी बहुतेक सर्व देशात स्थानिक स्वरूपाचे कायदे व नियम असतात व त्यांचे काटेकोरपणे पालन करवून घेण्याची जवाबदारी स्थानिक नगरपालिका किंवा शासनाची असते. मालाच्या दर्जाची प्रमाणेही शासनाने निश्चित केलेली असतात आणि रंग, वास व संरक्षक रासायनिक द्रव्यांच्या वापरावर व प्रमाणावर कडक निर्बंध असतात. सार्वजनिक स्वास्थ्य व आरोग्याच्या दृष्टीने वरील उपाययोजना फार महत्वाची असते. हे पदार्थ ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डवे किंवा चाटल्या हांचे गुणधर्म व दर्जी हांचावतही उत्पादकांना आवश्यक ती काळजी ध्यावी लागते.

फळे व भाज्यांपासून बनवलेले बहुतेक सर्व पाश्चात्य व भारतीय पदृतीचे प्रकार भारतात औयोगिक प्रमाणावर बनवले जातात. देशांतर्गत मागणीच्या जोडीला ह्या

पदार्थाना परदेशातून वाढती मागणी येत आहे व अशा नियोंतीमुळे देशाला अधिकाअधिक परदेशी चलन मिळत असल्याने क्या उयोगाचे महत्वही वाढत आहे.

पुढील प्रकरणात विविध तन्हेची फले व भाज्यांची उपलब्धता, त्यांची घटकद्रव्ये, विनाशाची कारणे, विनाश टाळण्याचे महत्व व त्यावरील उपाय यांचा विचार केला आहे.

प्रकारणात विविध तन्हेची फले व भाज्यांची उपलब्धता, त्यांची घटकद्रव्ये, विनाशाची कारणे, विनाश टाळण्याचे महत्व व त्यावरील उपाय यांचा विचार केला आहे.

प्रकरण दुसरे

फले व भाज्या टिकवण्याची आवश्यकता व उपाय

मनुष्यांच्या आहारात फले व भाजीपाला ह्यांचे स्थान महत्वाचे आहे. शरीरपोषण व शरीरस्वास्थ्य ह्या दोनही दृष्टीने आहारातील फले व भाज्या महत्वाचे कार्य करतात. त्याचप्रमाणे फले व भाज्यांच्या रूचि व माधुर्यांच्या विविधतेचेही मनुष्याला फार मोठे आकर्षण असते. ह्याचसाठी जगातील सर्व देशांत फले व भाज्यांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते, फले व भाजीपाले ह्यांच्या निरनिराळ्या सुधारित जाती लागवडी-खाली आणल्या जात असून संशोधनाद्वारे उत्तम दर्जांच्या व अधिक उत्पादन देणाऱ्या जातीना वाढती मागणी आहे.

फले व भाज्यांची जागतिक बाजारपेठ खूपच मोठी आहे. केवळ भारतामध्ये मुमारं ३ कोटी टनांपेक्षा जात फले व भाज्या दरसाल तयार होतात असा अंदाज आहे. परंतु त्यातील ३० ते ४०% उत्पादन खाणाऱ्यापर्यंत न पोहोचता नष्ट होत असावे. स्वभावतःच फले व भाज्या हे पदार्थ नाशिवंत व काहीसे हंगामी असल्याने उत्पादन, साठवणूक, वहावूक, व तात्पुरती किंवा कायम पद्धतीची टिकवणूक ह्या सर्व स्तरांवर निश्चित व पदतशीर उपाययोजना करून ह्या पदार्थांचे आयुष्य वाढवणे महत्वाचे असते. आपल्या देशांत ह्या दृष्टीने आवश्यक त्या प्रयत्नांना चालना मिळाली असून त्यातील यशामुळे फले व भाजीपाल्यांचा विनाशापासून बन्याच प्रमाणात बचाव होऊन पर्यायाने त्यांची उपलब्धता व उपयुक्तता ह्यांना अधिक वाव मिळणे शक्य होणार आहे.

तक्ता क्रमांक १ मध्ये काही महत्वाच्या फलांची व भाज्यांची उत्पादनविषयक जागतिक व भारतातील आकडेवारी दिली आहे.

तक्ता १ : उत्पादनविषयक आकडेवारी

नाव	एकूण जागतिक उत्पादन (दशलक्ष टनात)	भारतीय उत्पादन (एकूण उत्पादनाचे %)
फले :		
केळी	२५. २	८
संधी	१५. १	२
मोसंधी	१५. १	२
सफरचंद	१५. १	१
नास्पती	५.२६	१ पेक्षा कमी
द्राशे	४.७९	१.५
पीच	४.३९	१.५
मनुका	३.३९	१ पेक्षा कमी
अननस	२.८६	१ पेक्षा कमी
चेरी	१.६५	१ पेक्षा कमी
फणस	१.६४	१ पेक्षा कमी
लिंबू	१.३५	१ पेक्षा कमी
जरदाढू	०.९२	१ पेक्षा कमी
भाज्या :		
बटाटा	२५९	१ पेक्षा कमी
रताळे	१.१५	१
टोमेंयो	१७. २	१ पेक्षा कमी
कांदा	७. ९	१ पेक्षा कमी

तक्ता क्रमांक २ मध्ये भारतीय फळे व भाज्यांच्या हंगामांच्यावहाल माहिती दिली आहे.

तक्ता २ : फळे व भाज्यांचे हंगाम

पावसाळा (जून ते सप्टेंबर)	हिवाळा (ऑक्टोबर ते मार्च)	उन्हाळा (एप्रिल-मे)
फळे : अंबा, अननस, सफरचंद, पीच, जांच, जरदाळू, इ.	संबी, मोसंबी, लिंबू, पेरु, द्राशे, इ.	अंबा, स्ट्रॉबेरी, अंजीर, द्राशे, मोसंबी, पेरु, फणस, इ.
भाज्या : वांगी, काळे, आले, हिरवी मिर्ची, इ.	बीट, गाजर, कोबी, कॉली, फँडवर, योम्यो, वाटाणा, लिंबू, इ.	कोबी, गाजर, लसूण, कांदा, काकडी, कलिंगाड, टरबूज, इ.

वरील माहिती प्रामुख्याने महाराष्ट्रापुरती मर्यादित असली तरी थोड्या फार फरकाने सर्व देशभरच्या परिस्थितीची मार्गदर्शक म्हणून समजता येईल. वरील तक्त्यात निर्देशित केलेली फळे व भाज्या पुष्कळदा सर्वथ वर्षभर उपलब्ध असतात. परंतु निर्देशित केलेल्या विशिष्ट मोसमात त्यांची उपलब्धता व दर्जी सर्वांत चांगला असतो व किंमत कमी असते. त्यामुळे त्यापासून संरक्षित पदार्थ तयार करण्याच्या दृष्टीने तो विशिष्ट मोसम जास्त महत्वाचा असतो.

फळे आणि भाजीपाला झाडावरून काढल्यानंतर खाण्यायोग्य अवलेत किती काळ टिकू शकेल हे साठवणूकीच्या तपमानावर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे जरी असे म्हटले की शीतगृहात त्यांचा टिकाऊपणा वाढतो तरी प्रत्येक फळास अगर भाजीम जास्तीत जास्त टिकाऊपणासाठी विशिष्ट मर्यादेतील तपमान योग्य असते. त्यापेक्षा अधिक शीत तपमानाचा त्यांच्या टिकाऊपणावर विपरीत परिणाम घडू शकतो. विविध फळांसाठी व भाज्यांसाठी योग्य तपमान कोणते व त्या तपमानावर त्यांची साधारणपणे किंती काळा-पर्यंत साठवण करता येते याच्यावहाल माहिती तक्ता क्रमांक ३ मध्ये दिली आहे.

फळे व भाजीपालव्याद्या साठवणकीचे तपमान व काळ

४०

तका ३ : फळे व भाजीपालव्याद्या साठवणकीचे तपमान व काळ

फळे / भाजीपाल	तपमान °सं.	साठवणी ली काळमयदा	परिणामांतरेची खुलासा
रोमेटी	११	२ आठवडे	अधिक काळपर्यंत साठवण्यास सह लागतात व नरम पडतात.
बटाटे	२	० ते १२ महिने ३ ते ४ आठवडे स्वरूपात)	साठवणीच्या शेवटी वजन सुमारे ५% कमी होते. वजनात होणारी घट १०% असते, दाणे प्रथम घंड कूलन झाकणाऱ्या डव्यादून साठवावे लागतात.
बाटाणा	८	(दोणांच्या (दाणांच्या स्वरूपात)	मेण लावेलेल्या कागदात गुंडाळून साठवावे लागतात. निम्मे वजन पटते.
फुलकोवी	०	३ महिने	साठवणीच्या वेळी फळे कठीण असावीत, कमी उगातात-मानातील साठवण अपायकारक ठरते.
पनकोवी	३	६ महिने	पिवळी पडलेली तयार फळे,
आचा	८	३ महिने	अर्धप्रक फळांचा रंग पिण्ठाहोते. मोळ्या आकाराची फळे साठवणीला चांगली असतात.
आचा	५	१ आठवडा	मोळ्या आकाराची फळे साठवणीत जास्त टिकतात.
संत्री	५	८ वर्ष शाळ्यानंतर चढणारा रंग आचावर सुमारे ३ महिने	—
मोसंबी	५ ते १०	३ ते ५ महिने	४०% पिकेलेली केळी शीतहातील साठवणीस योग्य नसतात.
लिंबू	११	२ महिने	—
केळी (चसराई)	२०	२ ते ३ आठवडे	—
विकु (अपक्रक)	१३	५ आठवडे	—
विकु (पक्व)	२	५ आठवडे	—

फले व भाज्या हांचे घटक :

फले व भाजीपाले हे एकाअर्थी जिवंत पदार्थ असून निरनिराळ्या फले व भाज्यांच्या घटकद्रव्यांमध्ये पुष्कळत फरक आढळतो. फले व भाज्यांमध्ये अनेक प्रकारची रासायनिक घटकद्रव्ये उपस्थित असून त्यांच्या शाढावरील जन्मापासून ते त्यांचा साध्यासाठी उपयोग करण्याच्या वेळेपर्यंत त्यांच्यातील रासायानिक द्रव्यांमध्ये सतत व पदतशीर बदल होत असतात. हे बदल त्यांच्यामध्ये असलेली अगणित प्रक्रिये असंख्य प्रकारच्या जीवरासायनिक क्रियांदारे घडवून आणतात. हा सर्व क्रियांमध्ये एक प्रकारची सुसूत्रता असून त्यांदारे निर्मितीपासून विनाशापर्यंतच्या सर्व अवस्थानून प्रत्येक पदार्थ जात असतो. परिपक्वपणा हा द्या अवस्थासूचातील सर्वात महत्वाचा व उपयुक्त भाग असतो व महणून घटकद्रव्यांचा विचार करताना फले व भाज्यांची पूर्णवस्था गृहित घरूनच विचार करणे स्वाभाविक असते.

फले व भाजीपाल्यांचा सर्वात मोठा घटक म्हणजे पाणी. ताजी फले व भाज्यांमध्ये त्यांच्या वजनाच्या सुमारे ७० ते ९०% पाणी असते. उरलेला घनभाग बहुतांशी पिष्ट, प्रथिने व स्निग्धपदार्थ त्यांनी बनलेला असतो. अल्य प्रमाणात असलेले परंतु इतर दृष्टीनी महत्वाचे असे अन्य पदार्थ पुढीलप्रमाणे आहेत. अम्ले, खनिजे, जीवनसत्त्वे, चाप्यनशील तेलांसारखे उर्ध्वगामी पदार्थ, नैसर्गिक रंगद्रव्ये, प्रक्रिये वर्गेरे. हे पदार्थ जरी प्रमाणात कमी असले तरी रंग, चव, स्वाद, पोषणमूल्य व टिकाऊपणा द्या दृष्टीने अस्त्यंत महत्वाचे असतात.

फले व भाजीपाला द्यांच्या विविध जातीमध्ये ज्याप्रमाणे घटकद्रव्यांच्या प्रकारात व प्रमाणात थोडाफार फरक आढळतो त्याचप्रमाणे एकाच जातीमध्ये हवामान, कृत्तमान, जमिनीचा कस, लागवडीसाठी वापरलेल्या खतांचे प्रकार व प्रमाण द्या कारणांमुळे काही फरक संभवतो. तसेच वर निर्देशित केलेले परिपक्वता, साठवण्याकीची परिस्थिती व काळ द्यावरही घटकद्रव्यांमधील होणारा फरक अवलंबून असतो.

फले व भाजीपाला द्यामधीळ पिष्ट पदार्थांमध्ये पिष्ट आणि गुकोज, मुकोज व फुवटोज द्या शर्करा असतात. त्याचप्रमाणे पेकिटन व सेस्युलोज हे कॉर्डिक वर्गातील पदार्थही आढळतात. नत्रयुक्त पदार्थांमधील सर्वात महत्वाचा वर्ग म्हणजे प्रथिने स्निग्धपदार्थांचे प्रमाण जास्तीत जास्त १% असते. त्या मानाने प्रथिने ०.१ ते २% पर्यंत सापडतात. अम्लामध्ये सिट्रिक, टार्टरिक व मॅलिक ही अम्ले आढळतात. स्वचित लॅकिटक व ऑक्झेलिक अम्लेही सापडतात. फळांमध्ये अनेक खनिजे आढळतात.

त्याचप्रमाणे व वर्गांतील बीवनसत्वे व केरोटीने हेही फळे व भाजीपाले ह्यांचे अल्प प्रमाणात पण महत्वाचे घटक आहेत. फळे व भाज्या ह्यामधील रासायनिक रंगद्रव्यांमुळे त्यांना रंग प्राप्त होतो. हिरवा रंग क्लोरोफिल ह्या रंगद्रव्यामुळे येतो तर लाल, पिवळा वैरोर इतर रंग विशिष्ट रासायनिक रंगद्रव्यांमुळे निर्माण होतात. वास व स्वाद देणारी द्रव्ये याहुआ उर्खेगामी असतात.

काही प्रमुख फळे व भाज्यांची महत्वाची घटकद्रव्ये व उण्णांकमूल्य यांची माहिती तक्ता ४ व ५ मध्ये दिली आहे.

तस्ता ४ : काही फळांची प्रमुख घटकदण्डे व उणांकमूल्य
 (दर १०० ग्रॅम वाण्याचोरण भागामधील प्रमाण)

फळे	पाणी	प्रथिने	स्त्रिघांश	खनिजे	पचनास टाकाऊ भाग (तंदूभाग)	पिष्ठ पदार्थ	उणांक मूल्य कॅलरीज
सफरंचद	८५.३	०.३	०.३	०.८	१३.३	५६	
केळे	७३.४	१.१	०.३	०.७	२४.७	३०४	
पेळ	८१.७	०.९	०.३	०.७	११.३	५२	
हिंवू	८८.४	०.८	०.३	०.७	१०.३	४३	
मोसंधी	८८.२	०.६	०.३	०.८	१२.१	४२	
संत्रे	८६.२	०.६	०.३	०.६	११.६	४३	
अनननस	८९.८	०.४	०.३	०.४	१०.८	४६	
काळी बेरी	८८.८	१.३	०.५	०.५	३.८	३७	
बेरी	८३.४	१.१	०.५	०.८	१३.८	६४	
पीच	८६.०	१.१	०.३	०.८	१.२	५.०	
पेअर	८६.०	०.२	०.३	०.३	१.०	५२	
जरदाळू	८२.३	१.०	०.३	०.७	११.६	५३	
आंचा	८५.१	०.६	०.३	१.१	११.८	५२	

तक्ता ५ : काही भाज्यांची प्रमुख घटक द्रव्ये व उण्णांकमूल्य

भाज्या	पाणी	प्रथिने	कर्वोदके	उण्णांक मूल्य
	%	%	%	कॅलरीज/किलो
कोबी	९१.५	१.६	५.६	३२०
ताजा मका	७५.४	३.१	१९.७	१०३०
ताजा बाटाणा	७४.६	७.०	१६.९	८४०
ताजे बटाटे	७८.३	२.२	१८.४	८४०
भोपळा	९३.१	१.०	५.२	२६०
गाजर	९०.०	१.१	५.९	२८०

फले व भाजीपाले ह्यांच्या विनाशाची कारणे

फले व भाज्या हांची विनाशाची किंवा अनेक गुंतागुंतीच्या रासायनिक परिवर्तनामुळे घडून येते. विनाशाचे कारण काहीही असले तरी त्याचा दृश्य परिणाम पदार्थाचा वास, चव, रंग, रूप व त्यातील रासायनिक घटकांचा दर्जा व प्रमाण ह्यांच्यावर कमीजात्त प्रमाणात होतो. त्यामुळे त्या पदार्थाचे स्वाणान्याचे आकर्षण नाहीसे होते. त्याचप्रमाणे त्या पदार्थाचे पोषणमूल्य व उण्णांकमूल्य ह्यांतही बदल होतात व काहीवेळा असे कुजलेले, सडलेले किंवा नासलेले पदार्थ आपायकारक उरण्याचाही संभव असतो.

फले व भाजीपाले हासारख्या नैसर्गिक पदार्थाचा नाश होण्याची कारणे पुढील ३ सर्वसाधारण वर्गात विभागता येतील.

१. प्रक्रियांचे कार्य
२. सूखमजीवांचे कार्य
३. साठवणूक व हाताळणीच्या अवधित होणारा नाश

वरील तीनही प्रकारची विनाशाची कारणे स्वतंत्रपणे किंवा एकत्रपणे फलांचे व भाज्यांचे विनाश घडून आणण्यास कारणीभूत होतात.

१. प्रक्रियांचे कार्य : फले व भाज्यांमध्ये अनेक प्रकारची प्रक्रिये नैसर्गिक रित्या कार्य करीत असतात. सर्व प्रक्रिये मूलतः प्रथिने असतात. हाडावरून काढल्यावरही ही प्रक्रिये आपले काम करीतच रहातात. त्यामुळे फले व भाज्या जादा पक्व होतात व

नासण्यास सुरवात होते. फळांचा आणि भाज्यांचा नैसर्गिक घटपणा व करकरीतपणा जाऊन ती मऊ होतात. रंगाची चकाकी व तेज कमी होऊन रंगहानि होते, फळांची पक्षता प्रमाणाचाहेर जाऊन त्यांचा स्वाद, चव व वास बदलतात व ती अस्तीकाराई होतात. प्रक्रियांचे कार्य प्राणवायुमुळे अधिक जलद होते, ही प्रक्रिये पाण्यात अविद्राव्य पदार्थांपासून पाण्यात विरबलणारे पदार्थ तयार करतात व त्यांचे विश्वटन होऊन ते पदार्थ विनाश पावतात.

२. सूक्ष्मजीवांचे कार्य : सामान्यतः नैसर्गिक अवस्थेतील फळभाज्यांमध्ये सूक्ष्मजीव प्रवेश करू शकत नाहीत. फळभाज्यांची बाढ्य आवरणे ओलांडून त्यांना प्रवेश करता येत नाही. तथापि झाडावरून काढव्यानंतरच्या हाताळण्यामुळे किंवा कीटक, मुऱ्या यांच्यामुळे लिंगे किंवा भेगा पडल्यास त्यानून सूक्ष्मजीव सहज प्रवेश करतात,

बातावरणात असणाऱ्या पुढील ३ वर्गांतील सूक्ष्मजीवांच्या प्रादुर्भावामुळे व फैलावा-मुळे सामान्यतः खाचपदार्थावर विनाशकारी परिणाम होतो. सूक्ष्मजीवांमुळे दूषित झालेले पाणी, हवा किंवा इतर पदार्थ ह्यांच्यापासून खाचपदार्थाना संसर्ग होतो व अशा तंत्रेने सूक्ष्मजीवांच्या विनाशकारी कार्यांस मुरवात होते हे सूक्ष्मजीवांचे वर्ग पुढीलप्रमाणे आहेत. **अ. सूक्ष्मजंतू :** ह्या वर्गांतील सूक्ष्मजीव ताज्या व परिपक्व फळांची व भाज्यांची

सर्वांत अधिक नासाडी करतात. सूक्ष्मजंतूचा प्रादुर्भाव व वाढ फार जलद होते व त्यांच्या क्रियेला प्रतिबंध घालणे फार कठीण असते, सूक्ष्मजंतूचे कोष पाण्याच्या उत्कलनविधि इतक्या तपमानावर देखील नष्ट होत नाहीत. सूक्ष्मजंतूच्या पोषणविधक गरजाही कमी असल्याने प्रतिकूल परिस्थितीतही त्यांचे अस्तित्व टिकू शकते. त्यामानाने यीस्ट व बुरशीच्या पेशी व कोश नष्ट करणे कमी कठीण असते, सूक्ष्मजंतूचा नन्हयुक्त आणि कमी आंबट पदार्थावर विशेष परिणाम होतो. ह्या गुणधर्मांच्या दृष्टीने ते यीस्ट आणि बुरशी ह्यांच्यापासून भिन्न आहेत कारण यीस्ट व बुरशी यांना सास्वरयुक्त आंबट पदार्थ विशेष आवडतात.

किंवा ठिकवून ठेवलेल्या फळांवर किंवा भाज्यांवर सूक्ष्मजंतूची क्रिया होऊन अत्यंत विपारी व हानिकारक पदार्थ तयार होतात. परंतु यीस्ट व बुरशीच्या क्रियेमुळे सहसा असे पदार्थ तयार होत नाहीत.

ब. यीस्ट : यीस्ट हे वनस्पतिवर्गांतील एकपेशी सूक्ष्मजीव असून सूक्ष्मजंतूच्या

पेक्षा आकाराने थोडे मोठे असतात, यीस्टच्या अनेक प्रकारामध्ये फळांच्या रसाचे व धान्याच्या पीठाचे किंवन करून मर्यार्क तयार करण्याची क्षमता असते. साखर असलेल्या बहुतेक नेसर्गिक पदार्थांमध्ये यीस्टचे साहचर्य आढळते. या पदार्थावर यीस्टची वाढ झाल्यावर एक पांढरा थर जमा होतो. पदार्थांतील साखरेचे प्रमाण ६५% च्या वर असल्यास यीस्टची वाढ होऊ शकत नाही. यीस्ट जातीतील अनेक सूखमजीव मर्यार्क्युक्त पेये, पाव वरैर पदार्थाच्या उत्पादनासाठी मोळ्या प्रमाणावर बाफरले जातात. काही जातींचे यीस्ट मोळ्या प्रमाणावर वाढवून त्यांचा यीस्ट अर्क, गोळ्या व पूड ल्या स्वरूपात पूरक ल्यायाच महणूनही उपयोग केला जातो. तीव्र आंबट पदार्थात यीस्टची वाढ होत नाही. उकळल्या पाण्यात यीस्ट नष्ट होतात.

क. बुरशी: बुरडी हे सूखमजीव सर्वेत आढळतात आणि दमटपणा व अंधार ल्यामुळे त्यांच्या वास्तव्याला व वाढीला उत्तेजन मिळते. प्रतिकूल परिस्थितीत बुरशीचे सूखमजीव कोपस्वरूप घारण करतात व परिस्थिती पालटताच ते जीवित स्वरूपात परिवर्तित होतात बुरशीच्या वाढीला प्राणवायुची आवश्यकता असते. आंबट (अम्लयुक्त) पदार्थावर बुरशीची वाढ सहज होते व त्यामुळे फळे व भाज्या हे पदार्थ बुरशीच्या वाढीला व फेलावाळा उत्कृष्ट साधन बनू शकतात. बुरशीच्या वाढीला सूखमजंतूपेक्षा कमी पाणी पुरते. बुरशीचे कोप हवेबोधर सहजपणे दूरवर पसरतात व त्यामुळे बुरशीच्या प्रसाराळा पायावंद घालणे कठींग जाते. पाण्याच्या उत्कलनचिन्हां इतक्या तपमानावर बुरशीचा नाश होतो.

बुरशीच्या पेशी किंवा कोप, फळे व भाज्यांच्या अंतर्भौगत खोलवर प्रवेश करतात व मूळ पदार्थांचा स्वाद, रंग, रूप, चव व पोषक गुणधर्म नष्ट होण्यास कारणीभूत होतात.

३. साठवणूक व हाताळणीच्या अवस्थेत होणारा नाश

फळे किंवा भाजीपाला ल्यांची लागवडीच्या अवस्थेपासून निरनिराळगा कारणाने व प्रकाराने नासाडी होत असते. रोग-किंवा पासून ते वाढल, अतिवृष्टी, प्रखर ऊन, पाण्याचा दुष्काळ, गारपीट ल्यासारख्या नेसर्गिक आपर्तीमुळे मालाचे उत्पादन व त्यांची प्रत घटते. संपूर्णतः खराच झालेला माल नष्ट करावा लागतो.

बाजारात विक्रीस पाठवण्यायोग्य असलेल्या मालापैकीही काही भाग वाहतुकीच्या आणि साठवणूकीच्या अवस्थेत खराच होतो. यापैकी काही महत्वाची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

अ) बाहेरून लागलेला मुक्का मार. फळे व भाजीपाले खुडताना पडऱ्यामुळे किंवा साठवणूक करताना किंवा हाताळताना घर्पणामुळे, अगर बाह्य दाचामुळे आणि वजनामुळे

मालाला वाहेऱून मुका मार वसल्याची शक्यता असते व त्यामुळे त्यांचा नाश होण्यास सुरवात होते.

ब) साठवणूक व वहातूकीत अति उण्ठेमुळे किंवा कोरड्या हवेमुळे फले व भाजीपाले सुकून नाश पावतात, द्यासाठी सभोवतालच्या वातावरणात योग्य आंद्रता असणे आवश्यक असते, भाज्यामधील-विशेषत: पालेभाज्यातील-पाण्याचा अंश कमी झाल्यास त्या कोमेजतात व त्यांचा ताजेपणा नाहीसा होतो.

क) इतर पदार्थांचा वास लागणे, काही फले व भाज्या इतर पदार्थांचा किंवा वायुचा वास सहज अंगीकृत करतात व त्यामुळे त्यांचा मूळ स्वाद नष्ट होतो व अशा फलांना व भाज्यांना वाजारात उठाव मिळत नाही, द्यासाठी साठवणूकीच्या जागी किंवा वहातूकीमध्ये इतर तीत्र व नावडते वास मालाला लागणार नाहीत अशी काळजी घेणे आवश्यक असते.

द) अयोग्य तपमानावर साठवणूक, साठवणूकीच्या काळात अयोग्य तपमान असल्यास फले व भाज्यांचा नाश जलद होतो असे अनुभावरून सिद्ध झाले आहे, अयोग्य तपमान म्हणजे विशिष्ट फलाला अगर भाजीला न मानवणारे तपमान, हे खंड किंवा उण दोन्ही असू शकते, प्रत्येक फल व भाजीला मानवेल असे ठराविक तपमान असते व साठवणूकीच्या वेळी त्याचे अवघान ठेवावे लागते (तक्ता ३).

विनाश प्रतिवंधक उपाय :

फले व भाज्यांचा प्रक्रिये व सूखमजीव द्यांच्यामुळे होणारा नाश टाळण्यासाठी अनेक उपाय वापरले जातात, हे उपाय सर्वसाधारणपणे पुढील २ वर्गांत विभागता येतात.

अ, तपमान कमी करून टिकवणे, ब, उण्ठेच्या सहाय्याने टिकवणे,

क, रासायनिक पदतीने टिकवणे,

अ, तपमान कमी केल्याने म्हणजे गोठवण्याच्या कियेमुळे अगर शीतग्रहात साठवणूक केल्याने प्रक्रिये व सूखमजीव द्यांच्या कार्याला आढा वसतो.

ब, उण्ठेच्या सहाय्याने पदार्थ वाळवल्यास प्रक्रिये व सूखमजीव द्यांच्या कार्याला आवश्यक तेवढे पाणी न मिळाल्याने त्यांचे कार्य मंदावते किंवा पूर्णपणे थांबते.

कमी अगर जात उण्ठेच्या सहाय्याने पदार्थातील प्रक्रिये व सूखमजीव नष्ट होऊन पदार्थ टिकाऊ बनतो परंतु त्यानंतर पुन्हा बाहेरील सूखमजीवांचा प्रादुर्भाव त्या पदार्थात होणार नाही अशी काळजी वेणे आवश्यक असते.

क) रासायनिक पदतीने टिकवणे, स्वाच्यपदार्थीतील हानिकारक सूक्ष्मजीव नष्ट करण्यासाठी व त्या पदार्थात त्यांचा पुन्हा प्रवेश इशल्यास त्यांच्या कार्याला प्रतिबंध करण्यासाठी काही रासायनिक द्रव्ये व नैसर्गिक पदार्थ त्यांचा वापर अत्यंत उपयुक्त ठरतो. हे पदार्थ योग्य रितीने वापरल्यास मूळ फळे व भाज्या त्याचे रंग, रूप स्वाद व रूचि द्याना हानि न पोहोचवता किंवा स्वाणान्याला कोणत्याही तन्हेचा अपाय न करता ते आपला कार्यभाग साधतात.

संरक्षक रासायनिक द्रव्यांमध्ये सोडिअम किंवा पोटेशिअम मेटेचायसल्फाओर्ट आणि सोडिअम बेन्झोएट ही द्रव्ये महत्वाची आहेत. ही द्रव्ये अत्यंत अल्प प्रमाणात (०.०१ ते ०.१% पदार्थांच्या बजनाच्या प्रमाणात) वापरावी लागतात.

वरील पदार्थांशिवाय साखर, मीठ, मसाले, वनस्पति तेले, असेटिक अम्ल किंवा शिरका हे पदार्थ फळे व भाज्या टिकवण्यासाठी फार उपयुक्त असतात. हे पदार्थ सूक्ष्मजीवांचा नाश करत नाहीत परंतु त्यांच्या वाढीला व कार्याला प्रतिबंध होईल अशी परिस्थिती निर्माण करतात. काही वेळा वरील नैसर्गिक पदार्थांच्या जोडीला अतिशय अल्प प्रमाणात एकादे प्रमाणित रासायनिक संरक्षक द्रव्य वापरल्यास अधिक फायदा होतो.

वरीलप्रमाणे फळे व भाज्यांपासून रुचकर व टिकाऊ पदार्थ करण्यासाठी साखर, मीठ, मसाले वर्गेरे संरक्षक द्रव्यांचा फार महस्याचा उपयोग होतो. चव, आबड, दृश्यस्वरूप व आहारविषयक संबंधी द्यानुसार साखरयुक्त गोड पदार्थ अगर मीठ, मसालेयुक्त आंबट-तिस्तट पदार्थ तयार करून वापरले जातात. आंबटगोड मिश चवीचे प्रकारही चरेच लोकप्रिय आहेत. विविध पदार्थांच्या तयार करण्याच्या पदतीतील तत्वांमध्ये आणि तपशीलामध्ये पाश्चात्य व भारतीय दृष्टीकोनात अनेक दृष्टीने जरी फरक असला तरी सर्व तन्हेचे पदार्थ यादव्या प्रमाणावर देवाणवेवाणीच्या स्वरूपात जगभर लोकप्रिय होत आहेत.

पुढील प्रकरणात साखरेच्या सहाय्याने वनवलेल्या बॉम्स, जेलीज वर्गेरे टिकाऊ पदार्थांचा विचार केला आहे.

प्रकरण तिसरे

साखरेच्या सहाय्याने टिकवलेले पदार्थ

साखरेच्या सहाय्याने टिकाऊ पदार्थ करण्यासाठी मुख्यत्वेकरून फळे वापरण्यात येतात. हे पदार्थ पुढील ३ वर्गांमध्ये विभागता येतील.

अ. जॅम्स, जेलीज् व मार्मालेड्स

ब. मुरंबे (प्रीझर्व्हज्)

क. पाकवलेली फळे, फळांच्या रसाचे पदार्थ वैगैर.

अ. जॅम्स, जेलीज् व मार्मालेड्स :

जॅम्स, जेलीज् व मार्मालेड्स हे तीनही पदार्थ बरेचसे सारखे आहेत, हे सर्व पदार्थ फळांचा गर अगर रस व साखर हाणासून बनवले जातात व पदार्थ चांगला बनण्यासाठी पेकिटन आणि अम्लता हाणाचे योग्य प्रमाण असणे आवश्यक असते, एका प्रकारची किंवा अनेक प्रकारची फळे त्यामध्ये एकत्र वापरता येतात.

१. जॅम्स :

रचडीप्रमाणे आटवलेल्या फळांच्या साखरमिश्रित रसाला जॅम या नावाने ओढवले जाते, नैसर्गिक व आकर्षक रंग आणि स्वाद असणारा जॅम उत्तम समजला जातो, जॅमला चिकटपणा नसावा, जॅमची प्रत प्रामुख्याने तो तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फळांच्या प्रतीवर अवलंबून असते.

जॅमसाठी फळांची निवड़ :

जॅमसाठी चांगली तयार झालेली, परिपक्व, ताजी, स्वादिष्ट, रंगदार व रसरशीत अशी फळे निवडून घ्यावीत, अपक किंवा कच्ची फळे जॅमसाठी अजिक्रात योग्य नसतात, फळे पूर्ण सूर्यप्रकाशात तोडलेली असावीत, ओलसर, दमट व आभाळी हवामानात तोडलेल्या फळांचा जॅम टिकाऊ होत नाही, परिपक फळ निवडताना अशा फळात कुजण्याची किंवा मुरू

ज्ञालेली नाही अशी सात्री करावी. अधिक पिकलेल्या किंवा डागळलेल्या फळांचा जॅम टिकाऊ होत नाही. फळातील पेकिटन व अम्लता हे दोन घटक जॅम तयार करण्याच्या हड्डीने अतिशय महत्वाचे असतात.

जॅमसाठी निवडलेली फळे वाहत्या थंड पाण्यांत स्वच्छ धुवून व पुसून ध्यावीत. फळावरील देणे, पाने इत्यादि भाग काढून टाकावेत. त्याचप्रमाणे दुखावलेले अगर दूषित झालेले भागहि कापून काढावेत. फळावरील साली आणि आतील बीया काढून टाकल्यावर बाकीच्या गरांचे छोटे छोटे तुकडे करावेत.

पेकिटन :

पेकिटन हा डिक्सारखा एक चिकट पदार्थ असून रासायनिक दृष्ट्या तो पिष्ट-वर्गीत मोडतो. हा पदार्थाचे जॅम, जेली व मार्मालेड बनवण्यामध्ये महत्वाचे अंग असते. पेकिटन, अम्लता व साखर झांच्या योग्य त्या प्रमाणातील मिश्रणामुळे जॅम, जेली व मार्मालेड हा पदार्थाना यिखण्याची खमता प्राप्त होते. सर्व फळांमध्ये कमीजास्त प्रमाणात पेकिटनचा अंश असतो. ज्या फळात पेकिटनचे प्रमाण चांगले असते अशा फळांचे जॅम, जेली व मार्मालेड हे पदार्थ चागले वनतात. ज्या फळांमध्ये पेकिटनचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी असते अशा फळांचा जॅम करताना त्यांत बाहेरून पेकिटन घालणे आवश्यक असते. मिश्र फळांचा जॅम करताना कमीअधिक प्रमाणात पेकिटन असलेली फळे योग्य प्रमाणात निवडल्यास पेकिटचे प्रमाण पुरेसे होण्यास उपयोग होतो.

अम्लता : उत्कृष्ट जॅम बनवण्यासाठी विशिष्ट प्रमाणात अम्लता आवश्यक असते. अम्लतेचे प्रमाण कमी असलेल्या फळावासून जॅम तयार करताना त्या फळाच्या रसात टार्गरिक किंवा सिरिक्र अम्ल (किंवा लिंब्राचा रस) घालावे लागतात.

अर्धकच्या फळात परिपक्व फळापेक्षा अम्लता नेहमी जास्त असते. जसजसे कल परिपक्व होऊ लागते तसेतशी त्यातील अम्लता कमी होत जाते. फळातील पेकिटनचे रासायनिक पद्धतीने द्रावण होण्यास अम्लतेची मदत होते. जॅम तयार करताना केल्या जाणाऱ्या शिजवण्याच्या क्रियेमध्ये अम्लतेच्या प्रमाणामुळे फळातील पेकिटन अधिकाधिक विद्रोह्य होत जाते.

रंग व सुरंगः : जॅममध्ये रंग वापरणे आवश्यक असल्यास कायद्याने मान्य असलेले रंगच फक्त वापरावेत व ते जॅम तयार झास्यावर शेवटी मिसळावेत. कुत्रिम सुरंग सहसा जॅममध्ये वापरत नाहीत पण आवश्यक वाटल्यास तेही कृतीच्या शेवटच्या अवस्थेत मिसळावेत. रंग व सुरंग जॅमच्या मूळ रंगाला व स्वादाला पूरक असावेत.

साखर: जम तयार करताना वापरण्यात येणाऱ्या साखरेचा तिहेरी उपयोग असतो पहिला उपयोग म्हणजे साखरेमुळे जॅमला गोडपणा येतो, दुसरा म्हणजे तो टिकाऊ बनतो व तिसरा म्हणजे जॅम शिजतो. जॅममध्ये अर्ध्योपेक्षा जास्त प्रमाणात साखर असते व त्यामुळे साखरेच्या दर्जीवर बन्याच अंशी जॅमचा दर्जी अवलंबून असतो, आकारणामुळे फळांचे टिकाऊ पदार्थ बनवण्यासाठी उपयोगात आणावयाची साखर चांगल्या प्रतीची असावी लागते. पांढरी शुभ्र, स्वच्छ व रवेदार साखर उत्तम प्रतीची असते, पिवळसर किंवा खांडसरा साखर शक्यतो वापरू नये, अशी साखर वापरल्यास जॅम चिकट होण्याची, रंग विशदण्याची व टिकाऊपणा कमी होण्याची शक्यता असते, त्या शिवाय तयार मालामध्ये कचरा व अशुद्धपणाही येतो.

जॅम जास्तीत जास्त टिकाऊ होण्यासाठी समभाग साखर वापरावी, साधारणपणे एक किलो फळांच्या रसासाठी एक किलो साखर योग्य होते परंतु आंचट फळांच्या रसाचाचत हे प्रमाण सव्हा किंवा दीडपटीने वाढवावे लागते, जॅम तांचडतोच वापरावयाचा असल्यास किंवा जॅमसाठी वापरण्याची फळे गोड असल्यास साखरेचे प्रमाण $\frac{3}{4}$ पर्यंत खाली आणणे शक्य असते, हा फरक आवडीप्रमाणेही कमीअधिक करता येतो, जो पर्यंत तयार पदार्थामध्ये ६५% पेक्षा अधिक साखर असते तोपर्यंत जॅम लराव होण्याची भिती नसते, साखरेचे हे प्रमाण सूखमजीवरोधक असल्याने पदार्थ विशेष काळजी न घेताही ठिक शकतो.

जॅम बनवण्याची कृति :

आरंभी सांगितल्याप्रमाणे निवळून व धुवून स्वच्छ करून घेतलेल्या फळांचे लहानलहान तुकडे किंवा फोडी करून ज्याव्यात व त्यांचा ठेचून एकजीव लगदा करावा, वरीचशी फळे त्यांना रस सुटण्यासाठी रुंद तोंडाच्या पसरट भांड्यात ठेचून थोडी गरम करावी लागतात, त्यामुळे फळांचा गर काढणे सोयीचे जाते, फळे नरम असल्यास ती गरम करताना त्यांत पाणी मिसळावे लागत नाही, पेरु, अवै व सफरचंद घासासरस्या घट फळांच्या फोडीत माव पाणी मिसळून त्या गरम कराव्या लागतात, फोडी पाण्यामध्ये पूर्ण बुडतील एवढे पाणी भांड्यात घालावे व त्या मुळ होईपर्यंत गरम कराव्यात, नरम झाल्यानंतर त्यांना मुटलेल्या रसामध्ये त्या कुकरून लांचा लगदा तयार करावा, आवश्यक वाटल्यास हा लगदा जाड चाळणीने गाळून ज्यावा, लगव्याच्या वजनाइतकी साखर लगव्यामध्ये घालून ते मिश्रण चागले मिसळावे, साखर मिसळल्यानंतर ती चांगली विरघळण्यासाठी हे मिश्रण काही वेळ तसेच ठेचून नंतर मंद उष्णतेवर सावकाश गरम करावे.

जेंम तयार करण्यासाठी नेहमी थोडी गरम केलेली साखर वापरावी. यासाठी ताप-लेल्या कढईमध्ये साखर थोडी ढवळून गरम करावी, उणतेची आच कमी असावी म्हणजे साखर करपणार नाही.

रस व साखर द्याचे मिश्रण उणतेवर गरम होत असताना ते सतत ढवळणे आवश्यक असते. मिश्रण ७०% पर्यंत दाट होईतो, तसेच उणतामान १०७° सें. इतके जाईतो तापवण्याची किया चालू ठेवावी. रसाला उकळी येताना जर त्यावर साखरेतील अशुद्धता मलीच्या स्वरूपात तरंगावयास लागली तर ती सावकाश ढवळण्याने काढून टाकावी. जेंम उकळवण्याची किया सुमारे २० मिनिटात पूर्ण करणे जरुर असते म्हणजे जेंम चांगला बनतो, तपमान मोजण्यासाठी खास प्रकारचे तपमानमापक वापरावे.

दुसऱ्या एका पद्धतीत फळाच्या उकळल्या रसात आधी बजन केलेली गरम साखर चमच्याचमच्याने घालण्यात येते, साखर गरम असल्यामुळे रस उकळावयाचा थांचत नाही व सर्व साखर घालण्यास एकंदर वेळ २० मिनिटापेक्षा कमी लागतो. द्या पद्धतीने जेंम जास्त चांगला होतो असा अभिप्राय आहे.

जेंम उकळत असताना थोडेसुद्धा दुर्लक्ष झाल्यास तो करपण्याचा संभव असतो. ढवळण्यासाठी लाकडाचा मोठ चमचा वापरावा व ढवळण्याची किया तळापासून करावी. जेंम जसजसा शिजत जाईल तसेतसा तो दाट होत जाईल व यासाठी सतत व कार्यक्षम ढवळणे व उणतेची आंच एकसारखी असणे कटाक्षाने पाळणे आवश्यक असते.

जेंमची परीक्षा : जेंम तयार झाला किंवा नाही द्याची परीक्षा पुढीलप्रमाणे करावी. एका मोठ्या चमच्यामध्ये शिजत असलेला थोडा जेंम काढून तो चमचा भांडव्यावर आडवा ठेवावा. चमच्यातील जेंम गोळीबंद होऊन खाली पहू लागल्यास तो नीट तयार झाला असे समजावे. दुसरी रीत म्हणजे एका चमच्यात उकळता जेंम घेऊन तो चमचा एका झाकणीवर ठेवावा. एकदोन मिनिटात तो घट झाल्यास जेंम तयार झाला असे समजावे. तयार जेंम मधासारखा घट दिसतो.

जेंम भरावयाची भांडी :

जेंम तयार झाल्यावर उणता बंद करून व थोडा थंड करून गरम असतानाच सूखमजीवविरहित स्वरूप डव्यांमधून किंवा बाटल्यांमधून भरावा. भरलेला जेंम आणखी थंड होताच डबे सीलवंद करावेत व बाटल्या फिरकीची झाकणे लावून बंद कराव्यात. तयार डबे किंवा बाटल्यांवर योग्य ती लेवले लावावीत व कोरळ्या जागी ठेवावेत, घरगुती

वापरासाठी चिनीमातीच्या वरण्याही योग्य असतात, आवश्यक चाटल्यास थिजलेल्या व थंड झालेल्या जॅमच्या पुष्टभागावर वितळलेल्या पैराफिन मेणाचा पातळ थर थावा, त्यायोगे सूखमजीवांच्या प्रादुर्भावास आणसी आढा बसतो, वापरावयाचे मेण शुद्ध व स्वाचीचे असावे.

व्यापारी दृष्टीने जॅम भरण्यासाठी टिनचे डवे व रुंद तोडाच्या घट पेच झाकणाऱ्या चाटल्या वापरल्या जातात, टिनाचे डवे फुटण्याचा संभव नसतो व माल दूरवर पाठवणे सुलभ होते, काचेच्या पारदर्शक चाटल्या स्वच्छ व आकर्षक दिसतात, वापरण्याआधी डवे, चाटल्या व त्यांची झाकणे चांगली स्वच्छ करून घेणे व ती समाधानकारकपणे स्वच्छ झाली आहेत ह्याची स्वाची करून घेणे आवश्यक असते,

जॅम बनवण्यासाठी आवश्यक साधनसामुद्री :

जॅम बनवण्यासाठी आवश्यकतेनुसार वापरण्यायोग्य विविध तन्हेची साधनसामुद्री उपलब्ध आहे, वरगुती प्रमाणावर जॅम बनवणे असल्यास पुढील साधनसामुद्री उपयुक्त ठरते,

१. कामासाठी टेबले : सोय व स्वच्छता ह्या दोनही दृष्टीने सर्व कामे टेबलावर करणे योग्य असते, टेबलाचा पुष्टभाग स्टेनलेस पोलाद किंवा ऑल्युमिनिअमच्या फळ्याने आच्छादलेला किंवा पांढऱ्या ग्लेश्ड लादीचा असल्यास अधिक सोयीचे असते.

२. फळे तयार करणे : स्वच्छ धुतलेली फळे कापण्यासाठी किंवा साले काढून टाकण्यासाठी स्टेनलेस पोलादाच्या चाकू-सुन्या वापराव्यात म्हणजे फळे काळी पडत नाहीत, साले, कापलेली फळे वरैरे टेबण्यासाठी चांदूच्या टोपल्या वापरल्यास अस्वच्छतेला आढा बसतो,

३. विनचूक बजन देणारा तराजू,

४. रस मोजण्यासाठी काचेचे मोजपात्र,


५. भट्टी : रस उकळवण्यासाठी स्टोव्ह किंवा भट्टी लागते, आच आवश्यकतेप्रमाणे कमी जास्त करण्याच्या दृष्टीने स्टोव्ह जास्त सोयीचा पडतो,

६. उकळवण्यासाठी भाडे : ऑल्युमिनिअम किंवा स्टेनलेस पोलादाची पसरट भाडी (गंज किंवा पातेले) ह्या दृष्टीने सोयीची असतात, रसाच्या अम्लतेचा त्यावर परिणाम न होता रस उत्तम रहातो, उकळवताना भांड्याच्या आकाराच्या अधी भाग रस भरावा म्हणजे उकळवताना तो उत् जाणार नाही,


३. दबवलण्यासाठी व मळी काढून टाकण्यासाठी लाकडी चमचे व झारे : लाकडी चमचे व झारे गरम होत नाहीत व ते स्वच्छ व निर्जंतुक करणे सोपे असते. शिवाय त्यांचा वापर केल्याने रस खराव होण्याची शक्यता नसते. धातूचे चमचे व झारे वापर-ल्यास अशा चमच्यांना व झान्यांना लाकडी मठी करून घेतल्यास अधिक सोयीचे जाते.

इतर : वरील साधनांव्यतिरिक्त रस काढण्यासाठी भांडी, तयार गरम जैम भरण्यासाठी लहान भांडी, पेकिटन, अम्ल किंवा लिंगाचा रस द्यासारखे पदार्थ, सोडिअम किंवा पोटेंशिअम चायसल्फाइटसारखी संरक्षक रासायनिक द्रव्ये, पॅराफिन मेण इत्यादि अनेक वलूंची जैम बनवताना जरूरीप्रमाणे आवश्यकता लागते व द्या वस्तू हाताशी तयार ठेवाव्या लागतात.


आौयोगिक प्रमाणावर जैम बनविण्यासाठी निरनिराळ्या तन्हेची अर्धस्वयंचलित व संपूर्ण स्वयंचलित यंत्रसामुद्री उपलब्ध आहे. आकृत्या १ ते १६ फळे व फळभाज्यांचे आकाराप्रमाणे व प्रतवार वर्गीकरण करणारी, डेस्क, साली व बीया काढणारी, काप अगर चकत्या करणारी, शिजवून रस, गर अगर लगदा तयार करणारी, अशी विविध प्रकारची यंत्रसामुद्री दाखवली आहे. त्यातील योग्य त्या यंत्राचा योग्य त्या कामासाठी व पदार्थासाठी वापर केल्यास औयोगिक प्रमाणावरील उत्पादन मुळम होते.




आकृती १ : आकाराप्रमाणे फळाचे वर्गीकरण करणारे यंत्र.




आकृती २ : छोट्या आकाराच्या फलांचे प्रतवार वर्गीकरण करणारे यंत्र.




आकृती ३ : चेरीसारख्या छोट्या कल्यांचे डेख काढन ती स्वच्छ करण्याचे यंत्र.




आकृती ४ : फळांच्या साली काढण्याचे यंत्र.




आकृती ५ : चेरीसारख्या फळांच्या बीया काढण्याचे यंत्र.




आकृती ६ : फले सोलण्याचे यंत्र.




आकृती ७ : सफरचंदासारखी फळे सोलणारे यंत्र.




आकृती ८ : फळांच्या साली काढण्याचे आणखी एक प्रकारचे यंत्र.




आकृती ९ : अननसासारखी मोठी फळे सोलण्याचे सतत पद्धतीवर चालणारे यंत्र.




आकृती १० : अननसाचे काप अगर चकत्या करणारे यंत्र.




आकृती ११ : पीचसारख्या फळांचे काप अगर चकत्या करण्याचे यंत्र.




आकृती १२ : फळे व भाज्यांचा गर काढण्याचे यंत्र.




आकृती १३ : फळे व भाज्यांचा लगदा करण्याचे यंत्र.



आकृती १४ : फळे व भाज्यांचा लगदा करण्याचे व गाळण्याचे यंत्र.



आकृती १५ : फळे शिजवण्याचे व त्यांचा लगदा करण्याचे संयंत्र.



आकृती १६ : टोमेंटोचा रस काढण्याचे व गाळण्याचे यंत्र.

जॅम तयार करण्यापासून तो भरून सीलबंद करीपर्यंत उपयोगात आणावयाची सर्व प्रकारची साधनसामुद्री पूर्णपणे स्वच्छ व जंतूविरहित असणे जरुर असते. ह्यात थोडाही निष्काळनीपणा क्षाला तर जॅम लवकर खराच होईल हे लक्षात ठेवून सर्व दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेणे महत्वाचे असते.

जॅम बनवणे ही संपूर्ण किया एकाच आटवपात्रात करणे शक्य असल्यामुळे आधुनिक कारखान्यामध्ये वाफेच्या सहाय्याने तापण्याची सोय असलेली उघडी आटवपात्रे वापरणे सोयीचे पडते. (आकृत्या १७ व १८ : जॅमसाठी उघडी आटवपात्रे.) ही




आकृती १८ : वाफेने तापवायचे कलंडणारे आटवपात्र

आकृती १७ : फळे व भाज्यांचा रस आट-वण्याचे वाफेने तापवायचे आटवपात्र.

पाचे निकेल, मोनेल धात, अॅल्युमिनिअम किंवा स्टेनलेस पोलादाची बनवलेली असतात. फळांचा लगदा या पात्रात प्रथम वेतला जातो व त्यानंतर साखर विरघळवून तो रस आटवण्यात येतो. फेसाळपणाचा चास कमी करण्यासाठी थोडे लोणी किंवा

वनस्पति तेल घातल्यास फायदा होतो. अल्यानुधिक तंत्रानुसार निर्वात वातावरणात आटवण्याची किंवा करणारी आटवपात्रे तयार झाली असून त्यामध्ये कमी तपमानावर शिंजवण्याची किंवा होत असल्याने मालाचा दर्जा अधिक चांगला होऊ शकतो, वेळ कमी लागतो व उण्ठेमुळे जीवनसत्त्वांचा होणारा नाश कमी करणे शक्य होते. (आकृती १९.)



आकृती १९ : जॅमसाठी निर्वात पदतीवर चालणारे संयंग.

उत्पादनाचे शाखार्थी नियंत्रण :

जॅमच्या उत्पादनामधील तयार मालाचा दर्जा एकसारखा रहाण्यासाठी पुढील कसोऱ्या अजमावणे महत्वाचे असते.

१. पाण्यात विरघळणाऱ्या भागाचे प्रमाण : पाण्यात विरघळणारा भाग हा घटुताशी साखरेचा भाग असतो. रिफ्क्टोमीटर, विशिष्ट गुरुत्व मापक यंत्र, किंवा उत्कलनविंदु द्यांच्या सहाय्याने पाण्यात विरघळणाऱ्या भागाचे प्रमाण ठरवता येते.

२. इन्हृट साखरेचे प्रमाण : फेहलिंग द्रावणाशी संयोग करण्याची किंवा अजमावून जेमधील इन्हृट साखरेचे प्रमाण ठरवता येते. तयार जैममध्ये ३० ते ५०% प्रमाणात इन्हृट साखर असावयास हवी. द्या इन्हृट साखरेमुळे साखरेचे स्फटिकीभवन टाळले जाते. ३०% पेक्षा कमी इन्हृट साखर असल्यास साखरेचे स्फटिकीभवन होते व ५०% पेक्षा जास्त असल्यास मधासारखा पदार्थ तयार होतो. द्या दोनही अवस्था अयोग्य आहेत. इन्हृट साखरेचे प्रमाण कमी पडेल अशी शक्यता वाटल्यास कॅर्न सिरप घालून त्याचे प्रमाण सुधारता येते.

३. गंधक दिपाणीजचे प्रमाण : काही वेळा जैम बनवण्यासाठी ताज्या फलाएवजी टिकवलेच्या फलांचा रस वापरण्यात येतो. असा टिकवलेला फलांचा रस बनवताना संरक्षक द्रव्य म्हणून सोडिअम किंवा पोटेशिअम चायसलफाईट, कॅलशम सलफाईट, अगर सलफ्युरस अम्ल द्यांचा उपयोग केलेला असतो. प्रचलित निर्बंधानुसार तयार पदार्थांत गंधक दिपाणीजचे प्रमाण प्रतिदशलक्ष ४० भागपेक्षा जास्त असता कामा नये.

४. अम्लता (पीएच) : जैमधील अम्लतेचे प्रमाण योग्य असावयास हवे. त्याचे प्रमाणे अम्लतेचा निंदेशांक म्हणून पीएचचे फार महत्व आहे. यिजण्याची किंवा उत्तम तनहेने होण्यासाठी पीएच ३.३ असावयास हवा. फलाफलांसाठी योग्य पीएच थोडा फार चढलतो व त्याचे प्रमाण ३.२ पासून ३.७ पर्यंत असते.

५. पाण्यात न विरघळणाऱ्या भागाचे प्रमाण : पाण्यात न विरघळणाऱ्या भागाचे प्रमाण मोजल्यास जैममध्ये फलांचा अंश किंती भाग आहे हे ओळखता येते.

६. पेक्टिनचे प्रमाण : जैमधील पेक्टिनच्या प्रमाणाचा अंदाज येण्यासाठी ते मोजण्याच्या प्रमाणित पदती आहेत. पेक्टिनचे प्रमाण साखरेच्या प्रमाणाशी संलग्न असल्याने जैमचा दर्वा ठरवण्यास त्याचा फायदा होतो.

जैमचे विविध प्रकार व त्यांचे पाठ :

काही प्रकारच्या जैमसूची घटकद्रव्ये च त्यांची प्रमाणे तक्ता ६ मध्ये दिली आहेत.

तक्ता ६ : काही प्रकारचे जॅम व त्यांचे घटक

जॅमचा प्रकार	रिफँक्टोमीटरने मोजलेला पाण्यात विरघळणारा भाग	अमलता (सिट्रिक अमलाच्या त्वरुपात)	साखरेच्या इम्हर्जेन चे प्रमाण
	%	%	%
मनुकांचा जॅम	नमुना १	७९.६	०.७१
	नमुना २	७८.३	०.९९
स्ट्रोबेरी जॅम		७२.७	०.५२
रास्त्रेरी जॅम	नमुना १	७३.८	०.५७
	नमुना २	७२.६	०.८१
गुजवेरी जॅम	नमुना १	७३.४	०.५३
	नमुना २	७१.५	०.६७
	नमुना ३	७१.५	०.६८
	नमुना ४	७८.०	०.७०
	नमुना ५	७२.०	०.७४
जरदाळूचा जॅम		७२.०	०.७४
पीचचा जॅम		७५.६	०.५०
मिश्र फळांचा जॅम	नमुना १	६७.५	०.५२
	नमुना २	६९.५	०.६८

जॅम करण्यासाठी चहुधा पुढील फळांचा वापर केला जातो. आंबा, सफरचंद, पेरू, जरदाळू, पीच, पेरअ, मनुका, पपई, टोमेटो, गुजवेरी, स्ट्रोबेरी, रास्त्रेरी, अननस, चेरी, कवठ व गाजर.

जॅम बनविण्यासाठी दिल्लीच्या कुणी संशोधन संस्थेने मुचविलेले काही सर्वसाधारण पाठ पुढे दिले आहेत.

१. विपुल प्रमाणात पेकिटनचा समावेश असलेल्या सफरचंद, आंबा, गुजवेरी, पेरू व पपई ह्या फळांच्या जॅमसाठी पुढील सर्वसाधारण पाठ वापरता येतो.

फळांचा गर	५ किलो
सास्वर	५ किलो
सिट्रिक अम्ल	३० ग्रॅम
तयार जैम	७५ किलो

फळे चांगली धुवून साले काढून त्यांच्या लहान लहान फोडी कराव्यात व त्या आटवपात्रात घालून फोडी युडतील एवढे पाणी घालावे. त्यात सिट्रिक अम्ल किंवा लिंबाचा रस घालावा. त्यानंतर हे मिश्रण फोडी मठ होईपर्यंत उकडावे. यिजून झाल्यावर उरलेल्या पाण्यात त्या फोडी कुस्तरून एकजीव कराव्यात व ते मिश्रण गाळणीतून गाळून घावे. हे मिश्रण मोजून घ्यावे आणि त्या मापाने मोजून वेटलेली सास्वर भट्टीवर गरम करावी. वेगळ्या भट्टीवर फळांचा रस उकळवण्यासाठी ठेवावा. रसाला उकळी येताच गरम केलेली सास्वर रसात योडीयोडी घालून सारखे व सतत ढवळून पूर्णपणे विरघळू यावी. जैम तयार होईपर्यंत मिश्रण एकसारख्या आचेवर सतत उकळत ठेवावे. जैम तयार झाल्याची खात्री झाल्यावर थोडा थंड करून ढवावंद किंवा बाटलीवंद करावा.

सफरचंद साले न काढता वापरली तरी चालतात. अंब्याची साले काढणे आवश्यक असते. गुजवेरीचा जैम करण्यासाठी सर्वसाधारणपणे अर्धकडी फळे जास्त सोयीची असतात. गुजवेरीची साले काढणे जरुर असते. पेरुऱ्या जैमसाठीही योडी कमी पिकलेली फळे निवडावीत. पपईच्या जैमसाठी पपई पिकलेली असावी पण जास्त पिकलेली फळे टाळावीत.

वरील फळांचे जैम बनवताना फळांच्या प्रकाराप्रमाणे कृतीमध्ये काही फेरफार करणे जरुर असते.

२. कमी प्रमाणात पेकिटन असलेल्या अननस, रास्वेरी, स्ट्रोवेरी, चेरी, पीच, नास्पती इत्यादी फळांचे जैम बनवण्याठी पुढील सर्वसाधारण पाठ सुचवता येईल.

फळांचा गर	५ किलो
सास्वर	५ किलो
सिट्रिक अम्ल *	३० ग्रॅम
पेकिटन *	२० ग्रॅम
तयार जैम	७५ किलो

* सिट्रिक अम्लएवजी योग्य प्रमाणात लिंबाचा रस वापरता येतो.

* * पेकिटन एवजी भरपूर पेकिटन असलेल्या सफरचंदासारख्या फळांचा गर काही प्रमाणात वापरता येतो.

वरील फळांचा जेम तयार करण्याची सर्वसाधारण कृति पूर्वी सागितल्याप्रमाणेच असते. फळाचा गर आणि साखर द्यांची परत्पर प्रमाणे व अम्लाचे प्रमाण फळाप्रमाणे थोडेफार बदलावे लागण्याची शक्यता असते.

३. काही इतर फळांचे जेम :

अ. योमेयेचा जेम : तयार लाल योमेये उकळत्या पाण्यात पाच मिनिटे शिजवून यंड पाण्यात टाकावेत. त्यामुळे साल सुरकृते व सहज काढून टाकता येते. त्यानंतर वीया काढून टाकून पाण्यात त्यांचा लगदा करावा व नेहमीप्रमाणे जेम तयार करावा. पिकलेल्या योमेटोत अम्लाचे प्रमाण कमी असते म्हणून योग्य प्रमाणात सिट्रिक अम्ल किंवा लिंगाचा रस वापरावा.

ब. गाजराचा जेम : जेमसाठी गाजरे वाफेवर शिजवून घ्यावीत व नंतर त्यातील हिरवा भाग कापून काढून टाकावा. पुढील कृती इतर सर्वसाधारण जेमप्रमाणे करावी. सिट्रिक अम्ल किंवा लिंगाचा रस वापरावा.

क. कवठाचा जेमसू : भारतात कवठांचे उत्पादन वरेच होते व कवठाच्या फळाचा गर काढून त्यापासून उत्तम जेम तयार होतो. प्रथम फळातील सर्व वीया काढून टाकणे आवश्यक असते.

ड. अन्य जेम : वरील प्रकारच्या जेमसू व्यतिरिक्त ओले जरदाळू, फणस, काजूफळे, द्यासासरव्या फळांपासूनही जेमसू बनवता येतात.

२. जेलीज़ :

फळांच्या रसात योग्य प्रमाणात साखर घाळून ठाराविक मर्यादेपर्यंत तापवून यंड केले असता तयार होणाऱ्या घटु पदार्थाला जेली म्हणतात. रुच्छ, चमकदार, पारदर्शक, नैसर्गिक सुवास व रंग असलेली जेली उत्तम समजण्यात येते. जेलीच्या तलाशी कोणत्याही प्रकारचा गाळ व अशुद्धता जमलेली नसावी, बाहेर काढल्यावर चांगली जेली न पसरतां व मूळ आकार न बदलता राहिली पाहिजे. जेलीला चिकटपणा नसावा. ती चाकूने अलगाद कापली जावी. तिच्यामध्ये मूळ फळाचा नैसर्गिक वास, रंग व स्वाद टिकलेला असावा. ही उत्तम जेलीची प्रमुख लक्षणे आहेत.

उत्तम जेली होण्यासाठी साखर, पेकिटन व अम्लता द्या फळातील तीन घटकांचे

योग्य ते प्रमाण आवश्यक असते व द्या तीन पदार्थांचे योग्य प्रकारे एकीकरण झाल्याने जेलीला घटू होण्याची किंवा थिजण्याची क्षमता प्राप्त होते. पेकिटन व अम्लता द्यांच्या प्रमाणात कमतरता असल्यास ती कृत्रिम उपायानी भरून काढावी लागते. अम्लतेचे प्रमाण कमी झाल्यास जेली चिकट होते व द्या उलट अम्लतेचे प्रमाण जास्त झाल्यास जेली कडक होते.

अम्लता: अम्लतेची उणीच भरून काढण्यासाठी टार्टारिक अम्ल, मेलिक अम्ल किंवा सिट्रिक अम्ल यांचा उपयोग केला जातो. **विशेषता:** सिट्रिक अम्लाचा उपयोग प्रामुख्याने केला जातो. खालील फलांच्या रसामध्ये पुढील अम्ले नैसर्गिक स्वरूपात आढळतात.

टार्टारिक अम्ल : द्राक्ष, चिंच.

सिट्रिक अम्ल : लिंबू व लिंबुवर्गातील सर्व कले उदा. संत्री, मोसंबी व त्याशिवाय चेरी, नास्ती, रास्तवेरी, स्ट्रॉबेरी इत्यादि.

मेलिक अम्ल : पीच, प्लम वैगेरे.

कमी अम्लता असलेल्या फलांच्या रसात (पेरू, पपई इ.) पुरेशी अम्लता आणण्यासाठी त्यात अधिक अम्लता असलेल्या फलाचे रस मिसळता येतात. या भिश्र रसाची जेलीही उच्चम होते परंतु अशा जेलीला एका विशिष्ट फलाचा रंग, वास व स्वाद नसतो. याकरिता त्यामध्ये कृत्रिम रंग, व स्वाद वापरणे जरूर पडते. कोणत्या फलाचा रस एकमेकात किंतु प्रमाणात मिसळावा हे अनुभवाने ठरवावे लागते.

पेकिटन : अर्धकल्ब्या फलात आणि कंदमुळात पेकिटनचे प्रमाण भरपूर असते. जसजसे कळ पिकत जाते तसेतसे त्यातील पेकिटनचे प्रमाण कमी होत जाते. द्या साठी जेली करताना घटू व काहीशी कडी फळे निवडावी, पेकिटनची थिजण्याची क्षमता टिकवून घरण्यासाठी जेली करताना रस कमीत कमी वेळ आचेवर ठेवण्याची काढजी घेणे आवश्यक असते.

पेकिटनचे प्रमाण कमी असलेल्या फलांच्या (पीच, स्ट्रॉबेरी इ.) रसाची जेली करताना त्यात तयार पेकिटन वाहेरून घालण्याची जरूर असते. घरगुती प्रमाणावर जेली करताना वापरण्यासाठी पुढीलप्रमाणे पेकिटन मिश्रण तयार करता येते.

पेकिटन मिश्रणासाठी पेकिटन द्रव्याचे प्रमाण अधिक असलेली फळे वापरावीत. **विशेषता:** मोसंबी, लिंबू, संत्री या फलांच्या सालीना आतील चाजूनी चिकटून असलेला

पांढरा पदार्थ पेकिटन मिश्रणासाठी वापरावा, हा पदार्थ २४ तासपर्यंत लाकडी पिंपात पाण्यात बुडवून ठेवावा. एकद्या वेळात त्यातील द्राव्य भाग (अम्ल व साखर) पाण्यात विरघळून जातो आणि पेकिटनचा भाग तेवढा शिळक रहातो. एकदे झाल्यावर सर्व पाणी निश्चलून टाकावे आणि उरलेल्या भागात त्याच्या बजनाच्या ०.२% प्रमाणात सिट्रिक किंवा टार्टारिक अम्लाचे द्रावण मिसळून ते मिश्रण अऱ्स्युमिनिअम्ब्या भांडणात शिजवावे, शिजवताना भांडणावर झाकण ठेवावे व अधिक आच देऊन सुमारे २० मिनिटात उकडी आणावी, नंतर हे द्रावण निश्चलून वेगळे काढावे, दुसऱ्या वेळी त्यात पूर्वीच्या निम्ने पाणी घालून फक्त १० मिनिटेच उकडावे, नंतर ही दोन्ही द्रावणे गाळून व्यावी व एकचित करून ताचडतोच मधासारखे घट होईपर्यंत उथळ भांडणात गरम करावे. उकडी येताच जंतुविरहित स्वच्छ काचेच्या बाटलीत भरून सीलवंद करावे म्हणजे आवश्यक तेव्हा उपयोगात आणण्यास हे पेकिटन मिश्रण सोर्यांचे होते.

फळातील पेकिटनच्या प्रमाणाची पडताळणी :

फळामध्ये जेली तयार होण्याइतपत पेकिटन आहे किंवा नाही ह्याची सुरवातीला परिश्वा पाहिली पाहिजे, त्या करता पुढीलप्रमाणे चाचणी व्यावी.

१. काचेच्या पेल्यात एक मोठा चमचाभर शिजवलेला रस वेऊन त्यात तेवढेच मेथिलेटेड स्पिरिट (मशार्क) मिसळावे व हक्क हक्क हे मिश्रण ढबळून एकजीव करावे, थोड्याच वेळात जर त्या मिश्रणात घट पदार्थ (जिलेनिस मास) जमावयास लागला तर त्या फळाच्या रसात पेकिटनचे प्रमाण भरपूर आहे असे समजावे, जमलेला पदार्थ विशेष घट न होता मोठमोठे खवले (दद्याप्रमाणे) पडल्यास पेकिटनचे प्रमाण मध्यम समजावे आणि पदार्थाचे स्वरूप चोथा-पाण्यासारखे झाल्यास पेकिटनचे प्रमाण कमी आहे असे समजावे, रसात पेकिटनचे प्रमाण मुळीच नसल्यास त्यावर मशार्कांचा काहीच परिणाम दिसून येणार नाही.

२. थोड्या रसात साखर मिसळून शिजवून पहावा म्हणजे जेली नीट जमते किंवा नाही ह्याची त्यावरून कल्पना येईल.

३. दोन चमचे रसात चमचाभर मॅग्नेशिअम सल्फेट मिसळून ते एकजीव करावे, नंतर त्यात एक चमचा साखर ढबळून सावकाश विरघळवावी व हे मिश्रण एक तास बाजूला ठेवून नंतर तपासावे, ह्या मिश्रणाच्या अवस्थेवरून निर्णय काढता येतात,

अ मिश्रण घट होऊन बर्फीप्रमाणे जमून बसल्यास पेकिटनचे प्रमाण योग्य आहे असे समजावे.

ब. त्यात फक्त स्ववले जमल्यास पेकिंटनचे प्रमाण मध्यम आहे असे ओळखावे.

क. रस आहे तसाच राहिल्यास त्यात पेकिंटनचे अतित्वच नाही असा निष्कर्ष काढाया.

पेकिंटनच्या प्रमाणाची परंक्षा करण्यासाठी जेलीमीठर नांवाचे एक उपकरणही वापरता येते.

पेकिंटन व अम्लता हांच्या प्रमाणावर आधारित विविध फलांचे वर्गीकरण पुढे दिले आहे. ह्या वर्गीकरणाच्या आधारे विशिष्ट फल जेली करण्यासाठी कितपत योग्य आहे हे ठरवणे सुलभ जाते.

तक्ता ७ : फलांचे वर्गीकरण

भरपूर पेकिंटन व अम्ल असलेली फले	पेकिंटन व अम्ल प्रमाण असलेली फले	भरपूर पेकिंटन पण कमी अम्ल असलेली फले	भरपूर अम्ल पण कमी पेकिंटन व अम्ल असलेली फले	कमी पेकिंटन व कमी अम्ल असलेली फले
सफरचंद (कच्ची)	सफरचंद	काही जातीची	आंबट ओले	पिकलेले ओले
द्राक्षे (कच्ची)	(पिकलेली)	सफरचंदे	जरदाळू	जरदाळू
लिंगू	द्राक्षे (पिकलेली)	केळी	चेरी	रास्वेरी
संधे	चेरी	चेरी (काही जाती)	(काही जाती)	स्ट्रोवेरी
ओला वेदाणा	मोसंवी	जाती)	आंबट पीच	(काही जाती)
पेरु (कच्चे)	आंचा	कच्चे अंजीर	अननस	डाळीच
गुजवेरी		नास्पती	त्रॉबेरी	
कवठ		पेरु (पिकलेले)	(काही जाती)	
		पपई		

जेलीसाठी साखरेचे प्रमाण :

फलांच्या रसातील अम्लता, पेकिंटनचे प्रमाण व थारांचे प्रमाण हावर उत्तम जेली होण्यासाठी लागणाऱ्या साखरेचे प्रमाण अवलंबून असते. पेकिंटनचे प्रमाण जास्त असल्यास जेली तयार होण्यासाठी साखरही जास्त लागते. (७० ते ७२% पर्यंत). कमी पेकिंटन

असलेल्या फळांच्या रसासाठी ६० % पर्यंत साखर पुरेशी होते. मध्यम प्रमाणात पेकिटन असल्यास ६७ ते ६८% साखर लागते.

पेकिटनचे व अम्लतेचे प्रमाण पुरेसे असूनही जर जेली तयार झाली नाही तर साखरेचे प्रमाण तुकले असल्याचे निश्चित समजावे. साखरेचे प्रमाण कमी झाल्यास जेली चिकट व कडक वनते. तसेच कमी पेकिटन असलेल्या रसाची जेली, अधिक साखर मिसळली गेल्यास, पातळ होईल व त्यात साखरेचे स्फटिकीभवन होऊन कण जमल्याचे दिसून येईल. पेकिटन व अम्लताप्रधान रसांच्या जेलीसाठी एक ते दोड भाग साखर लागेल. परंतु पेकिटनचे प्रमाण कमी असलेल्या अम्लताप्रधान रसाकरिता साखरेचे प्रमाण $\frac{2}{3}$ भागापासून समभागापर्यंत असल्यास पुरेसे होते.

काही फळांच्या रसासाठी वापरावयाचे साखरेचे प्रमाण पुढील तक्त्यांत दिले आहे.

तक्का : ८ फळांसाठी साखरेचे प्रमाण

फळ	रसाचे	साखरेचे	जेली तयार होण्या-	तयार जेलीचे
	वजन	वजन	साठी लागणारे तप-	वजन
	(किलो)	(किलो)	मान (%)	(किलो)
सफरचंद	१०५	१०५	१०५ ते १०६	१०२५ ते १०५
पेरू	१०५	१०२५ ते १०५	१०६ ते १०७	१०२५
लिंबू	१०५	१०५ ते १०७५	१०४	१०५ ते १०७५
आंबे	१०५	१०२५ ते १०५	१०५ ते १०६	१०५ ते १०७५
कवठ	१०५	१०५ ते १०७५	१०४ ते १०५	१०५ ते १०७५

जेलीसाठी फळांची निवड :

जेलीकरिता निरोगी, टणक आणि टवटवीत फळे निवडावीत. नरम किंवा जास्त पिकलेली फळे टाळावीत. अशा फळात पेकिटन व अम्लता कमी झालेली असते. निवडून घेतलेली फळे थंड पाण्यात स्वच्छ धुवून घ्यावीत. मोसंबी, संत्री, लिंबू द्यांच्या साली काढाव्यात. इटालिअन लिंबू, संत्री, ईडलिंबू, मेपफ्रट आदि फळांमध्ये अम्लाचे प्रमाण भरपूर असते. मोसंब्यामध्ये पेकिटनचे प्रमाण भरपूर असले तरी अम्लाचे प्रमाण अल्पच असते. मोसंब्याची जेली करण्यासाठी मोसंबी व ईडलिंबू द्याचे मिश्रण करून वापरतात

पेशव्या वाचनीत लिंबू किंवा ईडलिंबू वापरावे किंवा अल्प प्रमाणात सिट्रिक अम्ल वापरावे, कवठ आणि करवंदे याचीही उत्तम जेली बनते.

जेली तयार करण्याची कृती

खाली दिलेल्या कमाने सर्व किया कराव्यात.

१. फळांची तयारी : योग्य ती फळे कटाक्षपूर्वक निवळून घेऊन ती धुवून पुस्तुन स्वमृद्ध कोरडी करावीत. रास्वेरी, स्ट्रॉबेरी सारख्या नरम फळाना लागून असलेले देठांचे वा फुलांचे भाग काढून टाकून ती धुण्यास घ्यावी. मऊ फळे रस तयार करण्यासाठी कुस्तरून त्याच्याच रसात ती शिजवावयाची असतात. मोळ्या आणि घट फळाच्या साली काढून आतील गराच्या लहान लहान फोडी तयार कराव्या. फळात बीया किंवा कोयी असल्यास त्या काढून टाकाव्यात. कवठासारखी कवच असलेली फळे फोडून त्यांचा गरच उपयोगात आणावा. त्याच्या टरफळांच्या आतील वाजूनी चिकटून असलेला पदार्थही लारवळून काढावा.

२. रस तयार करणे.

पाण्याचे प्रमाण : रस काढण्यासाठी निरनिराळ्या फळांकरिता त्या त्या प्रमाणात पाणी घालावे लागते. पाण्याचे प्रमाण हे त्या त्या फळातील अम्लता, पेकिटन आणि फळांचा कमीभूषिक टणक्याणा यावर अवलंबून असते. नरम व भरपूर रस असलेल्या फळांचा रस काढताना पाण्याचा उपयोग करावा लागत नाही. निरनिराळ्या फळांच्या वाचनीत समभाग, दीडपट किंवा दोनपट पाण्याचा उपयोग करावा लागतो.

गरम करण्याचा अवधी : फळांतील पेकिटन, साखर, जीवनसत्वे, रंग, स्वाद इ. सर्व घटकद्रव्ये रसात उतरण्यासाठी वराच वेळ लागतो. फळे किंवा फळांचे तुकडे योग्य त्या प्रमाणात कुस्तरून ते उण्णातेवर गरम करावे लागतात. आवश्यक वाटल्यास एकदा, दोनदा किंवा तीन वेळा थोडे थोडे पाणी घालून उकळवल्यास फळांतील विद्याव भाग पाण्यात उतरतो व हे तीनही पाण्याचे भाग नंतर एकत्र केल्यावर चांगला रस मिळतो. आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ किंवा तपमानावर उकळवण्याची किया केल्यास पेकिटनचे विघटन होऊन पेकिटक अम्ल तयार होते व त्याची यिजण्याची क्षमता नष्ट होते. तसेच फळांचा मूळ रंग व स्वाद त्यांच्यावरही अनिष्ट परिणाम होतो. पाण्याचे प्रमाण रसात जास्त शाळ्यास पेकिटनची रसातील तीव्रता आवश्यक त्या पातलीवर आणण्यासाठी जास्त वेळ उकळवल्यास पेकिटनला हानि पोहोचते. सर्वसाधारणपणे मऊ फळांसाठी ५ ते

१० मिनिटे व कडक फळांसाठी २० ते २५ मिनिटे हा उकळण्याचा अवधी समाधानकारक ठरतो.

रस निथळणे व गाळणे : उकळवलेल्या फळांच्या गरातील रस दाढून वेगळा करणे हितावह नसते कारण त्यामुळे तो गढूल होतो व त्यापासून बनवलेली जेली पारदर्शक होत नाही. यासाठी फळाचा लगदा स्वच्छ व जाढ फळक्यात बांधून आपोआप निथळू यावा म्हणजे स्वच्छ रस मिळतो. मोठ्या कारखान्यामध्ये खास प्रकारच्या गाळण्याचा उपयोग करून रस स्वच्छ केला जातो. घरगुती स्वरूपावर जेलीबैग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापडाच्या पिशव्या वापराव्यात.

३. रसाची परीक्षा व साखरेरे चे प्रमाण :

पूर्वी सांगितल्याप्रमाणे रसाची अम्लता व पेकिटन द्यांची तपासणी करावी व ज्याची उणीव असेल ती भरून काढावी. त्याचप्रमाणे साखरेरे चे प्रमाणही निश्चित करावे. साखरेरे चे प्रमाण ठरवताना पुढील गोर्धंचा विचार करावा.

- अ. फळांच्या रसातील नैसर्गिक साखरेरे चे प्रमाण
- ब. रसातील पेकिटन व अम्लतेरे चे प्रमाण
- क. फळे शिजविताना त्यात मिसळलेल्या पाण्याचे प्रमाण
- ड. फळे शिजविण्याचा वेळ
- इ. फळे शिजविल्यानंतर आणि रस निथळल्यानंतर व गाळल्यानंतर किंती वेळ गेला, इ.

४. रस उकळणे व साखर मिसळणे :

साखर यंड रसात केव्हाही मिसळू नये कारण असे करण्याने पेकिटन व अम्ल द्यांची रासायनिक किया होऊन रसात खवले तयार होतात. द्यासाठी साखर थोडी गरम करून व्यावी व उकळत्या रसात मिसळावी. ही रोत पूर्वी जेममध्ये सांगितल्याप्रमाणेच असावी.

रस उकळण्याचे उद्देश स्वालीलप्रमाणे असतात.

- अ. साखर रसांत पूर्णपणे विरघळावी.
- ब. साखर, पेकिटन व अम्ल यांचा योग्य तन्हेने संयोग व्हावा.
- क. थिजण्याच्या अवस्थेपर्यंत रस नीटपणे आटवला जावा.
- ड. मली सुटून वेगळी व्हावी व ती काढण्यास मुलभ जावे.

रसाचे तपमान त्याच्या उत्कळनविंदूपर्यंत पोचण्यास कमीतकमी वेळ लागावा व

ही किया करताना सतत दबळून तपमान सारखे राहील याची काळजी ध्यावी, अंतिम तपमान फलाप्रमाणे १०४ ते १०७° सें. असते व ते पोचल्याची तपमापकाने खाची करावी, पुष्ट भागावर आलेली मळी वारंवार काढून टाकावी, जर उकळताना फार फेस येऊ लागला तर त्यामध्ये घोडेसे खाण्याचे तेल टाकावे म्हणजे फेसाकून रस उतू जाणार नाही, तापवण्याची किया दीर्घकाळ चालस्यास पुढील दोघ निर्माण होण्याची शक्यता असते,

अ. रसाचा नैसर्गिक रंग जाऊन तो काळा पडतो,

ब. रसाचा नैसर्गिक स्वाद नाहीसा होतो,

क. जेलीचा उतारा कमी येतो,

द. पेकिननचे पेकिटक अम्लात रूपांतर होऊन जेली नीट थिजत नाही.

इ. जेलीतील अनेक आवश्यक गुणधर्मे नष्ट होतात,

जेली चिन्हांने म्हणून काळजी वेण्यासाठी पुढील सूचना उपयुक्त ठरतील,

अ. रस ठेवण्यासाठी किंवा उकळवण्यासाठी स्टेनलेस पोलाद किंवा डॅल्युमिनिअम याचीच भांडी वापरावीत, या दोनही धातूमुळे रस खराच होत नाही व रंग विघडत नाही, त्याशिवाय हे धातू शीघ्र उण्णावाहक असल्याने रस लवकर व खालपासून वरपर्यंत एक सारखा गरम होतो,

ब. रंद तोङाचे पातेलेवजा उथळ भांडे उपयोगांत आणावे,

क. भांड्याच्या आकारमानात व्यवस्थित बेसेल एवढाच रस एका वेळेस उकळण्यास व्यावा,

द. रसात आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी घालून नये,

इ. पेकिनन व अम्लाची प्रमाणे आवी निश्चित केलेली असावीत.

५. जेली तयार झाल्याची परीक्षा :


उकळवणे यांववण्यापूर्वी पुढे दिलेल्यापैकी कोणत्याही पद्धतीने जेली ठीक जमली आहे याची परीक्षा करावी.

अ. उकळत्या रसातून एक चमचाभर रस वाहेर काढावा, थोडा थंड होताच तो चमच्यातून खाली पाढावा, रस चमच्यातून खाली पडताना त्याचा येंव प्रथम लंबट होऊन लोबून मग खाली पडला तर जेली तयार झाली असे समजावे,

ब. एक चमचाभर उकळता रस थंड पाण्याने भरलेल्या वशीत टाकावा, हा रस जर एकदम थिजला तर जेली नीट जमली असे ओळखावे,

क. तपमापकाने तपमान मोजावे व ते जर १०४ ते १०७° सें. या कक्षेत असेल

तर जेली तयार काळ्याचे ते लक्षण समजावे. अशा वापरासाठी खास तयार केलेले जेली थर्मोमीटर मिळतात (आकृती २०).




आकृती २० : जेली तपमापक.

३. थोडासा उकळता रस चटकन गाळून व थोडा थंड करून (तपमान ३० ते ३५० सें.) जेली मीटरमध्ये घ्यावा. रसाचा प्रवाहीपणा (जेली मीटरमधून पडण्याचा वेळ) योग्य असल्यास जेली तयार काळी असे घरवावे.


६. जेली वाटल्यात किंवा ढब्यात भरून बंद करणे

जेली गरम असतानाच जंतूरहित केलेल्या वाटल्यांमध्ये किंवा ढब्यांमध्ये भरावी व त्यावर फॅराफिन मेणाचा थर देऊन लगेच शंकण लावून सीलबंद करावे, वाटल्या किंवा




आकृती २१ : जेली भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाटल्या धुण्याचे व सुकवण्याचे त्वर्यंचलित यंत्र.

इवे चाहेऱुन स्वच्छ पुसावेत आणि नंतर त्यावर आकर्षक लेवल लावावे. तयार मालाचे आकर्षण बाढवण्यासाठी दिलावटीचे फार महत्व असते, आकृती २१ मध्ये जेलीसाठी चाटल्या खुण्याचे व सुकवण्याचे यंत्र दर्शविले आहे, आकृती २२ मध्ये जेली भरण्याचे यंत्र दर्शविले आहे.



आकृती २२ : जेली चाटल्यात भरण्याचे गोलाकार फिरते मेज.

आकृती २३ मध्ये बाटल्या सीलबंद करण्याचे यंत्र दिसत आहे.
काचेन्या बाटल्यांवर कागद गुंडाळावा. बाटल्यांचे आकार, स्वच्छता, शाकाणाचा
दिखाऊपणा द्याला योग्य ते महत्व देण्याची काळजी घ्यावी. तयार बाटल्यांची कोरक्या



आकृती २३ : जेली भरलेल्या बाटल्या सीलबंद करण्याचे जलदगती यंत्र.

थंड जागी साठवण करावी. तीव्र व सतत प्रकाश टाळावा. टिनाच्या डन्यासाठी
विशेष काळजी घ्यावी लागत नाही.

जेलीतील दोष व ते निवारण्याचे उपाय

जेली तयार करताना सर्वसामान्यपणे आढळण्यात येणारे दोष व ते घालवण्याचे
तात्कालिक उपाय आव्हाल माहिती तक्का क्र. १ मध्ये दिली आहे.

तका ९ : जेलीतील दोष व त्यांचे निवारण.

दोषाचे स्वरूप	अपेक्षित कारण	निवारक उपाय
१. जेली कडक होणे	साखरेचे प्रमाण कमी होणे, योग्य प्रमाणात साखर जेली तयार होण्यापूर्वी रस घालावी, रस काढताना त्यात घट होणे.	जरुरीप्रमाणे पाणी घालावे,
२. जेली चिकट होणे	वाजवीपेक्षा अधिक काळ किंवा अधिक तपमानावर गरम होणे.	नीट ढवळून किमान वेळात व योग्य तपमानावर जेली शिजवावी.
३. जेली रसदार किंवा पातळ होणे	पेकिटनच्या प्रमाणापेक्षा साखरेचे प्रमाण अधिक असून अम्लतेचे प्रमाण वाढवणे.	साखरेचे प्रमाण कमी करून अम्लतेचे प्रमाण कमी होणे.
४. जेलीतील साखरेचे स्फटिकाभवन होऊन कण जमणे	अम्लतेच्या प्रमाणापेक्षा अधिक साखर वापरली जाणे.	साखरेचे प्रमाण कमी करणे.
५. जेलीला पाणी मुटणे	अम्लतेचे प्रमाण वाजवीपेक्षा साखर व पेकिटन योग्य जास्त होणे.	प्रमाणात मिसळणे.
६. जेली भुरकट, गढूळ किंवा ढगाळ होणे	रस काढण्यापूर्वी फळे स्वच्छ फळे स्वच्छ धुवावीत, भुतली न जाणे. रस चांगला गाळून न घेणे, उकळताना रसावरील मळी योग्य प्रकारे काढली न जाणे.	रस नीट गाळून ध्यावा, मळी काढून टाकण्याची काळजी ध्यावी.
	रसात फळांतील क्षारांची फळांतील क्षारांची उणीव उणीव असणे.	भरून काढावी.
	जेली गरम असताना बाटलीबंद न करणे.	जेली गरम असतानाच बाटल्यात भरावी.
	रसात फळाचा चोथा चोथा मिसळणार नाही मिसळला जाणे.	रसात फळाचा चोथा चोथा मिसळणार नाही द्याची काळजी ध्यावी.

दोषाचे स्वरूप	अयेक्षित कारण	निवारक उपाय
७ जेली काळी पडणे.	रस दाबून काढल्यामुळे रस गढूळ होणे.	गरातील रस काढण्यासाठी दाबू नये.
	काही दिवस उघडी ठेवल्याने किंवा साठवणूकीत जास्त तपमान किंवा प्रखर प्रकाश असणे.	जेली ताबडतोब चाटलीयंद करून व कागदात गुंडाळून यंड जागी साठवणे, तीव्र प्रकाश टाळणे,
	जेली शिजविताना जास्त वेळ तापवली जाणे.	कमीत कमी वेळात जेली शिजविणे.

तयार मालाचा टिकाऊपणा

तयार मालाचा टिकाऊपणा पुढील गोटीवर अवलंबून असतो व त्याचावत योग्य ती दक्षता वेतल्यास तयार जेली कोणत्याही प्रकारे खराच न होता दीर्घकाल टिकू शकते.

अ. तयार मालातील साखरेचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी असू नये (कमीत कमी ६०%).

ब. चाटल्यानून किंवा डब्यामधून भरल्यानंतर दिलेला मेणाचा थर पुरेसा जाढ असावा, थर देण्यापूर्वी मेण पुरेसे (योग्य तपमानाखाली) गरम करणे आवश्यक असते.

क. गरम पदार्थ बंतूहित व स्वच्छ चाटल्यात किंवा डब्यात भरून पाणी सीले किंवा झाकणे ताबडतोब लावावीत.

ड. चांगली फले निवडणे व उपयोगात आणण्याची सवी सामुद्री पूर्ण बंतूहित करून घेणे महत्वाचे असते.

इ. तयार माल यंड व कोरड्या जागी साठवावा व त्यांची सीले किंवा झाकणे पक्की असल्याची खाची करावी.

जेली वनण्याच्या क्रियेची आधारभूत शास्त्रीय तत्वे

जेली वनण्यासाठी पेकिटन, साखर व अमल इंद्रांचे योग्य पद्धतीने मिश्रण होऊन ते

संमिश्रक एका विशिष्ट अवस्थेत प्रगट होण्याने जेळी तयार होते. ही क्रिया घडण्याचा वेग पुढील कारणावर अवलंबून असतो.

- अ. पेकिटनच्या प्रमाणाची तीव्रता
- ब. पेकिटनची घटनात्मक रचना
- क. अम्लतेचे प्रमाण व तीव्रता
- द. साखरेच्या प्रमाणाची तीव्रता
- इ. तपमान

जेळी चनण्याच्या क्रियेची कारणमिमांसा सांगणारे सिद्धांत काही शास्त्रज्ञानी मांडले असून त्यामध्ये फायब्रील सिद्धांत, स्पेन्सरचा सिद्धांत, ओलसनचा सिद्धांत व हिन्टनचा सिद्धांत हे उल्लेखनीय आहेत.

फायब्रील सिद्धांत : या सिद्धांतप्रमाणे पेकिटनची तंत्रमय जाळी तयार होते व त्यामध्ये साखरेचे द्रावण धरून ठेवले जाते. ही तंत्रमय जाळी जेवढी मजबूत व सलग असेल तितकी जेळी चांगली होते. पेकिटनचे हे तंत्र अम्लामुळे मजबूत होण्यास मदत होते. अम्ल जास्त शाल्याल पेकिटनची तंत्रमय रचना ठिसूल व कडक होते व त्यांचा लवचिकपणा नष्ट होतो. हा सिद्धांत कुएस द्यांनी मांडलेला आहे.

स्पेन्सर सिद्धांत : या सिद्धांतप्रमाणे पेकिटनचे कण क्रृष्णविद्युतधारक असतात, साखरेच्या व अम्लाच्या सांकेतिक त्यांची विद्युतशक्ति नष्ट होते व ते द्रावणातून जेळीच्या स्वरूपात वाहेर पडतात.

ओलसन सिद्धांत : या सिद्धांतामध्ये असे गृहित धरण्यात आले आहे की पेकिटनचे कण क्रृष्णविद्युतधारक असून साखरेमुळे पेकिटनच्या द्रावणातील पाणी व पेकिटन द्यांच्या परस्पर सामुंजस्याला वाध बेळून पेकिटनचे कण द्रावणातून वाहेर फेकले जातात. या घटनेला अम्लतेचे सहाय्य होते, रसातील क्षार व इतर पदार्थ द्यांचा कणांच्या स्वरूपात पेकिटन वाहेर फेकल्या जाण्याच्या गतीवर व क्षमतेवर निरनिराळ्या स्वरूपाने सतत परिणाम होत असतो.

हिन्टन सिद्धांत : या सिद्धांतामध्ये असे मानण्यात येते की पेकिटन हे गुंता-गुंतीच्या रचनेचे द्रव्य असून त्याचे द्रावणामध्ये साखर व अम्लतेच्या उपस्थितीत काही अंशी विभाजन होते. या विभाजित पेकिटनमुळे यिजण्याची क्रिया घडते. ही विभाजनाची क्रिया एका विविध अवस्थेपर्यंत व तीव्रतेपर्यंत शाल्याशिवाय जेळी तयार होऊ शकत नाही.

काही फळांच्या जेलीच्या कुतीचे पाठ :

सर्वसाधारण पाठ :

फळाचा रस	५ किलो
साखर	५ किलो
अम्ल	२५ ते ३० ग्रॅम
तयार जेली	७५ किलो

१. पेरुची जेली : ताजी, अर्धकच्ची, न डागलेली व टणक फळे निवडून घ्यावी. साफ धुव्रत चाकूने त्यांच्या फोडी कराव्यात. नंतर त्यात समभाग वा सव्वापट पाणी घालावे. फोडी पाण्यात नीट बुडावयास हव्यात. प्रत्येक किलोस ५० ग्रॅम लिंवाचा रस घालून फोडी नरम होईपर्यंत (अंदाजे अर्धी तास) शिजवाव्यात. सिद्रिक अम्लाचे सौम्य विलयनही वापरता येते. शिजवताना लाकडी पठीने फोडी ढवळून हल्दूहल्दू कुस्कराव्या म्हणजे पाण्याशी त्या सावकाश एकजीव होऊ लागतात. पूर्णपणे एकजीव झाल्यानंतर थंड होऊ याव्या आणि स्वच्छ जाड फडक्यात घालून रस हलक्या हाताने पिलून गाळून काढावा.

हा रस जेलीबऱ्गमधून वा फेलट कपड्यातून निथळण्याकरिता टांगूत ठेवावा. रस पूर्ण निथळण्यानंतर लिंवाचा रस व साखर मिसळून हे मिश्रण १०५० सें. तपमानापर्यंत शिजवावे. जेली तयार झाल्याची खात्री करून बरण्यात भरावी व पेराफिन मेणाचा थर देऊन बरण्या सीलबंद करून थंड व कोरड्या जागी साठवाव्यात.

२. कवठाची जेली : कवठाला इंग्रजीमध्ये बूढ अंपल असे म्हणतात व ही फळ-झाडे भारतात मोळ्या प्रमाणावर आहेत. ही झाडे नैसर्गिक रित्या वाढतात व म्हणून ही फळेही स्वस्त असतात. हा फळांची जेली चांगली होते.

चांगली फळे निवडून घ्यावी. झाडावर पिकलेली ताजी फळे मिळाल्यास चांगले असते. फळे फोडून त्यांचा गर काढावा. टरफलाना आतून चिपकलेला गरही खरवडून काढावा. हा गर तिप्पट पाण्यात घालून शिजवावा. शिजविताना लाकडी पठीने ढवळीत व कुस्करीत रहावे म्हणजे रस शिजवताना एकजीवही होत जातो. सुमारे अर्धी तास शिजल्यावर सर्व मिश्रण पुरेसे एकजीव होते. हा लगदा प्रथम जाड कपड्यातून व नंतर जेली बऱ्गमधून गाळावा. स्वच्छ गाळलेला रस उकलेपर्यंत (१०५० सें.) जलद गरम

करावा. उकळताना पृष्ठभागावर जमलेली मळी काढावी. नंतर गरम केलेली समभाग साखर मिसळून जेली बनण्याची क्रिया पूर्ण होईपर्यंत हा रस आटवावा. जेली स्वच्छ व पारदर्शक होण्याकरिता उकळत्या रसात अगदी अल्प प्रमाणात तुरटीची पूड घालावी म्हणजे सर्व मळी वेगळी होऊन काढून टाकण्यास मदत होते.

३. केळयांची जेली : चांगली पिकलेली केळी निवळून घ्यावी. त्यांच्या साली काढून लहान लहान फोडी कराव्यात. हे तुकडे समभाग पाण्यात शिजवावेत. शिजवताना लाकडी पळीने ढवळावे व कुस्करावे. ४०—४५ मिनिटे शिजवल्यावर चांगले एकजीव मिश्रण तयार होते. हे मिश्रण स्वच्छ गाळून समभाग साखर व मिश्रणाच्या दर किलोस ६० ग्रॅम सिट्रिक अम्ल घालावे आणि नेहमीप्रमाणे आवश्यक तेवढे उकळून जेली तयार करावी. सिट्रिक अम्लाच्या ऐवजी आवश्यक तेवढा लिंबाचा रसही वापरता येतो.

४. आवळयाची जेली : चांगली फळे निवळून व स्वच्छ करून त्यांचे लहान पातळ तुकडे करावेत. हे तुकडे चौपट पाण्यात घालून सुमारे एक तासपर्यंत ढवळून व कुस्करून शिजवावे. मिश्रण एकजीव लाल्यावर रस नियळून वेगळा काढावा. ३ किलोस २ $\frac{1}{2}$ किलो साखर घ्यावी. थोडी तुरटीची पूडही वापरावी. नेहमीप्रमाणे उकळून व आटवून जेली तयार करावी.

५. पर्पईची जेली : शाढावरून चांगली ताजी फळे घेऊन स्वच्छ करावी व साले काढावी. वी काढून टाकून गराचे लहान लहान तुकडे करावे. हे तुकडे सव्वापट पाण्यात शिजवावे. एकजीव शालेले मिश्रण नियळून स्वच्छ रस काढावा. सिट्रिक अम्ल किंवा लिंबाचा रस व $\frac{3}{4}$ ते समभाग साखर वापरून जेली तयार करावी.

आवे, सफरचंद, जरदाळ, इत्यादि फळांची जेली बनवण्यासाठीही वरील पद्धत वापरावी.

६. जाभळांची जेली : जाभळाची जेली अत्यंत स्वादिष्ट होते. फळ शाढावरून काढलेली ताजी व रसरशीत फळे घ्यावीत. ती खुवून समभाग पाण्यात घालून त्यांच्या वीया मुळून अलग होईपर्यंत शिजवावी. नियळून काढलेल्या रसात ३ किलोस २ $\frac{1}{2}$ किलो गरम साखर वापरावी व नेहमीप्रमाणे उकळून जेली तयार करावी. जाभळाच्या जेलीसाठी सिट्रिक अम्लाची किंवा लिंबाच्या रसाची आवश्यकता पडत नाही.

३. मार्मालेड्स :

मार्मालेड हा जेम व जेलीचाच एक प्रकार आहे. जेममध्ये गरयुक्त रस असतो तर जेलीमध्ये स्वच्छ गाळलेला रस असतो. गरयुक्त रसात किंवा स्वच्छ रसात थिजण्यापैकी

फळांचे तुकडे किंवा रालींचे तुकडे टाकल्यास मार्मालेड तयार होते. गरुक रसांत फळांचे किंवा साळींचे तुकडे वातल्यास जॅम पद्धतीचे मार्मालेड तयार होते व स्वच्छ रसात फळांचे किंवा सालींचे तुकडे वातल्यास जेली पद्धतीचे मार्मालेड तयार होते.

जेली पद्धतीचे मार्मालेड जास्त लोकप्रिय आहे. मार्मालेडसाठीही पेकिटन, अम्लता व साखर द्यांचे योग्य ते प्रमाण असणे आवश्यक असते. रुचिप्रमाणे या मार्मालेडचे दोन प्रकार. १) कहू आणि २) गोड.

कहू प्रकारच्या मार्मालेडची चव कारल्यासारखी कहू असते. ही चव अर्थातच त्यात बापरलेल्या फळांच्या सालीमुळे आलेली असते. लिंगाच्या साली बापरलेले मार्मालेड नेहमी कहू चवीचेच असते.

गोड प्रकारच्या सालींचे तुकडे बापरलेले मार्मालेड अर्थातच गोड होते. गोड मार्मालेड तयार करावाचे असल्यास पूर्ण पिकलेल्या फळांच्या साली बापराव्या लागतात. सालींचे काप मार्मालेडमध्ये बापरण्यापूर्वी त्यांचा कडवटणा कमी करण्याची जरूर असते. त्यासाठी दोन-तीन वेळा पाणी बदलून साली उकळवणे आवश्यक असते. अधिक कहू सालींची फळे प्रथम सोळून त्यांच्या साली अधी मिनिटपर्यंत पुकळ पाण्यात उकळून काढावात. पाणी बदलून हीच किया दोन-तीन वेळा करावी लागते. अशा तगडे ने सालींच्या कडवटणाचा अंश कमी होऊन त्या मार्मालेडमध्ये बापरण्यायोग्य होतात.

मार्मालेडची कृति:

जॅम प्रकारचे मार्मालेड किंवा जेली प्रकारचे मार्मालेड करण्याची पदत जबळ जबळ सारखीच असते. फक्त पहिल्या प्रकारासाठी गरुक रस वापरावा तर दुसऱ्या प्रकारासाठी गाळलेला स्वच्छ रस वापरावा.

अम्लता आणि पेकिटनप्रधान कोणत्याही फळांचे मार्मालेड तयार करता येते. ल्यातल्यात लिंग, संत्री, मोसंवी ही सिद्रस वर्गातील फळे मार्मालेड बनवण्यासाठी प्रामुख्याने बापरली जातात. जॅम अगर जेली करण्याच्या वावतीत पाळावयाच्या सर्व सूचना याही ठिकाणी दक्षतापूर्वक पाळाव्या लागतात. त्यानुसार मार्मालेड तयार करण्याच्या सर्व क्रिया क्रमशः पुढे दिल्या आहेत.

१. फळांची निवड

२. फळांची तयारी

३. रस/गर काढणे व तो गाळून तयार करणे

४. अम्लता व पेकिटनची परिक्षा

५. सालींची तयारी (पाणी बदलून २-३ वेळा उकठणे)

६. रस गर शिजवणे, आवश्यकतेप्रमाणे साखर मिसळणे, मळी काढणे, सालींचे बारीक काप मिसळणे व तयार मार्मालेडची परिक्षा करणे.

७. सुरंग व रंग मिसळणे, थेंड करणे, वरण्या भरणे, सील करणे, लेव्हले लावणे, कागदात गुंडाळणे, थेंड व कोरड्या जागी साठवणे.

१. फळांची निवड : जेली अगर जेमसाठी करण्यात येते तशीच फळांची निवड मार्मालेडसाठी करावी, मिश्र फळांचे मार्मालेडही वरेच लोकप्रिय आहे. असे मार्मालेड तयार करण्यासाठी निरनिराळ्या फळांची प्रमाणे निश्चित करणे आवश्यक असते.

२. फळांची तयारी : पूर्ण वाढीची, चांगली पिकलेली, ताजी, निरोगी आणि नैसर्गिक रंगाळूटा असलेली फळे घ्यावी. फळे चांगली घासून स्वच्छ धुवावी आणि ती तपासून घ्यावी. डागळलेली फळे सहसा घेऊ नयेत. परंतु निवडून घेतलेल्या फळास योडावहुत डाग असल्यास तेवढा भाग काढून टाकावा. नंतर फळांच्या साली काढाव्यात व त्यांचे बारीक काप करावेत. सोललेल्या फळांच्याही फोडी कराव्यात.

३. रस / गर काढणे : निवडून घेतलेली फळे, स्थांची पक्वता, रसाळपणा, मऊपणा या गुणधर्मानुसार पाण्यामध्ये कमी अधिक वेळपर्यंत शिजवून घ्यावीत. अन्तर्साल असलेली फळे सालीसकट उकळून घ्यावी. शिजवल्यामुळे फळांतील रस आणि त्यांतील अम्लता व पेकिटन पूर्णीशाने चाहेर येण्यासाठी खूपच मदत होते. जेम पद्धतीच्या मार्मालेडसाठी गरयुक्त रस दावून, नियकून व गाळून स्वच्छ करावा.

४. अम्लता व पेकिटनची परिक्षा : जेली व जेममध्ये सांगितल्याप्रमाणे अम्लता व पेकिटनची तपासणी करावी व जो पदार्थ कमी असेल त्याची योग्य प्रमाणात भरपाई करावी.

५. साली तयार करणे : मार्मालेडचा दर्जा व आकर्षकपणा त्यांत वापरलेल्या सालींच्या उत्तमपणावर अवलंबून असते. म्हणून विनडागाच्या, गुळगुळीत, पातळ व एकसारख्या अशा सालींची निवड करून त्यावर योग्य ते संस्कार करणे आवश्यक असते. साली मार्मालेडमध्ये मिसळण्यायोग्य करण्यासाठी पुढील रीत वापरावी.

फळांच्या देठकडील व खालच्या भाग चाकूने कापून घेतल्यावर सालींचे वरून खाली असे रुंद तुकडे कापावेत व त्यांचे सुमारे १ मिलीमीटर रुंद व २ ते ३ सेंटीमीटर

लांब असे काप करावेत, हे काप चाकूने किंवा 'श्रेडर' नावाच्या खास प्रकारच्या उहान यंत्राने सोसीस्करपणे करता येतात.

हे कापलेले तुकडे भरपूर पाण्यात घाळून सुमारे १० मिनिटे उकळावे. याप्रमाणे २ ते ३ वेळा पाणी बदलून उकळून झाल्यावर ते पाण्यातून बाहेर काढावेत. असे काप वरेच कडक असतात व त्याना नरमपणा आणण्यासाठी ते वापरण्यापूर्वी सोडिअम ब्रायकार्बोनेट अगर अमोनिअम हायड्रॉक्साईडच्या सौम्य द्रावणात थोडा वेळ शिजवून व नंतर धुवून घ्यावेत.

ज्या फलाच्या सालीत कडवटपणा नसतो त्या फलाच्या सालीसकट पातळ चकळ्या कापून घ्याव्यात आणि रस काढण्यासाठी त्या तशाच उकळवाव्यात, शिजल्यानंतर त्याचा रस लाकडी झाज्याने गाळून घ्यावा म्हणजे साली झाज्यावर रहातील. नंतर द्या साली पाण्याने स्वच्छ धुवून घ्याव्यात म्हणजे सालीना आतून चिकटलेली अंतर्सालही निघून जाईल. एवढे झाल्यावर साली वापरण्यास तयार झाल्या असे समजावे. द्या साली पुन्हा उकळून घेण्याची जरूर नसते.

६. रस/गर शिजवणे : जेम किंवा जेलीसाठी ज्याप्रमाणे रस आटवण्याची पद्धत असते त्याच्यन्नप्रमाणे ती मार्मलेडसाठी वापरली जाते. उकळत्या रसात गरम केली साखर योग्य प्रमाणात मिसळावी, आवश्यक वाटल्यास द्याचवेळी रसात किंचित भीठ घालावे. पृष्ठभागावर साठणारी मळी पूर्णपणे काढून टाकणे आवश्यक असते. रस हव्या त्या मर्यादेपर्यंत आटत येताच त्यात तयार सालीचे काप दर किलोस ७० ते ९० ग्रॅम द्या प्रमाणात घालावेत व तो अणखी थोडा उकळू यावा, बहुधा १०४ ते १०५° सें. तपमानावर मार्मलेड तयार होते.

७. सुगंध व रंग मिसळणे व बाटल्यांत भरणे : मार्मलेडमधील साली कडवटपणा काढण्यासाठी वारंवार उकळवल्यामुळे त्याच्यामधील नैसर्गिक फलस्वाद व रंग नाहीसा झालेला असतो, तो भरून काढण्यासाठी योग्य त्या फलांचा अके व रंग मार्मलेड तयार होण्याच्या शेवटच्या अवस्थेत मिसळावा.

गरम तयार मार्मलेड थोडे थंड झाल्यावर बाटल्यांत भरावे नाहीतर त्यांतील सालीचे काप सर्वेत व्यवस्थित पसरणार नाहीत. मार्मलेडच्या बाटल्या भरणे, बाटल्या सीलबंद करणे, लेवले लावणे व कागदांत गुंडाळून त्या थंड व कोरड्या जागी साठवणे ही कामे जेम व जेलीमधील कृतीप्रमाणे करावीत. मार्मलेड जेम व जेलीप्रमाणे इचाबंद करण्याची ही पद्धत आहे.

साठवणीच्या काळात मार्मालेड काळे पडण्याची भीति असते त्यासाठी ८ ग्रेम सोडिअम मेटेचायसलफाईट पाण्यात विसर्घलदून ३०० किलो मार्मालेटमध्ये थंड होण्यापूर्वी बापरल्यास मार्मालेड काळे पडत नाही. शिवाय सोडिअम मेटेचायसलफाईटमुळे विनाशकारी सूमजंनपासूनही पदार्थाचा बचाव होण्यास मदत होते.

मार्मालेडचे काही पाठ :

मोसंबी, संत्री, लिंबू या फळांचे जॅम पदतीचे व जेली पदतीचे मार्मालेड बनवण्याचे सर्वसाधारण पाठ पुढे दिले आहेत.

जॅम मार्मालेडचा पाठ :

गरुक रसाचा लगदा	५ किलो
साखर	५ किलो
अम्ल	४० ते ५० ग्रेम
फळाच्या साली	१०० ग्रेम
तयार पदार्थ	८ किलो

जेली मार्मालेडचा पाठ :

स्वच्छ गाळलेला रस	५ किलो
साखर	५ किलो
अम्ल	२५ ते ३० ग्रेम
फळाच्या साली	५०० ग्रेम
तयार पदार्थ	८ किलो

ब. मुरंबे (प्रीहार्वर्ड्ज) :

जॅम आणि मुरंबा ह्या पदार्थांमध्ये महत्वाचे साधारण आहे कारण ह्या दोन्ही प्रकारात फळाच्या संपूर्ण खाण्यायोग्य भागाचा साखरेच्या सहाय्याने टिकाऊ पदार्थ तयार करण्यात येतो. दोन्ही पदार्थांमधील साखरेच्या पाकामध्ये साखरेचे प्रमाण ६०% वेका अधिक असते व ह्या दाट पाकात सूमजीवांची वाढ होण्यास वाच रहात नाही. जॅम व मुरंबा ह्या दोन प्रकारातील फरक इतकाच की जॅममध्ये फळांचा लगदा केला जातो व त्यामुळे फळांच्या मूळ रूपाची ओळख त्यात रहात नाही. त्याउलट मुरंब्यामध्ये मात्र संबंध फळे किंवा त्यांच्या मोळ्या फोडी साखरेच्या पाकात, पाकाला विशिष्ट घनता येईपर्यंत उकळविण्यात येतात. त्यामुळे फळाचे प्राकृतिक गुणधर्म (आकार स्वरूप वरैरे) कायम रहातात.

साखरेच्या पाकात फळे शिजवून तयार केलेल्या पदार्थाना सर्वेसाधारणपणे मुरंबे असे ओळखले जाते, मुरंबे मजू व खुम्खुशीत व्हावेत परंतु त्यासाठी वापरलेल्या फळांचा आकार जसाऱ्या तसाच रहावा हा मुरंबे तयार करण्यामागील एक आवश्यक घटिकोन असतो, मुरंबे ताजे असताना आकर्षक दिसतात पण दीर्घकाळ ठेवल्यावर त्यातील फळांचा नैसर्गिक रंग व स्वाद कमी होत जातो व त्यांचा आकर्षकपणाही उतरतो.

मुरंब्यांची कृति

फळांची निखड व तयारी:—मुरंबे तयार करण्यासाठी चांगल्या प्रकारे पोस-लेली, परंतु काहीशी अपक असी टणक फळे उत्तम समजावीत, डागळलेली किंवा अति पक्व फळे मुरंब्यासाठी योग्य नसतात कारण शिजवतांना त्यांचा आकार ठिकू शक्त नाही.

निवडून घेतलेली ताजी फळे स्वच्छ धुवावीत व कोरडी करून त्याच्या चाकूने साली काढाव्यात, फळांत कोयी किंवा चिंया असल्यास त्या काढून टाकण्यासाठी फळांचे मोठे काप करावेत, साल काढलेली सर्वंध फळे किंवा त्यांच्यापासून तयार करण्यात आलेले काप मिठाच्या पाण्यात अगर चुन्याच्या २% द्रावणांत टाकावे म्हणजे ते टणक रहातात व काळे पडत नाहीत, नंतर हे काप पातळ कापडामध्ये गुंडाळून ५ ते १० मिनिटापर्यंत उकळत्या पाण्यामध्ये वुडवून ठेवावेत म्हणजे ते नरम व ठिसूळ होतात, शिवाय घड आणि जाड गर असलेली फळे टोचून ध्यावी लागत असल्यामुळे ते काप ह्या कियेमुळे सोपे होते, अधिक वेळपर्यंत उकळवू नये नाही तर फळे अगर काप आक्रसून चिवट व वातड बनण्याची शक्यता असते, उकळत्या पाण्यात ठेवून फळे अगर त्यांचे काप मजू झाल्या-नंतर ते काढून घेऊन स्वच्छ कापडावर पसरून ठेवावे व नंतर स्टेनलेस पोलाश्वाच्या टोच्याने ते येऊन धावे.

पाक तयार करणे व फळे मुरवणे : तयार फळांच्या वजनाइतक्या साखरेमध्ये तीनपट पाणी व थोड्से सिट्रिक अम्ल घालून द्रावण करावे, हे द्रावण चांगले उकळवून पाक तयार करावा, हा पाक थंड झाल्यावर साखरेचे स्फटिकीभवन होऊ नये याची काळजी वेण्यासाठी सिट्रिक अम्लाचा उपयोग होतो, साखरेचा पाक उकळत असताना वर येणारी मल्ही काढून टाकावी, साखरेचा पाक तयार झाला हे निश्चित करण्यासाठी दोन बोटांच्या चिमटीत धरून घेऊन एकमेकापासून जरा दूर केल्यावर तार येते किंवा नाही हे पहावे, तयार गरम पाकात फळे किंवा काप घालावेत व भांड्यावर झाकण ठेऊन पाकाचे तपमान 107° सें, इतके होईपर्यंत तापवावे, शिजवून तयार झाल्यावर फळांत पाक

मुरण्यासाठी मुमारे २४ तासपर्यंत बाजूला ठेवावे. त्यानंतर हा मुरंबा स्वच्छ केलेल्या बंतूरहित बाटल्यात भरावा. पाकाने बाटल्या पूर्ण भराव्यात व लगेन्च सीलबंद कराव्यात. ठिकाऊपण्यासाठी बाटल्याचे ८०° से. तपमानावर अधीं तास पाश्रोकरण करावे.

फळांचे मस्सालेदार मुरंबे

पाक तयार तयार करतांना थोडा शिरका घालावा व आवडीप्रमाणे लवंग, दाल-चिनी वगैरे मसाल्याचे पदार्थ वापरावेत. मुरण्यासाठी थोडा पातळ पाक वापरावा व शेवटी आटवून त्यातील साखरेचे प्रमाण वाढवून हे मुरंबे बाटल्यांत भरावे.

मुरंब्याचे काही प्रकार :

सफरचंद आणि नास्पती ही फळे मुरंब्यासाठी नुसती सोलून व ट्रेचून वेतली म्हणजे संबंध फळांचा मुरंबा तयार होतो. फोडीच्या मुरंब्यासाठी ही फळे सोलून त्यांचे दोन किंवा चार तुकडे करून व्यावेत. आंब्यांची साले काढून त्याच्या फोडी कराव्यात व भीठाच्या पाण्यात घालून साली काढाव्यात. ओले जरदाळू व चेरी ढांच्यातील विया काढून टाकाव्यात. लिंबू, संभी व मोसंभी ढांची साले व विया काढून त्यांच्या फोडी वेगवेगळ्या कराव्यात. अनन्साच्या व कोहळ्याच्या साली काढून त्यांच्या फोडी कराव्यात. स्ट्रॉबेरी व रासवेरीसाठी कोणतेही पूर्वसंस्कार करावे लागत नाहीत.

वरील सर्व फळांचे मुरंबे लोकप्रिय आहेत व त्यांचे कमीअधिक प्रमाणात घरगुती व औद्योगिक प्रमाणावर उत्पादन केले जाते. पाक शिजविण्यासाठी सर्व साधारणपणे उघडी आटवपाने वापरली जातात. परंतु काही ठिकाणी निवांत आटवपानेही वापरण्यात येतात. निवांत पद्धतीने शिजवलेले मुरंबे स्वाद व रंगाच्या दृश्याने अधिक चांगले असतात.

भारतीय मुरंबे : भारतामध्ये कोहळ्यापासून तयार केलेला पेटा हा मुरंब्याचा पदार्थ फार लोकप्रिय आहे. हा पदार्थ करण्याची कृति पुढील प्रमाणे आहे.

पेटा : चांगले पिकलेले कोहळे बेऊन त्यांची साल काढावी व मध्यम आकाराच्या फोडी कराव्यात. लाकडाच्या अणकुचीदार मुईने त्या फोडी चांगल्या ट्रेचून थोडा वेळ तुरटीच्या पाण्यात घालून ठेवाव्यात. नंतर हा फोडी बाहेर काढून चुन्याच्या पाण्यात घालून ठेवाव्यात. शेवटी स्वच्छ पाण्याने धुवून व्याव्यात व पुष्कळशा पाण्यात घालून मज होईपर्यंत शिजवाव्यात. त्यानंतर पाणी पूर्णपणे निश्कून जाण्यासाठी हे तुकडे स्वच्छ टोपलीत पसरून ठेवावेत. साखरेचा पातळ पाक तयार करावा व त्यात वरील कोहळ्याचे

तुकडे घाल्न पातळ पाक घट होईपर्यंत शिजवावे. चांगले शिजवून होताच त्यात आवडी-प्रमाणे एकादा सुगंध मिसळावा व पदार्थ थंड करून चाटल्यांत किंवा डब्यांमध्ये घंद करावा.

पेढ्याब्यतिरिक्त इतर अनेक फळांचे मुरंबे भारतात मोळ्या आवडीने व चवीने वापरले जातात. त्यांच्या कृतीमध्ये व पाठांमध्ये अनेक वेळा थोड्या फार प्रमाणात फरक केलेले आढळतात. त्यासाठी संबंध फळे, फळांच्या फोडी किंवा फळांचे कीसही वापरले जातात. भारतीय मुरंब्यांमध्ये पुढील प्रकारचे मुरंबे प्रामुख्याने निर्देशित करता येतील.

पिकलेल्या किंवा कच्च्या आंब्याच्या फोडींचा मुरंबा, कच्च्या आंब्याच्या किसाचा मुरंबा, कच्च्या आंब्याचा तिखट-गोड मुरंबा, संब्यांचा मुरंबा, अननसाचा मुरंबा, सफर-चंदाचा मुरंबा, आवळयांचा मुरंबा (मोरावळा), गाजराचा मुरंबा, स्ट्रॉबेरीचा मुरंबा, इत्यादि.

क. पाकवलेली फळे, फळांच्या रसाचे पदार्थ वैग्रे

१. पाकवलेली फळे :

काढी लहान आकाराची किंवा विशेष चवीची फळे पाकवून टिकवण्याची प्रथा रुढ आहे व अशी टिकवलेली फळे फार आवडीने खाली जातात. ह्या फळांमध्ये वेरे, आले व आवले ही छोटी फळे प्रामुख्याने वापरली जातात. त्याचप्रमाणे काही इतर फळे व फळांच्या सालीही पाकवून ठेवल्या जातात.

फळांची निवड व तयारी : पाकवलेली फळे पुढील दोन प्रकारची असू शकतात. १) साखरेच्या पाकात बुडवून वाळवलेली. अशा तन्हेने पाकवलेली फळे साखरेच्या पारदर्शक आवरणाने ज्ञाकलेली असतात व त्यामुळे ती गुढगळीत व चमकदार दिसतात. २) साखरेच्या पाकात बुडवून ज्ञाल्यावर त्यावर साखरेचे स्फटिकीभवन होऊ दिल्याने किंवा वरून साखरेचा कणीदार थर दिल्याने खडवडीत दिसणारी पाकवलेली फळे, ह्या दोनही पद्धती प्रथम साखरेचा पाक तयार करणे व नंतर त्यात फळे बुडवणे ह्या किया समान असतात.

पाकवण्यासाठी साखरेचा पाक करण्याची पद्धत मुरंब्यासारखीच आहे, फरक एवढाच की पाकातील साखरेचे प्रमाण अधिक असते. साखरेचा काही भाग ग्लुकोज किंवा इन्व्हॉर्ट साखर वापरण्यात येते. पाकवलेल्या फळातील साखरेचे प्रमाण ७५% च्या वर असावयास हवे. पाकवण्याची किया घाईने करू नये कारण फळे पूर्णपणे व खोलवर पाकवली गेली नाहीत तर त्यांना पाणी सुटेल व ती टिकाऊ होणार नाहीत.

पाकवण्यासाठी पुढील फळे योग्य समजली जातात. कच्ची पर्हई, अननस, पीच, संत्री, मोसंबी, लिंबू, चेरी, व वर निर्देशित केलेली चेरे, आवळे व आले हे प्रकार, संत्री, मोसंबी व लिंबू या कळांच्या सालीही पाकवण्यासाठी वापरल्या जातात. त्यासाठी फळे योडी कच्ची असलेली चांगली कारण त्यामुळे पाकवण्याच्या क्रियेमध्ये त्यांचा आकार टिकून रहातो. जास्त पिकलेली फळे पाकात विरघळून जाण्याची शक्यता असते.

आवळयासारखी फळे व संब्यासारख्या कळांच्या साली १५% मिठाच्या द्रावणात काही वेळ बुडवून ठेवल्या जातात. त्यामुळे त्याचा तुरटपणा कमी होण्यास मदत होते. मिठाच्या पाण्यात काही वेळा सलफ्युरस अम्ल काही प्रमाणात वापरले जाते व त्यामुळे फळे खराब होत नाहीत व मुळ पडत नाहीत. मिठाच्या पाण्यातील फळे नंतर धुवून ती १५% मिनिटे पाण्यात उकळवली जातात. त्यामुळे त्यातील क्षार निघून जातो व ती योडी मुळ होतात. त्यानंतर ४-५ वेळा पाणी बदलून ती थंड पाण्यात भिजत घातली जातात.

पाकवण्याची किया :

३ भाग साखर व १ भाग कॉर्न सिरप किंवा इन्व्हर्ट साखर त्यांच्या ३०% तीव्रतेच्या पाण्यातील द्रावणात वरील फळे किंवा साली शिजवाव्यात व त्यात त्या २४ तास मुळ याव्या. त्यानंतर वाढत्या तीव्रतेच्या पाकात शिजवून व मुखवून शेवटी ७% साखरेच्या तीव्रतेच्या पाकात मुळ याव्यात.

भारतामध्ये बनवण्यात येणाऱ्या पाकवलेल्या कळासाठी इन्व्हर्ट साखर वापरली जात नाही परंतु त्या ऐवजी पाक तयार करतांना साखरेच्या काही भागाचे अमिलक विघटन होऊ दिसून इन्व्हर्ट साखर आपोआप तयार होते. त्यासाठी ३०% साखरेच्या द्रावणात ०.१% सिट्रिक किंवा टाईरिक अम्ल घालून ते द्रावण १०-१५% मिनिटे उकळवल्यास साखरेचे पुरेसे विघटन होते. हे द्रावण पहिल्या वेळी साली किंवा फळे शिजवण्यासाठी वापरावे. त्या नंतर दुसऱ्या वेळी ४०%, तिसऱ्या वेळी ६०% व पुढे प्रत्येक वेळी साखरेची ५% तीव्रता वाढवून केलेल्या पाकाचा शिजविण्यासाठी वापर करावा. शेवटी पाकाची तीव्रता ७% असावी. प्रत्येक वेळी ५% मिनिटे शिजविणे व २४ तास मुखवणे अशी रीत वापरावी. पाकामध्ये इन्व्हर्ट साखरेचे प्रमाण ५०% किंवा जबळपास असणे आवश्यक असते. त्यामुळे साखरेचे स्फटिकीकरण होत नाही.

प्रत्येक फळामध्ये शोपले जाणारे पाकातील साखरेचे प्रमाण वेगवेगळे असते. पाकवणे पूर्ण झाल्यावर मालीचे किंवा कळांचे तुकडे बाहेर काढून पाक नियशू घ्यावा. नियशूसास पदार्थ सावकाश ६०% सें. तपमानावर ८ ते १२ तास वाळवावे. वापरून

निथळलेला पाक योग्य असल्यास पाकवण्यासाठी पुन्हा वापरता येतो नाही तर अन्य कामासाठी तो उपयोगी पडतो.

पाकवलेल्या फळांना किंवा सालींना वाहेरून गुळगुळीत चमकदारपणा आणावयाचा असल्यास पुढील रीत वापरावी. साखर व पाणी थांच्या २०१ प्रमाणाच्या स्वच्छ पाकात साधारण १० सें. तपमानावर त्या साली बुडवून पाकाचे आवरण देण्यात येते व साधारण २-३ तास मुमारे ४५० सें. तपमानावर त्या वाळवण्यात येते.

पाकवलेल्या फळांवर साखरेचा कणीदार खडबडीत थर आवयाचा असल्यास वरील पेक्षा थोडी वेगाली पद्धत वापरावी लागते. अशा प्रकारची पद्धत मिष्टखाच्यांना बाढ्या थर देण्यासाठीही वापरण्यात येते. पाकवलेल्या फळांवर वाहेरून ७०% साखरेच्या पाकाचा थर देण्यात येतो व १२ ते १८ वाजूला ठेवून साखरेचे स्फटिकीभवन होऊ देण्यात येते. स्फटिकीभवन पूर्ण झाल्यावर फळे १०० सें. तपमानावर वाळवण्यात येतात.

काही पाकवलेले पदार्थ :

पाकवलेली बोरे : चांगली, पक्व, ताजी, निरोगी, टपोरी व स्वादिष्ट बोरे निवून घ्यावीत. ती स्वच्छ व यंड पाण्यात थुवून व पुसून घ्यावी. नंतर सर्व बोरांना स्टेनलेस पोलादाच्या टोच्याने छिड्रे पाढावीत. त्यामुळे फळांमध्ये पाक शिरण्यास मदत होते.

छिड्रे पाढलेली बोरे पातळ कापडात गुंडाकून मुमारे दोन ते तीन मिनिटे उकळत्या पाण्यात बुडवून ठेवावीत. ३ भाग पाणी व १ भाग साखर थ्या प्रमाणाचा पाक तयार करावा व थ्या गरम पाकात २४ तास ही बोरे मुरवावीत. त्यानंतर पाक काढून घ्यावा व पूर्वीच्या साखरेच्या एक चतुर्थी भाग साखर पाकात मिसळून तो पुन्हा उकळवून त्यात दुसऱ्या वेळी ही फळे २४ तास मुरवावीत. अशा प्रकारे प्रत्येक २४ तासानंतर ही क्रिया किमान १० वेळा करावी. शेवटी ही फळे ४ ते ५ दिवस उन्हात मुकवावीत. पूर्ण वाळलेली फळे हलक्या हाताने ओल्या कपड्याने पुसून काढावी व पॅकबंद करावी.

पाकवलेले आवळे : चांगले, टपोरे, निवडक आवळे येचणीने योचून बेऊन अर्धा तासपर्यंत वाफेवर शिजवावेत. नंतर ते एका भांड्यात बेऊन त्यात फळांच्या आकाराच्या दीडपट साखर मिश्रित फळे चोवीस तासपर्यंत तशीच राहू घ्यावी. एवढ्या अवधीत फळांतील ओलाद्याने त्यांना मुटुलेल्या रसांत सर्व साखर पूर्णपणे विरघळून जाईल. साखर नीट विरघळली नसल्यास हे साखर-आवळा मिश्रण गरम केल्यास साखर विरघळण्यास मदत होते. नंतर दोन दिवसपर्यंत पुन्हा हे मिश्रण तसेच

ठेवावे व नंतर १०३° सें, तपमानापर्यंत गरम करावे, पुन्हा दोन दिवस ते तसेच ठेवावे. यानंतर मध्याह्नके घट्ट होईपर्यंत १०५° सें, तपमानापर्यंत ते आठवावे. ह्या घट्ट पाकात फळे तीन दिवसापर्यंत मुरवावी. नंतर ती फळे काढून ओल्या कपड्याने अलगद स्वच्छ पुस्त काढावी आणि सावलीत वाळवावी. ही फळे पाकवलेल्या चोरांप्रमाणेच पातळ कागदात गुंडाळून पैकवंद करावी.

पाकवलेले आले : पाकवलेल्या आस्याला औषधी गुणधर्म असल्याने बाजारात चांगली मागणी असते. आले पाकवण्याची कृति चोरे किंवा आवळे पाकवण्यासारखीच आहे. आले ३ ते ५ महिन्यांची वाढ झालेले असल्यास पाकवण्यास उत्तम असते. आस्याची साले काढून व धूवून ते ०.१% सिट्रिक अम्लाच्या द्रावणात एक तास उकळावे. त्यानंतर पाकवण्याची क्रिया करावी.

पेठा (पाकवलेले कोहळा) : हा पदार्थ मुरंब्याखाली पूर्वी आला आहे. मुरंबे व पाकवलेली फळे च्या दोन्ही शीर्षकाखाली हा पदार्थ येऊ शकतो.

पाकवलेली चोरे, पाकवलेले आवळे, पाकवलेले आले, पाकवलेला कोहळा (पेठा) हा वर निर्देशित केलेल्या फळांच्या व्यतिरिक्त करवंदे, पेअर, आंचा, सफरचंद, अननस, स्ट्रॉबेरी, चेरी व गाजर ह्या फळांच्या फोडीचे पाकवलेले पदार्थ तयार केले जातात. हे पदार्थ बनवण्याची रीत बरीचशी वरील सारखीच असते.

फळांच्या साली पाकवणे (कॅन्डीड पील्स) :

बहुधा संजी व लिंबू ह्या फळांच्या साली पाकवून ठेवण्याचा प्रघात आहे. ह्या साली पाकवण्याची पदत देखील चोरे किंवा आवळे पाकवण्याच्या पद्धतीसारखीच आहे.

गुळगुळीत सालीची, ताजी फळे निवडून ती धुवून स्वच्छ करावी आणि मार्मालेड-साठी तयार करावयाच्या सालीप्रमाणे काप तयार करावेत. मात्र पाकविण्याकरिता साली-चोबर अंतर्सालीही असल्यात. हे काप थोडा सोडिअम चायकावेनेट वातलेल्या घंड पाण्यात १५ ते २० मिनिटे भिजत घालावे. नंतर तुसल्या पाण्यात नरम होईपर्यंत हे काप शिजवावे. चांगले मऊ झाल्यावर चोरे किंवा आवळ्यांप्रमाणे पाकवण्याची क्रिया पूर्ण करावी.

याच पद्धतीने कनच्या पपईच्या फोडीही पाकवता येतात. या सर्वांना पाकवताना हवा असलेला रंग देता येतो, रंग स्वाण्यायोग्य असला पाहिजे. हे प्रकार सध्या ढुटी-कुटी ह्या नावाने भोळखले जातात व त्यांचा केक्स, आईस्क्रीम वैरे मध्ये वापर केला जातो.

२ फळांच्या रसांचे पदार्थ :

निरनिराळ्या फळांचे रस आटवून त्यांचे घट पदार्थ बनवण्याची जुनी प्रथा आहे. असे पदार्थ अत्यंत स्वादिष्ट असतात व स्थानिक पदतीने अनेक टिकाणी मोळ्या प्रमाणावर बनवले जातात. अशा उत्पादनाना विशिष्ट मोसमांमध्ये चालना मिळते व अशा तजेहे बनवलेले पदार्थ वर्षभर आवडीने खाल्ले जातात.

जेंम किंवा जेलीसाठी ज्याप्रमाणे फळे तयार केली जातात त्याचप्रमाणे खासाठीही फळे तयार केली जातात. यांत फळे निवडणे, स्वच्छ धुणे, सोलणे, लहान लहान तुकडे करणे इत्यादि कियांचा अंतर्भूत होतो. पुढील पदार्थ खा दृष्टीने उल्लेखनीय आहेत.

रसाची मर्लई :

फळे मऊ होईपर्यंत पाण्यात शिजवावी, शिजवताना ती कुस्करून व ढवळून पाण्याची एकजीव करावी. पूर्णपणे एकजीव होताच वारीक कपड्यातून गाळावे. या गाळ-लेल्या रसांत $\frac{3}{4}$ ते समभाग साखर किंवा आवश्यकतेनुसार इतर गोड फळांचा रस मिसळून बासुंदी प्रमाणे घट होईपर्यंत शिजवावे. पदार्थ तयार होत येताच त्यात मुका मेवा, किसमिस वगैरे वस्तु आवडीप्रमाणे घालावा. पदार्थ पूर्णतः टिकाऊ होण्यासाठी त्यात थोडा लिंगाचा रस पण मिसळावा आणि गरम असतानाच जंतूरहित वरण्यातून भरावा. वरण्यांच्या ऐवजी डवेही वापरणे सोयीचे असते. भरून झाल्यावर त्यावर मेणाचा पातळ थर द्यावा व सौलंबूंद करून पाश्चर्यकरण करावे.

मलई करण्यासाठी सफरचंद, फेरु, कदे आंवे वगैरे फळे वापरली जातात.

रसाची वर्फी किंवा पोळी :

रसाच्यां मलईप्रमाणेच अर्धवट घट होईपर्यंत रस आटवून नंतर तो सुमारे ३-४ दिवस उन्हात किंवा भट्टीच्या उणतेने सुकवावा आणि त्याचे वर्फीप्रमाणे तुकडे पाडावे. पोळी करावयाची असल्यास वाळवताना पातळ पोळीप्रमाणे थर देऊन नंतर त्या पोळीचे सोयीप्रमाणे योग्य आकाराचे तुकडे पाडावे.

वर्फीसाठी थाळीमध्ये सुमारे २ सेंटीमीटर जाडीचा थर द्यावा व त्यावर पातळ कपडा झाकून तो वाळवावा. तयार वर्फीच्या वड्या साखरेत घोळून ठेवाव्यात म्हणजे टिकाऊ होतात. ही वर्फी अधिक स्वादिष्ट करण्यासाठी त्यात मुका मेवा, किसलेले खोबरे वगैरे जिंद्रस घालावे. ही वर्फी एकाच प्रकारच्या रसापासून किंवा निरनिराळ्या फळांच्या

मिथित रसापासूनही बनवता येते. रसामध्ये आंबटपणाचे प्रमाण म्हणजेच अम्लाचे प्रमाण पुरेसे असणे आवश्यक असते, कमी असल्यास लिंबाचा रस योग्य प्रमाणात घालावा.

बर्फीसाठी आंब्याचा वापर मोरुया प्रमाणावर केला जातो, पोळीसाठी आंब्या व फणस ही फळे महत्वाची आहेत, लिंबू वा संचयाच्या सालीपासूनही उत्तम बर्फी तयार करता येते, या फळांच्या साली चांगल्या मऊ शिजवून नंतर कुस्करून त्यांचा एकजीव लगदा करावा, मग त्यात समभाग साखर व आंबटपणासाठी लिंबाचा रस मिसळावा व लगेच १०-१५ मिनिटे उकळून पूर्वी सांगितल्याप्रमाणे वड्या पाढाव्यात.

ह्या प्रकरणात साखरेच्या सहाय्याने तयार करण्यात येणाऱ्या टिकाऊ पदार्थाचा विस्ताराने विचार केला आहे, हे गोड पदार्थ तयार करण्यासाठी प्रामुख्याने फळांचाच वापर केला जातो, मीठ, मसाले व स्वाद्यतेले वापरून फळे आणि भाज्यांपासून तयार करण्यात येणाऱ्या पदार्थाचाही एक फार मोठा वर्ग आहे व ह्यामध्ये आंबट, तिखट, मसालेदार व गोड अशा स्वतंत्र अगर मिश्र चवीचे पुकळ प्रकार घरगुती वा औद्योगिक पदतीने मोरुया प्रमाणावर तयार करून वापरले जातात. अशा तन्हेने तयार केलेल्या पदार्थवर्गाचा सविस्तर विचार पुढील प्रकरणात केला आहे.



प्रकरण चवथे

मीठ व इतर पदार्थांच्या सहाय्याने टिकवलेले प्रकार

फले आणि भाज्या द्यांचे मीठ, मसाळे, खाद्यतेले किंवा शिरका द्या पदार्थांच्या सहाय्याने अनेक प्रकारचे टिकाऊ पदार्थ तयार केले जातात. अशा पदार्थांची संख्या खूपच मोठी असून हे विविध पदार्थ विशिष्ट आवडीनुसार बनवले जातात. अशा तन्हेचे पदार्थ तयार करण्याची कला मूळ घरगुती स्वरूपामध्ये वृद्धिगत झाली व आता घरगुती व त्याचप्रमाणे औद्योगिक प्रमाणावर विविध पदार्थांचे उत्पादन केले जाते. हे पदार्थ पुढील ३ प्रमुख वर्गात विभागता येतील.

- अ) लोणची
- ब) सॅसेसू व केचपस्
- क) चटण्या व इतर पदार्थ

बरील विविध प्रकार तयार करण्यासाठी पुढे दिलेले कधे पदार्थ उपयोगात आणले जातात.

फले अगर भाज्या, मीठ, कांदा, लसूण, साखर अगर गूळ, लिंगांचा रस, खाद्यतेले, शिरका किंवा असेटिक अम्ल व मसाल्याचे जिन्स. उदा. तिखट, हळद, धने, मोहरी, लवंग, दालचिनी, शहाजिरे, हिंग, जायपत्री, इत्यादि.

- अ) लोणची

फले व भाजीपाल्यांपासून संरक्षक पदार्थांच्या सहाय्याने दीर्घकाळ टिकाणारे चविष्ट पदार्थ तयार करण्याच्या क्रियेला “लोणचे शालणे” [पिकलिंग] असे नाव आहे व द्या क्रियेद्वारे तयार होणाऱ्या पदार्थाना लोणची असे म्हटले जाते.

लोणच्यांचे ढोबळ मानाने पुढील २ विभागात वर्गीकरण करता येते.

- १. पाश्चात्य पद्ततीची लोणची

२. भारतीय पदतीची लोणची

लोणच्यांचे वर्गीकरण त्यामध्ये वापरलेल्या पदार्थांच्या आधारेही करता येते उदा.

१. मीठाचे लोणचे, २. मसालेदार लोणचे, ३. तेलाचे लोणचे, ४. शिरक्याचे लोणचे, ५. किंवनकिया केलेले किंवा आंबवलेले लोणचे.

पाश्चात्य पदतीची लोणची बहुधा मीठ व शिरका वापरून केली जातात त्यातील काही प्रकारात मूळ फळाचे किंवा भाजीचे सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने नियंत्रित प्रमाणात किण्वन घडवून आणले जाते व त्यामुळे त्या लोणच्याला एक विशिष्ट स्वाद व चव प्राप होते. पाश्चात्य पदतीच्या लोणच्यांमध्ये मसाल्याचे पदार्थही कमीजास्त प्रमाणात वापरले जातात परंतु त्यामध्ये हिंग वापरला जात नाही. खाद्यतेले वापरण्याचीही फारदी पदत नाही.

भारतीय पदतीच्या लोणच्यांमध्ये मीठाच्या सहाय्याला तिखट, विविध मसाल्याचे पदार्थ व खाद्यतेले मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. काही प्रकारांमध्ये लिंबाचा रसही वापरण्यात येतो. त्यामुळे भारतीय लोणची बहुधा तीव्र खाद्याची व चवीची असतात, तिखट, मीठ व मसाल्याच्या पदार्थांच्या जोडीला साखर किंवा गूळ वापरून आंबट गोड चवीची लोणचीही तयार केली जातात.

फळे व भाज्या द्यांचा सूक्ष्मजीवांच्या क्रियेमुळे विविध प्रकारे नाश होऊ शकतो. परंतु प्रत्येक जातीचे सूक्ष्मजीव सर्वच फळांच्या किंवा भाज्यांच्या विनाशास कारण होऊ शकत नाहीत. याचा अर्थ असा की फळे आणि भाज्या व त्यांचा नाश करणारा सूक्ष्मजीवांच्या जाती द्यामध्ये काही परस्परसंवेद आढळतो. यीस्ट आणि बुरझी वर्गातील सूक्ष्मजीव अम्लाच्या सांत्रिध्यातही वाढू शकतात व त्यामुळे अम्लयुक्त फळांचा व भाज्यांचा नाश करण्यास प्रामुख्याने हे सूक्ष्मजीव कारण होतात. द्याउलट सूक्ष्मजंतूच्या कार्याला अम्लाची उपस्थिती मानवत नाही व त्यामुळे अम्लयुक्त फळे व भाज्यांचा विनाश सूक्ष्मजंतू घडवून आणू शकत नाहीत. याउलट अम्ल नसलेल्या भाज्या प्रामुख्याने सूक्ष्मजंतूच्याच कायोमुळे विनाश पावतात. द्यास अपवाद असा की लॅक्टिक अम्ल तयार करू शकणारे लॅक्टिक वर्गातील सूक्ष्मजंतू अम्लाच्या सांत्रिध्यातही कार्य करू शतात. द्या हष्टीने इतर सर्वेसाधारण जंतूच्या तुलनेत लॅक्टिक वर्गातील सूक्ष्मजंतू वेगळे असतात. अशा तन्हेने निरनिराळ्या फळे व भाज्यांना विशिष्ट तन्हेच्या सूक्ष्मजीवांपासून धोका असतो.

संरक्षक पदार्थ व त्यांची कार्यपद्धती

मीठ, मसले, शिरका, खाद्यतेले व लॅक्टिक अम्ल हे लोणच्यामध्ये वापरण्यात येणारे पदार्थ संरक्षक द्रव्ये म्हणून कार्य करतात. ही संरक्षक द्रव्ये पुरेशा प्रमाणात वापरल्याने विनाशकारी सूक्ष्मजीवांच्या वाढीला व कार्याला प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते व अशा तऱ्हेने ही द्रव्ये स्थतंत्रपणे अगर एकत्रित रीत्या तयार पदार्थाना टिकाऊपणा प्राप्त करून देतात.

मीठ : लोणच्यासाठी चुद्र मीठाचा कोणताही प्रकार वापरता येतो. मीठामध्ये १% पेक्षा जास्त प्रमाणात अगुदता असूनये. त्याचप्रमाणे कॅलशियम फॉस्फेट किंवा मॅग्नेशियम फॉस्फेट ही रासायनिक द्रव्ये असूनयेत. ही दोन रासायनिक द्रव्ये पुष्टकळदा मीठामध्ये गुढळ्या होऊ नयेत म्हणून काही प्रमाणात वापरलेली असतात. मीठामध्ये चुन्याचा किंवा चुनखडीचा अंश अजिंवात नसावा नाहीतर त्यामुळे लोणच्यात वापरलेल्या शिरक्याची अम्लता कमी होते व काही वेळा पदार्थाच्या तलाशी चुन्याचा गाळ तयार होऊन साठतो. मीठामध्ये लोहाचे प्रमाणही अत्यल्प असावयास हवे नाही तर फळे व भाज्यातील टेनिन हे द्रव्य व मसाल्याचे पदार्थ यांच्या सान्तिव्यात तयार पदार्थ काळे पडल्याची शक्यता असते. मीठामध्ये मॅग्नेशियमचे इतर क्षारही असूनयेत कारण त्यामुळे लोणच्याला कडवटपणा येतो. अल्कली कांडोनेट्रसचे प्रमाणही मीठामध्ये असेत कमी असावे अन्यथा लोणच्यातील फोडी मरु पडतात व अम्लता कमी होते.

मीठाच्या तीव्र द्रावणात तुडवून ठेवल्यास अगर कोरड्या मीठामध्ये दाबून ठेवल्यास भाज्या टिकवून ठेवता येतात. ह्यासाठी साधारणपणे १५ ते २०% प्रमाणात मीठ असावे लागते. मीठाच्या या प्रमाणातील तीव्रतेमुळे तुरशी आणि लॅक्टिक वर्गातील सूक्ष्मजंतूंची वाढ संपूर्णपणे रोखली जाते. कोरड्या मिगाची पद्धत फक्त भाज्यांपुरतीच मर्यादित आहे कारण भाज्यांमध्ये साखरवर्गातील पदार्थ फारच अल्प प्रमाणात असल्यामुळे लॅक्टिक वर्गातील सूक्ष्मजंतूंसंरक्षक कार्यासाठी पुरेशा प्रमाणात लॅक्टिक अम्ल तयार करू शकत नाहीत.

शिरका : शिरक्यामध्ये ४ ते ६% असेटिक अम्ल असते. संरक्षक किया योग्य तऱ्हेने होण्यासाठी तयार पदार्थामध्ये असेटिक अम्लाचे प्रमाण २% पेक्षा कमी असूनये. भाज्यांमधील पाण्यामुळे असेटिक अम्लाचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी होऊ नये म्हणून शिरक्यामधील असेटिक अम्लाची तीव्रता जरूरीपेक्षा घोडी जास्त असावी. शिरक्यामध्ये भाज्या मुरण्यासाठी अनेक दिवस भिजत धातल्या जातात. त्यामुळे भाज्यांच्या

शरीरान्तर्गत भागात असलेली सूक्ष्म प्रमाणातील हवा निघून जाण्यासही मदत होते. शिरका तयार करण्यासाठी विशेष प्रकारची यंत्रसामुग्ही व उत्पादनतंत्र वापरावे लागते. त्याबद्दल अधिक माहिती वेगळ्या प्रकरणात दिली आहे.

मसाल्याचे पदार्थ : सर्व प्रकारच्या लोणच्यांसाठी अनेक तऱ्हेचे मसाल्याचे पदार्थ मोळ्या प्रमाणावर वापरले जातात. मसाल्याचे प्रकार व त्यांचे प्रमाण हे लोणच्यांसाठी वापरावयाच्या फळावर अगर भाजीवर व त्याचप्रमाणे तयार लोणच्याचा अपेक्षित स्वाद व रुची यावर अवलंबून असते. मूळ फळ किंवा भाजीला पूरक होणारे मसाल्याचे पदार्थचे वापरणे महत्वाचे असते. मसाल्याचे पदार्थ चांगल्या दर्जाचे, भेसल्विरहीत व कोरडे असावेत. भेसलीची शक्यता पूढ अवस्थेत असलेल्या मसाल्याच्या पदार्थाच्या चाचतीत अधिक असल्यामुळे मूळ मसाल्याच्या दर्जा चाचत खाची करून मग नंतर त्याची पूढ करणे अधिक चांगले असते. तिखट, जायफळ, दालचिनी, लवंग, धने, सुके खोबरे, चड्डिशेप, आले, सुंद, जायपत्री, मोहरी, काळी मिरी, कारळे तीळ, हिंग, हळद, कांदा, लसून, इ. पदार्थ मसाल्यासाठी वापरण्यात येतात. काही मसाल्याच्या पदार्थांमधील मुख्य रासायनिक तत्वे पुढील प्रमाणे आहेत. मिर्चीमध्ये 'कप्सिसिन,' दालचिनीत 'सिंनमिक अलिंडहाइड,' काळ्या मिरीमध्ये 'चेहिसिन' व कांद्यामध्ये 'अलिल सलफाइड.'

खाद्यतेले : खाद्यतेलांमध्ये प्रामुख्याने मोहरीचे, तिळाचे किंवा करडईचे तेल वापरतात. पाश्चात्य लोणच्यांमध्ये कधीकधी ऑलिव्ह तेलाचाही वापर केला जातो. लोणच्यांमध्ये वापरावयाचे खाद्यतेल शुद्ध व उकळवलेले असावे. उकळवल्यामुळे तेल काही प्रमाणात निर्जनुक होते, त्यातील बाष्प निघून जाते व रासायनिक दृष्ट्या हवेपासून होणाऱ्या खराचीपासून त्याचा बचाव होतो.

लॅक्टिक अम्ल : काही पाश्चात्य प्रकारच्या लोणच्याचे लॅक्टिक वर्गातील सूक्ष्मजंतूच्या द्वारा नियंत्रित प्रमाणात किण्वन करण्यात येते. हे लॅक्टिक वर्गातील सूक्ष्मजंतू लॅक्टिक अम्ल तयार करतात. अशा तऱ्हेने लॅक्टिक वर्गातील सूक्ष्मजंतूच्या कार्योंचा लोणची शालण्या साठी दुहेरी उपयोग होतो. लॅक्टिक वर्गातील सूक्ष्मजंतू मीठ व लॅक्टिक अम्ल या दोघांच्याहि सानिध्यात कार्य करू शकतात. परंतु इतर हानिकारक सूक्ष्मजंतू मीठाच्या उपस्थितीत वाढू शकत नाहीत व त्यामुळे लॅक्टिक वर्गातील सूक्ष्मजंतू लॅक्टिक अम्ल तयार करण्याचे कार्य निर्वंधपणे करू शकतात.

मीठाच्या द्रावणात भाज्या बुडवून ठेचल्यावर त्यामधील विद्राव्य भाग द्रावणामध्ये उतरतो व त्याच वेळी मीठाचे द्रावण भाज्यांच्या अंतर्भूगात खोलवर पोचते. हा विद्राव्य

भाग वहुतांशी भाज्यांमधील शर्करा व खनिज द्रव्ये यांचा घनलेला असतो, वरील शर्करा लॅक्टिक वर्गातील सूक्ष्मजंतूना खाच्य म्हणून उपयोगी पडतात. लॅक्टिक अम्लाच्या जोडीला काही उर्ध्वर्गामी अम्लेही अल्प प्रमाणात तयार होतात. लॅक्टिक वर्गातील सूक्ष्मजंतून्या किंवनकियेसाठी साधारणपणे 30° से. तपमान आवश्यक असते, विशेषत: किंवन क्रियेच्या प्राथमिक अवस्थेत वरील तपमान ठेवणे जास्त महत्वाचे असते.

साधारणत: १०० किलो भाजीसाठी दोन ते तीन किलो मीठ वापरून ते भिश्रण १२ ते २४ तास किंवनासाठी बाजूला ठेवण्यात येते. हा वेळात भाजीला पुरेसा रस सुदून त्यामध्ये मीठ विरघळते व मीठाचे द्रावण तयार होते. जर भाजीमध्ये पुरेसा रस नसेल तर 5% तीव्रतेच्या मीठाच्या द्रावणात सर्व भाजी बुडेल इतक्या प्रमाणात बुडवून ठेवण्यात येते. किंवनासाठी आवश्यक असलेले लॅक्टिक वर्गातील सूक्ष्मजंतू ताज्या भाज्यांच्या पृष्ठभागावर पुरेशा प्रमाणात निसर्गीतःच आढळतात.

लॅक्टिक अम्ल पुरेशा प्रमाणात तयार झाल्यावर लॅक्टिक सूक्ष्मजंतूनी किया आपोआप मंदावते व त्यानंतर पदार्थमध्ये कोणताहि अधिक रासायनिक बदल होत नाही. अशा अवस्थेत लोणचे खाण्यायोग्य झाले असे समजले जाते. मीठ व लॅक्टिक अम्लामुळे सर्व तन्हेच्या सूक्ष्मजंतूपासून हा पदार्थाला पूर्ण संरक्षण मिळते व तो टिकाऊ घनतो. मात्र हवेचा संसर्ग टाळणे आवश्यक असते कारण पृष्ठभागावर थीस्ट व बुरशी ह्यासारख्या सूक्ष्मजीवांचा प्रादुर्भाव होउन पदार्थाला हानी पोचू शकते.

पाणी : मीठाचे द्रावण वेनवण्यासाठी पिण्याचे स्वच्छ पाणी वापरावे लागते, कठीण पाण्यामध्ये असलेले कॅलशियम, सोडियम व मैग्नेशियमचे क्षार मीठाच्या द्रावणाच्या भाज्या सुरवण्याच्या क्रियेमध्ये चाधा आणतात. कठीण पाणी वापरण्याशिवाय जर गत्यंतरच नसेल तर त्यामध्ये काही प्रमाणात शिरका मिसळावा म्हणजे पाण्यातील अल्कीलीचे प्रमाण कमी होते. पाण्यामध्ये लोहाचे प्रमाण अल्परूप असावे नाहीतर तयार पदार्थ काळे पडण्याची शक्यता असते.

लोणचे करण्याचे सर्वसाधारण तंत्र :

हा ठिकाणी लोणचे तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्राचा स्थूलमानाने विचार केला आहे. पाश्चात्य व भारतीय पद्धतीच्या लोणच्यामध्ये पायाभूत तस्व जरी एक असले तरी कृतीच्या तपशीलात वराच फरक आढळतो. हा ठिकाणी विचारात घेतलेले मुद्दे ढोवळ स्वरूपाचे असून सर्वच तन्हेच्या लोणच्यांना ते तंतोंतंत लागू पडतात असे नाही.

पाश्चात्य पदतोची लोणची

मीठाच्या सहाय्याने घातलेली लोणची :

मीठाच्या सहाय्याने लोणचे घालण्याची किया साधारणपणे २ टप्प्यात होते. पहिल्या टप्प्यात किणवनाशिवाय अगर किणवनासह मीठात मुरवणे ही किया होते तर दुसऱ्या टप्प्यात पूर्ण स्वरूपाचे लोणचे तयार होण्याची किया होते.

मीठामध्ये मुरवण्याची किया करण्यासाठी कोरडे मीठ अगर मीठाचे द्रावण यापैकी कोणतीही एक पदत वापरता येते. कोरड्या मीठामध्ये मुरवण्याची किया करण्यासाठी भाजी स्वच्छ धुवून नियळू देण्यात येते. दर १०० किलो भाजीला ३ किलो मीठ या प्रमाणात भाजी व मीठ बेऊन भाजीचे व मीठाचे एकावर एक थर देण्यात येतात. हा कामासाठी चिनीमातीच्या रुंद तोंडाच्या वरण्या अगर लाकडी पिंपे योग्य असतात. भाजीचा थर सुमारे २.५ सेंटीमीटर जाढ तर मीठाचा थर ३ ते ५ मिलीमीटर जाडीचा असावा. अशा तन्हेने वरणी अगर पिंप ३५ पर्यंत भरले जाते. वरणीत किंवा पिंपात पदार्थावर फळी ठेऊन त्यावर वजन ठेवावे. त्यानंतर वरणीचे किंवा पिंपाचे तोंड बंद करावे. सुमारे २५ लिटर घनफळाच्या वरणीमध्ये साधारणतः ५ किलो पदार्थ राहू शकतो. वरील मिश्रण सुमारे २४ तास ३०° से. तपमानावर कोरड्या जागी ठेवण्यात येते. काही तासानंतर भाजीला रस सुदू लागतो व हळूहळू सर्व भाजी त्यात बुझून जाते. त्यानंतर किणवनकिया सुरु होते व द्रावणानुन कर्वे द्रिप्राणिज वायूचे बुडवूडे तयार होऊन बाहेर पडावयास प्रारंभ होतो. ३०° से. तपमानावर किणवनकिया पूर्ण होण्यास अंदाजे ८ ते १० दिवस लागतान व शेवटच्या अवस्थेत वायूचे बुडवूडे येणे बंद होते.

वरील पदतीने मीठात मुरवलेले व आंबवलेले लोणचे तयार स्वरूपात हवांद रीतीने साठवण्यासाठी पुढील ३ पदतीचा अवलंब करता येतो.


१. लोणच्याच्या रसाच्या पृष्ठभागावर एखाद्या स्वादतेलाचा थर दिला जातो. तेलाचा थर सुमारे १ सेंटीमीटर जाडीचा असावा. तेल रसावर पसरून पदार्थाचा हवेशी संपर्क पूर्णपणे टाळला जातो व त्यामुळे लोणचे दीर्घकाळ टिकू शकते. अशा लोणच्याचा काही भाग वापरावयास काढून व्यावयाचा झाल्यास त्यानंतर तेलाचा थर पुन्हा नीट तयार होईल याची काळजी व्यावी लागते.

२. मुरवण्याच्या व किणवनाच्या कियेसाठी लाकडी पिंप बेऊन प्रथम ते भाजीने पूर्णपणे भरण्यात येते. त्यानंतर शाकण घड वसवून त्याला वरून एक भोक पाढण्यात येते व त्यामध्ये मीठाचे द्रावण ओळून पिंप पूर्ण भरण्यात येते. त्यामुळे पिंपातील हवा संपूर्ण

निघून जाते, साधारणत: ४८ तास किणवनकिया झाल्यावर कर्वे द्विप्राणिज वायूचे बुडवूडे येणे बंद होते, तसे होताच ते भोक पक्के बंद केले जाते, वरील पद्धतीने तयार केलेले लाकडी पिंपात ठेवलेले लोणचे दीर्घकाळ ठिक शकते.

३. मुरवलेल्या लोणच्याच्या रसाच्या पृष्ठभागावर वितळलेल्या पॅराफिन मेणाचा एक थर दिला जातो, अशामुळे हवा आणि लोणचे यांचा परस्पर संपर्क पूळिपणे टाळला जाऊन लोणचे टिकाऊ बनते.

काही भाज्यांसाठी कोरड्या मिठाएवजी मीठाच्या द्रावणात मुरवण्याची किया करावी लागते, कारण अशा भाज्यांमध्ये मीठ विरघळण्यासाठी पुरेसा रस नसतो, मीठाचे द्रावण करण्यासाठी स्वच्छ पाणी वापरले जाते व द्रावणातील मीठाची तीव्रता सॉलो-मीटर किंवा सलायनोमीटर नावाच्या उपकरणाच्या सहाय्याने मोजली जाते, आकृती २४ मध्ये मीठाच्या द्रावणाची तीव्रता मोजण्यासाठी वापरण्यात येणारे सलायनोमीटर हे उपकरण दाखवले आहे, साधारणत: मुरवावयास घेतलेल्या ताज्या भाजीच्या आकाराच्या अर्ध्या इतके मीठाचे द्रावण मुरवण्यासाठी लागते, म्हणजेच ५० लिटर आकाराच्या भाजीला २५ लिटर आकाराचे द्रावण लागेल.



आकृती २४ : मीठाच्या द्रावणातील मीठाची तीव्रता मोजण्याचे उपकरण
[सलायनोमीटर]

१५% मीठाच्या द्रावणात सामान्यतः कोणतेही सूखमजंतू जगू शकत नाहीत. लॅक्टिक वर्गातील सूखमजंतूची वाढ मीठाच्या ८ ते १०% पर्यंत तीव्रतेच्या द्रावणात होऊ शकते. ५% मीठाच्या द्रावणात या सूखमजंतूची किणवनकिया जलद होते व जसजसे मीठाचे प्रमाण वाढते जाईल तसेतसा किणवनाचा वेग मंद होत जातो. ह्यासाठी सुरुचातीस ८ ते १०% तीव्रतेचे द्रावण वापरून किणवनकिया पूर्ण होण्याच्या अंतिम अवस्थेपर्यंत मीठाची द्रावणातील तीव्रता १०% पर्यंत वाढवणे योग्य असते.

मीठाच्या द्रावणात योग्य तन्हेने मुखलेले लोणचे दुसऱ्या टप्प्यात शिरक्यामधे मुरवून ठेवल्यास दीर्घकाळ टिकते. मीठात मुरवण्याचा काळ जर आवश्यकतेपेक्षा जास्त झाला तर लोणचे मऊ होते. त्याऊलट मुरवण्याची किया कमी काळ झाल्यास योग्य ती चव व स्वाद निर्माण होत नाही. योग्य तन्हेने मीठात मुरवण्याची किया झालेल्या भाज्यांचा रंग गडद अगर पिवळट हिरवा होतो पृष्ठभागावर एक प्रकारचा तुकतुकीतपणा येतो. मुरवण्याची किया योग्य झाल्याचे हे लक्षण समजले जाते. अशा क्रियेस बहुधा ४ ते ५ आठवडे लागतात. अशा तन्हेने मीठाच्या पाण्यात व्यवहितपणे मुरलेल्या भाज्या हवावंद रीतीने दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात पुढील दोन उपाय योग्य असतात. १. मीठाच्या द्रावणातून मुखलेली भाजी बाहेर काढून कोरड्या मीठामध्ये साठवून ठेवणे. प्रमाण १०० किलो भाजीला २५ किलो मीठ. २. साधा किंवा मसालेदार शिरका वापरणे. कधी कधी शिरक्यामध्ये साखर घालून आंबट गोड चव आणण्यात येते. मसाल्याच्या पदार्थांवरीली मसाल्याचे अर्कीही वापरण्यात येतात. मसाल्याच्या शिरक्याचे २ पाठ तक्ता १० मध्ये दिले आहेत.

तक्ता १०. मसाल्याच्या शिरक्याचे पाठ.

पाठ १. गोड प्रकार

शिरका २५० लिटर

साखर २०० किलो

लवंग २ किलो

धने २ किलो

मोहरी ७ किलो

वेलची ५०० ग्रॅम

जिरे २५० ग्रॅम

सुंठ १५० ग्रॅम

मसाल्याच्या पदार्थाचा अर्के पुरचुंडीद्वारे उकळल्या शिरक्यात उतरवला जातो.
वेळ ६ तास.

पाठ २ रा. तिखट प्रकार.

शिरका	१००	लिटर
पाणी	८५	लिटर
लसून	१२०	ग्रॅम
तिखट	१	किलो
लवंग	२	किलो
जायपत्री	१०	ग्रॅम
धने	२	किलो
मोहरी	२	किलो
जायफळ	१००	ग्रॅम
जिरे	३०	ग्रॅम
सुंठ	१००	ग्रॅम

थंड शिरक्यारमध्ये मसाल्याची पुरचुंडी १ आढऱडा भिजत ठेवावी.

कोरड्या मीठाच्या सहाय्याने अगर मीठाच्या द्रावणात मुख्यन पूर्ण केलेली लोणची काचेच्या वाटल्यात अगर चिनीमातीच्या व्रण्यात हवाबंद रीतीने न दावता सैलभर भरली जातात. सैल भरल्यामुळे फोडीचे आकार व स्वरूप विघडण्याची शक्यता नसते, पूर्ण भरलेल्या वाटल्या फिरकीची झाकणे घट लावून व्यवस्थित बंद कराव्यात व थंड आणि कोरड्या जागेत साठवाव्यात.

लोणची खराव होण्याचे प्रकार व त्यांची कारणे

वरील पदतीची मीठ किंवा मीठ आणि शिरका वापरून तयार केलेली लोणची अनेक कारणामुळे खराव होऊ शकतात. त्यांचे प्रमुख प्रकार व त्यांची कारणे पुढीलप्रमाणे देता येतील.

१. भाज्यांच्या फोडी आक्रसणे : काकडीसारख्या काही भाज्यांच्या फोडी योग्य प्रमाणपेक्षा जास्त तीव्रतेच्या मीठाच्या द्रावणात अगर शिरक्यात मुख्यन्यास त्या आक्रमणात असेहोणे टाळण्यासाठी सुरुवातीस सौम्य प्रमाणाचे द्रावण अगर शिरका वापरून हल्लहल्लू त्याची तीव्रता वाढवली जाते.

२. कडवटपणा येणे : लोणच्यामध्ये कडवटपणा येणे पुढील कारणांमुळे संभवते. मसाले जास्त प्रमाणात वापरणे, मसाल्याच्या साक्रियात जास्त वेळ शिजवणे व जास्त तीव्रतेच्या शिरक्यामध्ये मुरवणे, वरील गोष्टी टाळून कडवटपणा न येण्याची काळजी घेता येते.

३. लोणचे काळवंडणे : मीठामधून अगर लोणचे तयार करावयास लागणाऱ्या सामु-ग्रीमधून जर लोहाचा अंश प्रमाणाचाहेर तयार झाला तर लोणचे काळे पडते. कधीकधी काही विशिष्ट जारीच्या सूखमंजूनच्या प्रादुर्भावामुळे काळा रंग तयार होतो.

४. फिकटपणा येणे, फोडी मऊ पडणे किंवा बुळबुळीत होणे : मुरवण्याची क्रिया अपुन्या प्रमाणात झाल्यास लोणच्याच्या फोडी रंगाने फिक्या पडतात किंवा मऊ आणि बुळबुळीत होतात. असे होण्याचे कारण चहुधा भाजीचा सर्व भाग मीठाच्या द्रावणात पूर्णपणे न बुडाल्यामुळे किंवा मीठाच्या द्रावणाची तीव्रता आवश्यकतेपेक्षा कमी पडल्या-मुळे त्यामध्ये झालेला सूखमंजूनचा प्रादुर्भाव हे असते. अशा तन्हेने प्रादुर्भाव झालेल्या काही विशिष्ट तन्हेच्या सूखमंजूनच्या क्रियेमुळे वरीलपैकी कोणत्याहि प्रकारची खराकी संभवते. कृतीतील उणीचा टाळण्याची खवरदारी घेतल्यास हे दोष टाळता येतात.

५. पृष्ठभागावर मळी तयार होणे : काही वेळा मुरवण्याची क्रिया चालू असताना मीठाच्या द्रावणाच्या पृष्ठभागावर यीस्ट वर्गाच्या सूखमजीवांची वाढ होऊन मळी तयार होते. अशा मळीमुळे किण्वनकिया नीट होत नाही व लॅकिटक वर्गातील सूखमंजूनच्या जोडीला विनाशकारी सूखमंजूनचाही पदार्थामध्ये प्रादुर्भाव होतो. अशा तन्हेची मळी तयार होऊ लागल्यास ती ताबडतोव काढून टाकणे आवश्यक असते. मीठाच्या द्रावणात काही प्रमाणात शिरका मिसळल्यास यीस्टचा संसर्ग टाळता येतो व लॅकिटक अम्ल तयार होण्याची क्रिया विनाव्यात्यय चालू राहते.

६. गढूळपणा येणे : काही वेळा मुरवण्यासाठी ठेवलेल्या भाज्यांमुळे शिरक्याला गढूळपणा प्राप्त होतो व त्यामुळे पदार्थाचा चाढा आकर्षकपणा कमी होतो. असे मुख्यतः टणक पृष्ठभाग असलेल्या भाज्यांच्या चाचतीत घडते (उदा. संबंध कांदे). पृष्ठभागाच्या टणकपणामुळे शिरक्यातील असेटिक अम्ल भाजीच्या अंतर्भूगत पुरेशा प्रमाणात खोलवर शिर शकत नाही. भाजीत मुळातच असलेले सूखमंजू असेटिक अम्लाच्या क्रियेने नष्ट न झाल्याने त्यांचे विनाशकारी कार्य चालूच रहाते. भाजी आतून नासू लागते व त्यातील घटकद्रव्ये चाहेर पडून शिरक्याला गढूळपणा देतात. शिरक्याला गढूळपणा येण्याचे आणखी एक कारण असे असू शकते की भाजीतील किंवा मीठामधील कॅलशिअम मेंग्रेशिअम,

आणि लोह यांच्या क्षारांची शिरक्यामधील असेटिक अम्लाशी रासायनिक प्रक्रिया ज्ञात्यामुळे शिरक्यात गढूळपणा निर्माण होतो.

पाश्चात्य पद्धतीच्या लोणच्यांचे प्रकार :

पाश्चात्य पद्धतीची लोणाची प्रामुख्याने मीठ व शिरका वापरून टिकवलेली असतात हे आधी आलेल्या माहितीबरून लक्षात येईल, चव व स्वादाच्या दृष्टीने पाश्चात्य लोणच्यांचे सर्वेसाधारण ४ प्रकार पडतात. आंबट, गोड, मसालेदार आणि मोहरीयुक्त असे हे ४ प्रकार संभवतात. पाश्चात्य लोणच्यांमध्ये कांद्याची लोणाची अतिशय लोकप्रिय व महत्वाची आहेत. त्याशिवाय काकडी, बीट, कोवी, अकोड, बडिशेप, सफरचंद वगैरे प्रकारच्या निरनिराळ्या फळांपासून व भाज्यांपासून स्वतंत्रपणे किंवा एकत्रित पद्धतीने केलेली लोणाची वापरली जातात.

कांद्याची लोणाची : कांद्याची लोणाची किणवनाशिवाय अगर किणवनासहित केली जातात.

किणवनाशिवाय लोणाचे करण्यासाठी तयार कोरडे व स्वच्छ कांदे वेऊन त्यांची साले काढली जातात. त्याचप्रमाणे ८५° सॅलोमीटर तीव्रतेच्या मीठाच्या द्रावणात हे कांदे हवाचंद रीतीने ४८ तास मुरवले जातात. त्यानंतर आ द्रावणातून काढून मीठाच्या तीव्र द्रावणात मुरवले जातात. कांद्याचा रंग घालवण्यासाठी अल्प प्रमाणात पोर्टेशियम मेंटेशिय-सल्फाईट हे द्रव्य घालण्यात येते. २ आठवडे मुरल्यावर लोणाचे तयार होते.

किणवनासह लोणाचे तयार करण्यासाठी कांदे २ ते ३ दिवस मीठाच्या सौम्य द्रावणात भिजत घालण्यात येतात. त्यानंतर ४ ते ५ दिवस ते ५०° सॅलोमीटर तीव्रतेच्या मीठाच्या द्रावणात भिजत घातले जातात. त्यानंतर हे मीठाचे द्रावण बदलून ६०° सॅलोमीटर तीव्रतेच्या द्रावणात मुरवले जातात. मीठाच्या द्रावणाची तीव्रता हळूहळू ८०° सॅलो-मीटरपर्यंत वाढवण्यात येते. ४ ते ५ दिवसांनंतर हे कांदे मीठाच्या द्रावणातून काढून १२ तास गरम पाण्यात बुडवण्यात येतात. नंतर ते ४% असेटिक अम्लाच्या द्रावणात २४ तास ठेवण्यास येतात. अशा तंहेने किणवनकिया पूर्ण होऊन व मुरुन तयार झालेले कांदे कंद तोंडाच्या काचेच्या चाटल्यात भरून त्यावर ते पूर्णपणे बुडतील एवढा शिरका भरण्यात येतो. रंगासाठी लाल मिरच्यांचे तुकडे घालण्यात येतात. चाटल्यास पांढर्या मोहरीचे दाणे शोभेसाठी घातले जातात. शिरका पांढरा किंवा लाल रंगाचा वापरता येणो व तो साधा किंवा मसाल्याच्या पदार्थांचा अर्क घातलेला असतो.

बरील प्रकारची लोणची तयार होण्यासाठी काही दिवस लागतात. त्या ऊलट जलद पद्धतीने कांवाची लोणची बनवण्यासाठी पुढील २ पद्धती वापरता येतात. पहिल्या पद्धतीत लहान कांदे सोलून उकळत्या पाण्यात शिजवले जातात. उकडलेले कांदे ८ किलो व १ किलो कोरडे मीठ द्याप्रमाणात कोरड्या मीठामध्ये २४ तासपर्यंत मुरवण्यात येतात. मुरवण्याच्या काळात ते मधूनमधून ढवळावे लागतात. सुटलेले पाणी शेवटी काढून ते साय्या अगर मसाल्याच्या शिरक्यामध्ये साठवून ठेवले जातात व अशा तप्हेने वापरावयास तयार होतात. दुसऱ्या पद्धतीत मसाल्याच्या शिरक्यामध्ये थोडे मीठ घालून त्यामध्ये सोललेले कांदे १५ मिनिटे शिजवले जातात. त्यानंतर आधीचा शिरका काढून याकून ताज्या व थोड्या गरम केलेल्या शिरक्यामध्ये मुरण्यासाठी बुडवून ठेवले जातात. चांगले मुरल्यावर खाण्यासाठी तयार होतात.

बीटचे लोणचे : बीटचे कंद उकळत्या पाण्यात अगर वाफेवर शिजवून घेतले जातात. त्यानंतर साले काढून कळांचे तुकडे, काप अगर चकळ्या केल्या जातात व चाटलीत अगर वरणीत भरून ६% तीव्रतेचा शिरका तोडापर्यंत भरला जातो. वाटल्यास शिरक्यामध्ये मीठ अगर मसाला घातला जातो.

कोबीचे लोणचे : कोबी चिरून त्यावर कोरड्या मीठाचा पातळ थर दिला जातो. ४ किलो चिरलेल्या कोबीस १०० ग्रॅम मीठ हे प्रमाण योग्य असते. पसरलेल्या कोबीवर लाकडी फळी दाढून ठेवून व त्यावर वजन ठेवून २४ तास ठेवल्यानंतर कोबीला सुटलेला रस काढून टाकळ्यात येतो व ती मसाल्याच्या शिरक्यात बुडवून ठेवण्यात येते. ही शिरक्यात मुरण्याची किंवा मधून मधून ढवळून २४ तासपर्यंत केली जाते. शेवटी जुना शिरका बदलून ताजा शिरका भरण्यात येतो व हवाबंद अवस्थेत बाटल्यात किंवा वरण्यात साठवल्यावर लोणचे वापरण्यास तयार होते.

सॉवर क्रॉट : कोबीच्या किण्वनकिया करून केलेल्या लोणच्यास सॉवरक्रॉट असे म्हणतात. हा लोणच्याचा प्रकार युरोपमधील व अमेरिकेतील काही भागात अत्यंत लोकप्रिय आहे. सॉवरक्रॉट बनवण्याची पद्धत साधारणत: पुढील प्रमाणे आहे. कोबीचे चांगले कंद निवळून ते चांगले चिरले जातात. ४ किलो चिरलेल्या कोबीस १०० ग्रॅम मीठ अशा प्रमाणात एकत्र करून हे मिश्रण लाकडी पिंपात अगर वरणीत भरून ठेवण्यात येते. हे मीठाचे प्रमाण कोबीच्या वजनाच्या सुमारे २५% एवढे भरते. २५ ते २८° सें. तपमानावर बरील मिश्रण ८ ते १२ दिवस किण्वनासाठी ठेवले जाते.

कोबीमध्ये स्वभावतःच पुरेशा प्रमाणात लॅक्टिक वर्गीतील सूक्ष्मजंतू उपस्थित असतात व त्यायोगे किण्वनाद्वारे लॅक्टिक अम्ल तयार होते. माफक प्रमाणात घातलेल्या

मीठामुळे हानिकारक सूक्ष्मजंतूच्या बाढीला आला चसून लॅक्टिक जंतूना त्यांच्या कायी-साठी संरक्षण मिळते. अल्प प्रमाणात या किणवनामध्ये यीस्टची बाढ होते परंतु लॅक्टिक अम्लामुळे त्यांचे कायी मर्यादित ठेवले जाते. किणवनाच्या अखेरीस कोवीस मुटलेल्या रसामध्ये १८% पर्यंत लॅक्टिक अम्लाची तीव्रता तयार होते. किणवनासाठी आवश्यक असलेल्या प्रमाणात कोवीमध्ये साखर वर्गातील रसायनिक द्रव्ये नैसर्गिक रीत्याच असतात. किणवनक्रिया पूर्ण झालेले सॉवरक्रॉट गरम पाण्यात निंजतुक करून गरम अवस्थेत सीलवंद बाटल्यात भरण्यात वेते. तयार सॉवरक्रॉटमध्ये लॅक्टिक अम्लाच्या जोडीला अल्प प्रमाणात असेटिक अम्ल व मद्याके तयार होतो. तयार सॉवरक्रॉट डबावंद अवस्थेतही साठवण्यात येते व ते दीर्घकाळ ठिकून राहते.

काकडीचे लोणचे : काकडीच्या लोणच्याचे ३ महत्त्वाचे प्रकार पुढे दिले आहेत.

१. काकडीचे मीठातील लोणचे : छोट्या काकड्या स्वच्छ धुवून ४०° सॅलोमीटर तीव्रतेच्या मीठाच्या द्रावणात बुडवून ठेवल्या जातात. काही दिवस मुरल्यावर त्यांचा हिरवा रंग बदलून पिवळटसर होतो. अशा तळेने मीठात मुरवलेली काकडी दीर्घकाळ ठिकू शकते. मीठाच्या द्रावणाची तीव्रता सतत ४०° सॅलोमीटर राहील अशी खवरदारी घेणे आवश्यक असते.

२. काकडीचे शिरक्यामधील लोणचे : छोट्या काकड्या मीठाच्या पाण्यामध्ये काही दिवस मुरल्यावर त्यातून काढून त्या ४० ते ५०° से. तपमानावर गरम पाण्यामध्ये काही वेळ भिजत घातल्या जातात. त्यानंतर पाणी काढून टाकून ४ ते ५% असेटिक अम्ल असलेल्या शिरक्यामध्ये त्या मुरवण्यात येतात. काही दिवस पूर्ण मुरल्यावर साठवण्यासाठी त्या ५ ते ६% तीव्रतेच्या शिरक्यामध्ये बुडवून ठेवल्या जातात. मुरवलेल्या काकड्या मऊ पडल्यास त्याना कडकगण आणण्यासाठी तुरटीच्या अगर कॅलशियम क्लोरोईडच्या द्रावणात थोडा वेळ भिजवल्या जातात.

३. काकडीचे गोड लोणचे : साध्या शिरक्यामध्ये मुरवलेल्या काकड्या साठवण्यासाठी मसाल्याच्या गोड शिरक्यामध्ये बुडवून ठेवल्या जातात. मसाल्याचा गोड शिरका करण्याचा एक पाठ पुढे दिलेला आहे.

८% असेटिक अम्लाचा शिरका ४ लिटर
साखर २ किलो

लंबंग, धने, मोहरी,
सुठ आणि जायपत्री
प्रत्येकी ३ ग्रॅम

वरील मसाल्याचे पदार्थ एकत्र करून एका कापडाच्या पिशवीत घालत ६० ते ६५° सें. तपमानावर एक तास शिरक्यामध्ये उकळण्यात येतात. त्यामुळे मसाल्याचा अर्के शिरक्यात उतरतो. नंतर शिरक्यामध्ये साखर विरघळवण्यात येते. या शिरक्यामध्ये साखरेचे प्रमाण ४०° त्रिक्स व असेटिक अम्लाचे प्रमाण ५% असते. वरील शिरक्यामध्ये चांगल्या मुरलेल्या काकड्या टिकवण्यासाठी ५५° त्रिक्स साखर असलेल्या मसाल्याच्या गोड शिरक्यामध्ये साठवण्यात येतात.

वरील प्रमाणे गोड लोणची करण्यासाठी कांदे, हिरवे टोमेंटो आणि कॉली फ़ोवर या भाज्या स्वतंत्रपणे किंवा काकडीवरोवर एकत्र करून वापरल्या जातात.

सफरचंदाचे लोणचे : सफरचंदाच्या लोणच्याचा एक पाठ पुढे दिला आहे :

सफरचंद ४ किलो

सफरचंदाचा शिरका ८०० मिलीलिटर

साखर २ किलो

दालचिनी, लवंग धने	}	आवडीप्रमाणे
व इतर मसाल्याचे पदार्थ		

सफरचंदे सोडून त्याचे तुकडे केले जातात. मसाल्याच्या पदार्थाचा अर्के शिरक्यामध्ये काढला जातो. त्यानंतर त्यात साखर विरघळली जाते, हे शिरक्याचे द्रावण उकळवून त्यात सफरचंदाचे तुकडे शिजवले जातात. शेवटी हे तुकडे मसाल्याच्या साखर घातलेल्या शिरक्यात चाटलीवंद करून साठवले जातात.

अक्रोडाचे लोणचे : अक्रोडाची काहीशी अपक्षव फळे लोणच्यासाठी योग्य असतात. ही फळे तुरट व कडक असल्यामुळे मुरण्याची किया दीर्घकाळ म्हणजे ३ ते ४ महिने करावी लागते. मुरण्याच्या क्रियेस मदत होण्यासाठी स्टेनलेस पोलादाच्या सुईने अगर चांबूच्या काडीने फळे योचणे हिताचे असते. अक्रोडाचे लोणचे घालण्याच्या २ पद्धती पुढे दिल्या आहेत. पहिल्या पद्धतीत १५०० मिलीलिटर शिरका घेऊन त्यात ३० ग्रेम मीठ व प्रत्येकी १० ग्रेम मिरी, लवंग, कंकोळ व सुंठ हे मसाल्याचे पदार्थ घातले जातात. छिंद्रे पाडलेली अक्रोडाची फळे द्या शिरक्यामध्ये ४ महिन्यापर्यंत मुरवली जातात. मुरण्याची किया पूर्ण झाल्यावर फळांसकट शिरका उकळवण्यात येतो. मुरलेली फळे चांगली शिजल्यावर वापरलेला शिरका काढून टाकण्यात येतो व गरम मसाल्याचा शिरका चाटल्याच्या तोंडापर्यंत भरून त्यामध्ये ही फळे साठवली जातात. सुमारे ३ आठवडे साठवल्यावर हे लोणचे स्वाध्यायोग्य होते.

दुसऱ्या पद्धतीमध्ये अर्धकचे हिरवे अकोड टोन्चून मीठाच्या ०.४% तीव्रतेच्या द्रावणात दोन वेळा ३-३ दिवस याप्रमाणे मुरवले जातात. मुरलेले अकोड काळे होई-पर्यंत उन्हात वाढवले जातात. मसाल्याचा शिरका बनवण्यासाठी ५% असेटिक अम्लाच्या तीव्रतेच्या २ लिटर शिरक्यामध्ये १०० ग्रॅम काळी भिरी, ५० ग्रॅम कंकोळ व ५० ग्रॅम कुरुलेली सुंठ हे मसाल्याचे पदार्थ घातले जातात. वाढलेली फळे काचेच्या बाटल्यांमध्ये भरून त्यावर वरील मसाल्याचा शिरका पूर्ण भरून बाटल्या हवाबंद केल्या जातात. मसाल्याच्या शिरक्यामध्ये साखर घातल्यास गोड शिरका तयार होतो व हा शिरका देखील वरील लोणच्यासाठी वापरता येतो.

फणसाचे लोणचे : कच्च्या हिरव्या फणसाचे लोणचे बनवता येते. त्यासाठी फणसाची कच्ची फळे घेऊन त्यांची कटिरी साल काढून टाकण्यात येते. सोललेल्या फळांच्या १०५ ते २ सेंटीमिटर जाडीच्या चकत्या केल्या जातात. हा चकत्या काचेच्या वरणीत भरून त्यावर ८% तीव्रतेचे मीठाचे द्रावण घालण्यात येते व चकत्या द्रावणात पूर्णपणे बुडविल्या जातात. २४ तासानंतर मीठाचे द्रावण बदलण्यात येते. याप्रमाणे रोज वाढत्या तीव्रतेच्या मीठाच्या द्रावणात मुरवण्याची किया करण्यात येते. द्रावणाची तीव्रता दरवेळी २% नी वाढवली जाते व शेवटी १६% पर्यंत नेली जाते. शेवटच्या तीव्रतेच्या द्रावणात चकत्या ८ ते १० दिवस मुरवल्या जातात. मुरवण्याची किया पूर्ण शाल्यावर हा चकत्या मसाल्याच्या शिरक्यात साठवल्या जातात. त्यामध्ये ८% असेटिक अम्ल असावे. मसाल्यासाठी लवंग, दालचिनी, धने, सुंठ, जायपत्री आणि मोहरी हे पदार्थ योग्य असतात. प्रत्येक पदार्थ २ ग्रॅम या प्रमाणात वापरला जातो. बाटल्यास मसाल्याच्या शिरक्यामध्ये २ किलो शिरक्यास १ ते १०५ किलो साखर वापरावी. तयार पदार्थे टेवण्यासाठी काचेच्या हवाबंद बाटल्या वापरल्या जातात.

ऑलिव्हचे लोणचे : हिरव्या ऑलिव्ह फळाची लोणची अमेरिकेत फार मोळ्या प्रमाणात बनवली जातात. ऑलिव्हचे लोणचे मिठाच्या पाण्यात घातले जाते. लोणच्याचा दर्जा त्यामध्ये वापरलेल्या ऑलिव्ह फळांच्या प्रतीवर अवलंबून असतो.

इतर प्रकारची पाश्चात्य लोणची

कॉली झांवर चिरुन १०% तीव्रतेच्या मीठाच्या द्रावणात मुरवल्यास दीर्घकाळ टिकाऊ व चविष्ट प्रकार तयार होतो.

हिरवे येमंगे, फरसबीसारख्या दोंगा वैरे भाज्यांचीही लोणची घातली जातात. पीच, नासपती, अंजीर, कलिंगाडांच्या साली आणि द्रावे ह्यापासून ही गोड लोणची

बनवली जातात, यासाठी फळांच्या फोडी साखरेच्या सौम्य द्रावणात शिजवून मऊ केल्या जातात व त्यानंतर शिरका, साखर, लवंग, दालचिनी आणि सुंठ यांच्या मिश्रणामध्ये मुखवण्यात येतात. मुरण्याच्या क्रियेच्या अखेरीस सर्व मिश्रण गरम करून नंतर बाटल्यांमध्ये बंद करण्यात येते. चाऊ चाऊ, पिंकेलिली, मेक्सिसकन हॉट आणि मोहरीयुक्त रेलिशेसमध्ये अनेक तन्हेच्या भाज्यांपासून बनवलेल्या लोणच्यांची मिश्रण वापरली जातात. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अनेक तन्हेच्या निरलेल्या भाज्या मिठाच्या सहाय्याने टिकवून व लाकडी पिंपामध्ये बंदिस्त करून त्यांचा सैन्यास पुरवणा करणे अनेक दृष्टीने सोर्योचे ठरले होते.

भारतीय पद्धतीची लोणची

भारतामध्ये अनेक प्रकारची व विविध चवींची लोणची बनवली जातात. भारत मसाल्याच्या पदार्थाचे माहेश्वर असल्यामुळे आणि येथे विविध प्रकारची मोसमी व बारमाही फळे व भाजीपाले मोळ्या प्रमाणावर तयार होत असल्याने आपल्याकडे लोणची, चटप्पा व तत्सम टिकवलेल्या पदार्थांची रेलचेल असणे स्वाभाविकच आहे.

जवळ जवळ प्रत्येक प्रकारचे फळ आणि भाजी कोणत्या प्रकारे टिकवून ठेवण्याची भारतात जुनी प्रथा आहे. स्थानिक आवडीनिवडीमधील फळकामुळे तयार केल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये चवींची विविधता मोळ्या प्रमाणावर आढळते. मीठ, विविध मसाल्याचे पदार्थ, लिंगाचा रस व खाच्यातेले यांचा संरक्षक पदार्थ म्हणून वापर केला जातो. भारतीय लोणच्यामध्ये शिरस्याचा वापर सहसा केला जात नाही. तरी देखील भारतीय व पाश्चात्य मिश्र पद्धतीच्या काही लोणच्यांच्या प्रकारांमध्ये शिरका वापरला जातो. दक्षिण भारतात लोणच्यांसाठी तिळाचे तेल मोळ्या प्रमाणात वापरले जाते व उत्तर भारतात मोहरीचे तेल वापरले जाते. कवचित काही ठिकाणी शेंगदाण्याचे किंवा खोब्याचे तेलही वापरले जाते, वापरलेल्या तेलाच्या फळकामुळे सुदा तयार लोणच्याला वेग-वेगाळा स्वाद व चव प्राप्त होते. पंजाचमध्ये मुळा, कॉली फळावर व गाजर यांची लोणची केली जातात तर मिर्चाचे लोणचे उत्तर प्रदेशातून आले असे मानले जाते. लुंदा हा प्रकार गुजरातचा समजला जातो तर अवकई, कडवू व थोळ ही लोणची दक्षिण भारतात असृंत लोकप्रिय आहेत. आंबटगोड लोणच्यांसाठी आणि चटप्पांसाठी बंगलोर प्रसिद्ध आहे. ही आंबटगोड लोणची बन्याच प्रमाणावर परदेशी निर्यातही केली जातात व त्यामध्ये भारतीय व पाश्चात्य पाककलेचे मिश्रण पहावयास मिळते. गूर-की-आंबरी, कडू काश, मिठी चटणी व कांदा लोणचे हे लोणच्यांचे सिंधी प्रकार प्रसिद्ध आहेत.

फळे व भाज्या : लोणचे करण्यासाठी निवडक ताजी फळे व भाज्या वापराच्या लागतात. फळे व भाज्या योग्य त्या प्रमाणात पक्व असाव्यात, पण अगदी कधि किंवा जादा पिकलेले पदार्थ वापरु नयेत. कुजण्याची अगर सडण्याची किंवा जरी अल्प प्रमाणात सुरु झाली असेल तरी देखील हे पदार्थ टाळावेत, कारण त्यामुळे तयार पदार्थाच्या रुपाला किंवा रुचीला वाढा येण्याची शक्यता असते, असा दोष निर्माण झाल्यास तो मसाल्याच्या पदार्थामुळे पूर्णपणे झाकता येत नाही व तयार पदार्थाची प्रत अपेक्षेपेक्षा निकृष्ट ठरते. फळे व भाज्या स्वच्छ धुवून त्यावरील पाणी नियकून देण्यात येते, लोणचे घालण्याची व पाककृती करण्याची जागा स्वच्छ असावी म्हणजे हानिकारक सूखमजंतूचा प्रादुर्भाव टाळणे शक्य असते, वापरायची सर्व साधने व साहित्य पूर्णतः स्वच्छ असावीत, शक्य झाल्यास वापरायची भांडी व साठवण्यासाठी लागणाऱ्या बरण्या किंवा बाटल्या निर्जनुक केल्या जातात, निर्जनुकीकरण करण्यासाठी उकळत्या पाण्याचा वापर करावा, बाटल्यांची वूचे व झाकणे ही सुद्धा निर्जनुक करावीत.

मसाले : वापराच्यास लागणारे विविध मसाल्यांचे पदार्थ चांगल्या प्रतीचे व भेसल्विरहीत आहेत याची खाची करण्यात यावी, शक्य असल्यास प्रस्तिकच्या पिशव्यात पॅकबंद केलेले व ‘अंगमार्क’ शिक्का असलेले मसाल्याचे पदार्थ खरेदी करावेत, काही वेळा मसाल्याचे पदार्थ वारीक कुटून अगर पूढ करून घेणे आवश्यक असते, अशा वेळी चांगल्या दर्जाची पूढ तयार मिळाल्यास वापरण्यास हरकत नसते, खाच्यातेले सुद्धा शुद्ध व भेसल्विरहीत असल्याची खाची करण्याची आवश्यकता असते, मान्यवर उत्पादकांच्या सीलबंद डब्बातील खाच्यातेले बहुधा विश्वासाई असतात, मीठाचाही दर्जा आवश्यक तितका चांगला असल्या ची खचगदारी ध्यावी.

साहित्य व कृती : लोणच्यासाठी लागणारे सर्व जिन्स स्टेनलेस पोलादाच्या भाड्यांमध्ये किंवा लाकडी पसरट विंपामध्ये व्यवस्थित एकत्र करण्यात येतात व त्यानंतर ते काचेच्या बाटल्यात तोंडापर्यंत भरण्यात येतात, त्यानंतर बाटल्यांमध्ये गरम केलेले खाच्यातेल भरून उरलेली सर्व जागा हवाविरहीत करण्यात येते, गरम तेल पुरेशा प्रमाणात वापरल्यास लोणच्याचा स्वाद, रुची व टिकाऊपणा वाढपण्यास मदत होते, भरलेल्या बाटल्या घट झाकणारे वंदिस्त करून तीव्र उण्णतेपासून दूर साठल्या जातात, झाकणे वारंवार उघडणे हिताचे नसते कारण त्यामुळे सूखमजंतूचा प्रादुर्भाव होण्यास संधी मिळते, एकदा लोणच्याच्या पृष्ठभागावर बुरशीसारख्या सूखमजीवांचा योडासाही शिरकाव झाल्यास तस्यतः असे लोणचे फुकट गेले असे समजावे, बुरशी काढून टाकून पृष्ठभागावर पुढ्हा नवीन गरम तेल घातल्यास बहुधा पुढ्हा बुरशी येणे व लोणच्याची अधिक खराबी होणे टाळणे शक्य

असते परंतु त्याचा दर्जा पुन्हा मूळ लोणच्याची सहसा बरोवरी करू शकत नाही. क्वचित बुरशीची लागण ज्ञालेल्वा लोणच्यामध्ये अपायकारक रासायनिक द्रव्ये अगर विपार निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

भारतीय लोणच्यांचे विविध प्रकार

काही प्रकारची भारतीय लोणची अशा पद्धतीने तयार केली जातात की त्यापासून टिकाऊपणाची अपेक्षा मर्यादित म्हणजे काही दिवसांची असते. त्या उलट किंत्येक लोणच्याचे प्रकार वर्षानुवर्षे टिकवून ठेवण्याच्याच हेतूने केले जातात व अनेकदा त्यांचा स्वाविष्टपणा व चविष्टपणा मुरण्याच्या काळाप्रमाणे वृद्धिगत होत जातो. वरील दोन्ही प्रकारच्या लोणच्यांचे पायाभूत तत्व जरी एक असले तरी त्यातील घटक जिन्नस व कृतीतील तपशील यामध्ये योडा फरक असतो. अल्पकाळ टिकणाऱ्या लोणच्यासाठी मुरण्याचा काळ फारच योडा असतो व ती लोणची तयार करताना खाद्यतेले वरून घालण्याची आवश्यकता नसते.

भारतीय पद्धतीची लोणची करण्यासाठी आंचा, मिर्ची, लिंबू, आवळे, आले, हे पदार्थ प्रामुख्याने वापरले जातात. त्या शिवाय टोमेंटो, कांदा चटाटा, पपया, फणस, काळें, वांगी, गाजर, बीट, ओला वाटाणा, करवंदे, नवलकोळ, कोळी फँूवर वगैरे फळभाज्या व फळे स्वतंत्रीत्या व एकत्रित पद्धतीने मिश्र लोणची करण्यासाठी वापरली जातात.

आंब्याची लोणची : आंब्याची लोणची संबंध देशभर निरनिराळ्या पद्धतीने मोळ्या प्रमाणावर केली जातात. त्यामध्ये वापरण्यात येणारा मसाला व खाद्यतेलाचा प्रकार यामध्ये स्थानपरत्वे बराच फरक पडतो. आंब्याची लोणची सर्वसाधारणे १ ते २ वर्षे सहज टिकतात. आंचा हे फळ भारताची सर्वस्वी मक्तेदारी असल्यामुळे त्यापासून बनवलेल्या लोणच्यांना परदेशातही मोठी मागणी असते.

आंब्याचे लोणचे बनवण्याची रीत सर्वसाधारणणे पुढीलप्रमाणे आहे. पूर्ण वाढ ज्ञालेले पण वाढा न ज्ञालेले कधे आंबे (कैरी) स्वच्छ करून त्याचे काप अगर तुकडे केले जातात. कोयी काढून टाकल्या जातात. हे काप अगर तुकडे २ ते ३% मीठाच्या द्रावणात काही वेळ बुडवून ठेवणे हिताचे असते, कारण त्यामुळे ते काळे पडत नाहीत. नंतर त्या फोडी १ किलोस २५० ग्रॅम मीठ द्या प्रमाणात एकत्र करून ४ ते ५ दिवस रंग पिवळसर होईपर्यंत घंद भांड्यात ठेवल्या जातात. अशा तन्हेने मुरलेल्या फोडीमध्ये मसाल्याचे पदार्थ एकत्र करून त्या ब्राटल्यात भरण्यात येतात व त्यावर गरम तेल घालण्यात येते. २ ते ३ आठवडे मुरल्यावर लोणचे खाण्यास तयार होते. मसाल्यासाठी मेथीची पूळ फ-६ अ

४ भाग, हळद १ भाग, तिखट १ भाग, काळया मिरीची पूळ १ भाग, मोहरीची पूळ १ भाग व हिंग पूळ १ भाग हे मिश्रण चांगले एकजीव करून ४ किलोस २५० ग्रॅम या प्रमाणात वापरले जाते. वाटल्यास जिरे किंवा बडिशेप यांचा वापर केला जातो.

वरील सर्वसाधारण पद्दतीत व मसाल्याच्या मिश्रणाच्या घटकात फरक करून तयार होणाऱ्या विविध प्रकारांची कांही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

फोडणीचे लोणचे : ह्या प्रकारात तिळाच्या तेलात फोडणी करून त्यामध्ये इतर मसाल्याचे पदार्थ व कैरीच्या फोडी एकत्र केल्या जातात. त्या बरणीत भरून त्यावर गरम तीळाच्या तेलाचा १ सेंटीमिटर जाडीचा थर देण्यात येतो.

शिरक्याचे लोणचे : शिरक्यामध्ये आंब्याच्या फोडी घालून तो उकळवण्यात येतो व त्यामुळे फोडी उकडल्या जातात व मऊ पडतात. नंतर त्यामध्ये लसणीचे तुकडे, साखर, मीठ, तिखट, खसलस वर्गेरे पदार्थ एकत्र करून हे मिश्रण शिजवण्यात येते. वाटल्यास मनुका व खारकेचे तुकडे घातले जातात. ते शिरक्यानंतर वाटल्यात भरून त्यावर गरम शिरका घालण्यात येतो व वाटल्या घट झाकणे लावून चंद करण्यात येतात. काही लोणच्यांच्या प्रकारांमध्ये मोहरी जास्त प्रमाणात घालून लोणच्यास विशिष्ट तीत्र वास आणण्यात येतो.

आंब्याच्या लोणच्यांच्या काही प्रकारात थोडेसे पिकलेले किंवा पूर्ण पिकलेले आवे वापरले जातात. महाराष्ट्रामध्ये व गुजरातमध्ये लोणच्यासाठी कवे आवे प्रामुख्याने वापरले जातात. मसाल्यासाठी तिखट, जिरे, हळद, मोहरी, हिंग व बडिशेप वापरण्यात येतात. जिरे बहुधा भाजून घेण्यात येते. हिंगाची व हळदीची तेलात फोडणी करण्यात येते व टिकवण्यासाठी गरम तीळाचे तेल वापरले जाते. गोमंतकीय पद्दतीत मेथी व लसूण वापरण्यात येतात. वेगाली पद्दतीत बहुतांशी वरील प्रमाणेच मसाल्याचे पदार्थ वापरले जातात परंतु त्यांची प्रमाणे थोडी वेगठी असतात. पंजाबमध्ये लोणच्यांसाठी मोळ्या आकाराचे तयार आवे वापरले जातात. गराच्या फोडी, मोहरीचे तेल, मीठ, हळद, मेथी, तिखट व कांदा हे पदार्थ एकत्र करून हे मिश्रण ५ दिवस उन्हामध्ये ठेवण्यात येते व नंतर मोहरीच्या तेलात टिकवले जाते.

आंत्र प्रदेशात अवकई नांवाचे लोणच्याचे २ प्रकार केले जातात. पहिल्या प्रकारात तयार आंब्याच्या गराच्या फोडी करून त्या उन्हात बाळवस्या जातात. त्यानंतर त्यामध्ये मीठ, मोहरीची पूळ, हळदीची पूळ, बडिशेप, चण्याची डाळ व तीळाचे तेल हे पदार्थ घालण्यात येतात. सुमारे एक आठवड्याने हे लोणचे वापरावयास तयार होते.

अवकाईच्या दुसऱ्या प्रकारात तयार आंब्याच्या फोडी घेऊन मसाल्याच्या पदार्थावरोवर त्याचे थर घातले जातात. प्रथम आंब्याच्या फोडी, त्यावर मोहरीची पूळ, तिखट, हळदीची पूळ, हिंगपूळ, तेलात तळलेली मेथी व मीठ असे थर घालण्यात येतात. नंतर चमच्याने योडे ढवळून २ दिवस मुरल्यावर वर उकळवून थंड केलेले तीळाचे तेल घालण्यात येते.

वरील प्रकाराशिवाय उन्हात सुकवलेल्या आमचुराचे लोणचे, मीठात मुरवलेल्या कोवळ्या कैन्या व त्यांचे लोणचे हेही प्रकार काही प्रमाणावर तयार केले जातात.

लिंबाची लोणची : लिंबाच्या लोणच्यांचेही अनेक प्रकार तयार करण्यात येतात. संघंघ लिंबाची किंवा फोडीची, गोड, तिखट, आंबटगोड अशा विविध प्रकारांची लोणची करता येतात. लिंबाच्या लोणच्यांच्या सर्वसाधारण प्रकारात चांगली तयार लिंबे घेऊन ती ४ भागात उभी कापली जातात, १ किलो लिंबास २५० ग्रॅम मीठ या प्रमाणात ती लिंबे एकत्र करण्यात येतात व बरण्यामध्ये तु आकारापर्यंत भरण्यात येतात. बरण्यातील उरलेल्या जागेत लिंबाचा रस घालून फोडी पूळीपणे तुडवल्या जातात. १ आठवडा मुरल्यावर लिंबाचा पिवळा रंग बदलून तांबूस होतो व हे लोणचे वापरण्यास तयार होते.

वरील लोणचे फक्त मीठाच्या सहाय्याने केलेले असते. मीठाच्या जोडीला लाल तिखट, मेथी, हिंगपूळ यांची तीळाच्या तेलात फोडणी करण्यात येते. काही लोणच्यांच्या प्रकारात मसाल्याच्या जोडीला साखर अथवा गूळ वापरून लोणच्यास आंबटगोड चव आणण्यात येते. वर वर्णन केलेले सर्व प्रकार थंड पद्धतीने केलेले असल्यामुळे मुरवून लोणचे तयार होण्यास काही दिवस जावे लागतात. मुरण्याचा वेळ वाचवून लोणचे लवकर तयार होण्यासाठी लिंबाच्या फोडी वाफवून घेतल्यास तो हेतू साध्य होतो.

महाराष्ट्रीय पद्धतीच्या लिंबाच्या लोणच्यात मोहरीची पूळ व काही वेळा लाल तिखटाएवजी लाल अगर हिरवी मिर्ची ही वापरली जाते. गुजराती प्रकारच्या लोणच्यां-मध्ये लिंबे उभ्या ४ भागात चिरली जातात पण त्या फोडी पूळीपणे न कापता खाली जोडलेल्याच ठेवल्या जातात. साखर, वेळची, काळी मिरी, जिरे व लवंग हे पदार्थ वापरले जातात. सिंधी प्रकारच्या लिंबाच्या लोणच्यात हिरव्या मिर्ची व आले घालण्यात येतात व मसाल्याने भरलेली उभी चिरलेली लिंबे मुरण्यासाठी १ आठवडा उन्हात ठेवण्यात येतात. आणखी एका प्रकारात लिंबांचे घारीक तुकडे करून हिरवी मिर्ची व मसाला याघरोवर वाटून त्यांचा लगदा करण्यात येतो आणि त्यास तेलाची फोडणी देण्यात येते.

लिंगाच्या लोणच्याच्या एका आंबटगोड प्रकारात संवेद लिंगे मीठाच्या उकळत्या पाण्यात शिजवून घेण्यात येतात. उकडलेली लिंगे मीठ, साखर व शिरका यांच्या द्रावणामध्ये शिजवून त्याच मिश्रणात तीन ते चार दिवस मुरवण्यात येतात. मुरल्यावर शिरक्यामध्ये हवावंद बाटल्यात साठ्डून ठेवल्यावर वापरण्यास तयार होतात.

मिर्च्यांची लोणची : मिर्च्यापासूनही अनेक प्रकारची लोणची केली जातात.

एका पद्धतीत हिरव्या मिर्च्या, लिंगांचा रस, मीठ, मसाला व स्वादतेल हे पदार्थ वापरले जातात. मसाल्याच्या मिश्रणात मोहरी, मेथी, हिंगपूढ व हळदपूढ हे पदार्थ वापरले जातात. काही वेळा मसाल्याच्या पदार्थाची तेलात फोडणी करून वापरण्यात येते. मोहरी-युक्त लोणच्यांच्या काही प्रकारात मोहरी वाढून किंवा पुढीच्या स्वरूपात जास्त प्रमाणात वापरली जाते व त्यामुळे लोणच्याला मोहरीचा तीव्र वास व चव येते. अशा लोणच्यात लिंगांचा रस कमी प्रमाणात वापरला जातो. वरील प्रकारची बहुतेक सर्व लोणची थंड पद्धतीने केली जातात व त्यामुळे ती काही दिवसानंतरच खाण्यायोग्य होतात. मुरण्याचा काळ कमी करावयाचा असल्यास मिर्च्या वाफवून घेतल्या व नंतर त्याचे इतर पदार्थांवरोवर मिश्रण केले तर हा हेतु साध्य होतो त्याशिवाय मसाला भरून सुकवलेल्या मिरच्याही तयार केल्या जातात.

इतर प्रकारची लोणची

आवळ्याचे लोणचे : आवळ्याच्या लोणच्यासाठी आवळे वाफेवर उकडून घेण्यात येतात. आवळ्याच्या तिखट लोणच्याच्या एका प्रकारात मोहरी आणि हिंगाची तेलात फोडणी करण्यात येते. त्यामध्ये इतर उकडलेले आवळे एकत्र करून त्यामध्ये मीठ, हळद पूढ, तिखट व मेथी घाळून १० मिनिटे हे मिश्रण गरम करण्यात येते. थंड करून १ ते २ दिवस मुरल्यावर लोणचे वापरावयास तयार होते. वरील लोणच्याचा प्रकार दक्षिणात्य पद्धतीचा आहे. आवळ्याच्या इतर काही लोणच्यांमध्ये गूळ अगर साखर घाळून मिश्र चव आणण्यात येते.


आल्याचे लोणचे : आल्याचे तुकडे स्वच्छ करून साली काढून चारीक विरण्यात येतात. लिंगाचा रस, मीठ, मोहरी हे पदार्थ एकत्र करून त्यात आल्याचे तुकडे मुरवण्यात येतात. लिंगाच्या रसाएवजी चिंचेचा लगदा वापरता येतो पण तसे केल्यास लोणचे फारसे टिकाऊ होत नाही. गूळ किंवा साखर वापरून आल्याची आंबटगोड लोणचीही वालण्यात येतात.

वरील लोणच्यांव्यतिरिक्त टोमॅटो (लाल किंवा हिरवे), काकडी, चोटे बटाटे,

योटे काढे, पपई, कणस, काळे, वांगी, इल्यादि फळे व भाज्यांपासून लोणची बनविली जातात. मसाल्यासाठी जिरे, हळद, तिखट वर्गेरे पदार्थ वापरले जातात. जोडीला ओल्या मिरच्या, कांदा, लसून, मीठ, साखर, गूळ, खाद्यतेल व शिरका द्याही पदार्थांचा वापर केला जातो. मुरण्याचा वेळ लोणच्यांच्या प्रकारानुसार वेगवेगळा असतो.


मिश्र लोणची : अनेक तंहेच्या फळांच्या व भाज्यांच्या मिश्रणांपासून लोणच्यांचे विविध प्रकार केले जातात, बहुतेक भाज्यांच्या लोणच्यांत लिंचाचा रस वापरून अमलता आणली जाते. निरनिराळ्या फळांचे अगर भाज्यांचे प्रमाण, मसाल्यांचे प्रकार, तिखट, अंबट, गोड अगर मिश्र चव, कांदा, लसून द्यांचा वापर, खाद्यतेल अगर शिरक्याचा उपयोग, अशा अनेक तंहेने हे विविध प्रकार करता येतात व टिकाऊपणांच्या चावतीतही त्यांच्यामध्ये तकावत असते. स्थानिक आवडनिवड, कळूनमान व फळांची व भाज्यांची हळगामी उपलब्धता यानुसार हे लोणच्यांचे प्रकार रुढ होतात. दक्षिणात्य पद्धतीच्या लोणच्यांमध्ये केळी व नारळ यांचाही मोळ्या प्रमाणावर वापर केला जातो. खाद्यतेल म्हणून खोबन्याचे तेलहीं वापरण्यात येते. काही लोणच्यांच्या प्रकारात वेदाणा, खजूर, सारीक वर्गेरे अनेक प्रकारचे सुक्या मेव्यांचेही पदार्थ वापरले जातात.

पाश्चात्य व भारतीय प्रकारची विविध पद्धतीची लोणची करण्यासाठी अनेक तंहेची यंत्रसामुद्दी उपलब्ध आहे. आकृती २५ मध्ये कोवी, बीट वर्गेरे भाज्या चिरण्याचे यंत्र दाखवले आहे. आकृती २६ मध्ये चिरलेल्या भाज्या गरम पाण्याने वाफवण्याचे यंत्र दर्शविले आहे. आकृती २७ मध्ये विविध तंहेची छोटी हल्यारे किंवा अवजारे दिसत आहेत.




आकृती २५ :

कोवी, बीट वर्गेरे
भाज्या चिरण्याचे यंत्र.



आकृती २६ : भाज्या गरम पाण्याने वाफवण्याचे यंत्र.



आकृती २७ : फळे व भाज्या टिकिविण्यासाठी तयार करण्याकरता वापरण्यात येणारी छोटी अवजारे.

ब. सॉसेस् व केचप्स

सॉसेस् व केचप्स : विविध तन्हेच्या फळांचे व भाज्यांचे गर, साखर, मीठ, शिरका व मसाल्याचे पदार्थ एकत्र करून शिजवून तयार केलेल्या द्रवपदार्थाना सॉसेस् म्हणून ओळखले जाते, कधी कधी त्यामध्ये पिष्ठपूड व डिक द्यांचाही वापर करण्यात येतो.

सॉसेस्न्चा वापर रोमन काळापासून केल्याचा उल्लेख आढळतो, प्रचलित पद्धतीच्या सॉसेस्न्चा शोध व ती तयार करण्याची कला फ्रान्समधील आहे असे मानले जाते, पूर्वीच्या काळी सॉसेस्न्चा वापर प्रामुख्याने मांसाहारी पदार्थांचा उग्र व तीव्र दर्पे कमी करण्यासाठी किंवा झाकण्यासाठी केला जात असे, त्याशिवाय कोरडे पदार्थ खाण्याइतपत ओलसर करण्यासाठी किंवा खाचपदार्थाना उत्तेजक चव व रंग आणण्यासाठी सॉसेस्न्चा महत्वाचा उपयोग केला जातो.

उत्तम टिकाऊपणासाठी तयार सॉसमध्ये कमीत कमी १.२% अम्लता (असेटिक अम्लाच्या स्वरूपात) भ्राती लागते, त्यासाठी सॉसमध्ये शिरक्याचे स्थान फार महत्वाचे आहे, सर्व सॉसेस्मध्ये ट्रोमेटो सॉसचे महत्व लोकप्रियतेच्या व वापराच्या दृष्टीने अधिक आहे, ट्रोमेटोमधील लायकोपिन या रंगद्रव्यामुळे ट्रोमेटोला व त्यापासून केलेल्या सॉसला आकर्षक लाल रंग प्राप्त होतो, लाल मिर्चीपासून केलेल्या मिर्चीच्या सॉसलाही लाल रंग असतो, इतर सॉसेस् बहुधा पिंगट, पिवळ्या किंवा पांढरट रंगाची असतात, काही सॉसेस्ना केरामलचा रंग देण्यात येतो.

सॉसेस्चे सर्वसाधारण दोन विभाग करण्यात येतात, १. पातळ सॉसेस् २. दाट सॉसेस्, सॉस व केचप द्यामध्ये मसाल्याचे पदार्थ वापरण्याची पदत व प्रमाण द्यावावत थोडा फरक असतो, साधारणत: केचपमध्ये मसाल्याच्या पदार्थांचे प्रमाण जास्त असते, अनेकदा केचपमध्ये शिरक्याचे प्रमाणही जास्त असते, केचपमध्ये मसाल्याचे पदार्थ पुढीच्या स्वरूपात वापरले जातात, तर सॉसमध्ये मसाल्याच्या पदार्थांचा शिरक्यामधील अर्के किंवा तयार स्वरूपातील अर्के वापरले जातात, केंद्रसप व केचप द्या पदार्थांमध्येही मूलत: फारसा फरक नाही.

१. पातळ सॉसेस् : पातळ सॉसमध्ये डुर्सेस्टर सॉस हे सर्वांत महत्वाचे सॉस आहेत, द्या सॉसला मसाल्याचा तीव्र वास व चव असते, या व्यतिरिक्त योर्कशायर रेलिश, अठंग्याचे सॉस वगैरेप्रकारची अनेक तिखट सॉसेस् या वर्गात मोडतात, पातळ सॉसमध्ये फळे, मसाल्याचे पदार्थ व सुरंगधी द्रव्ये द्यांचे शिरक्यामधील अर्के वापरलेले असतात, त्यामुळे अशा प्रकारची सॉसेस् पातळ व प्रबाही असतात.

शिरक्यातील विविध अर्कांचे मिश्रण बरेच दिवस मुरण्यासाठी ठेवण्यात येते, त्यायोगे पदार्थाचा स्वाद परिपक्व होतो व त्यातील दोष नाहीसे होण्यास मदत होते. मुरवण्यासाठी वहुधा लाकडी पिंपे वापरण्यात येतात, शिरक्यातील अर्क करण्यासाठी फळे व मसाळ्याचे पदार्थ उण्णातेच्या सहाय्याने उकळवल्यास थ्या पद्धतीला गरम पद्धत असे म्हणतात. द्या उलट न तापवता दीर्घकाळ मुरत ठेवल्यास त्या पद्धतीला खंड पद्धत असे म्हणतात.

तुर्स्टर सॉसचेही अनेक पाठ आहेत, त्यातील एक पाठ खालीलप्रमाणे आहे,

मालट शिरका	५	लिटर
चिंच	२५०	ग्रॅम
लसूण	६०	ग्रॅम
कांदा	६०	ग्रॅम

व्हेनिला वास आवश्यकतेप्रमाणे

लिंबाचा वास	३	ग्रॅम
सुठीची पूऱ्ड	६०	ग्रॅम
मीठ	३०	ग्रॅम
जिरे	१९	ग्रॅम
जायफळ	१०	ग्रॅम
दालचिनी	१०	ग्रॅम
लवंग	१०	ग्रॅम
साखर	२	किलो
लिंबाचा रस	५००	मिलीलिटर
एथिल ऑसिटेट	०.५	ग्रॅम
केरामल रंग	आवश्यकतेप्रमाणे	

चिंच आणि शिरका एकत्र करून ते द्रावण गाळून घेण्यात येते. लसूण, कांदा, सुठपूऱ्ड, जिरे, जायफळ, लवंग आणि दालचिनी यांचे मिश्रण करून त्यांचा शिरक्यामध्ये अर्के काढला जातो. द्या अर्कामध्ये लिंबाचा वास, व्हेनिलाचा वास, साखर, मीठ, लिंबाचा रस व एथिल ऑसिटेट हे पदार्थ घातले जातात. नंतर हे मिश्रण गाळून मुरण्यासाठी लाकडी पिंपात दोन महिने साठवले जातो. मुरण्याची क्रिया पूर्ण झाल्यावर केरामलचा

रंग घातला जातो, तयार सॉस काळ्या तांबूस रंगाचे असते व ते स्वच्छ गाळून काचेच्या बाटल्यात भरण्यात येते.

बुंसेस्टर सॉसच्या अन्य काही प्रकारात मुरवण्याचा काळ सहा महिनेपर्यंत वाढवला जातो, अकोडाचे केचप, सोया सॉस, साखरेची किंवा गुळाची मळी, मोहरी (काळी) वैगरे पदार्थही वापरले जातात, तयार बुंसेस्टर सॉसमध्ये तलाला बहुधा थोडा गाळ वेगळा होऊन साठून राहतो, त्यासाठी वापरण्याच्या वेळी हे सॉस हलवून एकजीव करून घ्यावे लागते.

२. दाट सॉसेस : दाट सॉसेसमध्ये टोमेंटोचे सॉस सर्वात महत्वाचे आहे, त्याशिवाय पांढरे सॉस, चिळी सॉस, अननसाचे सॉस वैगरे अनेक प्रकार या वर्गात मोडतात.

टोमेंटो सॉस : टोमेंटो सॉस, केचप, कटसप आणि रेलिश हे पदार्थ, टोमेंटोचा लगदा, साखर, शिरका, मीठ व मसाल्याचे पदार्थ वापरून केलेले असतात, आवश्यक बाटल्यास त्यामध्ये कांदा, लसूण, दाट होण्यासाठी एखादा पदार्थ व प्रमाणित रंग हे पदार्थ घातले जातात, त्यामध्ये टोमेंटोच्या चिया व साली असता कामा नयेत, टोमेंटो सॉसचेही अनेक पाठ आहेत, एक सर्वांधारण पाठ पुढीलप्रमाणे आहे.

टोमेंटोचा गर	३० किलो
वेलची, मिरी व जिरे } यांचे समभाग मिश्रण } दालचिनी	१० ग्रॅम
लवंग	१० ग्रॅम
जायपत्री	६ ग्रॅम
मीठ	६५० ग्रॅम
कांदे	१५० ग्रॅम
लसूण	१८ ग्रॅम
लाल तिस्वट	१५ ग्रॅम
पांढरा शिरका	६०० मिलीलिटर

टोमेंटोचा लगदा ताजा तयार करून किंवा टिकवून डबावंद केलेल्या अवस्थेत वापरला जातो, त्यासाठी वापरलेले टोमेंटो तयार व चांगल्या दर्जाचे असावेत, लगद्यामध्ये कमीत कमी २८% टोमेंटोचा भाग असावा.

चांगल्या दर्जीचा ताजा अगर डबावंद टिकाऊ लगदा करण्यासाठी प्रथम टोमेंटोचा रस काढून गाळून घेण्यात येतो. त्यानंतर निवार॑त पदतीने तो आटवण्यात येतो.

शिरका, साखर, मीठ व मसाल्याचे पदार्थ उच्च दर्जीचे असावेत. कांदे वापरल्यास ते मीठाच्या द्रावणात मुख्यले अगर ताजे असावे. दाटविण्यासाठी डिंक वापरावयाचा असल्यास ट्रॅगाकान्थ डिंक अगर कराया डिंक वापरला जातो. वापरण्यापूर्वी डिंकाची पूड करून त्याचे स्वच्छ गाळलेले द्रावण करण्यात येते.

टोमेंटो सॉसची कृती पुढील अनुक्रमानुसार असते.

१. डिंक वापरावयाचा असेल तर डिंकाचे स्वच्छ द्रावण व शिरका एकत्र करण्यात येते.

२. टोमेंटोचा लगदा, चिरलेला कांदा आणि शिरका एका वाफेने तापवलेल्या आटवपात्रात एकत्र करून त्यामध्ये साखर आणि मीठ घालण्यात येतात.

३. मसाल्याच्या पदार्थाचे मिश्रण करून ते एका पुरुंडीत बांधण्यात येते व पुरुंडी रसाच्या मिश्रणात टांगून ठेवण्यात येते.

४. डिंकाचे व शिरक्याचे मिश्रण घालून टोमेंटो सॉस पुरेसे दाट करण्यात येते.


५. तयार सॉस गरम अवस्थेत गाळून स्वच्छ व निर्जितुक वाटल्यात भरण्यात येते.

६. वाटल्या घट्ट बंद करून त्याचे पाश्चरीकरण करण्यात येते.


७. वाटल्या बाहेरून स्वच्छ व कोरड्या करून लेवले लावून साठवण्यात येतात.

बरील कृतीमध्ये उघडव्या आटवपात्राचा वापर केला जातो. अलीकडील काळात ही आटवण्याची क्रिया करण्यासाठी निवार॑त पदतीवर चालणारी यंत्रसामुद्री उपलब्ध झाली आहे. ही पदत वापरताना कृतीतील पाययन्यांच्या अनुक्रमात व तपशीलात योडासा फरक केला जातो. तयार टोमेंटो सॉस अगर केचपची रिफ्रेंज्मीटर अगर हायड्रॉमीटर या उपकरणाच्या सहाय्याने २६ ते २८° त्रिक्स एकूण घनभागाचो तीव्रता होईपर्यंत आटवण्याची क्रिया केली जाते. आकृती २८ मध्ये त्रिक्स रिफ्रेंज्मीटर हे उपकरण व आकृती २९ मध्ये त्रिक्स हायड्रॉमीटर ही उपकरणे दाखवली आहेत.

रार्बेसाधारणपणे हा आकार मूळ आकाराच्या अर्धा इतका होतो.



आकृती २८ : व्रिक्स रिक्खसयेमीटर



आकृती २९ : व्रिक्स हायड्रोमीटर

चिली सॉस : चिली सॉसमध्ये टोमेंटो, लाल मिर्ची व मसाल्याचे पदार्थ वापरले जातात. हे सॉस चवीला तिस्कट असते. टोमेंटो वाफेच्या सहाय्याने उकडून त्यांच्या साली काढल्यावर दाबून लगादा तयार करण्यात येतो. चिली सॉसचेही अनेक पाठ थोड्या कार

फरकाने केले जातात, अशा एका पाठात चापरण्यात येणारे पदार्थ व त्यांची प्रमाणे पुढीलप्रमाणे आहेत,

योमेंटीचा लगदा	५० किलो
साखर	१ किलो
लाल मिर्ची	१० ग्रॅम
कांदा	१ किलो
मीठ	७०० ग्रॅम
जायपत्री	७ ग्रॅम
दालचिनी	१८ ग्रॅम
जायफळ, काळी मिरी	समभाग मिश्रण २२ ग्रॅम
व बडिशेप	
पांढरी मिरीपूड	१० ग्रॅम
सुंठ	१० ग्रॅम
शिरका	२ लिटर

योमेंटोचा लगदा, साखर, लाल मिर्ची व चिरलेला कांदा हे पदार्थ एकत्र करून व्हाफेने तापवलेल्या एका आटबपात्रात ढवळून आटवण्यात येतात. मसाल्याच्या पदार्थाचे मिश्रण करून एका कापडाच्या पिशवीत वांधण्यात येते व ती पिशवी वरील उकळत्या मिश्रणात टांगून ठेवण्यात येते. आटवण्याची किंवा पूर्ण झाल्यावर मीठ व शिरका घालून गरम अवस्थेत निर्जुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरण्यात येते. हा बाटल्या बंद करून त्याचे उकळत्या पाण्यात ४५ मिनिटे पाश्चातीकरण केले जाते.

सोया सॉस : सोया सॉस हे सोयाविनपासून बनविले जाते. त्याची चव क्षारयुक्त असते व रंग दाट पिंगट असते. हे सॉस तयार करण्यासाठी सोयाविन आणि गहू एकत्र घ्यजवळून वेण्यात येतात आणि नंतर विशिष्ट प्रकारच्या बुरशीच्या सहाय्याने ३ ते ४ दिवस पर्यंत त्याचे किणवणानंतर त्या पदार्थाचा एकजीव लगदा करण्यात येतो व तो १५ ते २०% तीव्रतेच्या मीठाच्या द्रावणात एकत्र करून पातळ करण्यात येतो. हे पातळ मिश्रण अनेक दिवस लाकडी पिंपात मुरवण्यासाठी ठेवले जाते. हा काळा-मध्ये सोयाविन व गव्हाच्या घटक द्रव्यांमध्ये सूखमजंतुच्या कार्यामुळे विशिष्ट रासायनिक वदल घडून येतात व अपेक्षित स्वादाचे, रुचीचे व रंगदपाचे सॉस तयार होते. हे तयार सॉस उकळवून व गाळून घेतले जाते व त्यामध्ये आवश्यक बाटल्यास चवीसाठी शुद्ध साखरेची मळी घालून ते काचेच्या बाटल्यांमध्ये भरले जाते.

अॅपल सॉस : अॅपल सॉसचा एक पाठ खालीलप्रमाणे आहे.

सफरचंदाचा लगदा	३ किलो
मीठ	३० ग्रॅम
साखर	१०० ग्रॅम
जायपत्री, धने, मिरे, लवंग,	१० ग्रॅम
जायफळ व दाळचिनी	
यांचे समभाग मिश्रण	
चिरलेला कांदा	२० ग्रॅम
लसूण	०.५ ग्रॅम
लाल तिक्कट पूड	१ ग्रॅम
शिरका	६० मिलीलिटर



सफरचंदाचा लगदा करण्यात येतो व तो वाफेने तापवलेल्या उघड्या आटवपाचात दु साखरेबरोबर एकत्र करण्यात येतो. साखर विरचलस्यावर हे मिश्रण आटवून अस्यां आकाराचे करण्यात येते व त्यानंतर मसाल्याचे पदार्थ, मीठ, उरलेली साखर, कांदा व लसूण घालण्यात येतात. तयार होण्याच्या शेवटच्या अवस्थेत शिरका घातला जातो. आवडीप्रमाणे प्रमाणित सुंगांधी द्रव्ये व रंगद्रव्ये आणि आवश्यकतेनुसार प्रमाणित संरक्षक द्रव्ये घातली जातात. निर्जुतुक केलेल्या चाटल्यांमध्ये हे सॉस गरम अवस्थेत भरून, सीलवंद करून ८० ते ८५° सें. तपमानावर त्यांचे पाश्चरीकरण करण्यात येते.

अननसाचे सॉस : अननसाच्या सॉसचा एक पाठ पुढे दिला आहे.

अननसाचा लगदा	२०० ग्रॅम
अननसाचा दाट रस	८०० ग्रॅम
जायपत्री, जायफळ, धने, मिरे,	
लवंग व दाळचिनी या	७० ग्रॅम
मसाल्याच्या पदार्थांचे समभाग मिश्रण	

हे सॉस पुढिंगवर घालण्यासाठी प्रामुख्याने वापरण्यात येते.

पांढरे सॉस : हे सॉस धान्याचे पीठ, मसाल्याचे पदार्थ, साखर, शिरका वरैरे पदार्थांपासून तयार केले जाते.

वारवेंक्यू सॉस : हे सॉस योमेटो केचप, शिरका, खाद्यतेल, बुसेस्टर सॉस, मीठ,

मसाल्याचे पदार्थ, पाणी, गाजर, कांदा व गव्हाचे पीठ या पदार्थांपासून तयार केले जाते. या सॉसचा प्रमुख उपयोग कच्च्या पालेभाज्यावर सेलड ड्रेसिंग म्हणून केला जातो.

लाल कॉकटेल सॉस : या सॉसमध्ये टोमेंटो केचप, लिंबाचा रस, बुसेस्टर सॉस, टोवॅस्ट्को सॉस, मुळा आणि मीठ हे पदार्थ वापरले जातात. हे सॉस माशांपासून केलेल्या खाद्यपदार्थांवर वापरण्याची प्रथा आहे.

टोवॅस्ट्को सॉस : टोवॅस्ट्को सॉस हे अमेरिकेतील लुइसियाना राज्यात मिळणाऱ्या एका विशिष्ट प्रकारच्या लाल मिर्च्यापासून तयार करण्यात येते. या मिर्च्या अतिशय तिखट असतात. मिर्च्यापासून त्यातील तिखट रासायनिक मूलघटकांचा रासायनिक अर्क काढण्यात येतो व तो अर्क टोमेंटोचा लगदा, शिरका आणि खाद्यतेल यांच्या मिश्रणाशी एकजीव करण्यात येतो.

केचप्स

अनेक फलांपासून सॉसेस्प्रमाणेच केचप्सही केली जातात. सर्व केचप्समध्ये टोमेंटो केचप् सर्वात अधिक लोकप्रिय आहे. त्याशिवाय अलंबे, अक्रोड, वगैरे पदार्थांपासूनही केचप्स बनविली जातात. सॉस व केचप ह्यामध्ये पूर्वी सांगितल्याप्रमाणे फारसा मूलभूत फरक नसतो. मसाल्याच्या पदार्थांचे प्रकार, प्रमाणे व वापरण्याची पदत, शिरक्याचे प्रमाण व कृतिमधील तपशील ह्याचाच्च थोडाफार फरक असल्यामुळे सॉस व केचप ही नावे रुढ झाली आहेत.

टोमेंटो केचप : टोमेंटो केचप टोमेंटोच्या गरापासून म्हणजेच लगायापासून केले जाते त्यामध्ये टोमेंटोच्या विया अगर साले असता कामा नये. मीठ, सास्तर, कांदा, लसून, शिरका व मसाल्याचे पदार्थ वापरून केचप तयार होते. तयार केचपमध्ये १२% पेक्षा जास्त टोमेंटोचा घनभाग व २८% पेक्षा जास्त एकूण घनभाग असाव्यास पाहिजे.

केचप बनवण्यासाठी प्रथम टोमेंटोचा दाट रस किंवा गर अगर लगदा तयार करण्यात येतो. कधीकधी डवाबंद टिकवलेला लगदाही वापरण्यात येतो. ताजा लगदा तयार करावयाचा असल्यास चांगल्या दर्जाचे, तयार, लाल टोमेंटो घेऊन ते उकळत्या पाण्यात शिजवून घेण्यात येतात नंतर त्यांचा दावून रस काढण्यात येतो. यासाठी खास प्रकारची यंत्रसामुद्री मिळते त्यायोगे रस गव्हून त्यातील साले व विया काढून टाकल्या जातात. ह्या रसाची ह्या अवस्थेत विशिष्ट घनता १०२० च्या जबलपास असाव्यास पाहिजे.

आचाच अर्थ असा की हा रसाची रिफ्रेक्टोमीटरने तपासणी केल्यास ५०६६° त्रिक्स हे प्रमाण असावयास हवे. जर वरील प्रमाण कमी पडले तर त्यामध्ये आणखी दाट रस मिसळून ते सुधारता येते. येंगेचे केचपचे काही पाठ पुढे दिले आहेत. पहिला पाठ भारतीय उत्पादक अधिक प्रमाणात वापरतात तर इतर पाठ प्रामुख्याने पाश्चात्य देशात वापरले जातात.

पाठ १

योंगेचा रस	३० लिटर
(विशिष्ट घनता १०२२ ते १०२७)	
चिरलेला कांदा	३७५ ग्रॅम
चिरलेली लसून	३२५ ग्रॅम
लवंग	१० ग्रॅम
जायफळ	४ ग्रॅम
काळी मिरी	४ ग्रॅम
जायपत्री	३ ग्रॅम
दालचिनी	१८ ग्रॅम
शिरका	१२०० मिलीलिटर
(६% असेटिक अम्ल असलेला)	
साखर	१ किलो
मीठ	३१२ ग्रॅम
लाल मिर्ची	१३ ग्रॅम

वरील पागपासून सुमारे १२ लिटर केचप तयार होते.

पाठ २

योंगेचा रस	१६० लिटर
(विशिष्ट घनता १००२०)	
साखर	६ किलो
मीठ	१३०० ग्रॅम
शिरका	३०५ लिटर
लवंग	४५ ग्रॅम

फले व भाज्यांचे टिकाऊ पदार्थ

दालचिनी	४५	ग्रॅम
जायपत्री	३	ग्रॅम
लाल तिखट	२८	ग्रॅम
चिरलेला कांदा	६०	ग्रॅम
चिरलेली लसूण	१५	ग्रॅम

वरील पाठापासून ७० लिटर केचप तयार होते.

पाठ ३

योमेंटोचा रस	३००	लिटर
(विशिष्ट घनता १००२२)		

साखर	१५	किलो
मीठ	२५	किलो
लाल तिखट	४००	ग्रॅम
चिरलेला कांदा	५००	ग्रॅम
चिरलेली लसूण	१००	ग्रॅम
जायपत्री	३६	ग्रॅम
दालचिनी	३६	ग्रॅम
लवंग	३६	ग्रॅम
शिरका	६	लिटर

वरील पाठापासून सुमारे १०० लिटर केचप तयार होते.

पाठ ४

योमेंटोचा रस	५००	लिटर
मीठ	१४००	ग्रॅम
साखर	६	किलो
चिरलेला कांदा	१२०	ग्रॅम
चिरलेली लसूण	१२	ग्रॅम
दालचिनी	७५	ग्रॅम
लवंग	४५	ग्रॅम
जायपत्री	१०	ग्रॅम
काळी मिरीपूळ	१०	ग्रॅम

शिरका

(१०% असेटिक अम्ळ १ लिटर

असलेला)

लाल तिखट १०० ग्रॅम

बरील पाठपासून ४०० लिटर केचप तयार होते.

केचपमध्ये वापरण्यासाठी उपयोगात येणारे मसाल्याचे पदार्थ चांगल्या प्रतीचे असावेत, आवश्यकतेनुसार ते सर्वं अग्र पुढीच्या स्वरूपात वापरले जातात. मसाल्याच्या पदार्थाची बरील पाठतील प्रमाणे बरीचशी ढोवळमानाने दिलेली असून जरुर वाटल्यास त्यात आवश्यक तो फेरफार करावा. मसाल्याच्या पदार्थाच्या द्वारे तयार केचपला इच्छित चव, वास व रंग आणावयाचा मुळ्य उद्देश साधण्यासाठी सर्वसाधारणपणे असे म्हणता येईल की कोणत्याहि एका विशिष्ट मसाल्याच्या पदार्थाचे प्रमाण इतके असावे की ज्यामुळे इतर मसाल्याच्या पदार्थाचा वास, चव व रंग झास हानी न पोहोचता उलट त्यास उठाव येईल.

पूर्वी उल्लेखिल्याप्रमाणे मसाल्याचे पदार्थ एकत्र करून व कापडी पिशवीत बांधून ही पिशवी उकळत्या रसात टांगून ठेवण्याची पद्धत केचपसाठीही वापरली जाते. या पद्धतीमुळे मसाल्याच्या पदार्थाचा अर्क रसात नीट उतरतो व चोथा कापडाच्या पिशवीत शिळ्क रहातो, उकळवताना कापडाची पिशवी फाटणार नाही अशी दखता घेणे अगत्याचे असते, उकळवण्याचा काळ अनुभवाने निश्चित करून तो कटाक्षाने पाळणे आवश्यक असते कारण वेगवेगळ्या वेळेला तयार केलेल्या केचपला दरवेली सारखाच वास, चव व रंग निर्माण होणे महत्वाचे असते. काही उत्पादक मसाल्याच्या पदार्थाचे तयार अर्क वापरण्याची शिफारस करतात, तयार अर्क वापरण्यात काही चावतीत जरी फायदा असला तरी सारांशाने असे म्हणता येईल की तयार अर्कामध्ये मूळ मसाल्याच्या पदार्थाचे सर्वच गुणविशेष पूर्णांशाने उतरत असल्याची खात्री देता येत नाही व त्यामुळे मूळ मसाल्याच्या पदार्थाचा वास व चव नीट जमेलच असे नाही.

केचपमध्ये वापरायची साखर सर्वच्यासर्व एकदम घातली जात नाही. साधारणत: दु साखर सुरवातीस घातली जाते व त्यामुळे टोमेंटोच्या रसाचा लाल रंग पका होण्यास मदत होते. उरलेली दु साखर केचप तयार होण्याच्या शेवटच्या अवस्थेत घालण्यात येते. वर सर्व साखर सुरवातीसच घातली तर रस दाट झाल्यामुळे उकळवण्यास जास्त वेळ लागतो व त्याचा उत्कलनविंदूही बाढतो. त्यामुळे केचपचा रंग, चव व स्वाद यास हानी

पोचण्याची व साखरेचे विघटन होण्याची शक्यता असते. केचपमध्ये साधारणत: १० ते २६% साखर असते, साखरप्रमाणेच मीठ्यांके केचप तयार होण्याच्या शेवटच्या अवस्थेत घातले जाते, कारण मीठ प्रथमपासून घातल्यास टोमेंटोच्या लाल रंगाला हानी पोचण्याचा संभव असतो, केचपमध्ये साधारणत: १०३ ते ३% मीठ असते, शिरका हा बहुधा माल्ट-पासून केलेला असतो व त्यामध्ये ५ ते ६% असेटिक अम्ल असते, शिरका देखील केचप तयार होण्याच्या शेवटच्या अवस्थेत घातला जातो व त्यामुळे शिरक्याचा स्वाद तयार पदार्थात ठिकून राहतो, तयार केचपमध्ये साधारणत: १०२५% ते १०५० असेटिक अम्ल असते, काही काही दाटवण्यासाठी ००१ ते ००२% प्रमाणात पेंडिन घालण्यात येते.

तयार केचपमध्ये घनभागाचे प्रमाण सुमारे २० ते ३७% असते, २८ ते ३०% घनभाग असलेले केचपचे प्रकार सामान्यत: अधिक आढळतात, केचपमधील घनभागाचे प्रमाण हायड्रोमीटरच्या सहाय्याने किंवा रिफ्रक्योमीटर वापरून मोजण्यात येते, तयार केचप काचेच्या निर्जंतुक केलेल्या स्वच्छ बाटल्यात गरम असतानाच (सुमारे ८०° सं. तपमान) भरण्यात येते, बाटल्या हवाबंद बुचाने बंद करून ८०° ते ९०° सं. तपमानावर पाण्यामध्ये ३० ते ३५ मिनिटे पाश्रीकरण केल्या जातात, काही वेळा सोडियम बैंझोएट हे रासायनिक संरक्षक द्रव्य ०.०२५% प्रमाणात वापरण्यात येते, अशा तन्हेने तयार केलेले केचप हवाबंद बाटल्यात दीर्घकाळ ठिकते व उघडल्यावरही विशेष काळजी न घेता बरेच दिवस खराच न होता वापरता येते.

अळंब्याचे केचप : अळंब्याचे केचप करण्याचा एक पाठ व त्याची कृती पुढे दिली आहे,

पूर्ण वाढ झालेले कोरडे अळंबे घेऊन त्याचे तुकडे केले जातात, हे तुकडे १ किलोस १०० ग्रॅम मीठ ह्या प्रमाणात मीठामध्ये एकत्र करून ४ दिवस बाजूला टेवण्यात येतात, ह्या काळात ते ढवळून वरखाली केले जातात, मीठाचे पाणी होऊन द्रावण तयार होते व त्यामध्ये अळंब्याचे तुकडे पूर्णपणे बुद्धन जातात, ही मुरण्याची किया पूर्ण झाल्यावर ते ४५ मिनिटे शिजवून व नंतर कुस्तरून त्यांचा लगदा करण्यात येतो, ह्या लगद्यामध्ये काळी मिरी, दालचिनी, लवंग, जायपत्री व तिस्त इत्यात तिस्त हे मसाल्याचे पदार्थ एकत्र करून घालण्यात येतात, शेवटी हे केचप पुरेसे आटवून गरम अवस्थेत बाटल्यात भरले जाते.


अकोडाचे केचप : अकोडाच्या केचपचा एक पाठ पुढे दिला आहे,

मऊ हिरवे अकोड


५ किलो

शिरका	१००	मिलीलिटर
चिरलेला कांदा	५०	ग्रॅम
मीठ	२५	ग्रॅम
मिरी पूड	३	ग्रॅम
लवंग	०.५	ग्रॅम
जायफळ	०.५	ग्रॅम
दालचिनी	३	ग्रॅम
वेलची	३	ग्रॅम
जिरे	३	ग्रॅम


चांगल्या दर्जीची सॉसेस् व केचपस् बनवण्यासाठी वराच अनुभव लागतो. उत्पादनाची किंया करताना अनेक पदार्थांचे योग्य प्रमाणात व योग्य पद्धतीने चांगले मिश्रण होणे आवश्यक असते. कृतीतील सर्व टप्पे व पायन्या व्यवस्थित घडून आल्यासच तयार पदार्थाला अपेक्षित स्वाद, चव व रंगरूप प्राप्त होते. ह्या पदार्थांचे मोळ्या व मध्यम प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी स्वयंचलित, हाताने चालवावयाची किंवा अर्धस्वयंचलित यंत्रसामुद्री उपलब्ध आहे. आकृत्या ३० ते ३५ मध्ये अशी यंत्रसामुद्री दाखवली आहे. आकृती ३० मध्ये टोमेंटोचा रस काढण्याचे यंत्र, आकृती ३१ मध्ये टोमेंटोचा रस आटवण्याचे संयंत्र, आकृती ३२ मध्ये सॉस किंवा केचप गाळण्याचे यंत्र, आकृती ३३ मध्ये सॉस भरण्याचे अर्धस्वयंचलित दुहेरी यंत्र आणि आकृती ३४ व आकृती ३५ मध्ये केचपच्या बाटल्या भरण्याची व सीलवंद करण्याची संपूर्ण स्वयंचलित यंत्रे दर्शविली आहे.



आकृती ३० : टोमेंटोचा रस काढण्याचे यंत्र





आकृती ३१ : टोमेंटोचा रस आटवण्याचे संयंत्र




आकृती ३२ :
सॉस किंवा केचप
गाळण्याचे यंत्र

आकृती ३३ : सॉस भरण्याचे अर्धस्वयंचलित
दुहेरी यंत्र





आकृती ३४ : सॉस व केचपव्या नाटल्या भरण्याचे व सीलब्रंद करण्याचे स्वयंचलित यंत्र



आडुटी ३४ : सौस व केचपच्या बाटव्या भरण्याची व सीलनंद करण्याची
आणवी एक स्वयंचलित यंत्रणा

लहान प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी फळे व भाज्या तयार करणे, मसाल्याच्या पदार्थांची निवड करून सर्व पूर्वतयारी पुरी करणे, फळांचा रस अगर गर काढून तो एकत्र करून उकळवणे ह्या सर्व क्रिया हाताने कारब्या लागतात. शिरका असलेल्या सर्व पदार्थांसाठी स्टेनलेस पोलादाची भांडी वापरणे आवश्यक असते कारण अन्य धातूवर शिरक्याची कल्कपण्याची किया होण्याची शक्यता असते. काही कामामध्ये मोनेल धातूची भांडी, लाकडी पिंपे किंवा टाक्या अगर हौद, काचेची अगर चिनी मातीची भांडी, काचेचा थर दिलेली धातूची भांडी अशा तन्हेची सामुग्री वापरली जाते. त्याचप्रमाणे दबलणे, ओतणे, भरणे यासारख्या कामासाठी लागणारी अवजारेही योग्य त्या बनावटीची असावी लागतात. तयार माल भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या काचेच्या बाटल्या धुण्यासाठी, सुकवण्यांसाठी, निर्जंत्रक करण्यासाठी, बंद करण्यासाठी, पाश्रीकरण करण्यासाठी व लेचले लावण्यासाठी विविध तत्त्वांवर चालणारी आवश्यक त्या कार्यक्रमातेची यंत्रसामुग्री मिळू शकते. तसेच फळे व भाज्या निवडण्यासाठी, धुण्यासाठी, चिरण्यासाठी, वाफेच्या सहाय्याने “ डॉलचिंग ” करण्यासाठी, आवश्यक तेव्हा एखादी कृती गरम किंवा थंड अवस्थेत करण्यासाठी, पंप व सायफनची व्यवस्था असलेली यंत्रसामुग्री व उपकरणे उपलब्ध आहेत.

सॉसेस् व केचपस्‌चा टिकाऊपणा : काही वेळा सॉस किंवा केचप साठवल्यानंतर त्यातील घन आणि द्रव भाग वेगळे होण्याची शक्यता असते. असे होणे टाळण्यासाठी अनेक वेळा इमलिसफिकेशन किंवा एकजीवीकरण ही किया केली जाते. त्याशिवाय ट्रॅगाकान्थ डिंक, कराया डिंक, जिलेटिन, पेनिट्रन हे पदार्थ अल्प प्रमाणात घालून व पदार्थ जोरात खुसळून आणि ढवळून एकजीवीकरण करता येते. फाटण्याची किया न होण्यासाठी तयार पदार्थातील घनभागाचे कण अत्यंत वारीक असणे आवश्यक असते. तयार उकळते सॉस अगर केचप जास्तीत जास्त जलदरित्या थंड केल्यास न फाटण्याच्या दृष्टीने अधिक टिकाऊ होते असा अनुभव आहे.

सॉस व केचपचे प्रतपरीक्षण व दर्जानियंत्रण

चांगल्या दर्जाची सॉसेस् व केचपस् तयार करण्यासाठी पुढील गोष्टी आवश्यक असतात.

अ) सर्व तन्हेच्या कच्च्या मालाची कमून परीक्षा करणे, ब) उत्पादन सामुग्रीचे व उत्पादन पदतीचे सतत परीक्षण व नियंत्रण करणे, व क) तयार मालाची चाचणी करणे. कच्च्या पदार्थांमध्ये इतर गोष्टीचरोबर जंतुनाशकांचा, कीटकनाशकांचा व धातूक द्रव्यांचा शेषभाग मर्यादित प्रमाणात आहे याचीही तपासणी करणे जरुर असते. उत्पादनतंत्रामध्ये

पाण्याचा दर्जा योग्य असणे, शिजविण्याचा काळ व तपमान कमीत कमी ठेवणे, योग्य प्रकारे व सतत ढवळणे आणि पाठातील वेगवेगळे पदार्थ वेळच्या वेळी घालून नीट एकर्जाव करणे ह्याचाचत कटाक्ष ठेवणे अगत्याचे असते, उत्पादन सामुद्री, उपकरणे, अन्य साहित्य व वातावरण स्वच्छ ठेवणे आणि रिकाम्या बाटल्याचे निर्जुकीकरण व भरलेल्या बंद बाटल्याचे पाश्चारीकरण याचे योग्य वेळ व तपमान अमलात आणणे ह्या गोष्टीही अत्यंत महत्वाच्या आहेत.

तयार सॉस व केचपची चाचणी करण्यासाठी पी. एच, अम्लता, रंग, वास, एक-जीवपणा व रिफँकटीमीटरच्या सहाय्याने एकूण धनभाग हे गुणधर्म अजमावले जातात. तयार सीलबंद बाटल्याची सीले हवाबंद असल्याची व तयार मालामध्ये सूखमजीवांचे प्रमाण आवश्यक त्या मर्यादेच्या आत असल्याचीही खात्री केली जाते. भारतीय मानक-संस्थेने योमेंटो सॉस व केचपसाठी सर्वेसाधारण मानके निश्चित केली आहेत. त्यानुसार त्यामध्ये वापरलेले कन्हे पदार्थ, रंगद्रव्ये, संरक्षक द्रव्ये वैरोचन्या चाचतीत किमान व कमाल मर्यादा घालून देण्यात आल्या आहेत. त्या शिवाय टिकाऊपणाबद्दल व पॅकिंग-बद्दलच्याही अपेक्षा ठरवून दिल्या आहेत.

क. चटण्या व इतर पदार्थ

चटण्या : चटण्यांमध्ये फले व भाज्या मोळ्या प्रमाणावर वापरल्या जातात. फले अगर भाज्यांच्या गरापासून मसालेदार पदार्थाच्या सहाय्याने मऊ लग्यासारख्या एकजीव केलेल्या पदार्थाना चटण्या असे सर्वेसाधारण नाव आहे. चटण्या सर्वेसाधारणपै ३ प्रकारच्या असतात. मसालेदार, गोड अगर तिखटगोड, त्यांचा दाटपणा अगर त्यांचे चांगल्यांस्वरूप द्यामध्ये-अनेक प्रकारची तफावत आढळते. चटण्यांच्या चाचत चाढ्या स्वरूपाला विशेष महत्व नसते. विविध चटण्यांचा टिकाऊपणाही कमीजास्त असतो चांगल्या चटणीचा कोणताही प्रकार रुचकर व स्वादिष्ट असावा व ह्या एकाच गोष्टीला सर्वांत अधिक महत्व असते. चटण्यांची कृती साधी असते. कृतीचे २ प्रकार असतात. १ गरम व २ थंड. गरम कृतीमध्ये ज्या फलापासून किंवा भाजीपासून चटणी बनवावयाची असेल त्याचे प्रथम तुकडे कूरून ते शिजवून मऊ करण्यात येतात. शिजवल्यामुळे त्यांचा लगदा करणे सोरीचे जाते. अनेकदा शिजवतानाच त्यामध्ये कांदा व लसून हे पदार्थ चिरून घालण्यात येतात. त्याचप्रमाणे मसाल्याचे पदार्थ चारीक पुडीच्या स्वरूपात किंवा शिरक्या-मधील अर्कोच्या स्वरूपात घालण्यात येतात. गोड अगर मिश्र चवीच्या चटण्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात साखर अगर गूळ वापरण्यात येतात. तयार चटण्या साधारणत:

जेमइतक्या दाट आठवल्यास वापरण्याच्या अगर टिकवण्याच्या हड्डीने सोयीचे असते. शिरकायुक्त चटण्या शिरक्यामुळे आपोआआपच अधिक टिकाऊ होतात. पाश्चात्य पद्धतीत बहुतेक सर्व चटण्या गरम कृतीने केल्या जातात. पुढील फळांच्या अगर भाज्यांच्या चटण्या महत्वाच्या आहेत. सफरचंद, जरदारू, अंबा, पीच, टोमेंटो, मनुका, नासपती, खजूर, केळी, पपई आणि बांबू. थंड कृतीमध्ये सर्व जिज्रस एकत्र करून वाढून एकजीव करण्यात येतात. भारतीय पद्धतीच्या बहुतेक सर्व चटण्या थंड कृतीनेच बनवल्या जातात.

सफरचंदाची चटणी : सफरचंदाच्या चटणीचे २ पाठ पुढे दिले आहेत.

पाठ १

सफरचंदे	२० किलो
चिरलेला कांदा	२५० ग्रॅम
साखर	१५ किलो
मीठ	१.५ किलो
जायपत्री	३० ग्रॅम
जायफळ	१५ ग्रॅम
कऱ्यामल रंग	३० ग्रॅम
माल्ट शिरका	१५ लिटर
भिरी पूळ	३० ग्रॅम

सफरचंदाचे तुकडे आणि मसाले एकत्र शिजवून त्यांचा लगदा करण्यात येतो. तयार पदार्थात कमीत कमी २.४% असेटिक अम्ल असणे आवश्यक असते. पदार्थ गरम अवस्थेत रुंद तोंडाच्या फिरकीची झाकणे असलेल्या निंजतुक केलेल्या काचेच्या बाटस्यात भरण्यात येतो.

पाठ २

सफरचंदे	३ किलो
साखर	२५० ग्रॅम
चिरलेला कांदा	५० ग्रॅम
चिरलेली लसूण	२ ग्रॅम
लाल तिखट	२ ग्रॅम
मीठ	१२ ग्रॅम

आळे	२ ग्रॅम
शिरका	१० मिलीलिटर
वरील पाठाची कृतीही पाठ १ प्रमाणे आहे.	

जरदाळूची चटणी : तयार पांढरे जरदाळू वेऊन त्यांच्या सालांने तुकडे केले जातात. नंतर त्यात थोडी साखर घाळून काही तास मऊ पडण्यासाठी बाजूला ठेवले जातात. जरदाळूच्या गराला चांगले पाणी सुटले की त्यात मसाल्याचे पदार्थ घाळून ९०° ते ९५° सें. तपमानावर हे भिश्रण शिजविले जाते. त्यानंतर त्यात मीठ व शिरका घाळून पुरेसे आटवून एकजीव केल्यावर चटणी तयार होते. जरदाळूच्या चटणीचा एक पाठ पुढे दिला आहे.

जरदाळूचे तुकडे	१०५ किलो
साखर	१०५ किलो
मीठ	६० ग्रॅम
वेलची	२ ग्रॅम
काळी मिरी	२ ग्रॅम
जिरे	२ ग्रॅम
दालचिनी	२ ग्रॅम
लाल तिस्वट	७ ग्रॅम
लव्यंग	१ ग्रॅम
निरलेला कांदा	३० ग्रॅम
शिरका	२५० मिलीलिटर

वरील पाठापासून २.५ किलो चटणी तयार होते.

आंब्या चटणी : आंब्याची चटणी करण्यासाठी कच्चे आंबे निवडण्यात येतात. आंब्याच्या चटणीचे तिस्वट अगर गोड प्रकार केले जातात.

गोड चटणीचा एक पाठ पुढे दिला आहे.

कच्च्या आंब्याच्या फोडी	१ किलो
साखर	१ किलो
मीठ	६० ग्रॅम

दालचिनी, जायफळ	} ३० ग्रॅम
बेलची आणि जिरे	
यांचे समभाग मिश्रण	
चिरलेली लसूण	६ ग्रॅम
लाल तिखट	१५ ग्रॅम
शिरका	१२० मिलीलिटर
चिरलेला कांदा	३० ग्रॅम
आले	१०० ग्रॅम

सोललेल्या आंब्याच्या फोडी थोड्या पाण्यात उकळवून मऊ करण्यात येतात, नंतर त्यात मीठ व मसाल्याच्या पदार्थांचा शिरक्यामधील अर्के एकत्र करण्यात येतो, हे मिश्रण जॅमइतके दाट करण्यात येते, शेवटी उरलेला शिरका घालून आटवणे पूर्ण केले जाते, गरम तयार पदार्थ काचेच्या बाटल्यात भरण्यात जातो.

आंब्याच्या तिखट चटणीचा १ पाठ पुढे दिला आहे.

आंब्याच्या फोडी	१ किलो
मीठ	६० ग्रॅम
मोहरी	२५ ग्रॅम
शिरका	१०० मिलीलिटर
लाल तिखट	४० ग्रॅम
चिरलेला कांदा	३५ ग्रॅम
चिरलेली लसूण	१० ग्रॅम
आले	५० ग्रॅम
दालचिनी, जिरे,	} ४० ग्रॅम
मेथी, मिरी	
यांचे समभाग मिश्रण	

बरील पाठातील चटणी करण्याची पद्धत पाठ १ प्रमाणेच आहे.

पीचची चटणी : पीचच्या चटणीचा १ पाठ पुढे दिला आहे.

तांब्या पीचचा गर	५ किलो
किंवा	
वाळवलेल्या पीचचा गर	१ किलो

चिरलेला कांदा	५०० ग्रॅम
मनुका	५०० ग्रॅम
दालचिनी	१५ ग्रॅम
आले	१५ ग्रॅम
शिरका	२५० मिलीलिटर

बाळलेल्या पीचचे तुकडे उथळ भांड्यात घालून शिरक्यात बुडवून ठेवण्यात येतात, पीचचा ताजा गर काढण्यासाठी ताजी फळे पाण्यात उकळवून घेण्यात येतात, चिरलेला कांदा, मनुका, मसाल्याचे पदार्थ व शिरका फळांच्या गरामध्ये एकत्र करून ते मिश्रण १५ मिनिटे उकळवण्यात येते, तयार पदार्थ गरम अवस्थेत बाटल्यात भरण्यात येतो.

टोमॅटोची चटणी : योमॅटोच्या चटणीचा १ पाठ पुढे दिला आहे.

टोमॅटो	१२ किलो
चिरलेला कांदा	१० ग्रॅम
साखर	२० ग्रॅम
मीठ	१०० ग्रॅम
आले	६० ग्रॅम
तिस्वर	१५ ग्रॅम
शिरका	२ लिटर
चिरलेली लसूण	६० ग्रॅम

टोमॅटो उकळून मऊ करून घेण्यात येतात, मऊ झालेले टोमॅटो व शिरका सोडून इतर सवे पदार्थ एका आटवपात्रात घालून शिजवले जातात, पुरेसे दाट झाल्यावर त्यामध्ये शिरका घालून आठण्याची किया पूर्ण केली जाते व तयार झालेली चटणी गरम अवस्थेत बाटल्यात भरण्यात येते.

काळया मनुकांची चटणी : काळया मनुकांच्या चटणीचा १ पाठ पुढे दिला आहे.

काळया मनुका	२ किलो
साखर	२ किलो
शिरका	५०० मिलीलिटर

तिखट	५ ग्रॅम
मीठ	१५ ग्रॅम
जायपत्री	०.५ ग्रॅम
मिरी	०.५ ग्रॅम
लवंग	०.५ ग्रॅम

मनुका, साखर व शिरका सोडून इतर सर्व पदार्थ एकत्र करून पाणी घालून शिजवण्यात येतात. त्यानंतर थोडे आटल्यावर शिरका घालून आटवण्याची क्रिया पूर्ण केली जाते. तयार चटणी गरम अवस्थेत बाटल्यात भरण्यात येते.

बांबूची चटणी : कोवळ्या बांबूच्या कांड्यांपासून गोड चवीची चटणी बनवली जाते. बांबूच्या कांड्यांचे तुकडे करून ते पाण्यात उकळवून शिजविले जातात. शिजवलेल्या तुकळ्यांचा लगदा करून त्यात साखर, मीठ, थोडे पाणी व मसाल्याचे पदार्थ घालून हे मिश्रण आटवण्यात येते. शेवटी शिरका घालून आटवण्याची क्रिया पूर्ण केली जाते. तयार पदार्थ गरम अवस्थेत काचेच्या बाटल्यात भरून हवाबंद केला जातो. वरील कृतीत वापर-ण्यात येणाऱ्या बांबूच्या चटणीचा पाठ पुढे दिला आहे.

शिजवलेले बांबूचे तुकडे	२ किलो
साखर	२ किलो
मीठ	८० ग्रॅम
लाल तिखट	३० ग्रॅम
चिरलेला कांदा	३० ग्रॅम
चिरलेली लसूण	२० ग्रॅम
शिरका	१०० मिलीलिट्र
दालचिनी	२० ग्रॅम
जायपत्री	२० ग्रॅम
जिरे	२० ग्रॅम

भारतीय चटण्या

भारतीय चटण्यांचे साधारणपणे ओल्या चटण्या व कोरड्या चटण्या असे २ प्रमुख प्रकार पाडता येतात. ओल्या चटण्यांमध्ये पाण्याचा अंश जास्त असल्याने त्या अर्थातच कमी टिकाऊ असतात. कोरड्या चटण्या हवाबंद स्थिरीत ठेवल्यास वराच काळ

ठिकू शक्तात आणि त्यांचा स्वाद, चव व रंग यात फरक पडत नाही. भारतीय प्रकारांच्या चटण्यांमध्ये सहसा शिरका वापरला जात नाही, काही प्रकारात मसाल्याची खाद्य तेलातील फोडणी वापरली जाते, फोडणीमध्ये हिंगाला महत्वाचे स्थान आहे, अलीकडे भारतीय व पाश्चात्य अशा मिश्र पद्धतीचे चटण्यांचे काही प्रकार केले जातात, ह्या चटण्यांमध्ये पाश्चात्य पद्धतीप्रमाणे शिरका वापरला जातो तर भारतीय पद्धतीप्रमाणे तेलाची फोडणीही वापरली जाते. चवीच्या दृष्टीने भारतीय चटण्याही तिखट, गोड, मसालेदार किंवा आंबटगोड प्रकारच्या मिश्र चवीच्या बनवल्या जातात. एकाच भाजी-पासून किंवा फलापासून वेगवेळ्या चवीची कोरडी अगर ओली चटणी करणे शक्य असते, गोड आणि आंबटगोड चटण्यांमध्ये साखर अगर गूळ वापरतात तर इतर प्रकारच्या चवीच्या चटण्यांमध्ये विविध तंहेची मसाल्याची मिश्रणे वापरली जातात.

ओल्या चटण्या : ओल्या चटण्यांमध्ये पुढील प्रकारच्या चटण्या प्रामुख्याने केल्या जातात. आंबा, पपई, लसूण, खजूर, चिंच, कोथिबीर, पुदिना, कैरी, टोमेंटो, कांदा, चवद्या, वांगी, रताळी, शेंगदाणे, खोबरे, त्याशिवाय उडदाची डाळ, चण्याची डाळ, पालक व अन्य पालेभाज्या, दोडकी, घोसाळी वैगरेसारख्या भाज्या, यांच्याही चटण्या केल्या जातात. ओल्या चटण्या सहसा शिजवून केल्या जात नाहीत. बहुतेक सर्व चटण्यांना तेलाची फोडणी देण्यात येते. मीठ, साखर अगर गूळ, तिखट किंवा ओली हिरवी मिरची, लिंबाचा रस, आले, शेंगदाण्याचे कूट, भाजलेले तीळ, ताजे अगर सुके खोबरे वैगरे पदार्थही वापरले जातात. फोडणीसाठी तीळाचे तेल, मेथी, हिंग, मोहरी, हळद, जिरे, धने वैगरे मसाल्याचे पदार्थ वापरले जातात. फळ अगर भाजी आणि इतर पदार्थ एकत्र करून वाढून एकजीव करण्यात येतात. नंतर त्यावर फोडणी करून घालण्यात येते.

कोरड्याच्या चटण्या : कोरड्या चटण्या करण्यासाठी लागणारे पदार्थ बहुधा आधी भाजून किंवा तळून घेतले जातात. भाजण्यामुळे अगर तळण्यामुळे चटणीला खंभंग स्वाद येतो, पुढील प्रकारच्या कोरड्या चटण्या प्रामुख्याने केल्या जातात. सुके खोबरे, लसूण, शेंगदाणा, काळे तीळ, चण्याची डाळ, उडदाची डाळ, मेतकूट वैगरे. सुक्या चटण्यांमध्ये सहसा तेल किंवा तेलाची फोडणी वापरली जात नाही. लाल तिखट, मीठ, साखर व मसाल्याच्या पदार्थांचे मिश्रण हे जिन्नस चटणी करण्यासाठी वापरले जातात. कोरड्या चटण्या करण्यासाठी भाजलेले किंवा तळलेले पदार्थ व इतर जिन्नस एकत्र करून कुटून एकजीव करण्यात येतात. काही कोरड्या चटण्यांपासून पाणी, दही किंवा तेल ह्यासारखे पदार्थ एकत्र करून तावडतोव वापरण्यासाठी ओल्या चटण्या तयार करण्यात येतात.

इतर पदार्थ

झटपट सॉसेस् व चटण्या : अलीकडे काही वर्षांत वरोल तग्हेचे काही पदार्थ विक्रीस उपलब्ध झाले आहेत. या पदार्थातील घटकद्रव्ये कोरड्या पुढीच्या अवस्थेत एकत्रित करण्यात येतात. हे कोरडे मिश्रण पाण्यामध्ये मिसळून व आवश्यक वाटल्यास त्यात शिरका घालून झटपट सॉस अगर चटणी तयार करता येते. झटपट सॉसेस् व चटण्यांची अशी कोरडी मिश्रणे त्यांच्यातील पाण्यांचा अंश कमी असल्यामुळे टिकाऊ असतात व त्यामुळे त्यांच्यामध्ये संरक्षक रासायनिक द्रव्ये घालावी लागत नाहीत. पाण्याच्या सहाय्याने अशा पदार्थांपासून तयार केलेले सॉस अगर चटणी मात्र टिकाऊ नसल्यामुळे त्वरित वापरावी लागते. झटपट सॉसेसची व चटण्यांची कोरडी मिश्रणे तयार करताना त्यांची पाण्याशी मिश्रणक्षमता व तयार पदार्थांचा स्वाद, चव आणि रंग ग्राहकांना आकर्षित करतील व आवडतील यांची खाची करणे मालाच्या उठावाच्या हाईने आवश्यक असते.

फळे व भाज्यांपासून टिकाऊ पदार्थ तयार करण्याच्या कृतीमध्ये मूळ फळे व भाज्यां-व्यतिरिक्त अनेक तन्हेचा कचा माल व इतर पदार्थ वापरले जातात. त्याचप्रमाणे तयार पदार्थ भरण्यासाठी वाटल्या, डवे वर्गेरे साहित्याची आवश्यकता असते. अशा तन्हेच्या काही महत्त्वाच्या पदार्थांविषयी व साहित्याविषयी अधिक माहिती पुढील प्रकरणात दिली आहे.

प्रकरण पाचवे

आवश्यक अन्य पदार्थ व साहित्य

फळे भाणि भाजीपाला द्यापासून साखरेच्या उपयोगाने तयार केलेले टिकाऊ गोड पदार्थ व मीठ, मसाले, खायतेले, वर्गेरे संरक्षक पदार्थांच्या सहाय्याने बनवलेले मसालेदार पदार्थ तयार करण्यासाठी लागणाऱ्या परंतु आधीच्या माहितीत ज्यांचा उल्लेख अगर विचार क्षालेला नाही अशा पदार्थांचा व साहित्याचा द्या प्रकरणात विचार केला आहे.

अ. अन्य पदार्थ

द्या शीर्षकाखाली पेकिटन, शिरका, पाणी, रंगद्रव्ये, सुगंधी द्रव्ये व संरक्षक द्रव्ये द्यावहाल माहिती दिली आहे.

ब. अन्य साहित्य

द्यामध्ये काचेच्या शाटल्या, चरण्या, डवे, आदि साहित्याचा विचार केला आहे.

अ. अन्य पदार्थ

पेकिटन

जॅम्स, जेलीज् व मार्मालेड्स् तयार करण्यासाठी त्याचप्रमाणे काही मिष्टखार्यांच्या प्रकारांमध्ये पदार्थ यिजण्यासाठी किंवा दाट करण्यासाठी पेकिटन हे द्रव्य वापरले जाते. पेकिटनवहाल काही माहिती जॅम्स व जेलीज्बरील प्रकरणात आली आहे. पेकिटन विविध फलांमध्ये व काही भाज्यांमध्ये कभीजास्त प्रमाणात आढळते. सिट्रस् वर्गातील फलांमध्ये पेकिटनचे प्रमाण अधिक असते व त्यामुळे औद्योगिक प्रमाणावर पेकिटन करण्यासाठी यांचा फलांचा वापर प्रामुख्याने केला जातो. सिट्रस् वर्गात लिंबू, संत्री व मोसंवी ही फळे मोडतात. त्याशिवाय सफरचंदाचा उपयोग पेकिटन तयार करण्यासाठी मोड्या प्रमाणावर केला जातो. ही फळे किंवा त्यांचा रस डचाबंद करून टिक्कून ठेवण्याच्या (कॅनिंग करण्याच्या) व्यवसायामध्ये निघणाऱ्या फलांच्या टाकाऊ भागापासून पेकिटन तयार करणे

अधिक फायदाचे असते, रस काढून झाल्यावर उरलेला चोथा व फळांच्या साली यांचा या दृष्टीने महत्वाचा उपयोग होतो. पेकिटन उत्पादनासाठी वापरणे शक्य असलेल्या काही फळांमधील पेकिटनची प्रमाणे पुढीलप्रमाणे आहेत.

फळाचे नाव	ताज्या फळातील पेकिटनचे प्रमाण %
सफरचंद	१५ ते २०
लिंबू	२५ ते ४०
संदे	३५ ते ५०
बीट	१०
गाजर	०६२

सफरचंदापासून पेकिटन तयार करण्याच्या प्रक्रियेमधील विविध टप्पे खालील अनुक्रमाप्रमाणे असतात.

१. सफरचंदे स्वच्छ करून, कुत्करून व दाबून त्यांचा रस काढणे.
२. रस गाळून त्यातील चोथा वेगळा करणे.
३. चोथा स्वच्छ धुवून पाण्यात मिसळणे.
४. चोथातील पेकिटन पाण्यात उतरवणे.
५. चोथा गाळून पेकिटनचे द्रावण वेगळे काढणे.
६. पेकिटनचे द्रावण गाळून व अन्य मार्गाने स्वच्छ करणे.
७. पेकिटनच्या द्रावणातील पिष्ठ पदार्थ व प्रथिने यांचा प्रक्रियाच्या सहाय्याने नाश करणे.
८. पेकिटनचे द्रावण कोळशाच्या पुढीच्या सहाय्याने शुद्ध करणे.
९. पेकिटनचे द्रावण गाळून शुद्ध करणे.
१०. पेकिटनचे द्रावण आठवून तीव्र करणे.
११. शुद्ध पेकिटनच्या द्रावणापासून पेकिटनद्रव्य वेगळे काढणे.
१२. पेकिटनद्रव्याची शिजण्याची शक्ती निश्चित करणे.

कृती

सफरचंदे हायड्रोक्लोरिक अम्लाच्या सौभ्य विलयनात धुवून नंतर पाण्याने स्वच्छ केली जातात. त्यानंतर ती यंत्राद्वारे कापून व कुम्करून त्यांचा लगदा तयार करण्यात येतो, गाळून या लगद्यातील रस वेगळा काढला जातो, गाळून उरलेला चोथा एका फिरत्या गोल पिंपामध्ये सुमारे 80° से. तपमानावर बाल्वण्यात येतो, काही तास बाल्वण्यावर

या चोथ्यातील पाण्याचे प्रमाण ६ ते ८% पर्यंत म्हाली येते त्यामुळे हा चोथा खराव होत नाही, सुमारे १ ठन तज्या सफरचंदांपासून ५० किलो वाळलेला चोथा तयार होतो.

वाळलेला चोथा पुरेशा प्रमाणात साठल्यावर त्यामधून पेकिटन मिळवण्यासाठी तो खंड पाण्यामध्ये एकत्र करण्यात येतो, पाण्यामध्ये चोथ्यामधील रंग व वास उतरतो व चोथ्यातील साखर पाण्यात विरघळते, चोथा पाण्यामध्ये ढवळून चांगला एकत्र करण्यासाठी गोळ आकाराच्या बुडाशी छिंद्रे, पाडलेली जाळी बसवलेल्या टाकीचा वापर करणे सोयीचे असते. चोथ्याचे पाण्यातील मिश्रण गाळल्यावर चोथ्यातील पेकिटन पाण्यात पूर्णपणे उतरण्यासाठी मिश्रणाची वेळ, मिश्रणाचे तपमान व मिश्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा पी. एच. योग्य (३.५) ठेवणे आवश्यक असते, ८५° सें. तपमानावर १०५ तास किंवा १००° सें. तपमानावर ३० ते ४० मिनिटे ढवळण्याची किया केली जाते, पाण्याची अम्लता ३.५ पी. एच. आणण्यासाठी ०.२% प्रमाणात सिट्रिक, टार्ट-रिक, अगर लॅक्टिक अम्ल वापरण्यात येते, चोथ्यातील पेकिटन पाण्यात पूर्णपणे उतरल्यावर ते मिश्रण गाळून पेकिटनचे द्रावण चोथ्यापासून वेगळे करण्यात येते.

पेकिटनच्या द्रावणात उतरलेला फळातील पिष्टभाग व प्रथिने नष्ट करण्यासाठी ह्या द्रव्याचे विघटन करणारी विशिष्ट प्रक्रिये (अमायलेज व प्रोटिएज.) घाळून हे द्रावण काही वेळ चाझ्स ठेवण्यात येते, प्रक्रियांचे कार्य होताच ते थांबवण्यासाठी व ती नष्ट करण्यासाठी पेकिटनचे द्रावण उकळवण्यात येते, त्यानंतर कोळशाच्या पुढीच्या सहाय्याने हे पेकिटनचे द्रावण त्वच्छ करण्यात येते, त्यासाठी त्यामध्ये कोळशाची पूळ मिसळूच काही वेळ ढवळून हे मिश्रण गाळले जाते, भ्रशा त-हेने स्वच्छ केलेल्या पेकिटनच्या द्रावणात ०.७ ते १.०% पेकिटन असते, हे द्रावण कमी दाचाखाली उकळून आटवण्यात येते, त्यामुळे त्यामधील पेकिटनची तीव्रता सुमारे ४.५% पर्यंत वाढते, हे ४.५% तीव्रतेचे शुद्ध केलेले पेकिटनचे द्रावण निर्जनक करून व डवावंद करून द्रव अवस्थेत टिकवून ठेवता येते, असे डवावंद केलेले द्रावण दीर्घकाळ टिकते व पुढील कामासाठी केव्हाही वापरणे सोयीचे पडते.

वरील तीव्रतेच्या शुद्ध केलेल्या द्रावणापासून पेकिटनची शुद्ध पूळ तयार केली जाते, पूळ करण्यासाठी पेकिटनचे द्रावण 'स्प्रे ड्रार्भींग' पद्धतीने वाळवले जाते, ही क्रिया दुधाची पूळ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खास प्रकारच्या स्प्रे ड्रायर नावाच्या यंत्राद्वारे करता येते, पेकिटनची पूळ करण्याची दुसरी पद्धत म्हणजे पेकिटनचे द्रावण व अॅसिग्रेन किंवा मर्यांक शाचे योग्य प्रमाणात मिश्रण करून द्रावणातील पेकिटन द्रावणातून

वाहेर काढणे, द्रावणातून वाहेर पढलेला पेकिटनचा भाग गाळून उरलेला द्राव पुन्हा आटवून वरील पढतीप्रमाणे २ ते ३ पट अॅसिटोन अगर मशार्क एकत्रित करून आणखी पेकिटन द्रावणातून वाहेर काढता येते, धनस्वरूपात वेगले झालेले पेकिटन मशार्काच्या सहाय्याने स्वच्छ करण्यात येते व वाळवून त्याची पूळ तयार होते, तीव्र द्रावणातून पेकिटन वेगले काढण्यासाठी आणखीही एक पदत वापरता येते, त्यामध्ये अॅल्युमिनियम सलफेट व अमोनिया यांचा वापर करण्यात येतो.

सिट्रस फलांच्या सालींमध्ये व फुकट गेलेल्या भागामध्ये २५ ते ५५% पेकिटन असते, संत्र्यासारख्या फलांच्या सालींमध्ये असलेले सुंगधी तेल वेगले काढून झाल्यावर राहिलेला भागही पेकिटन काढण्यासाठी वापरता येतो, त्यासाठी त्या सालींचे तुकडे करून त्यांचे कुस्तरून पाण्यामध्ये मिश्रण करण्यात येते, संत्र्याच्या गरापासून रस वेगेला काढून उरलेला चोथा वाळवण्यात येतो, वाळवलेला चोथा पाण्यामध्ये ढबळून एकत्र करण्यात येतो, सालींचे अगर चोथ्याचे पाण्यातील मिश्रण सौम्य हायड्रोक्लोरिक, सल्फ्यूरिक किंवा सिट्रिक अम्लाच्या द्रावणात ४० ते ४५% मिनिटे उकळवण्यात येते, अम्लयुक्त पाण्यामध्ये सर्व पेकिटन उतरते. सिट्रस फलांच्या फुकट गेलेल्या सालींपासून अगर चोथ्यापासून पेकिटन तयार करण्याची उढील कृती सकरंचंदापासून पेकिटन करण्याच्या पढतीसारखीच असते, पर्फॅ व पेरू हांच्या गरापासून किंवा सालींपासूनही चांगल्या दर्जाचे पेकिटन करता येते.

पेकिटनच्या दर्जाची परीक्षा : पेकिटन हे पिष्टवर्गातील एक रासायनिक द्रव्य असून त्याचे रासायनिक सूत्र अनिश्चित आहे. त्या द्रव्यातील अणूरूचना गुंतागुंतीची असून त्याचा रेणूभारही चराच मोठा असतो, निरनिराळ्या कच्च्या पदार्थासून वेगवेगळ्या पढतीने बनवण्यात आलेली पेकिटने त्यांच्या थिजण्याच्या गुणधर्मात चराच फरक दाखवतात, पेकिटनचे तीव्र अम्लाच्या सहाय्याने जलद विघटन होते व त्यापासून पेकिटक अम्ल तयार होते, पेकिटक अम्लाला थिजण्याचा गुणधर्म नाही, पेकिटनची थिजण्याची क्षमता रासायनिक अगर जेली पढतीने अजमावता येते, रासायनिक पढतीने केलेल्या परीक्षेद्वारे पेकिटनच्या दर्जाची अचूक कल्पना येईलच असे म्हणता येत नाही कारण रासायनिक पढती पेकिटनचे कॅलशियम पेकेट हे द्रव्य होण्याच्या तत्वाचा व पेकिटनच्या थिजण्याच्या क्षमतेचा सरळ सरळ संबंध नसल्याने सारखाच रेणूभार असलेल्या निरनिराळ्या पेकिटन्सची थिजण्याची क्षमता वेगवेगळी असू शकते, ह्याच कारणास्तव जेली पढतीने

महणजेच थिजण्याची क्षमता अजमावण्याच्या पद्धतीने मोजलेली पेकिटनची प्रत अधिक योग्य असते.

पेकिटनचे प्रकार : पेकिटनचे रासायनिक दृष्ट्या दोन मुख्य प्रकार आहेत. पहिला प्रकार जास्त मेथोक्सील किंवा कमी एस्टरयुक्त पेकिटने हा आहे तर दुसरा कमी मेथोक्सील किंवा कमी एस्टरयुक्त पेकिटने हा आहे. जास्त मेथोक्सीलयुक्त पेकिट-नापासून चांगली जेली होण्यासाठी पदार्थामध्ये एकूण घनभाग कमीतकमी ६५% इतका असावा लागतो. या उलट कमी मेथोक्सील वर्गातील पेकिटीनापासून चांगली जेली होण्यासाठी पदार्थातील एकूण घनभागाचे प्रमाण ६५% हून कमी असले तरी चालते. पेकिट-नचा दर्जा ठरवण्यासाठी पेकिटनच्या द्रावणाचा प्रवाहीपणा व पेकिटनची थिजण्याची क्षमता शांच्यातील असलेल्या समान संबंधाच्या तत्वाचा उपयोग करणे सर्व दृष्टीने सोरीचे असते. प्रवाहीपणा मोजण्यासाठी विशिष्ट उपकरणे आहेत. त्या उपकरणांच्या सहाय्याने ०.५ ते १००५% तीव्रतेच्या पेकिटनच्या पाण्यातील द्रावणाचा प्रवाहीपणा मोजण्यासाठी वापर करण्यात येतो. प्रवाहीपणाच्या आधारे पेकिटनच्या दर्जाबदल काढलेला निष्कर्ष वहूताशी अचूक व ग्राह्य असतो. प्रत्यक्ष जेली तयार करताना वापरण्यात येणाऱ्या पद्धतीनुसार वरील तन्हेने काढलेल्या निष्कर्षांच्या अचूकपणाला थोडा चाव येण्याची शक्यता असते. परंतु त्यामुळे त्या निष्कर्षाची ग्राह्यता फारदी बदलत नाही.

अमेरिकन पद्धतीप्रमाणे प्रमाणित पेकिटनचा दर्जा १०० मानला जातो व त्यापासून प्रमाणित पद्धतीने केलेली जेली प्रमाणभूत मानण्यात येते. अन्य पेकिटीनच्या प्रकारां-पासून प्रमाणित पद्धतीने केलेल्या जेलीच्या थिजण्याच्या ताकदीच्या वाचतीत प्रमाणित जेलीशी तुलना करून त्यानुसार पेकिटनचा दर्जा ठरवला जातो. अशा तन्हेची तुलना करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या जेलीमध्ये ६५% साखर वापरण्यात येते व त्या जेलीचा पी. ए.च. ३०० ± ००५. ठेवावा लागतो. जेली १८ तास यिन् देण्यात येते.

वरील परीक्षा पद्धत पुढील प्रमाणे अंमलात आणण्यात येते. एका काचेच्या पेत्यात ३२० मिलीलिटर शुद्ध पाणी, ५०० ग्रॅम साखर व तक्का क्रमांक ११ मध्ये दिल्याप्रमाणे पेकिटनचे प्रमाण एकत्र करण्यात येते. त्या मिश्रणात ५०% सिट्रिक अम्लाच्या पाण्यातील द्रावणाचे ०.५ मिलीलिटर व २५% सोडियम सिट्रेटच्या पाण्यातील द्रावणाचे १ मिलीलिटर एकत्र करण्यात येतात. सुमारे २०० मिलीलिटर आकाराचा काचेचा पेला वेऊन त्यामध्ये वरील मिश्रण १८ तास २६° सं. तपमानावर ठेवण्यात येते. सोबत अशाच पद्धतीने प्रमाणित जेली करण्यात येते. प्रमाणित जेली व नमुन्याची जेली शांची जेलीमीटर द्वा उपकरणाच्या सहाय्याने तुलना करून त्यांचा दर्जा ठरवण्यात येते.

तक्ता ११.

पेकिटनचा दर्जा व पेकिटनचे प्रमाण (अमेरिकन पद्धतीप्रमाणे)

पेकिटनचा दर्जा (ड्रॅग)	पेकिटनचे प्रमाण (ड्रॅग)	पेकिटनचा दर्जा (ड्रॅग)	पेकिटनचे प्रमाण (ड्रॅग)
१०	५००००	१२०	४०१७
२०	२५०००	१३०	३०८५
३०	१६०६६	१४०	३०६७
४०	१५०५०	१५०	३०३३
५०	१००००	१६०	३०१२
६०	८०३३	१७०	२०९४
७०	७०१४	१८०	२०७८
८०	६०२५	१९०	२०६३
९०	५०१५१६	२००	२०५०
१००	५०००	२१०	२०२८
११०	४०६६	२२०	२०२७

पेकिटनचे उपयोग : जॅम्स, जेलीज व मार्मालेडमध्ये थिजण्यासाठी आणि सॉस व केचप्समध्ये दाटवण्यासाठी करण्यात बेणाऱ्या पेकिटनच्या उपयोगाख्यतिरिक्त पेकिटनचे खाद्यपदार्थांमध्ये अन्य उपयोगही केले जातात. आईस्कीम व मेयोनेज हासारख्या पदार्थांमध्ये लातील लिंग्घ भाग व्यवस्थित पसरून इतर पदार्थांमध्ये एकजीव होण्यासाठी पेकिटन वापरण्यात येते. त्याचप्रमाणे पाण्यांमध्ये विरघळलेल्या वायूला केसाळणा प्राप्त करून देण्यासाठी व साखरेमध्ये घोळवलेल्या मिष्टप्रकारांना विशिष्ट आवरण देण्यासाठी पेकिटनचा वापर करता येते. त्याशिवाय स्फोटक द्रव्ये, लॅक्से, काहीप्रकारची लोशन्स तयार करण्यासाठी, कापड उद्योगात सायंजिंगसाठी व रक्काच्या व्याधीवरील काही उपचारात पेकिटनचा वापर केला जातो. पेकिटनची पूढ थेंड पाण्यात चटकन विरघळत नसल्यामुळे पेकिटनचे द्रावण गरम पाण्यात करणे आवश्यक असते, जरुर वाटल्यास हे द्रावण दबवून अल्प काळ उकळवण्यात येते. तलाला काही गाळ वसल्यास तो गाळून पेकिटनचे स्वच्छ द्रावण करण्यात येते. डचावंद टिकवलेले पेकिटनचे द्रावण वापरल्यास कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही.

शिरका

शिरका हा पदार्थ किण्वनकियेद्वारा तयार केला जातो. साखर किंवा पिष्ठमय पदार्थाचे प्रथम यीस्टच्या सहाय्याने किण्वन करून मदार्क तयार केला जातो व त्या मदार्कांचे पुढे अंसिग्रेबैकटर वर्गातील सूदमजंतूच्या सहाय्याने आणखी किण्वन करून असेटिक अम्ल तयार केले जाते. शिरक्यामध्ये सर्वसाधारणपणे ४ ते ५% पर्यंत असेटिक अम्ल असते, चांगल्या दर्जाच्या शिरक्यामध्ये कोणतेही खनिज अम्ल, शिसे व तांबे असू नयेत. असेंनिकचे प्रमाण ०००१४३ मिलीग्रॅम दर १०० मिलिलिटरमध्ये या पेक्षा जास्त असू नये. केरामलशिवाय दुसरा कोणताही रंग शिरक्यात वापरला जाऊ नये.

शिरक्याचे प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. १. सायडर शिरका २. द्राक्षांचा शिरका ३. स्पिरिट शिरका ४. माळृ शिरका ५. इतर फळांचा शिरका ६. उसाच्या रसाचा शिरका ७. कृत्रिम शिरका.

१. सायडर शिरका : किण्वन केलेल्या सफरचंदाच्या रसाला सायडर असे म्हणतात व म्हणून सफरचंदाच्या रसापासून तयार केलेल्या शिरक्याला सायडर शिरका असे नाव आहे. सायडर शिरक्यामध्ये दर १०० मिलीलिटरमध्ये कमीतकमी १०६ ग्रॅम सफरचंदाचा भाग असावा व त्यामध्ये एकूण सफरचंदाच्या भागापैकी ५०% भाग रिड्यू-सिंग साखर असावी. असेटिक अम्लाचे प्रमाण ४% पेक्षा कमी असू नये.

२. द्राक्षांचा शिरका : द्राक्षांपासून मदार्क करून लापासून तयार केलेल्या शिरक्याला द्राक्षांचा शिरका असे म्हणतात. द्राक्षांच्या शिरक्यामध्ये दर १०० मिली-लिटरमध्ये कमीत कमी १ ग्रॅम द्राक्षांचा भाग असावा व असेटिक अम्लाचे प्रमाण ४% पेक्षा कमी असू नये.

३. स्पिरिट शिरका : शुद्ध मदार्काच्या सौम्य विलयनाचे किण्वन करून त्याचे असेटिक अम्लात रुपांतर केल्यास तयार होणाऱ्या शिरक्याला स्पिरिट शिरका असे म्हणतात. हातांच्ये रंगासाठी केरामलचा वापर केला जातो. स्पिरिट शिरक्यातील असेटिक अम्लाचे प्रमाण कमीत कमी ४% असावे.

४. माळृ शिरका : बाली किंवा इतर घान्ये द्यांना मोड आणून (मालिंटग करून) त्यापासून प्रथम मदार्क व नंतर किण्वनाद्वारे असेटिक अम्ल तयार केल्यास शिरक्याला माळृ शिरका असे म्हणतात. हा शिरक्यामध्ये कमीत कमी ४% असेटिक अम्ल असावे.

५. इतर फळांचा शिरका : संत्री, अननस, केळी, नासपती, पीच, जरदाळू,



आंचा व खजूर द्यापैकी कोणत्याहि फलापासून किणवनाढारे शिरका तयार करता येतो, किणवनासाठी १० ते २०% साखरेचे अगर पिष्ठाचे प्रमाण असावे लागते.

६. उसाच्या रसापासून शिरका : उसाच्या रसापासूनही शिरका तयार केला जातो, त्यामध्ये कमीतकमी ४% असेटिक अम्ल असावे.

७. कूत्रिम शिरका : तीव्र असेटिक अम्ल व पाणी एकत्र करून पांढरा कूत्रिम शिरका तयार करता येतो, कॅरामल रंग वापरल्यास कूत्रिम लाल शिरका तयार होते.

फलांचा शिरका तयार करण्याची सर्वसाधारण पद्धत : सफरचंद किंवा द्राक्षे द्यासारख्या पदार्थापासून शिरका तयार होण्याची किंवा २ टप्प्यांमध्ये होते, पहिल्या टप्प्यामध्ये मूळ पदार्थातील साखर व शर्करावर्गातील पदार्थ द्यापासून मध्यांक तयार करण्याचा भाग येतो. दुसऱ्या अवस्थेत आधी तयार झालेल्या मध्यांकाचे असेटिक अम्लात रुपांतर करणे हा भाग येतो. पहिल्या टप्प्यासाठी यीट वर्गातील सॅक्टेमोरायसिस वा सूक्ष्मजीवांचा उपयोग केला जातो तर दुसऱ्या टप्प्यासाठी असेटिक अम्ल वर्गातील असिटोबैक्टर वा सूक्ष्म-जंतूचा वापर केला जातो. वरील २ टप्प्यामध्ये घडून येणाऱ्या रासायनिक प्रक्रिया पुढील सूत्राढारे दर्शविता येतील.

वीस्ट



कच्चे पदार्थ व कृती : ज्या फलांपासून शिरका तयार करावयाचा असेल ती फले स्वच्छ धुवून, कुरुकरून, थोड्यांशा पाण्यात गरम करून, मरु लाल्यावर तांचा ब्रास्टेट प्रेसमध्ये रस काढला जातो. ब्रिक्स हायड्रोमीटरच्या उपयोगाने रसातील साखरेचे प्रमाण १० ते १५% असल्याची खात्री करावी लागते. साखरेचे प्रमाण १५% पेक्षा अधिक असेल तर पाणी घालून व १०% पेक्षा कमी असेल तर साखर व गूळ घालून ते प्रमाण सुधारावे लागते. साखरेचे प्रमाण निश्चित केल्यावर तो रस निर्जन्तुक करण्यासाठी उकळवला जातो. निर्जन्तुक केलेला रस काचेच्या अगर चिनी मातीच्या वरप्प्यांमध्ये अगर लाकडी पिंपामध्ये ३ भाग भरेल या वेताने भरला जातो, किणवनक्रिया सुरु होण्यासाठी

शुद्ध योस्टचा काही भाग त्यामध्ये मिसळून वरण्या अगर पिंपे वरून कापडाने बंद करण्यात येतात. २-३ दिवसात योस्टची पुरेशी वाढ होऊन रसामधून कर्बेद्रिप्राणिज वायूचे बुडबुडे तयार होऊन चाहेर पहुऱ लागतात. हा वायू नीट चाहेर निघून जाण्यासाठी वरण्या अगर पिंपे अवून मधून हलवाची लागतात. चांगल्या किण्वनक्रियेसाठी तपमान २० ते ३०° से. असणे आवश्यक असते, ही किण्वनाची किया सुमारे ३ आठवड्यात पूर्ण होते. शोबटी बुडबुडे येणे व फेसाळणे कमी होत जाते. किण्वनक्रिया पूर्ण झालेल्या रसाला आंघंट वास येतो व त्यामध्ये ८ ते १०% मत्याकं तयार झालेला असतो. किण्वनक्रिया पूर्ण झाल्यावर मूळच्या रसाचा आकार अर्धावर येतो.

रसाची किण्वनक्रिया पूर्ण झाल्यावर तो रस गाळून स्वच्छ केला जातो. त्यानंतर रसातील उर्वरित साखरेचे प्रमाण विक्रम हायड्रोमीटरच्या सहाय्याने मोजले जाते. विक्रम मापांक ० च्या जबलपास असल्यास रसातील मूळ साखरेचे मत्याकंत संपूर्णपणे परिवर्तन झाले असे सिद्ध होते. हा पडताळणीनंतर हा गाळलेला रस सुमारे १ ते २ आठवडे पुन्हा वरण्यांमध्ये किंवा पिंपामध्ये भरला जातो. हा काळामध्ये रसातील आणखी काही गाळ वेगळा होऊन तळाशी वसतो. त्यानंतर हा रस पुन्हा गाळून दुसऱ्या स्वच्छ वरण्यांमध्ये अगर पिंपामध्ये ३५% भागापर्यंत भरला जातो व त्यामध्ये पाश्रीकरण न केलेला शिरका १०% प्रमाणात मिसळला जातो. वरण्यांची व पिंपांची तोडे कापसाने अगर कापडाने बंद केली जातात. पाश्रीकरण न केलेल्या शिरक्यामुळे रसाला अम्लता प्राप्त होते व शिरक्यातील असेटिक अम्ल वर्गातील सूक्ष्मजंतू किण्वनासाठी उपलब्ध होतात. ही किण्वनक्रिया ८ ते १० आठवडे होऊ दिली जाते. तपमान २० ते २५° से. ठेवणे आवश्यक असते. किण्वनक्रिया पूर्ण झालेला शिरका गाळून निर्जुक केलेल्या चाटल्यात भरण्यात येतो. भरलेल्या चाटल्यांचे सुमारे ३० ते ४०° से. तपमानावर गरम पाण्यात १५ ते २० मिनिटे पाश्रीकरण करण्यात येते. पाश्रीकरण केलेल्या सीलवंद चाटल्यांमध्ये शिरका दीर्घकाळ टिकतो.

उसाच्या रसापासून शिरका करण्याची कृती : उसाच्या रसापासून शिरका करण्यासाठी सुमारे ६ महिन्यांचा अवधी लागतो. त्यातील १ महिना मत्याकं किण्वनासाठी व ५ महिने असेटिक अम्ल किण्वनासाठी लागतात. चांगी सर्वसाधारण उत्पादनक्रिया फलांच्या शिरक्याप्रमाणेच असते.

मालट शिरका करण्याची कृती : मालट शिरका तयार करण्यासाठी उत्तम प्रतीची वाली वापरण्यात येते. वाली स्वच्छ करून ४८ तासपर्यंत पाण्यात भिजत घातली जाते. पाण्यात मुरवलेली वाली नंतर दमट घातावरणात पसरून ठेवण्यात येते. सुमारे १

आठवड्यामध्ये मोड येण्याची किंवा पूर्ण होते, त्यानंतर मोडवलेले बालीचे दाणे सुकवून व दक्खून त्याची पूड करण्यात येते, ही पूड पाण्यामध्ये एकघ करून त्यापासून १५% माल्टोज असलेले मिश्रण तयार करण्यात येते, या पिण्याचे सैकोरोमायसिसद्वारा २ ते ३ आठवड्यांमध्ये ७ ते ८% मव्यार्कांच्या तीव्रतेपर्यंत किण्वन केले जाते, त्यानंतर असियो बैकटरच्या सहाय्याने मव्यार्कांचे असेटिक अम्लात रुपांतर केले जाते.

शिरका तयार करण्याच्या किण्वनकियेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये प्रथम अवस्थेतील १०० भाग पिण्याचे ४५ ते ४७ भाग मव्यार्कात रुपांतर होते व त्यापासून दुसऱ्या टप्प्यात ५० ते ५५ भाग असेटिक अम्ल तयार होते, काही प्रकारच्या शिरक्याची बाटल्यात भरल्यावर पाश्चरीकरण करण्यापूर्वी मुरण्यासाठी काही काळ साठवण करण्यात येते, आवश्यक बाटल्यास कॉरामल रंगाचा वापर करून शिरक्याला पिंगट रंग न दिल्यास शिरका पाण्यासारखा रंगहीन दिसतो व त्यास पांढरा शिरका असे ओळखले जाते.



शिरका करण्याच्या पद्धती व त्यासाठी लागणारी यंत्रसामुद्री : शिरका तयार करण्यासाठी मंद व जलद अशा दोन पद्धती वापरण्यात येतात, भारतात प्रामुख्याने मंद पद्धत वापरण्यात येते, परंतु पाश्चात्य देशात मुख्यत्वेकरून जलद पद्धत वापरली जाते.

मंद पद्धत : या पद्धतीत रस अगर साखरेचे द्रावण किण्वनासाठी लाकडी पिंपांत साठवण्यात येते, नंतर ह्या पिंपांची तोडे झाकणे लावून बंद करण्यात येतात, झाकणामधील छिंद्रे कापडाने अगर कापसाने बंद करण्यात येतात, त्यामुळे किण्वनाद्वारे तयार झालेला वागू बाहेर जाण्यास मार्ग मिळतो, किण्वनासाठी ही पिंपे दमट व उणा जागेत साठवली जातात.

मंद पद्धतीचे गुणदोष पुढीलप्रमाणे आहेत, गुण :—विशेषप्रकारची यंत्रसामुद्री किंवा संच लागत नसल्यामुळे उत्पादनाचा खर्च कमी असतो, या पद्धतीचे दोष पुढीलप्रमाणे आहे, १. बन्याच्वेळा मव्यार्क किण्वनाची किंवा पूर्णवस्येला जात नाही, याचाच अर्थे असा की किण्वनानंतर उर्वरित साखरेचे प्रमाण अधिक असते, २. असेटिक अम्ल किण्वनाची किंवा अत्यंत सावकाश चालते व त्यामुळे एकूण उत्पादनकाळ प्रदीर्घ होतो व शिरक्याची प्रत तितकीशी चांगली निश्च नाही, ३. असेटिक अम्लांची तीव्रताही अनिश्चित असते, ४. एकूण उत्पादनाची कार्यक्षमता अपेक्षेपेशा कमी असते.

वरील दोष टाक्कून कार्यक्षम पद्धतीने निश्चित पद्धतीचा शिरका तयार करण्यासाठी जलद पद्धतीचा वापर करणे इष्ट असते.

आकृती ३६ जलद पद्धतीने शिरका तयार करण्याचे संयंत्र (कन्वर्हर) दाखवले आहे.



आकृती ३६ : शिरका तयार करण्याचे संयंत्र (कन्वर्टर)

जलद पद्धत : जलद पद्धतीमध्ये गोल व उंच आकाराची एक टार्की वापरण्यात येते. ह्या टार्कीला 'कन्वर्टर' असे म्हणतात. ह्या कन्वर्टरच्या तळाशी व वरच्या बाजूस छिद्रे पाढलेले पुष्टभाग बसवलेले असतात. टार्कीचे एकूण ३ भाग पाढलेले असतात, मध्यल्या भागामध्ये लाकडाचे वारीक तुकडे गच्च भरलेले असतात, मध्यभाग याणि वरच्या भाग द्यांना विभागण्यासाठी छिद्रे असलेली एक लाकडी फळी बसवलेली असते. ह्या फळीचे कार्य म्हणजे वरून पडणाऱ्या किणवनक्रिया न झालेल्या रसाचे मध्यल्या भागात नीट वाटप करणे हे असते. अशा रीतीने रस वरच्या भागातून मध्यल्या भागातील लाकडाच्या गच्च भरलेल्या तुकड्यांवर सतत व संथपणे पडत राहतो. कन्वर्टरचा खालचा सुमारे १.५ ते २ मीटर उंचीचा भाग तयार झालेला शिरका साठवण्यासाठी उपयोगात येतो. कन्वर्टरची एकूण उंची सुमारे ३ ते ४ मीटर असते व व्यास १.५ ते २ मीटर असतो.

हा कन्हटर सतत पद्धतीवर चालतो. उत्पादनाचे चक्र चालू करण्यासाठी मध्यस्था कप्प्यात दाईने भरलेल्या लाकडांच्या तुकड्यांवर पाश्चरीकरण न केलेला शिरका काही काळ ठिबकू देण्यात येतो, त्यामुळे ह्या शिरक्यातील असेटिक अम्ल वर्गातील सूमजीव ह्या तुकड्यांच्या संपूर्ण पुष्टभागावर नीटपणे पसरतात. त्यानंतर वरच्या कप्प्यातून मर्यार्कयुक्त रस व शिरका ह्यांचे मिश्रण सावकाशपणे मध्यस्था कप्प्यातील लाकडी तुकड्यांवर पहु देण्यात येते. सुरुवातीस वरील मिश्रणात २ भाग मर्यार्कयुक्त रस व १ भाग शिरका हे प्रमाण वापरण्यात येते. जसजशी किण्वन किया प्रस्थापित होऊन असेटिक अम्लाची निश्चित तीव्रता तयार शिरक्यामध्ये मिळू लागते. तसेस मूळ रसाच्या अम्लातील शिरक्याचे प्रमाण कमी कमी कप्प्यात येते. सुरुवातीस अनेक वेळा किण्वनकिया प्रस्थापित करण्यासाठी दीर्घकाळ लागतो. अनेक वेळा असेटिक अम्लाचे प्रमाण पुरेसे मिळत नाही व तयार होणारा शिरका कन्हटरमधून पुन्हा पुन्हा फिरवावा लागतो. अशा रीतीने सतत किया समाधानकारक रीत्या प्रस्थापित झाली की निश्चित गतीने ठराविक असेटिक अम्लाच्या तीव्रतेचा व गुणधर्माचा शिरका एकाच टप्प्यात तयार होऊ लागतो. कन्हटरची सतत प्रक्रिया कार्यक्षम रीतीने चालण्यासाठी त्यामध्ये योग्य प्रमाणात हवा खेळती ठेवणे आवश्यक असते. हवा आतचाहेर जाण्यासाठी कन्हटरच्या वरच्या आणि खालच्या भागात असलेली छिद्रे सतत मोकळी ठेवावी लागतात. कन्हटरचे तपमान शक्य तो एकाच पातळीवर राहील अशी खवरदारी घेणे जरुर असते. २८ ते ३०° सें. तपमान किण्वनासाठी योग्य असते, तपमान मर्यादित ठेवण्यासाठी आतचाहेर जाण्या हवेचा व ठिबकणाऱ्या द्रवाचा वेग कमी जास्त करणे उपयुक्त असते. हवामानाप्रमाणे किंवा ऋतूमानाप्रनाणे किण्वनाच्या तपमानावर तात्रा ठेवणे शक्य नसल्यास कन्हटरच्या आतल्या चांगूस घड पाणी अगर वाफ खेळवण्यासाठी वर्तुलाकार नक्या वसवणे ऐयस्कर असते, कन्हटरच्या आकारमानानुसार त्याची उत्पादनक्षमता कमी जास्त होते.

शिरका करण्यासाठी वापरण्यात येणारे असेटिक वर्गातील सूमजंतू शुद्ध जातीचे असणे महत्त्वाचे असते. काही कारणाने या सूमजंतूमध्ये इतर काही जारीच्या सूम जंतूचा मिलाफ झाला तर मर्यार्कापासून असेटिक अम्ल तयार होण्याचे किण्वनकार्य व्यवस्थित न होता इतर सूमजंतूच्या कार्याचा मूळ किण्वनकियेस अडथळा निर्माण होऊन शिरक्याची प्रत निकृष्ट होते. त्यामुळे शिरक्यामधील असेटिक अम्लाचे प्रमाण कमी होते, त्यात गढलपणे येतो आणि त्याचा स्वाद व रंग विशदतो. इतर सूमजीवांचा ग्रवेश टाळण्यासाठी किण्वनासाठी घेतल्या जाण्या मूळ रसात पुरेशी अम्लता असणे जरुर असते. पाश्चरीकरण न केलेला शिरका मूळ रसात काही प्रमाणात मिसळल्याने

वरील हेतु साध्य होतो. इतर अनावश्यक सूक्ष्मजंनूचा शिरकाव टाळण्यासाठी मध्यार्द्ध किण्वन सुरु करण्यापूर्वी रस निंजतुक करून घेणे व किण्वनक्रिया प्रारंभ करण्यासाठी यीस्टची चांगली व शुद्ध जात वापरणे या दोन गोष्टी महत्वाच्या असतात.

शिरक्याचे उपयोग : पाश्चात्य देशात शिरका फार मोळ्या प्रमाणावर केला जातो व त्याचे प्रकारही अनेक असतात. फले व भाज्या द्यापासून टिकाऊ पदार्थ करण्यासाठी शिरक्याचा वापर तेथे फार महत्वाचा मानला जातो. याउलट भारतामध्ये शिरक्याचे उत्पादन व वापर फारच मर्यादित प्रमाणावर केला जातो. भारतीय पद्धतीने फले व भाज्या टिकाऊ करण्याच्या कलेमध्ये शिरक्याचे स्थान अतिशय गौण आहे. काही पाश्चात्य व मिश्र पद्धतीच्या टिकाऊ पदार्थासाठी शिरक्याचा वापर केला जातो. खाद्य पदार्थाच्यतिरिक्त शिरक्याला औषधी गुणधर्म आहेत असे मानले जाते. त्याचप्रमाणे रंग व वार्निशे तयार करण्यासाठी, लाकडी कामावर चकाकी आणण्याकरता आणि लाकडी सामान व कपडे रंगवण्याच्या कामातही शिरक्याचा वापर केला जातो.

शिरका निर्मितीउद्योग भारतामध्ये अजूनही मागासलेल्या अवस्थेत असला तरी शिरक्याचे विविध व वाढते उपयोग व्यानात घेता ह्या व्यवसायास आपल्या देशात खूपच वाव आहे असे म्हणावयास हरकत नाही. फले व माल्टेकजी उसाचा रस, ताढी, माढी अथवा शिंदीच्या रसापासून भारतामध्ये शिरका तयार करणे अधिक किफायतशीर होईल.

पाणी

फले व भाज्यांपासून साखर, मीठ व मसाल्याचे पदार्थ वापरून टिकाऊ पदार्थ तयार करण्याच्या व्यवसायात शुद्ध व पिण्यायोग्य पाणी वापरणे अतिशय महत्वाचे असते. अशा व्यवसायात पाण्याचा वापर मोळ्या प्रमाणावर करावा लागतो. वापरावयाचे पाणी २ प्रकारात विभागता येईल. पहिल्या प्रकारात पदार्थ तयार करण्यासाठी अमलात आणावयाच्या कृतीच्या पाशात सरळ सरळ वापरावयाचे पाणी अंतर्भूत करता येईल तर दुसऱ्या प्रकारात फले व भाज्या धुणे, उकडणे, निंजतुकीकरण करणे, धड करणे वरैरे सहाय्यक कामासाठी लागणाऱ्या पाण्याचा समावेश होईल.

पहिल्या वर्गात मोडणाऱ्या पाण्याच्वहल विचार करणे वापरावयाच्या दृष्टीने जास्त महत्वाचे आहे कारण त्या पाण्यातील गुणदोषांचा तयार पदार्थाच्या गुणधर्मावर सरळ सरळ प्रभाव पडतो. दुसऱ्या वर्गातील पाण्याच्या वाचतीत पाण्याच्या दर्जांचा तयार पदार्थाच्या गुणधर्मावर पडणारा प्रभाव अल्प व अप्रत्यक्षरीत्या होत असल्यामुळे दुसऱ्या वर्गातील पाण्याच्या वाचतीत दर्जांचा प्रश्न काहीसा दुर्घट असतो, अर्थात सर्व पाणी शुद्ध असेल तर

अधिक चांगले, परंतु शुद्धीकरणाची विविक्षित प्रक्रिया करण्यासाठी येणाऱ्या सर्वांत बचत करण्याच्या दृष्टीने पहिल्या प्रकारच्या कामासाठी शुद्ध पाणी व दुसऱ्या प्रकारच्या वापरासाठी कमी शुद्ध पाणी वापरणे सोईचे व फायद्याचे असते. शहरामध्ये मिळणारे पाणी व्हुधा गाळलेले असते, त्याचप्रमाणे ते मृदु केलेलेही असते, परंतु शहराच्या बाहेर उपलब्ध असणारे पाणी व्हुधा नदी किंवा विहीरीचे असते, हे पाणी अर्थातच क्षारयुक्त व कठीण असते. हा पाण्याचा कठीणपणा काढून टाकल्यावरच हे पाणी वापरण्यायोग्य होते. पाण्यातील कठीणपणाचे २ प्रकार असतात, पहिल्या प्रकारच्या कठीणपणाला तात्पुरता कठीणपणा व दुसऱ्या प्रकारच्या कठीणपणाला कायम कठीणपणा असे ओळखले जाते. तात्पुरता कठीणपणा कॅलशियम आणि मंगेशियमच्या बायकांबोनेटस् या क्षारांमुळे निर्माण होतो तर कायमचा कठीणपणा कॅलशियम क्लोराइड व मंगेशियम सल्फेट ह्या क्षारांपासून प्राप्त होतो. तात्पुरता कठीणपणा पाणी केवळ उकळवण्याने नाहीसा करता येतो. उकळण्यामुळे पाण्यातील विरघळलेले कॅलशियम व मंगेशियमचे बायकांबोनेटस् हे क्षार न विरघळणाऱ्या कॅलशियम व मंगेशियम कांबोनेटस् या क्षारांमध्ये रूपांतरीत होतात, हे न विरघळणारे क्षार गाळून काढून टाकल्यावर पाण्याचा कठीणपणा नाहीसा होतो.

पाण्याचा कायम कठीणपणा घालवण्यासाठी त्यामध्ये सोडियम कांबोनेट घाळून ते उकळवावे लागते. यायेगे कॅलशियमच्या क्लोराइड व मंगेशियम सल्फेट ह्या क्षारांचे न विरघळणाऱ्या कांबोनेट क्षारांमध्ये रूपांतर होते. न विरघळणारे कॅलशियम कांबोनेट पाण्यापासून विभक्त होऊन पाण्याचा कठीणपणा नाहीसा होतो. मुळच्या पाण्यामध्ये तात्पुरता व कायमचा असा कठीणपणा असल्यास त्यामध्ये कॉस्टिक सोडा व सोडियम कांबोनेट ही दोन्ही रसायने घाळून ते उकळवल्यास सर्व तऱ्हेचा कठीणपणा नाहीसा होतो. पाण्यातील निरनिराळे क्षार अल्प प्रमाणात विद्रव्य असल्यामुळे पाण्यातील तात्पुरता अगर कायम कठीणपणा १००% काढून टाकणे म्हणजेच कठीणपणाचा निर्देशांक ०. वर आणें अतिशय कट्टाचे व खर्चाचे काम असते आणि त्यामुळे असे करणे अनावश्यक व अव्यवहार्यही असते. सर्वसाधारणपणे कठीणपणाचा निर्देशांक पाण्याच्या १ लक्ष भागात १० ते १२ भाग इतका कमी झाल्यास ते उपयोगाच्या दृष्टीने सोयीचे असते. पाण्याचा कठीणपणा अजमावण्यासाठी साबणाच्या फेसाची चाचणी घेण्याची पदूत आहे. कठीण पाण्यात साबणाला टिकाऊ फेस येत नाही तर मृदु पाण्यात साबणाला चांगल्या प्रकारे फेस येऊ शकतो.

पाण्याचा कठीणपणा काढण्यासाठी अलीकडे 'आयोन ऐक्सचेज' ही पदत सर्व दृष्टीने सोयीची ठरत आहे. ही पदत उकळवण्याच्या पदतीपेक्षा स्वस्त व जलद असून

त्यास जागा व साधने जास्त लागत नाहीत, गाळलेले पाणी केंटायॉन व अँनायॉन ऐक्सचेंज रेसीनांच्या भरांनून पाझर दिल्याने त्यातील कठीणपणा नष्ट होतो, ल्यासाठी तयार संयंत्रे [प्लान्टस्] मिळतात, त्यामध्ये वापरलेल्या आयॉन ऐक्सचेंज रेजिनांचा खुवून पुन्हा पुन्हा वापर करता येतो, मृदू करावयाचे पाणी सुरवातीस जर गढळ किंवा धूसर असेल तर आधी ते तुरटीच्या सहाय्याने स्वच्छ करून घेणे शा पद्धतीमध्ये आवश्यक असते.

कठीणपणा असलेल्या पायातील कॅलशियम व मॅग्नेशिअम काबोनेट व बायकाबोनेट हे क्षार फळातील अगर लोणच्यातील अम्लाशी संयोग पावून त्यांचे अम्लत्व, टिकाऊपणा व चव कमी करतात, क्षारयुक्त कठीण पाणी वापरस्यामुळे उत्पादनासाठी वापरण्यात येणारी धातूची सामुद्री लवकर खाराच होते, पाण्यामधील लोहाचा फळे व भाजीपाल्यातील टॅनिन या द्रव्याशी संयोग होऊन पदार्थाला काळसरपणा येतो, कॅलशियम व मॅग्नेशिअमचे काही क्षार फळे आणि भाजीपाल्यामधील पेकिटनबरोबर संयुक्त होऊन त्यामुळे पदार्थाला चिवट-पणा येतो, काही वेळा पाण्यामधील क्षारामुळे तयार पदार्थाला गढळपणा अगर धूसरपणा येण्याचीही शक्यता असते.

कठीणपणा काढून टाकलेले पाणी गाळून व क्लोरीन वायूच्या सहाय्याने निंजतुक करून घेणे इष्ट असते, पाण्यातील क्लोरीनचे प्रमाण पाण्याच्या १ दशलक्ष भागात ००१५ ते ००४० भाग शा दरम्यान असावे, अशा तन्हेने शुद्ध व निंजतुक केलेल्या पाण्याला कोणत्याही तन्हेचा वास, चव व रंग नसावा, त्यामध्ये घनभागाचा अंश व कर्वनिक द्रव्याचा अंश अनिश्चित असू नये, हे पाणी चैसिलस कोलायसारस्या हानिकारक मूळमंत्रूपासून पूर्णतः मुक्त असावे.

खाचाचनिर्मिती उघोगासाठी वापरावयाच्या पाण्याच्या सर्वसाधारण व विशेष गुणवत्तेची प्रमाणे भारतीय मानक संस्थेने निश्चित केली आहेत, (आय. एस. ४२९२-१९६७).

रंगद्रव्ये

फळे व भाज्यांपासून तयार केलेल्या टिकाऊ पदार्थमध्ये त्यांचा आकर्षकपणा वाढवण्यासाठी कृतिम रासायनिक रंगद्रव्ये वापरली जातात, शा रंगद्रव्यापैकी काही पाण्यात विरघळणारी, काही तेलात विरघळणारी आणि काही अम्ले व अल्कली यामध्ये विरघळणारी असतात, खाचपदार्थात वापरावयाची रंगद्रव्ये निरुपद्रवी व टिकाऊ असावी लागतात, पदार्थाच्या मूळ रंगाला उठाव येण्याच्या दृष्टीने कधीकधी रंगद्रव्याची मिश्रणेही

वापरणे सयुक्तीक ठरते. मिश्रगासाठी योग्य रंगद्रव्यांची निवड व प्रमाणे काळजीपूर्वक ठरवणे अगत्याचे असते.

खाद्यपदार्थात वापरण्यासाठी फक्त प्रमाणित रंगद्रव्ये उपयोगात आणली जातात. प्रत्येक देशात शासनाने मान्य केलेले प्रमाणित रंग वापरण्याबद्दल निश्चित कायदे असतात. पुढील रंगांच्या छटा वापरण्याच्या दृष्टीने महत्वाच्या असतात. लाल, नारिंगी, पिवळा, हिरवा, काळा आणि निळा, भारतामध्ये फूट प्रॉडक्ट्स ॲंडर या कायद्याप्रमाणे पुढील रंगद्रव्ये मान्य करण्यात आली आहेत.

तक्ता १२ : प्रमाणित रंगद्रव्ये

रंग	नाव	कलर इंडेक्स	रासायनिक वर्ग
लाल	पॉन्सिआ ४ आर	१८५	अझो
	कार्मायशिन	१७९	अझो
	लाल ६ बी	५७	अझो
	लाल एफ बी	२२५	अझो
	ॲसिड मॅंजेया २	६९२	ट्रायफेनिल मिथेन
	फास्ट लाल इ	१८२	अझो
पिवळा	ट्राट्राइशन	६४०	पायराइडोलोन
	सनसेट यलो FCF.	६	अझो
निळा	निळा व्ही. आर.	६७२	ट्रायफेनिल मिथेन
	एस इंडिगो } कारमाईन }	११८०	इंडिगोइड
काळा	त्रिलियन्ट काळा	बी. एन.	विसाझो

पुढील तक्त्यात काही कृत्रिम रासायनिक प्रमाणित रंगद्रव्यांची नावे व ती उत्तरात वापरलेली आहेत अशा टिकाऊ पदार्थांची नावे दिली आहेत.

तक्ता १३ : प्रमाणित रंगद्रव्यांचा वापर

रंगद्रव्य	पदार्थ
ट्राट्राइशन	संब्याची जेली
सनसेट यलो एफ. सी. एफ.	जरदाळूचा जॅम
ॲंरेंज ए. जी.	मोसंबीची जेली
पॉन्सिआ	स्ट्रॉबिरी जॅम व जेली
	लाल द्राक्षांचा जॅम

रंगद्रव्य	पदार्थ
रासवेरी ४	रासवेरी जैम व जेली
कार्मायशिन	रासवेरी जेली
जेरेमिन २	करवंदाचा जैम
केरामल	शिरका किंवा सॉसेस्
एरिथ्रोसिन	चेरी व द्राक्षांचा जैम व जेली

कृत्रिम रासायनिक रंगद्रव्यांच्या जोडीला काही नैसर्गिक रंगद्रव्येही वापरण्यासाठी मान्य केलेली आहेत व त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. १. कॉचिनिओल किंवा कारमाइन २. केरोटिन किंवा केरोटीनॉइड्स ३. क्लोरोफिल ४. लॅक्टोफ्लॅविन (रायबोफ्लॅविन) ५. केरामल ६. रतन ज्योत ७. केशर ८. कर्कुमिन, इ.

टिकाऊ पदार्थांसाठी वापरावयाची रंगद्रव्ये पदार्थ तयार करताना अगदी शेवटच्या अवस्थेत घालणे इष्ट असते कारण उण्ठतेमुळे रंगाची हानी होते. उत्पादनात वापरण्यासाठी ही रंगद्रव्ये पुढीच्या अगर तीव्र द्रावणांच्या स्वरूपात उपलब्ध असतात. पुढीच्या स्वरूपात रंगद्रव्ये वापरताना प्रथम थेंड पाण्यात त्याची पेस्ट करून घेतली जाते व नंतर गरम पाण्यात ती पेस्ट दवळून एकत्र करण्यात येते. हे विलयन थेंड करून काही गाल न्याली बसला तर तो गाळून घेण्यात येतो. रंगद्रव्याचे वरील द्रावण तयार पदार्थात एकत्र करण्यापूर्वी काही वेळा त्यामध्ये थोडवा प्रमाणात गिलसरीन घालण्यात येते. द्रव अवस्थेतील रंगद्रव्ये वापरताना कोणतीहि पूर्वीतयारी करावी लागत नाही कारण वहुतेक द्रव रंगांमध्ये काही प्रमाणात मर्यांक व गिलसरीन आधीच घातलेले असतात. काही वेळा थोडवा प्रमाणात सिट्रिक अगर टार्टारिक अम्लही संरक्षक द्रव्य म्हणून घालण्यात येते. द्रव अवस्थेतील रंग जास्त टिकवण्यासाठी थेंड, कोरडवा व अंधान्या जागेत साठवणे इष्ट असते.

त्याद्यपदार्थांचा आकर्षकपणा टिकवण्यासाठी रंगद्रव्ये जरी महत्वाचे कार्य करीत असली तरी कले व भाज्याचे टिकाऊ पदार्थ करण्यासाठी शक्य तो त्यांचा उपयोग याळण्यात याचा. अन्यथा त्यामुळे मूळ पदार्थांतील रंगाचा फिकेपणा किंवा न्यूनता शाकण्याकरता रंगद्रव्याचा वापर करण्याची प्रवृत्ती वाढण्यास मदत होते. त्याऐवजी पदार्थांचा मूळ रंग जास्तीत जास्त प्रमाणात टिकवून ठेवण्यास उत्तेजन मिळाले पाहिजे. ग्राहकाला त्यामाविकच रंगांचे टिकाऊ पदार्थ वापरण्यास त्यामुळे प्रवृत्त केले जाते.

सुंगंधी द्रव्ये

फळे व भाज्यांपासून बनवलेल्या अनेक टिकाऊ पदार्थाना स्वाद व रुची आणण्यासाठी काही विशिष्ट द्रव्ये वापरली जातात. त्यामुळे पदार्थांचा आकर्षकपणा वाढण्यास मदत होते. स्वाद ही संवेदना रुची आणि सुंगंध खांच्या समतोलपणातील मिश्रणाची असते व स्वादामुळे खाय पदार्थाला माझुर्ये प्राप्त होते. चविष्ट व सुंगंधी खायपदार्थाना संक्षेपाने स्वादिष्ट पदार्थ असे म्हणता येते. उदाहरणादाखल असे म्हणता येईल की मोहोरीच्या विशिष्ट वासामुळेच लोणच्याला तो स्वाद प्राप्त होतो. मोहोरीची तिखट चव नुसत्या तिखटाने देखील आणता येईल, परंतु त्यामुळे मोहोरीचा स्वाद लोणच्याला येणार नाही. मोहोरीमध्ये तिखटपणाच्या जोडीला आणखीही काही चव व स्वाद देण्याची क्षमता असते व त्याची बरोबरी दुसऱ्या कशानेही करता येणार नाही.

वरील उदाहरणावरून आणखी असे लक्षत येते की चव ही संवेदना स्वादाचाच एक भाग असली तरी चव आणि स्वाद यामध्ये काही मूळभूत फरक आहे. अर्थात तरीही या दीन संवेदना एकमेकांना पूरक आहेत. वरील उदाहरणातील मोहोरीप्रमाणेच खाय-पदार्थाना स्वादिष्टपणा भिळवून देणाऱ्या अन्य पदार्थानाही त्यांचे स्वतःचे असे वैशिष्ट्य असते. हा घटीने पाहता असे लक्षत येते की केशरासारखी सुंगंधी द्रव्ये प्रामुख्याने गोड पदार्थासाठी वापरली जातात तर कोथिचिर, कढीलिंब वरैरे स्वादिष्ट बनस्पती केवळ तिखट किंवा आंचट पदार्थासाठीच वापरल्या जातात. हाऊलट मिर्ची आणि कोथिचिरीच्या चटणीत स्वादासाठी आल्याएवजी केशराच्या काही कळ्या धालण्याची वा मुरंब्यामध्ये वेलची, चारोळी, जायफळ आणेवजी लसणीच्या काही कळ्या वापरण्याची कल्पनाही सहन करवत नाही. कोणता स्वादिष्ट पदार्थं स्वादासाठी कोणत्या पदार्थात धालावता याचाचत काही ठोकताळे पूर्वापार चालत आलेले असतात व ह्याचाचत काही स्थूल नियम अभिप्रेत असत्याचे दिसून येते.

फळे आणि भाजीपाल्यांपासून बनवलेल्या गोड पदार्थांमध्येच सर्वसाधारणपणे कृतिम सुंगंधी द्रव्ये वापरली जातात. मीठ आणि खायतेले यांच्या सहाय्याने टिकवलेल्या खाय-पदार्थाना स्वादिष्टपणा आणण्याचे कार्य मसास्याचे पदार्थ करतात. स्वादिष्ट द्रव्ये अगर मसास्याचे पदार्थ योग्य प्रमाणात वापरले तरच त्यांचा स्वाद आकर्षक ठरतो. योग्य स्वादासाठी अशा पदार्थांच्या शुद्धतेच्याल खाची असावी लागते कारण योदीशी देखील अशुद्धता अगर भेसल स्वादिष्टपणा चिघडवण्यास पुरेशी असते.

फलांच्या टिकाऊ पदार्थात वापरण्यायोग्य काही महत्वाची कृत्रिम रासायनिक द्रव्ये पुढीलप्रमाणे आहेत.

तक्ता १४ : स्वादिष्ट द्रव्ये व त्यांचा उपयोग

नाव	गुणधर्म	उपयोग
अमाईल अॅसिटेट	द्रव, रंगहीन	सफरचंद, केळी व नासपती यांचा वास
अमाईल ब्युटिरेट	द्रव, रंगहीन	सफरचंदासारखा वास
अमाईल प्रोप्रोपेटेट	द्रव, रंगहीन	जरदाळूसारख्या फलांचा वास
अमाईल व्हॉलेरिनेट	द्रव, रंगहीन	पिकलेल्या सफरचंदासारखा वास
ऑनिसॉल	द्रव, रंगहीन	बडिशेपेचा वास
वेन्सालिडहाइड	द्रव, पिवळसर रंग	कहू चदामाचा वास
बीटा नॅथिल ब्यूटिल इथर	स्फटिकमय पांडरा घन पदार्थ	स्ट्रॉबेरीचा सौम्य वास
ब्यूटिल ब्यूटिरेट	द्रव, रंगहीन	अननसाचा वास
सिट्राल	द्रव, पिवळा रंग	लिंबाचा वास
एथिल ऑसिटेट	द्रव, रंगहीन	पीच, स्ट्रॉबेरी व चेरीचा वास
एथिल ब्यूटिरेट	द्रव, रंगहीन	अननस व पीचचा मिश्र वास
आयसो ब्यूटिल	द्रव, रंगहीन	रासबेरीचा वास
ऑसिटेट		

वरील प्रकारची कृत्रिम रासायनिक सुगंधी द्रव्ये विविध प्रमाणात एकत्र करून नैसर्गिक सुगंधांची जास्तीत जास्त वरोबरी करण्याऱ्या तयार मिश्रणाना इसेन्सेस असे ओळखले जाते. सुगंधी द्रव्यांच्या निर्मात्यांनी निरनिराळे इसेन्सेस तयार करण्याचे अनेक पाठ अनुभवाने व संशोधनाने निर्माण केलेले आहेत व त्यानुसार बनवलेले विविध इसेन्सेस निरनिराळ्या नावाखाली चाचारात उपलब्ध असतात. इसेन्सेस करण्याऱ्या पाठामध्ये वापरण्यात येणाऱ्या मूलघटकांची संख्या कितीही असू शकते. अर्थात ह्या द्रव्यांपैकी काही घटकद्रव्ये प्रमुख असून त्यांची प्रमाणे बहुतांशी निश्चित असतात. पाठातील इतर घटक-द्रव्ये टिकाउपणा देणारी किंवा अन्य तन्हेने सहाय्यक कार्य करणारी असतात व त्यामुळे

त्याच्या प्रमाणात फरक करणे शक्य असते किंवा त्यातील एखादे द्रव्य गाळणे संभवनीय असते. इसेन्सेसच्या पाठातील क्लिष्टता लक्षात येण्यासाठी कृत्रिम रासवेरी इसेन्सचा एक पाठ उदाहरणादाखल पुढे दिला आहे.

तक्ता १५ : कृत्रिम रासवेरी इसेन्सचा एक पाठ

द्रव्याचे नाव	प्रमाण (भाग)
आयसोब्यूटिल अॅसिटेट	३०
अमाईल अॅसिटेट	२०
एथिल अॅसिटेट	१०
अॅसिड अलिडहाइड	७
एथिल ब्यूटिरेट	५
एथिल फॉर्मेट	५
एथिल ओर्नेन्टेट	५
सक्रिसिनिक अम्ल	५
एथिल नायट्रोहाइट	३
गॅमा नोनिल लॅक्योन	३
अल्फा आयोनोन	२
झॅनिलिन	२
लवंग तेल	१
एथिल वेन्झोएट	१
मेथिल सॅलिसिलेट	१

वरील पाठात एथिल व अमाईलची जी द्रव्ये आहेत त्यातील काहीची प्रमाणे पकी आहेत तर इतर काहीची प्रमाणे कमी जास्त करणे शक्य असते.

स्वादासाठी वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ स्वादांमध्ये देशोदेशी मोळ्या प्रमाणावर वापरले जातात. भारतात मसाल्याचे पदार्थ एकत्र करून मसाल्याच्या मिश्रणाच्या स्वरूपात वापरण्याचा प्रधात आहे. परंतु पाश्चात्य देशात मसाल्याच्या पदार्थांचे वापरण्याच्या वेळी मिश्रण करून त्यांचा पदार्थांमध्ये दिजवून अर्के काढल्यावर भर दिला जातो किंवा मसाल्याच्या पदार्थांऐवजी त्यांचे सुंगांधी अर्के किंवा तेले वापरली जातात. दाळविनी, लवंग, जायफळ, मिरे, धने, जिरे, जायपत्री, शोपा, वैरे मसाल्याचे पदार्थ प्रमुख मानले जातात. भारतीय मसाल्यामध्ये हिंगाला महत्वाचे स्थान आहे. परंतु पारिचमात्र्य पदतीत हिंगाला स्थान नाही. अलीकडे भारतीय मसाल्यांचे तयार अर्के मिळू लागले असून ते

वापरणे अधिक सोपे आणि सोयीचे असल्यामुळे त्यांची मारणी वाढत आहे, परंतु तयार अर्कांनी किंमत सर्वांना परवडण्यासारखी नसते, मसाल्याच्या पदार्थांच्या जोडीला कांदा व लसूण किंवा त्याचे अर्के वापरले जातात, निरनिराळ्या चवीचे व आवडीनिवडीचे मसाले तयार त्वरुपात उपलब्ध असल्याने लोणच्यांसारख्या टिकाऊ पदार्थांसाठी तयार मसाले वापरण्याकडे वाढता कूल दिसून येत आहे.

संरक्षक द्रव्ये

फळे आणि भाज्यांपासून बनवलेल्या काही टिकाऊ पदार्थांमध्ये जादा सुरक्षिततेसाठी काही रासायनिक संरक्षक द्रव्ये अल्प प्रमाणात वापरली जातात, अशा द्रव्यांचा वापर करणे नेहमीच आवश्यक व इष्ट नसते व त्याचावत प्रत्येक देशात काही सरकारी निर्बंध असतात, ही संरक्षक द्रव्ये प्रमाणित असावयास हवीत व ती वापरण्याचा उद्देश तयार पदार्थांतील अपूर्णता किंवा टिकाऊपणातील दोष झाकणे हा असू नये, भारतातील फुट प्रॉडक्ट्स ऑफेर या कायव्यान्वये स्वालील २ वर्गांतील संरक्षक द्रव्येच फक्त प्रमाणित मानली जातात.

अ. बैन्डोइक अम्ल व त्यापासून केलेले क्षार,

ब. सल्फूरस अम्ल व त्यापासून बनवलेले क्षार.

वरीलपैकी कोणतेही एकच द्रव्य पदार्थांमध्ये वापरता येते व ते वापरण्याच्या कमाल मर्यादा पुढील तत्त्वात दिल्या आहेत.

तका १६ : संरक्षक द्रव्ये व त्यांचा उपयोग

तयार पदार्थांचे नाव	संरक्षक द्रव्याचे नाव	संरक्षक द्रव्याचे प्रमाण (भाग १ दशलक्ष भागात)
---------------------	-----------------------	---

जॅम अगर जेलीसाठी
तयार केलेला फळांचा

रस अगर गर

अ. चेरी	गंधक दिप्राणिज	३०००
ब. स्ट्रोबेरी व रासबेरी	गंधक दिप्राणिज	२०००
क. इतर फळे	गंधक दिप्राणिज	१०००
जॅम, जेली, मार्मालेड	गंधक दिप्राणिज	३५०
अगर	अगर	
मुरंवे	बैन्डोइक अम्ल	२००
पाकवलेल्या फळांच्या	गंधक दिप्राणिज	१५०

साली अगर फोडी		
फळे अगर भाज्यापासून	बैंशॉइक अम्ल	२५०
बनवलेली लोणची अगर		
चटप्पा		
टॉमेटो सॉस व	बैंशॉइक अम्ल	३५०
इतर सॉसेस		

ब. अन्य साहित्य

टिकवलेले पदार्थ साठवण्यासाठी डबे व बाटल्या

जॅम्स, जेलीज, लोणची आणि सॉसेस हे टिकाऊ पदार्थ साठवण्यासाठी स्वास तनेहेचे टिनाचे डबे, पारदर्शक काचेच्या बाटल्या, किंवा चिनीमातीच्या चरण्या वापरल्या जातात. सर्वात जास्त वापर अर्थात काचेच्या बाटल्यांचाच होतो कारण तयार पदार्थाचे बाह्य-स्वरूप पारदर्शक काचेतून दृश्य होत असल्याने त्यांचा आकर्षकपणा वाढतो. इत्यांचा वापर प्रामुख्याने हाताळणीच्या मजबूतीसाठी व दीर्घिकाळ हवाबंद रिखतीत साठवण्याच्या दृष्टीने केला जातो, लोणची व सॉसेस छासारखे अमिळक व मसालेयुक्त पदार्थ मोळ्या आकारात साठवण्यासाठी चिनीमातीच्या चरण्या किंवा क्वचित लाकडी पिंपेही वापरली जातात.


टिनाचे डबे : टिनाचे डबे टिनाच्या पञ्चापासून तयार केले जातात. टिनाचा पत्रा हा मूळ लोंबंडी पत्रा असतो. त्यावर टिनाचे (कथिलाचे) सुखम आवरण दिलेले असते. छा आवरणामुळे लोंबंडाच्या पृष्ठभागाचा बाह्य हवेशी व साठवलेल्या पदार्थांशी प्रत्यक्ष संपर्क येत नाही व लोंबंडाचे गंजणे किंवा धातूच्या संसर्गामुळे साठवलेल्या पदार्थांला हानी पोहोचणे वैगेरे प्रकारची परिवर्तने टाळली जातात. अशा तनेच्या टिनाच्या पञ्चापासून बनवलेल्या डब्यांचा वहुतेक टिकवलेले पदार्थ साठवण्यासाठी समाधानकारक उपयोग होते. परंतु टिनाचे आवरण देताना आवरणाच्या एकसारखेपणातील अगर जाडी-तील राहिलेले स्वाभाविक दोष काही पदार्थ साठवण्यासाठी चालू शकत नाहीत. अशा वेळी वापरण्यासाठी एनेमलचे आवरण दिलेल्या टिनाच्या पञ्चाचे डबे उपयोगात आणणे आवश्यक असते. अशा तनेहेने तयार केलेल्या डब्यांना लॅकडे डबे असे ओळखले जाते.

लॅकर केलेल्या डब्यांचा पृष्ठभाग वहुधा सोनेरी रंगाचा असतो. लॅकरिंग करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या एनेमलचे २ प्रकार आहेत. १ अम्लताविरोधक, २ गंधक विरोधक.

१. अम्लताविरोधक एन्मेलचे लॅकरिंग केलेले डबे प्रामुख्याने आंबट प्रकारच्या फळांपासून बनवलेले टिकाऊ पदार्थ साठवण्यासाठी वापरले जातात. ह्या दृष्टीने आंबट वर्गातील फळे दोन प्रकारात विभागात येतात. पहिल्या प्रकारात पीच, अननस, जरदाळू, व फणस ही फळे मोडतात ह्या फळांमधील नैसर्गिक रंगद्रव्ये पाण्यामध्ये न विरघळणारी असल्यामुळे या फळांपासून केलेले पदार्थ साध्या टिनच्या डब्यात साठवल्याने कोणतीही हानि होत नाही. परंतु दुसऱ्या वर्गातील रासवेरी, स्ट्रॉबेरी, काळी द्राक्षे वर्गेरे आंबट फळातील नैसर्गिक द्रव्ये पाण्यामध्ये विद्रव्य असल्यामुळे त्यापासून केलेल्या टिकाऊ पदार्थांसाठी लॅकडॉ डबे वापरावे लागतात. २. गंधकविरोधी लॅकरसच्या सहाय्याने लॅकरिंग केलेले डबे वाटाणे, मका, शेंगांच्या भाज्या वर्गेरे अम्लविरहीत पण गंधकयुक्त पदार्थ साठवण्यासाठी वापरले जातात.

तयार पदार्थ डबावंद करण्यासाठी वापरण्यात येणारे डबे कारखान्यामधून दोन भागात तयार होऊन मिळतात. डबा एका बाजूने बंद केलेला असतो व दुसऱ्या भाजूच्या उघडण्या तोंडाच्या कडा थोड्याशा चाहेर वळवलेल्या असतात. डब्यावर लावायची झाकणे वेगळी तयार केलेली असतात व त्यांचा व्यास डब्याच्या व्यासापेक्षा थोडा मोठा असतो. भरलेल्या डब्यांच्या उघडण्या तोंडावर झाकण ठेवून ते खास त-हेच्या यंत्राद्वारे डब्यावर सीलवंद करण्यात येते. ह्या यंत्राला डबल सीमर असे म्हणतात. ह्या यंत्राद्वारे झाकणाची कड दोन वेळा वाकवून त्याच्या फटीमध्ये डब्याची कड घट दावून पकडली जाते व अशा तन्हेने डबा हवावंद होतो. डबल सीमर यंत्र सोबतच्या आकृतीमध्ये दाखवले आहे. वापरण्यासाठी तयार डबे निरनिराळ्या प्रमाणित आकारात उपलब्ध असतात व प्रत्येक आकाराचे डबे सीलवंद करण्यासाठी डबल सीमर यंत्रात त्यातील काही भाग चदलून वापरण्याची सोय असते.

काचेच्या बाटल्या : फिरकीची झाकणे असलेल्या पारदर्शक काचेच्या बाटल्या फळे व भाज्यांपासून बनवलेले टिकाऊ पदार्थ साठवण्यासाठी फार मोळ्या प्रमाणावर वापरण्या जातात. त्यांची झाकणे पञ्चाची अगर प्रास्टिकची असतात. जेम्स. गेलीज, मार्मालेड्स अगर लोणची वर्गेसारख्या घट पदार्थासाठी रुंद तोंडाच्या बाटल्या सोरीच्या असतात तर सोंसेस व केचप ह्यासारखे प्रवाही पदार्थ साठवण्यासाठी लहान तोंडाच्या उभ्या आकाराच्या बाटल्या वापरणे सोरीचे असते. बाटल्यांची झाकणे घट व हवावंद वसण्यासाठी त्यांना आतल्या बाजूने रवराचे अगर ड्रेस्टिकचे गोलाकार “पॅकिंग” अगर “गॅस्केट” असणे आवश्यक असते. पूर्वी वापरलेल्या बाटल्या पुन्हा वापरावयाच्या असस्यास प्रत्येक वेळेस हे पॅकिंग अगर गॅस्केट बदलणे महत्वाचे असते.



आकृती ३७ : डबल सीमर यंत्र

चिनीमातीच्या वरण्या : रुंद तोंडाच्या व घट्ट फिरकीचे झाकण असलेल्या उत्तम दर्जीच्या चिनीमातीच्या वरण्या विविध आकारात उपलब्ध असतात, साधारणपणे मोठ्या आकाराच्या वरण्या जास्त वापरल्या जातात, चिनीमातीच्या वरण्यांवर कोणत्याहि तन्हेची रासायनिक क्रिया सहजासहजी होत नसल्याने अशा वरण्यामध्ये साठवलेले पदार्थ रासायनिक दृष्ट्या दीर्घकाळ सुरक्षित राहतात, चिनीमातीच्या वरण्यांचा वापर प्रामुख्याने वरगुती प्रमाणावर केला जातो, चिनीमातीच्या वरण्या वजनाच्या दृष्टीने जड असल्यामुळे कारग्वान्यामध्ये हाताळणी करण्यासाठी त्या फारशा सोयीच्या नसतात, चिनीमातीच्या वरण्या कमी उण्णावावाहक असल्यामुळे त्यांचे पाश्चरीकरण करणेही सुलभ नसते, वरील

कारणास्तव चिनीमातीच्या बरण्यांचा वापर मोळ्या उत्पादनासाठी अधिक प्रमाणात केला जात नाही.

अलीकडील काळात तयार पदार्थ साठवण्यासाठी प्रॅस्टिकचे डबे व चाटल्या वापर-प्याकडे वाढता कल दिसून येत आहे. अधिक सुधारलेल्या दर्जाची स्वस्त प्रॅस्टिके तयार करण्याच्या प्रयत्नातील यशावर याचाबतचे भवितव्य अवलंबून आहे. त्याशिवाय अल्यु-मिनिअम सारख्या स्वस्त व वजनास हलक्या धातुचे डबेही वापरण्याची शक्यता अजमा-वण्याचे प्रयत्न केले जात आहेत. लोणच्यासारखे पदार्थ मोळ्या प्रमाणावर साठवण्यासाठी लाकडी पिंपेही वापरणे अनेक वेळा सोयीचे असते.

डबे, चाटल्या अगर बरण्यांमध्ये साठवलेल्या टिकाऊ पदार्थांचे दर्जा, सुरक्षितता व टिकाऊपणा हांच्या दृष्टीने परीक्षण करणे ही उत्पादकाची जवाबदारी असते. असे परीक्षण करण्यासाठी विविध परीक्षापद्धती, मानके व कायदेशीर निर्बंध वालून दिलेले असतात. त्याशिवाय ग्राहकस्वीकृती व आकर्षकपणा हांचाही विचार करणे जागृक उत्पादकाला आवश्यक असते. याविषयी अधिक विचार पुढील प्रकरणात केला आहे.

प्रकरण सहावे

टिकवलेल्या पदार्थांचे प्रतपरीक्षण व संबंधित चाबी

तयार पदार्थांच्या प्रतीचदृश्य अगर दर्जावदृश्य विचार करताना त्यांच्या गमकांचे स्थूलमानाने दोन विभाग पाडता येतील. १) ग्राहकाला आकर्षित करणारी अंगे व २) तांत्रिक व उत्पादनविषयक अंगे.

तयार खायपदार्थांची प्रत हा अनेक गुंतागुंतीच्या गुणधर्मांचा समुह असतो, वरील २ विभागात त्यांचा विचार केल्यास दर्जाविषयक सर्व महत्वाची अंगे त्यामध्ये अंतर्भूत होतात.

१) ग्राहकाला आकर्षित करणारी अंगे : हा विभागामध्ये पदार्थांचे दृश्याला प्रतीत होणारे वाढास्वरूपविषयक गुणधर्म महत्वाचे आहेत. उदाहरणार्थे रंग, आकार, घनता, प्रवाहीपणा, चव, वास, स्पर्श वर्गेरे अंगे हा वर्गात मोडतात. खालील तक्त्यामध्ये वर्णिंदेशित केलेली विविध अंगे व गुणधर्म समाविष्ट केले आहेत.

तक्ता १७ : ग्राहकाला आकर्षित करणारी अंगे व गुणधर्म

गुणधर्म	अंगे	संवेदनाक्षम इंद्रिय
इंद्रियगोचर गुणधर्म	वाढास्वरूप, आकार, रंग, चमकदारपणा आणि रूप सुग्रासपणा, वास चव	दृश्य
	स्पर्शाने जाणवणारे अंग	नाक जीभ
अर्तींद्रिय गुणधर्म	खाताना जाणवणारी भावना हानिकारक किंवा अपायकारक द्रव्यांची उपरिथी पोषणमूल्य	स्पर्श, जीभ

२) तांत्रिक व उत्पादनविषयक अंगे : फळे व भाजीपाल्यांपासून टिकाऊ व कुचकर पदार्थ चाऊक प्रमाणावर निर्माण करून त्यांचे वितरण व विक्री द्वा व्यवसायाचा प्रमुख हेतू ग्राहकांना उपयुक्त व आवार्डांचे विविध पदार्थ उपलब्ध करून देणे हा असतो. त्याच्या अनुरूपगाने लोकांच्या सार्वजनिक आरोग्याला विधायक आणि सुयोग्य वर्ळण लावणे ही शासनाची सामाजिक जचावदारी असते असे म्हणावयास हरकत नाही. त्या दृष्टीने प्रत्येक देशात योग्य ते कायदे आणि मानके निश्चित केलेली असतात. फूट प्रॉडक्टस् ऑफर या कायद्यानवये तयार स्वायत्पदार्थांचे अपेक्षित गुणधर्म घरवून दिले आहेत. पुढील तक्त्यामध्ये वरील कायद्यानवये निश्चित करण्यात आलेले अपेक्षित गुणधर्म दिले आहेत.

तक्ता १८ :

फूट प्रॉडक्टस ऑफर १९५५ या कायद्यानवये तयार पदार्थांचे अपेक्षित गुणधर्म	पदार्थांचे नाव	पदार्थांचा प्रकार	गुणधर्म	तपशील
जैम व फूट चीज कोणतेही फळ फळाचा कमीत कमी भाग ४५% (फक्त रासवेरी, वगैरे जैममध्ये २५%), एकूण कमीत कमी घनभाग ६८%	फळाचा कमीत कमी भाग ४५% (फक्त रासवेरी, वगैरे जैममध्ये २५%), एकूण कमीत कमी घनभाग ६८%	फळाचा कमीत कमी भाग ४५% (फक्त रासवेरी, वगैरे जैममध्ये २५%), एकूण कमीत कमी घनभाग ६८%	एक किंवा अनेक फळांचे मिश्रण असू शकते साखर, ग्लूकोज, इनव्हर्ट साखर किंवा द्रवग्लूकोज, सुगंधी द्रव्ये, प्रमाणित रंग व संरक्षक द्रव्ये, अस्टकॉर्बिक अम्ल, सिट्रिक अम्ल व फळांपासून बनवलेले पेक्किटन हे पदार्थ त्यात असावेत. कोणताही सात्वरपर्यायी गोड पदार्थ त्यात नसावा.	एक किंवा अनेक फळांचे मिश्रण असू शकते साखर, ग्लूकोज, इनव्हर्ट साखर किंवा द्रवग्लूकोज, सुगंधी द्रव्ये, प्रमाणित रंग व संरक्षक द्रव्ये, अस्टकॉर्बिक अम्ल, सिट्रिक अम्ल व फळांपासून बनवलेले पेक्किटन हे पदार्थ त्यात असावेत. कोणताही सात्वरपर्यायी गोड पदार्थ त्यात नसावा.
फळाची जेली अगर कोणतेही योग्य मार्मालेड फळ कमी घनभाग ४५%, एकूण कमीत कमी घनभाग ६५%	फळाचा कमीत कमी घनभाग ४५% (फक्त रासवेरी, वगैरे जैममध्ये २५%), एकूण कमीत कमी घनभाग ६५%	फळाचा कमीत कमी घनभाग ४५% (फक्त रासवेरी, वगैरे जैममध्ये २५%), एकूण कमीत कमी घनभाग ६५%	जेली फळांच्या गाल्लेल्या स्वच्छ रसापासून केलेली असावी. मार्मालेड जैम पद्धतीचे अगर जेली पद्धतीचे असावे. तयार पदार्थ टिकाऊ व आकर्षक	जेली फळांच्या गाल्लेल्या स्वच्छ रसापासून केलेली असावी. मार्मालेड जैम पद्धतीचे अगर जेली पद्धतीचे असावे. तयार पदार्थ टिकाऊ व आकर्षक

पदार्थाचे नांव

पदार्थाचा प्रकार

गुणधर्म

तपशील

साखरेत घोळवलेले अगर
मुरवलेले फलांचे तुकडे
अगर साली

कोणतेही
योग्य
फल

मुरवे

कोणतेही
योग्य फल

साखरेचे प्रमाण
कमीत कमी ३०%,
एकूण साखरेच्या
प्रमाणात रिड्यू-
सिंग साखरेचे
प्रमाण कमीत
कमी २५%

फलाचा भाग
कमीत कमी
५५%, एकूण
घनभाग कमीत
कमी ६८%

रंगाचा असावा, जेली पार-
दर्शक, चमकदार व स्वच्छ
असावी, त्यास मूळ फलांचा
वास व चव असावी,
साखर, ग्लूकोज, इनव्हर्ट
साखर अगर द्रव ग्लूकोज,
प्रमाणित रंग व संरक्षक,
द्रव्य, अॅस्कॉर्बिनिक अम्ल,
सिट्रिक अम्ल हे पदार्थ
त्यात असावेत. याशिवाय
कोणताही साखरपर्यायी गोड
पदार्थ त्यात नसावा.

साखर, ग्लूकोज, इनव्हर्ट
साखर अगर द्रव ग्लूकोज,
सिट्रिक अम्ल, प्रमाणित
वास, रंग व संरक्षक द्रव्ये,
याशिवाय अन्य पदार्थ
नसावेत.

एका किंवा अनेक फलांचे
मिश्रण वापरता येते. साखर,
ग्लूकोज, इनव्हर्ट साखर
किंवा द्रव ग्लूकोज, अॅस्कॉ-
विक अम्ल, सिट्रिक अम्ल,
प्रमाणित सुरांध, रंग व संर-
क्षक द्रव्ये याशिवाय अन्य
कोणताहि पदार्थ नसावा.
रंग आकर्षक व टिकाऊपणा
चांगला असावा.

पदार्थाचे नाव	पदार्थाचा प्रकार	गुणधर्म	तपशील
फळांच्या चटण्या	कोणतेही फळ	कमीत कमी फळाचा भाग ४०%, कमीत कमी प्रमाण घनभाग ५०%.	फळांचा गर अगर रस, साखर, सुका मेवा, मसाले, मीठ, कांदा, लसूण, शिरका अगर असेटिक अम्ल व प्रमाणित संरक्षक द्रव्ये हेच पदार्थ असावेत. टिकाऊपणा चांगला असावा.
योमेंट्रो केचप	योमेंट्रोची कोणतीही जात	अम्लता कमीत कमी असेटिक अम्लाच्या स्वरूपात १०२%, कमीत कमी घनभाग २०%, सूखमजंतू, यीस्ट आणि बुरशी वर्गांतील सूखमजीव अनुपस्थित असावेत.	मसाले, मीठ, साखर, शिरका किंवा असेटिक अम्ल, कांदा, लसूण व संरक्षक द्रव्ये हेच पदार्थ असावेत. योमेंट्रोच्या साली व चिया असू नयेत. योमेंट्रोशिवाय दुसरे कोणतेही फळ असू नये. चांगला स्वाद व टिकाऊपणा असावा.
सॉसेस्	कोणतेही योग्य फळ, कोणत्याहि योग्य प्रकारच्या जातीचे फळ किंवा भाजी, वापरलेल्या फळाचे अगर भाजीचे नाव निंदेशित करायला हवे.	कमीत कमी अम्लता असेटिक अम्लाच्या स्वरूपात १०२%.	फळ किंवा भाजीचा गर अगर रस, वाठबलेली फळे, साखर, मसाले, मीठ, शिरका अगर असेटिक अम्ल, सिट्रिक अम्ल, मैलिक अम्ल, कांदा, लसूण, स्वादिष्ट द्रव्ये, प्रमाणित रंग व संरक्षक द्रव्ये हेच पदार्थ असावेत. पदार्थाचा टिकाऊपणा चांगला असावा.

शिरका कोणतेही फळ किंवा कमीत कमी अम्ल (किण्वनद्वारे माल्ट, साखरेची असेटिक अम्लाच्या अगर मठी, उसाचा रस स्वरुपात ३०.७५%, असेटिक यापासून अम्लाच्या असेटिक अम्ल-बनवलेला घनभाग व जास्तीत यासावा, क्रूतिमपणे घनभाग व जास्तीत रक्षा असावी, बनवलेला) कोणतेही खनिज अम्ल, दिसे व तांबे हे घातू नसावेत, असेंनिकचे प्रमाण १०५ भाग १ दशलक्ष भागात यापेक्षा कमी असावेत, याशिवाय माल्ट शिरक्यामध्ये कमीत कमी ०००५% फॉस्फरस पेंटेक्साइड व ०००४% नत्र असते, किण्वणाद्वारे तयार केलेल्या शिरक्यात अम्लता वाढवण्यास असेटिक अम्ल घातलेले नसावे, कृतिम पदतीने केलेला शिरका कृतिम आहे असे निर्देशित केले जावे.

शिरक्यात तयार कोणतीही योग्य कमीत कमी केलेली लोणची एक अगर मिश्र अम्लता भाजी, मिश्र लोणचे असेटिक याप्रमाणे निर्देशित अम्लाच्या करावयास हवे. स्वरुपात २%. शिरक्याचे प्रमाण एकूण पदार्थाच्या तु पेक्षा जास्त नसावे, मसाले, मीठ, आणि साखर ड्याशिवाय अन्य पदार्थ नसावेत, खनिज अम्ल, तुरटी, संरक्षक रासायनिक द्रव्य हे पदार्थ असू नयेत.

लिंबाच्या रसातील कोणतेही योग्य अगर मिठाच्या फळ अगर भाजी, पाण्यातील लोणची, त्याचे नाव निर्देशित करायला हवे, कमीत कमी मीठचे प्रमाण १२%, लिंबाच्या रसातील लोणच्यामध्ये सिट्रिक अम्लाचे प्रमाण कमीत कमी १०२% असावे,

मीठ, मसाले, साखर, गूळ, कांदा, लसूण व कैलशियमचे क्षार हेच पदार्थ असावेत, खनिज अम्ल, तुरटी व संरक्षक रासायनिक द्रव्ये नसावीत.

तेलातील लोणची	कोणतेहि योग्य फळ	मोहरी, तीळ,	मसाले, मीठ, वनस्पती तेल,
अगर भाजी	ऑलीव्ह व	साखर, गूळ, कांदा, लसूण,	
	करडी घ्यापैकी	हल्द, असेटिक अम्ल हेच	
	कोणतेही एक	पदार्थ असावेत, खनिज	
	वनस्पती तेल	अम्ल, तुरटी व संरक्षक	
	असावे.	द्रव्ये नसावीत, आकर्षक	
		वास व चव असावी.	

भारतीय मानक संस्थेनेही विविध टिकाऊ पदार्थासाठी मानके निश्चित केली आहेत, नमुन्यादाखल योमेंटो केचपसाठी निश्चित केलेली मानके पुढे दिली आहेत (आय. एस आय ३८८३-१९६६).

योमेंटो चांगले पिकलेले व न डागललेले असावेत, त्यामधे किडे, बुरशी इत्यादि असू नयेत, तयार पदार्थात फक्त मीठ, मसाले, साखर, शिरका, कांदा, लसूण, प्रमाणित रंगद्रव्ये आणि संरक्षक द्रव्ये असावीत, संरक्षक द्रव्य म्हणून फक्त बैंडोइक अम्ल वापरावे व त्याचे प्रमाण १ दशलक्ष भागात जास्तीत जास्त ७५० भाग एवढे असावे, तयार पदार्थात एकूण घनभाग कमीत कमी २५%, विशिष्ट गुरुत्व कमीत कमी १०१११, त्रिक्स कमीत कमी २०°, असेटिक अम्लाच्या स्वरूपात अम्लता कमीत कमी २%, घातक धातूची कमाल मर्यादा १ दशलक्ष भागात पुढीलप्रमाणे असावी, असेंनिक ११, शिसे २५, तांबे ३०, जस्त १९ आणि टिन व कथील प्रत्येकी २५० भाग बाटल्यांच्या लेचलावर पदार्थाचे मूळ नांब आणि घ्यापारी नाव, मालाची प्रत, निर्मात्याचे नाव व पत्ता, पदार्थाचे वजन, उत्पादनाची तारीख, त्यामध्ये वापरलेल्या पदार्थाची यादी, वैच क्रमांक व उत्पादन परवाना क्रमांक या गोष्टी निर्देशित करणे आवश्यक असते.

टोमेंटो सॉस व केचप घ्यांच्या प्रतपरीक्षण व दर्जानियंत्रणावद्दल काही माहिती ४ या प्रकरणात आली आहे.

उत्तम दर्जाचे टिकाऊ पदार्थ तयार करण्यासाठी तयार मालाच्या प्रतपरीक्षणाच्या जोडीला कृच्या मालाची परीक्षा, पैकिंगसाठी वापरावयाच्या मालाची परीक्षा (बाटल्या, शाकांगे वग्रे) आणि उत्पादनपद्धतीचे काटेकोर नियंत्रण घ्याही बाबी अत्यंत महस्वाच्या असतात, कृच्या पदार्थामध्ये इतर गोष्टीवरोबर जंतूनाशके व घातक धातू घ्यांचे शेषभाग प्रमाणाच्या बाहेर नाहीत याची तपासणी करणे आवश्यक असते, उत्पादनतंत्रामधे पाण्याचा दर्जा, शिजवण्याचा कमीत कमी वेळ

व तपमान, योग्य ढबलणे, पाठतील वेगवेगळे पदार्थ नियोजित वेळी घालून नीट एकजीव करणे, पदार्थ व चाटल्या निर्जतुक करणे, पाश्चरीकरणासाठी योग्य वेळ व तपमान वापरणे, गरम भरणे, यंत्रसामुद्री, उपकरणे, साहित्य व वातावरण स्वच्छ ठेवणे या सर्व गोष्टी महत्वाच्या असतात. तयार पदार्थ भरलेल्या चाटल्यांची झाकणे हवायेद असल्याची खात्री करणे आवश्यक असते. उत्पादन केलेल्या मालाच्या प्रत्येक येचमधील काही तयार माल टिकाऊपणाच्या कसोटीसाठी दीर्घकाळ अभ्यासावा लागतो. तयार मालाच्या पी. एच., अम्लता, रंग, वासं, एकजीवपणा, एकूण घनभाग, फळांचा भाग, सूक्ष्मजीवांचे प्रमाण वैग्रेरेबद्दलच्या चाचण्या घेण्यासाठी निश्चित कायेपद्धती व उपकरणे असतात. घनभागाची कसोटी घेण्यासाठी रिफँक्टोमीटरचा वापर केला जातो.

उत्पादन तंत्रातील स्वच्छता

उत्पादन तंत्रात चांगली स्वच्छता पाळल्यामुळे सूक्ष्मजीव व कीटक यापासून खाच-पदार्थाचा बचाव करणे सुलभ जाते. उत्पादनक्येत तयार होणारा टाकाऊ ड्रव अगर घनपदार्थाचा योग्य तन्हेने विनियोग करणे हाही चांगल्या उत्पादन तंत्रातील एक आवश्यक भाग असते, उत्पादनाची जागा अशा तन्हेने वैदिस्त व सोयीची असावी की ज्या योगे त्या टिकाणी भरपूर उजेड व स्वच्छ हवा खेळती राहील पण त्याच्वरोवर खूळ व केरकचरा आत येणार नाही. दरवाजे व खिडक्याना चारोक जाळी लावणे सोयीची असते. त्यायोगे हवा व उजेड मिळतो आणि माशांपासून व अन्य उडणाऱ्या कीटांपासून बचाव होतो. जमीन, भिंती व तक्कपोशी स्वच्छ असाव्यात. यंत्रसामुद्री व उत्पादनाची साधने नियमितपणे स्वच्छ करावीत. त्यासाठी योग्य ती जंतुनाशके, पूतीविरोधके व शुद्ध गरम पाणी यांचा उपयोग करावा. सांडपाण्याचा निचरा चांगला होण्यासाठी जमिनीला योग्य तो उतार देऊन बंद नालीत्न तो दूरवर नेण्याची व्यवस्था असावी. यंत्रसामुद्रीची उभारणी व मांडणी अशातन्हेने केलेली असावी की ज्यायोगे कामाची सोय व स्वच्छता पाळणे सुलभ जाईल, जेथे जेथे शक्य असेल तेथे तेथे उत्पादनाची साधने व यंत्रसामुद्री स्टेनलेस पोलाद अगर तत्सम स्वच्छ घातकी असावी. जमिनीमध्ये भेगा अगर खाचखळगे नसावेत. जमीन सलग निसरडी होणार नाही इतपत गुळगुळीत असावी म्हणजे स्वच्छ ठेवण्यास सोयीचे जाते. काम करण्याच्या कर्मचाऱ्यांच्या निरोपणाबद्दल वारंवार खात्री केली जावी. काम सुरु करण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे वैग्रे सारख्या चांगल्या सवयी पाढून काम करण्याबद्दल दक्षता घेतली जावी. कामाच्या वेळी स्वच्छ धुतलेले पांढरे अगर फिकट रंगाचे कपडे वापरणे सोयीचे असते. ढोक्यावर तशाच

कापडाच्या टोप्या वापरल्या जाव्यात, आवश्यक त्या कामासाठी अँप्रनसही वापरले जावेत. स्वच्छ सवायीचावत कर्मचाऱ्यांना काही प्रशिक्षण आणि जाणीवा करून दिल्यास त्याचे हाताचावत सहकार्य मिळवणे कठीण जात नाही. घाणेरड्या सामुग्रीच्या सहाय्याने घाणेरड्या वातावरणात स्वच्छ, दंजंदार व आरोग्यकारक खाद्यपदार्थ कधीच तयार करता येणार नाहीत हे व्यवस्थापकांनी कर्मचाऱ्यांच्या मनात प्रयत्नपूर्वक ठसवले पाहिजे.

टाकाऊ पदार्थाचा विनियोग

फळे व भाज्यांपासून टिकाऊ पदार्थ करण्याच्या व्यवसायात साले, बीया, डेव, चोथा वरैरे निरुपयोगी व अख्याद भाग बन्याच प्रमाणावर तयार होत असतो. अद्या पदार्थाचा विनियोग करण्याचे ३ मार्ग आहेत. १) त्यापासून दुसरे खाण्यायोग्य अगर वापरण्यायोग्य पदार्थ तयार करणे, २) ओल्या अगर वाळवलेल्या अवस्थेत जनावरांना स्वायला घालणे, व ३) नष्ट करणे. पहिल्या प्रकारच्या मार्गांने कारखानदारास जोड उत्पादने तयार करता आल्यामुळे मूळ प्रक्रियेतील काही सर्व भरून काढणे शक्य होते. त्याचप्रमाणे हा फुक्ट गेलेल्या नाशिवंत मालाची विल्हेवाट लावण्याचे कामही स्वाभाविकच साधते.

सिद्रूस् वर्गांतील फळांपासून साली, बीया व गराचा वाळलेला लगदा, आंब्यासारख्या फळांच्या कोयी व खाण्यायोग्य नसलेला अंतर्भींग, फणसासारख्या फळांच्या जाड काटेरी साली व आण्या, पेरूसारख्या फळांच्या बिया व जरदाळू, चेरी, पीचसारख्या फळांच्या मोळया बीया, द्राशीच्या बीया आणि साली, योमेयेच्या बीया, साली व देठाजवलील भाग, हिरवा वाण्या व इतर शेंगभाज्यांची टरफले ताज्या मक्यापासून मिळणारी दाणे काढलेली कण्से आणि साली, वरैरे पदार्थ टाकाऊ म्हणून निर्माण होतात. त्याशिवाय उत्पादनासाठी योग्य फळांची निवड करताना मिळणारी डागळलेली किंवा जास्त पिकलेली फळेही निकालात काढण्यासाठी वरील मार्गाचा उपयोग करता येतो. हा दृष्टीने विविध फळांच्या टाकाऊ भागांच्या विनियोगाची पद्धत व त्याचावतची उपाययोजना पुढे दिली आहे.

सफरचंद: सफरचंदांचा कुस्तकरून व गाळून रस काढल्यावर उरलेला गराचा लगदा वाळवण्यात येतो व त्यापासून पेकिटनचे उत्पादन करत येते. याबद्दल अधिक माहिती प्रकरण ५. मध्ये आली आहे. सफरचंदाच्या साली व खाण्यायोग्य टाकाऊ भाग द्यांचा हलकश प्रतीच्या जेलीज्ञ व शिरका तयार करण्यासाठी वापर करण्यात येतो.

जरदाळू, पीच आणि चेरी : जरदाळू, पीच आणि चेरी यामधील मोळया बीयांपासून मिळणाऱ्या दाण्यांमध्ये तेल असते व ते तेल वेगळे काढता येते. सालींचा

लगदा करून त्याचा शिरका तयार करण्यासाठी उपयोग करता येतो, जरदाळू, चेरी व पीच यांच्या बीयामध्ये असलेले बदामाचे दाणे विविध तऱ्हेने उपयोगात आणणे शक्य असते. हे बदाम जॅममध्ये घातल्यास जॅम अधिक आकर्षक होतो. या बदामाचे साखरेने अवगुंठन केल्यास अगर ते साखरेत घोळवस्यास तो एक मिष्टप्रकार होतो. या दाण्यां-पासून तेल काढून खाल्यावर उरलेला गर जनावराना खाच म्हणून वापरता येतो, खन्या बदामांप्रमाणे द्या दाण्यांपासूनही मार्शिपानसारखा मिष्टप्रकार तयार करता येतो.

द्राक्षे : द्राक्षापासून रस काढून तो गाळल्यावर जो गर मिळतो तो गर पाण्यामध्ये मिसळून त्यामधे कॅलशियम हायड्रॉक्साईड व कॅलशियम क्लोराइड यांचे मिश्रण घातल्यास त्यामधील टार्टारिक अम्ल कॅलशियम टार्टारेटच्या स्वरूपात वेगळे करता येते. कॅलशियम टार्टारेट सल्फूरिक अम्लाच्या सौम्य द्रावणात विरचल्वून कॅलशियम सल्फेट वेगळे काढण्यात येते व द्रावणामध्यून स्फटिकीकरणाद्वारे टार्टारिक अम्ल तयार करता येते. द्राक्षाच्या फुकट गेलेल्या गरापासून किंवा सालीच्या लग्यापासून हलक्या प्रकारची जेली करता येते. सालींचा लगदा वाळवून गुरांना खाच म्हणूनही वापरता येतो. त्याशिवाय या सालींपासून पेकिटन व बीयांपासून टॅनिन ही द्रव्ये तयार करता येतात. द्राक्षांच्या बीया गरापासून वेगळ्या काढून ल्यापासून दायून तेलही काढता येते. तेल काढून उरलेला बीयांचा गर गुरांना खायला घालता येतो. द्राक्षे वाळवून त्यांचा वेदाणा करण्यापूर्वी त्यावर वरील तेलाचा थर दिल्यास वेदाण्याला एक खास प्रकारची चब येते.

पेरु : पेरुचा फुकट गेलेला गर, बीया व साले यापासून हलव्यासारखा एक पदार्थ तयार करता येतो व त्यास 'पेरुचे चीज' असे म्हणतात. हासाठी वरील सर्व पदार्थांचा कुस्करून एकजीव लगदा करण्यात येतो व त्यामध्ये ६७% साखर व योग्य प्रमाणात सिट्रिक अम्ल, भीड व वनस्पती तूप एकत्र करण्यात येतात आणि हे मिश्रण उकळवण्यात येते. या उकळवण्यामध्ये साखरेच्या ३६% भागाचे इनव्हॅर्ट साखरेत रूपांतर होते. शिजवून तयार झालेले हे मिश्रण तूप अगर तेल लावलेल्या थाळीत ओढून थड केल्यावर घट्ट होते. नंतर द्या चीजच्या वड्यां पाडण्यात येतात. द्या चीजला पेरुचा वास असतो व त्याचा रंग पिंगट असतो.

फणस : फणसाच्या काटेरी सालींपासून कुस्करून जेली अगर पेकिटन तयार करता येते. आण्या भाजून अगर उकळून घेतल्यास चवीला चांगल्या लागतात. द्या आठव्यांचे दळून पीठ करूनही वापरता येते.

आंबा व नासपती : आंब्याच्या साळीचा पाण्यामध्ये अर्क काढून त्यापासून किण्वनाद्वारे शिरका तयार करता येतो. चाठे वाळवून व दळून त्याचे पीठ करता येते व ते खाण्यास योग्य असते. नासपतीच्या साळीचाही शिरका करण्यासाठी उपयोग करता येतो व वाळवून व दळून पीठ करता येते.

अननस : अननसाची साळ, देठाचा आणि शेंड्याचा भाग व अन्य खाण्यायोग्य नसलेला भाग एकत्र करून कुक्करून व दाबून त्यापासून रस तयार करता येतो. हा रस स्वस्थ करून साखरेच्या पाकात मिसळल्यास अननसाच्या चकत्या किंवा फोडी डबार्बंद करताना बुडवण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो अथवा या रसामध्ये कॅलशियम कांबोनेट घाळून त्यामधील सिट्रिक अम्ल कॅलशिअम सिट्रेट या स्वरूपात वेगळे करता येते. कॅलशियम सिट्रेटचा सौम्य सल्फ्यूरिक अम्लाशी संयोग करून कॅलशियम सल्फेट व सिट्रिक अम्ल मिळते. रस काढून उरलेला गराचा चोथाही वाळवून जनावरांना खायला घालता येतो.

बाटाणा : बाटाण्याच्या शेंगांची टरफले तशीच अगर वाळवून गुराना खायला घालता येतात.

टोमेंटो : गराचा गाळून काढलेला चोथा किंवा साली वाळवून जनावराना खाण्यास उपयोगी पडतात. योमेंटोच्या चिया तेल काढण्यासाठी वापरल्या जातात.

सिट्रस वर्गातील फळे : संत्री, मोसंत्री व लिंबे ही फळे या वर्गात मोडतात. या फळांच्या साळीपासून सुरंगधी तेल काढता येते. गराच्या टाकाऊ भागापासून पेकिटन तयार करता येते. गरापासून सिट्रिक अम्ल तयार करता येते. साली साखरेच्या पाकात पाकवल्यास अगर घोळवल्यास चविष्ट मिष्ठप्रकार होतात. साळीपासून अगर गरापासून इच्छित पदार्थ वेगळा काढून झाल्यावर उरलेला चोथा गुरांना खाच म्हणून वापरता येतो किंवा त्यापासून किण्वनाद्वारे शिरका तयार करता येतो.

सिट्रस वर्गातील फळांच्या साळीपासून मिळणारी सुरंगधी तेले सुवासिक पदार्थ करण्याच्या व्यवसायात फार उपयुक्त असतात. संध्यांच्या ताज्या साळीमध्ये 0.05% तेल असते व ते यंड पद्धतीने दाबून काढता येते. यंड पद्धतीने तयार केलेले तेल जास्त चांगल्या प्रतीचे असते. यंड पद्धतीने अगर बाणिक उर्खंपतनाद्वारे तेल काढण्यासाठी निरनिराळ्या तन्हेची यंत्रसामुद्री उपलब्ध असते. उदा. हाताने चालवावयाची, विजेच्या सहाय्याने चालणारी, स्वयंचलित व सतत पद्धतीवर चालणारी.

खालील तक्त्यात नागपुरी संब्यांच्या साळीपासून काढलेल्या तेलाच्या दोन नमुन्यांची रासायनिक पुथःकरणे दिली आहेत.

तक्ता १९ : संब्यांच्या साळीपासून काढलेल्या तेलाची पुथःकरणे

गुणधर्म	नमुना १	नमुना २
विशिष्ट घनता	०.८४६२	०.८४३२
(२५° सं. तपमानावर)		
ऑप्टिकल रोटेशन	+ १००.७	+ १००.०
(सौम्य मद्याकांच्या विलयनात ३०° सं. तपमानावर)		
रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स	१.४७४९	१.४७५८
व्याधीभवनानंतर राहिलेला	२.११	३.६०
घनभाग (%)		
अमिलक मूल्यांक	१.७७	१.५९
अलिड्हाईड मूल्यांक	०.३७	०.३२
एस्टर मूल्यांक	४.६४	४.१२
मद्याकांमध्ये विलयन	संपूर्ण	संपूर्ण
क्षमता		
पाणी व मद्याकं यांच्या	दगाळ विलयन	दगाळ विलयन
मिश्रणात विलयनक्षमता		
वास व रंग	संब्यासारखा तीव्र वास व पिवळा रंग	संब्यासारखा तीव्र वास व पिवळा रंग

द्रव अवस्थेतील टाकाऊ पदार्थ

द्रव अवस्थेतील टाकाऊ पदार्थ सांडपाण्यामध्ये सोडण्यापूर्वी त्यावर काही प्रक्रिया करणे आवश्यक असते. अन्यथा सांडपाण्यामध्ये नाशिवंत कर्बनिक भागाचे प्रमाण वाढून विनाशकारी सूक्ष्मजीवांच्या वाढीला प्रोत्साहन मिळते, सूक्ष्मजीवांच्या अनियंत्रित व विनाशकारी कार्यामुळे असे सांडपाणी आजूवाजूऱ्या वातावरणात दुर्गंधी व सूक्ष्मजंतूंचा फैलाव होण्यास कारणीभूत होऊ शकते. फलांचा टाकाऊ भाग गाळून व

चुनखडीच्या सहाय्याने द्रवातील अम्लस्त्र काढून टाकून नंतर ते सांडपाणी क्लोरीन वायूच्या सहाय्याने निर्जंतुक केल्यावर मगच गटारात सोडावे लागते, सांडपाण्याची योग्य तळेने व्यवस्था लावण्याबद्दल शासकीय व सार्वजनिक आरोग्य संस्थांकडून काही नियम घालून दिलेले असतात त्यांची योग्य तळेने अंमलबजावणी केली जाते की नाही यावर त्यांची देखरेख असते,

उत्तम दर्जीच्या तळेतन्हेच्या टिकाऊ तयार पदार्थामुळे खाणाऱ्याला रुचीवैचित्र्याचा आस्वाद घेता येतो, अतिसेवन टाळस्यास अशा तळेच्या टिकाऊ पदार्थाना मनुष्याच्या दैनंदिन आहारात व पोषणविषयक गरजांचावत महत्त्वाचे स्थान असते, या संबंधी अधिक विवेचन पुढील प्रकरणात केले आहे.

प्रकरणात

प्रकरण सातवे

टिकवलेल्या पदार्थांचे आहारातील स्थान व पोषणमूल्य

फळे आणि भाज्या ह्यामध्ये नैसर्गिक रीत्या अनेक महत्वाची पौष्टिक द्रव्ये असतात. फळांच्या व भाज्यांच्या महत्वाच्या घटकद्रव्यांबद्दल व त्यांच्या उणाकमूल्यांबद्दल काही माहिती प्रकरण २ मध्ये आली आहे. शरीरपोषणाच्या दृष्टीने फळे व भाज्यांमधील जीवनसत्त्वे व खनिजे यांचे स्थान महत्वाचे आहे. फळे व भाज्यांपासून टिकाऊ पदार्थ करताना उण्णातेचा वापर केल्यास जीवनसत्त्वाना हानी पोचते. यंड पदतीने केलेल्या पदार्थांमध्ये त्या मानाने जीवनसत्त्वे जात टिकून रहातात. पदार्थ तयार करण्याच्या पदतीचा खनिजांवर फारसा परिणाम होत नाही. टिकाऊ पदार्थ करण्याच्या कोणत्याहि पदतीत प्रक्रिणवांचे कार्य थांबवणे हा विनाश टाळण्याचा एक महत्वाचा भाग असतो. त्यामुळे टिकवलेल्या पदार्थांमधील प्रक्रिणवे त्यांच्या पोषणविषयक दृष्टीने महत्वाची नाहीत.

चहुतेक टिकवण्याच्या पदतीमध्ये फळे व भाज्यांचे रस किंवा गर आटवले जातात. सहाजिकच त्यातील मूलतः कमी प्रमाणात असलेली प्रथिनांसारखी घटकद्रव्ये तीव्र प्रमाणात होतात व त्यामुळे पोषणमूल्याच्या दृष्टीने त्याना महत्व प्राप्त होते.

जीवनसत्त्वे

फळे आणि भाज्या यापासून तयार केलेल्या टिकाऊ पदार्थांचा पोषणविषयक सखोल अभ्यास अमेरिका आणि युरोपमधील प्रगत देशामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेला असून त्याबद्दल सविस्तर माहिती व आकडेवारी उपलब्ध आहे. परंतु भारतात तयार झालेल्या पाश्चात्य अगर भारतीय पदतीच्या टिकाऊ पदार्थांवर अधिकृत माहिती आणि निष्कर्ष पुरेशा प्रमाणावर संकलित करण्यात आलेले नाहीत.

पुढील तक्त्यात फळे व भाज्यांमधील क, व १, व २ व अ या जीवनसत्त्वांच्या प्रमाणांबद्दल माहिती दिली आहे.

तक्ता २० : फळे आणि भाज्यांमधील जीवनसत्त्वे

फळ अगर भाजी	जीवनसत्त्व क	जीवनसत्त्व व्र १	जीवनसत्त्व व्र २	जीवनसत्त्व अ किंवा कॅटोटिन
सफरचंद	+—	+	+—	+—
बरदाढू	+++	+++	+++	+++
केळे	++	+	++—	++—
खजूर	—	+	—+	—+
अंजीर	—	+	+	—+
द्राक्षे	+—	+	+	+—
फणस	+++	+	++	+—
लिंबू	+++	—	—	—
मोसवी	+++	+	—	—
आंधा	+++	+	+	+
संत्री	+++	+	+	—+
पीच	+—	+—	+	+++
नाश्ती	+—	+—	+—	—
अननस	++	+	+	—+
रासवेरी	++	+—	—	—+
मनुका	—	+	+	—
बीटचा केंद	+—	+—	+	—
कोबी	+++	++	+	—+
गाजर	+—	+	+	+++
कॉली फँडावर	+++	+	++	—+
काकडी	+	+	+—	—
भेडी	+	++	—	+
कांदा	+	+—	+—	—
हिरवा वाटाणा	++	+++	++	++
वटाटा	+	++	+	—
दुधी भोपळा	+	+—	+—	++
पालक	+++	+	+++	+++

रताळे	++	+	+	+++
योमेंटो	++	+	+	++
कलिंगड	+ —	+	+ —	+ —

तक्ता २० मध्ये वापरलेल्या प्रमाणविषयक खुणांचा अर्थं पुढील प्रमाणे आहे.

+	+	+	तीव्र प्रमाण
+	+	जास्त प्रमाण	
+	कमी ते मध्यम प्रमाण		
+ —	अल्प प्रमाण		
—	{ अनुपस्थित अगर अपूर्ण किंवा अनिवित माहिती		

तयार पदार्थातील जीवनसत्त्व के प्रमाण पदार्थ तयार करताना वापरण्याचे तपमान, उजेढाची तीव्रता, तापवण्याचा काळ, पदार्थाचे अमलत्व व इतर पूरक अगर हानिकारक रासायनिक द्रव्यांची उपस्थिती द्यावर अवलंबून असते. उक्तव्यपण्याद्वारे जीवनसत्त्व क नष्ट होते हे जरी खरे असले तरी अम्लाच्या सांखिक्यात जीवनसत्त्व क उण्णतेविशद् टिकाव धून शकते. त्यामुळे जॅम, जेली, मार्मलेड यासारख्या अम्लयुक्त फळांपासून बनवलेल्या टिकाऊ पदार्थांमध्ये जीवनसत्त्व क बन्याच प्रमाणात आढळते. हिरव्या मिर्च्यांमध्ये जीवनसत्त्व क असते.

आंचा टोमेंटो, पीच आणि पपया यामध्ये असलेले कॅरोटिन हे जीवनसत्त्व अ संबंधीत द्रव्य उण्णाता व हवेचा परिणाम यांना प्रतिकार करण्यास समर्थं असल्याने ते तयार पदार्थात टिकून राहते. ताज्या अवस्थेत वापरण्यात येणाऱ्या हिरव्या मिर्च्या व कोथिंचिर यामध्येही कॅरोटिन हे द्रव्य भरपूर प्रमाणात असते.

तक्ता क्रमांक २० मध्ये न दर्शविलेल्या जीवनसत्त्व व वर्गातील इतर द्रव्यांवद्दल माहिती पुढील प्रमाणे आहे.

निकोटिनिक अम्ल किंवा नायेसिन हे जीवनसत्त्व हिरव्या पालेभाज्यांमध्ये विस्तृत प्रमाणावर आढळते. हिरवा वाटाणा, चटाटे व कोबी ह्यामध्ये पैन्टोयेनिक अम्ल हे जीवनसत्त्व आढळते. पीरिडॉक्सीन (जीवनसत्त्व व ६) हे जीवनसत्त्वही अल्प प्रमाणात काही फळे व भाज्यांमध्ये आढळते. कोलिन हे जीवनसत्त्व कंदभाज्या व काही फळे यामध्ये आढळते. चायोटिन हे जीवनसत्त्व योमेंटो, गाबर व मक्का ह्यामध्ये उपस्थित असते. विविध फळे व भाज्यांमध्ये इनोसिग्नेल हे जीवनसत्त्वही विस्तृत प्रमाणात सापडते. फोलिक अम्ल

हे जीवनसत्त्व हिरव्या पालेमाज्यांमध्ये सापडते. जीवनसत्त्व ड मूळ स्वरूपात फाळे व भाजीपास्यांमध्ये आढळत नाही. जीवनसत्त्व इ वनस्पतीजन्य खाद्यतेलांमध्ये सापडते.

खनिजे

फाळे व भाज्यांमध्ये विस्तृत प्रमाणावर खनिजे आढळतात. त्यामध्ये लोह, तांबे, कॅलशम वर्गे द्रव्ये महत्वाची असतात. खजर, बेदाणा व मनुका द्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. पालेभाज्या, येंमेंये वर्गेरे पदार्थांमध्ये कॅलशियम विस्तृत प्रमाणात आढळते.

मसाल्याच्या पदार्थाना व सुरंगधी द्रव्यांना कोणतेही पोषणमूल्य नसते. परंतु हळद व चिंच द्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. त्याशिवाय हिंग, लसुण, कांदा, द्यासारख्या पदार्थांमध्ये सुअमंजनून्चा नाश करणारी काही रासायनिक द्रव्ये अल्प प्रमाणात असतात असे मानले जाते.

केळी, चटाटे, रताळी, गाजर आणि शिंगाडा यासारख्या कंदभाज्यांमध्ये पिष्टभाग बन्याच प्रमाणात असते व उणांकमूल्याच्या दृष्टीने त्यास योडे महत्व असते.

जॅम्स, जेलीजू वर्गेरे साखरेपासून केलेल्या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असल्यामुळे उणांकमूल्य वरेच अधिक असते. लोणची व सॉसेसू यामध्ये साखरेचा आणि पिष्टभागाचा अंश कमी असल्यामुळे त्यांचे उणांकमूल्य वरेच कमी असते. परंतु भारतीय पदतीच्या लोणांमध्ये वापरलेल्या खाद्यतेलांमुळे त्यांचे उणांकमूल्य काही प्रमाणात वाढते. लोणची व सॉसेसूमध्ये खनिजांचे प्रमाण योडे अधिक असल्याने त्या दृष्टीने त्यांचे पोषणमूल्य महत्वाचे असते.

घरगुती पदतीवर जन्माला आलेल्या फाळे व भाज्यांपासून टिकाऊ व चविष्ट पदार्थ तयार करण्याच्या कलेला कालपरच्ये कसकसे वृद्धिगत स्वरूप प्राप्त झाले द्यान्चा आढावा आपण आतापर्यंत घेतला. मोळ्या प्रमाणावर पदतशीर उत्पादन करून उत्तम दर्जाचे पदार्थ ग्राहकापर्यंत पोचवणे हा निश्चित हेतु डोळ्यासमोर ठेवलेल्या हा व्यवसायाची शास्त्रशुद्ध पायावर व व्यापारी तत्वांवर झालेली गेल्या काही वर्षांतील वाढ पहाता या उत्पादन-तंत्राचे भवितव्य उत्तम असल्याची स्वाच्छी पडते.

परिशिष्ट

टोमटो सॉससाठी घनभागाचे प्रमाण, विशिष्ट घनता व रिफ्रेंकिटव्ह इन्डेक्स यांचा परस्पर संबंध

एकूण घनभाग%	विशिष्ट घनता (२०° सें)	रिफ्रेंकिटव्ह इन्डेक्स (२०° सें)	एकूण घनभाग%	विशिष्ट घनता (२०° सें)	रिफ्रेंकिटव्ह इन्डेक्स (२०° सें)
१६.०	१.०६२	१.३५५२	२८.५	१.१२८	१.३७६७
१६.५	१.०६९	१.३५५७	२९.०	१.१३१	१.३७७१
१७.०	१.०७२	१.३५६५	२९.५	१.१३३	१.३७८४
१७.५	१.०७४	१.३५८२	३०.०	१.१३६	१.३७९३
१८.०	१.०७७	१.३५९०	३०.५	१.१३८	१.३८०२
१८.५	१.०७९	१.३५९८	३१.०	१.१४०	१.३८११
१९.०	१.०८२	१.३६०६	३१.५	१.१४३	१.३८२०
१९.५	१.०८४	१.३६१४	३२.०	१.१४५	१.३८२९
२०.०	१.०८७	१.३६२२	३२.५	१.१४८	१.३८३८
२०.५	१.०८९	१.३६३१	३३.०	१.१५०	१.३८४७
२१.०	१.०९१	१.३६३९	३३.५	१.१५३	१.३८५६
२१.५	१.०९४	१.३६४७	३४.०	१.१५५	१.३८६५
२२.०	१.०९६	१.३६५५	३४.५	१.१५८	१.३८७४
२२.५	१.०९९	१.३६६४	३५.०	१.१६०	१.३८८३
२३.०	१.१०१	१.३६७२	३५.५	१.१६२	१.३८९३
२३.५	१.१०४	१.३६८१	३६.०	१.१६५	१.३९०२
२४.०	१.१०६	१.३६८९	३६.५	१.१६७	१.३९११
२४.५	१.१०९	१.३६९४	३७.०	१.१७०	१.३९२०
२५.०	१.१११	१.३६९८	३७.५	१.१७२	१.३९३०
२५.५	१.११३	१.३७०६	३८.०	१.१७५	१.३९३९
२६.०	१.११६	१.३७१५	३८.५	१.१७७	१.३९४९
२६.५	१.११८	१.३७२३	३९.०	१.१८०	१.३९५८
२७.०	१.१२१	१.३७४०	३९.५	१.१८२	१.३९६८
२७.५	१.१२३	१.३७४९	४०.०	१.१८५	१.३९७४
२८.०	१.१२६	१.३७५८			

टीए : विशिष्ट घनता आणि रिफ्रेंकिटव्ह इन्डेक्स २०° सें तपमानावर न मोजल्यास मोजल्याच्या प्रत्यक्ष तपमानानुसार त्या मूळ्यामध्ये योग्य ती सुधारणा करावी लागते.

आकृत्यांची सूचि

क्रमांक	नाव	पृष्ठ
१	आकाराप्रमाणे फळांचे वर्गीकरण करणारे यंत्र	२३
२	छोट्या आकाराच्या फळांचे प्रतवार वर्गीकरण करणारे यंत्र	२४
३	चेरीसारख्या छोट्या फळांचे डेख काढून ती स्वच्छ करण्याचे यंत्र	२५
४	फळांच्या साली काढण्याचे यंत्र	२६
५	चेरीसारख्या फळांच्या बीया काढण्याचे यंत्र	२७
६	फळे सोलण्याचे यंत्र	२८
७	सफरचंदासारखी फळे सोलणारे यंत्र	२९
८	फळांच्या साली काढण्याचे आणखी एक प्रकारचे यंत्र	२९
९	अननसासारखी मोठी फळे सोलण्याचे सतत पद्धतीवर चालणारे यंत्र	३०
१०	अननसाचे काप अगर चकत्या करणारे यंत्र	३०
११	पीचसारख्या फळांचे काप अगर चकत्या करण्याचे यंत्र	३१
१२	फळे व भाज्यांचा गर काढण्याचे यंत्र	३१
१३	फळे व भाज्यांचा लगदा करण्याचे यंत्र	३२
१४	फळे व भाज्यांचा लगदा करण्याचे व गाळण्याचे यंत्र	३२
१५	फळे शिजवण्याचे व त्यांचा लगदा करण्याचे यंत्र	३३
१६	टोमटोचा रस काढण्याचे व गाळण्याचे यंत्र	३४
१७	फळे व भाज्यांचे रस आटवण्याचे वाफेने तापवायचे आटवपात्र	३५
१८	वाफेने तापवायचे कलंडणारे आटवपात्र	३५
१९	जेमसाठी निर्वात पद्धतीवर चालणारे संयंत्र	३६
२०	जेली तपमापक	४८
२१	जेली भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या आटल्या धुण्याचे व सुकवण्याचे स्वयंचलित यंत्र	४८
२२	जेली चाटल्यात भरण्याचे गोलाकार फिरते मेज	४९

क्रमांक	नाव	पृष्ठ
२३	जेली भरलेल्या चाटल्या सीलबंद करण्याचे जलदगती यंत्र	५०
२४	मीठाच्या द्रवणातील मीठाची तीव्रता मोजण्याचे उपकरण (सलायनोमीटर)	७४
२५	कोबी, वीट वगैरे भाज्या चिरण्याचे यंत्र	८९
२६	भाज्या गरम पाण्याने वाफवण्याचे यंत्र	९०
२७	फळे व भाज्या ठिकवण्यासाठी तयार करण्याकरता वापरण्यात येणारी छोटी अवजारे	९०
२८	त्रिक्स रिफँक्टोमीटर	९५
२९	त्रिक्स हायड्रॉमीटर	९५
३०	टोमेंटोना रस काढण्याचे यंत्र	१०३
३१	टोमेंटोना रस आटवण्याचे संयंत्र	१०४
३२	सॉस किंवा केचप गाळण्याचे यंत्र	१०५
३३	सॉस भरण्याचे अर्धस्वयंचलित दुहेरी यंत्र	१०५
३४	सॉस व केचपच्या चाटल्या भरण्याचे व सीलबंद करण्याचे स्वयंचलित यंत्र	१०६
३५	सॉस व केचपच्या चाटल्या भरण्याची व सीलबंद करण्याची आणखी एक स्वयंचलित यंत्रणा	१०७
३६	शिरका तयार करण्याचे संयंत्र (कन्वहर्टर)	१२७
३७	डबल सीमर यंत्र	१४०

तक्त्यांची सूचि

क्रमांक	नाव	पृष्ठ
१	उत्पादनविषयक आकडेवारी	७
२	फले व भाज्यांचा हंगाम	८
३	फले व भाजीपाल्याच्या साठवणूकीचे तपमान व काळ	९
४	काही फलांची प्रमुख घटकद्रव्ये व उणांकमूल्य	१२
५	काही भाज्यांची प्रमुख घटकद्रव्ये व उणांकमूल्य	१३
६	काही प्रकारचे जैम व त्यांचे घटक	३८
७	फलांचे वर्गीकरण	४३
८	फलांसाठी सासरेचे प्रमाण	४४
९	जेलीतील दोप व त्यांचे निवारण	५१
१०	मसाल्याच्या शिरक्याचे पाठ	७५
११	पेकिटनचा दर्जा व पेकिटनचे प्रमाण	१२२
१२	प्रमाणित रंगद्रव्ये	१३२
१३	प्रमाणित रंगद्रव्यांचा वापर	१३२
१४	स्वादिष्ट द्रव्ये व त्यांचा उपयोग	१३५
१५	कृत्रिम रासवेरी इसेन्सचा एक पाठ	१३६
१६	संरक्षक द्रव्ये व त्यांचा उपयोग	१३७
१७	ग्राहकाला आकर्षित करणारी अंगे व गुणधर्म	१४२
१८	फ्रूट प्रॉडक्ट्स ऑर्डर १९५५ च्या कायद्यान्वये तयार पदार्थांचे अपेक्षित गुणधर्म	१४३
१९	संब्याच्या सालीपासून काढलेल्या तेलाची पृथःकरणे	१५२
२०	फले व भाज्यांमधील जीवनसंस्थे	१५५

संदर्भ :

- 1 Preservation of Fruits & Vegetables. G. Lal, G. S. Siddappa & G. L. Tandon, Indian Council of Agricultural Research, New Delhi, 1960.
- 2 Commercial Fruit & Vegetable Products, W. V. Cruess, McGraw Hill Book Co., New York, 1958.
- 3 Fruits & Vegetables, R. B. Duckworth, Pergamon Press, U. K. 1st Edition, 1966.
- 4 Pickle & Sauce Making, R. Binsted, J. D. Devey & J. C. Dakin, Food Trade Press, London, 3rd Edition, 1971.
- 5 Chemistry & Technology of Food and Food Products, M. B. Jacobs, Interscience Publishers, N. Y., 1951.
- 6 Jam Manufacture, G. H. Raich, Leonard Hill Ltd., London, 1952.
- 7 Food Preservation, W. W. Chenoworth, John Wiley Publishers, N. Y., 1944,
- 8 Wealth of India, Industrial Products, Vol. 7, 1971. Council of Scientific & Industrial Research, Govt. of India.
- 9 Citrus Products, J. B. S. Braverman Interscience Publishers, N. Y., 1949.
- 10 Encyclopedia of Chemical Technology, Kirk & Othmer, 2nd Edition, U. S. A.
- 11 Encyclopedia Britannica, Vol. 9 and 12, 1963, U. K.
- 12 Food Processing Plant, F. H. Slade, Leonard Hill Books, London, Vol. 1, 1967 and Vol. 2, 1971.

पारिभाषिक शब्दसूचि

Analysis—पृथकः करण	Finish—वाढास्वरूप अगर स्वरूप
Approved—प्रमाणित	Flavours—स्वादिष्ट द्रव्ये
Bacteria—सूक्ष्मजंतु	Hard Water—कठीण पाणी
Brix°—सालरेच्या पाकातील सालरेची तीव्रता मोजण्याचे परिमाण	Index—निर्देशांक
Calories—उण्ठांक	Ingredients—घटकद्रव्ये
Calorific Value—उण्ठांकमूल्य	Keeping Quality—टिकाऊपणा
Carbon Dioxide—कडे द्विप्राणीज	Microorganisms—सूक्ष्मजीव
Cell—पेशी	Minerals—खनिजे
Certified—प्रमाणित	Mixing Pan—मिश्रणपात्र
Chemical Formula—रासायनिक सूत्र	Molecular weight—रेणूभार
Colours—रंगद्रव्ये	Mould—दुरशी
Components—घटकद्रव्ये	Mushrooms—अलंबे
Constituents—घटकद्रव्ये	Nutrition—पोषणशास्त्र
Continuous Process—सतत पद्धत	Nutritive Value—पोषणमूल्य
Crystallisation—सफटिकीभवन	Packaging—चाढ्यवेष्टन
Degradation—विघटन	Pickling—लोणचे घालणे
Disinfectants—पूर्तीविरोधके	Preservatives—संरक्षक रासायनिक द्रव्ये
Distillation—उर्ध्वपतन	Preserves—मुरंबे
Enzymes—प्रक्रिये	Proteins—प्रथिने
Essences—स्वादिष्ट किंवा सुंगंधी द्रव्ये	Quality Control—प्रतपरीक्षण
Essential Oils—चाप्यनशील तेले	Reaction—प्रक्रिया
Fats—स्थिर फटार्थ	Relative Density—विशिष्ट घनता
Fermentation—किणवन किंवा किणवनक्रिया	
Fibres—तंतूभाग	

Setting Power—थिजण्याची क्षमता	Sulphur Dioxide—गंधक दिप्राणीज
Soft Water—मृदू पाणी	Texture—टेक्स्चरभाव
Solubility—विद्रोगक्षमता	Thermometer—तपमापक
Solution—द्रावण, विलयन	Toxic Metals—घातक धातु
Spore—कोप	Vacuum—निर्बात
Shelf Life—टिकाऊपणा	Vinegar—शिरका
Stability—टिकाऊपणा	Vitamins—जीवनसत्त्वे
Standard—प्रमाणित	Volatile—उर्जगामी
Stirring Pan—ढवळपात्र	Wrapping—वेष्टक
Structure—अणूरचना अगर रचना	

विषयसूचि

अम्ल	४३	टाकाऊ पदार्थ	१४९
अम्ल-असेटिक	१२३	टिनाचे डबे	१३८
अम्ल-बैक्सॉइक	१३७	टिकाऊपणा	५२
अम्ल-सल्फूरस	१३७	तंतुभाग	१२
अम्ल-टार्टारिक	३, १०	पेराफिन मेण	२२
अम्ल-मेलिक	३, १०	पाणी	७२, १२९
अम्ल-लैक्टिक	७१	पाणी-कठीण	१३०
अम्ल-सिट्रिक	३, ३९	पाणी-मृदू	१३०
अम्लता	३७, ४१	पाकवलेली फळे	६२
अलंबे	१०२	पाकवलेल्या फळांच्या साली	६५
आटवपात्र	३५	पिष्ठ	१२
ऑल्युमिनिअम	३५	पेक्टिन	१९, ४१, ११७
उण्णांकमूल्य	१२, १३	पेशा	६१
फॅटसप	९१	पी. एन्.	३७
काचेच्या वाटल्या	१३९	पूरक अन्न	१
केचप	९८	प्रथिने	१२, १३
खनिजे	१५७	प्रतपरीक्षण	१४२
स्वायत्रेले	६८	प्रक्रिणवे	१३
गंधक दिप्राणीज	३७	बुरशी	१५
घातक धातू	१४३	मसाले	७१
चटप्पा	१०९	मार्मालेड	५५
चिनीमातीच्या वरप्पा	१४०	मीठ	७०
जॅम	१८	मुरंबे	५९
जेली	४०	यील्ट	१४
जेलीमीटर	४३	येवसामुग्री	२३
जीवनसत्ये	१५४		

यंत्रसामुगी-स्वयंचलित	२३	साखर	२०
यंत्रसामुगी-अर्धस्वयंचलित	२३	साखर-इन्हहट्ट	३७
रसाची मलई	६६	सॅस	९३
रसाची वर्फी	६६	सॉवरक्रोट	७९
रंगद्रव्ये	१३१	मुंगांधी द्रव्ये	१३४
लोणाची	६८	सूखमजीब	१४
लोणाची-पाश्चात्य	६९, ७३	संरक्षक रासायनिक द्रव्ये	१३७
लोणाची-भारतीय	८२	स्टेनलेस पोलाद	३५
शिरका	७०, १२३	स्वादिष्ट द्रव्ये	१३५

